LOST & FOUND

We, M/s. TUV India Private Limited, a Company

registered under the Companies Act, 1956 and

having it's Registered office at 801, Raheja Plaza-1,

LBS Marg, Ghatkopar (West), Mumbai 400 086,

would like to inform the general public that we have

lost / misplace the Original Agreement for Sale

executed between Ganga Construction Limited,

Hindustan Construction Company Limited and TUV

India Private Limted for Gala Nos. 231, 232, 240, 241

and 242 on Second Floor, in the building namely

Current | Preceeding

3 months

30.09.2019

Unaudited

270.70

1,021.79

1,292.48

(1,292.48)

(1,292.48)

(1,292.48)

(1,292.48)

(1,292.48)

(1,292.48)

(1,292.48)

(1,049.62)

(5.22)

(5.22)

Provision for Income Tax & Deffered Tax will be accounted for at the end of the Financial year

Previous year figures are regrouped / reclassified to confirm to the current period classification.

SUDITI INDUSTRIES LIMITED

Registered Office: A-2, Shah & Nahar Estate, Unit No.23/26, Lower Parel, Mumbai - 400 013. CIN: L19101MH1991PLC063245

Tel: 67368600/10. E-mail: cs@suditi.in Website: www.suditi.in

Quarter

ended

30.09.2019

(3)

2,604.94

(12.55)

(12.55)

13.79

1.48

1,755.41

Extract of Un-audited Statement of Consolidated & Standalone Financial Results

for the Second Quarter (3 months) / Half Yearly period ended 30th September, 2019

Quarter

ended

30.06.2019

(4)

2,980.34

37.60

37.60

10.00

Ended

corresponding

ended in the

previous year

3 months

30.09.2018

Unaudited

749.30

670.45

1,312.02

1,982.46

(1.982.46)

(1.982.46)

(1.978.38)

(1.978.38)

(1.978.38)

(1,978.38)

(1.978.38)

(1,429.00)

(7.99)

(7.99)

Un-audited) (Un-audited) (Un-audited) (Un-audited) (Un-audited)

Quarter

ended

30.09.2018

(5)

3,023.21

317.93

317.93

10.00

4.08

(749.30)

(₹ in Thousand)

figures for

previous

30.09.2018

Unaudited

3,813.56

3,813.56

749.30

(749.30)

1,347.91

4,171.71

5,519.61

(1,706.05)

(1,706.05)

(1,698.86)

(1,698.86)

(1,698.86)

(1,698.86)

(1,698.86)

10.00

(1,429.00)

(6.86)

(6.86)

7.19

Previous

31.03.2019

Audite

12,813.56

12,813.56

2,967.93

9,093.70

12,163.28

650.28

650.28

(7.19)

643.09

643.09

263.71

379.38

379.38

379.38

10.00

1.53

1.53

(1,049.62)

101.65

ended

Year to date Year to date

figures for

30.09.2019

Unaudited

2,500.00

2,500.00

583.73

3,198.75

3,782.48

(1,282.48)

(1,241.04)

(1,241.04)

(1,241.04)

(1,241.04)

(1,241.04)

(1,241.04)

(1.049.62)

10.00

(5.01)

(5.01)

For and on Behalf of Board of Directors of

Prestige Stocks and Bonds Limited

(Rs. in Lakhs except earning per share)

Half Year

ended

30.09.2018

(7)

5,779.77

232.17

232.17

ADITYA KEDIA

DIN:00802042

(Audited)

ended

31.03.2019

(8)

11,235.73

509.82

509.82

Current

period

ended

STATEMENT OF LIMITED REVIEWED STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER ENDED 30.09.2019

ended

31.06.2019

Unaudited

2,500.00

2,500.00

313.03

2,176.97

2,490.00

41,44

51.44

51.44

51.44

51.44

51.44

51.44

10.00

0.21

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on

November 13, 2019. The Statutory Auditors have conducted a "Limited Review" of these Results in term of Regulation 33 of

the Securites Exchage Board of India (Listing Obligations & Disclosures Requirements) Regulations, 2015.

No Investors Complaints were pending at the beginning of the quarter and none were received during the quarter.

(1,049.62)

Half Year

ended

30.09.2019

5,585.28

25.05

25.05

(for continuing and discontined operations): 0.73 0.02 1.51 0.03 1.93 b) Diluted 0.01 0.02 1.51 1.93 0.03 0.73 B) Standalone (Rs. in Lakhs except earning per share) Un-audited) (Un-audited) (Un-audited) (Un-audited) (Un-audited) (Audited) Sr. **Particulars** No. ended ended ended ended ended 30.06.2019 30.09.2018 30.09.2019 30.09.2018 30.09.2019 31.03.2019 (2) (4) (5) (6) (8) 2,979.20 3,022.68 2,669.10 5,648.30 5,722.08 11,162.99 Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 12.56 75.78 283.20 88.34 367.30 571.69 Net Profit/(Loss) for the period Before Tax 12.56 283.20 367.30 571.69 (after Exceptional and/or Extraordinary items) 75.78 88.34

Net Profit/(Loss) for the period after Tax 38.90 391.02 (after Exceptional and/or Extraordinary items) 35.56 184.56 74.46 251.57 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax) 39.04 39.28 184.56 259.75 383.22 78.32 Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) 1,755.41 1,699.16 1,698.20 1,755.41 1,698.20 1,698.20 2,061.51 Other Equity Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations):

b) Diluted

a) Basic

The Statement was placed before the Audit Committee for review and taken on record by the Board at its meeting held on 13th November, 2019. Further the Auditors have also performed a limited review of the results.

0.23

The figures for the Quarter ended 30th September, 2019 are the balancing figures between the Un-audited figures for the Half year ended 30th September,

0.22

0.22

- During the quarter ended 30th September, 2019, the Company has converted 3 nos. of Fully Convertible Debentures of Rs. 1.50 crores each issued
- September, 2019 and the shares issued shall rank pari passu with existing Share Capital of the Company.
- Consequent to the issue of 562500 shares of Rs. 10/- each at a premium of Rs. 70/- per share, the Issued and Paid-up Capital of the Company has increased to Rs.175541230/- (consists of 17554123 shares of Rs.10/- each). The shares issued are subject to lock-in-period upto 05/11/2020.
- The Company has completed all the procedure and formalities with BSE Limited and accordingly, BSE has approved the listing of shares vide their letter dated 24/10/2019 and the trading approval on 31/10/2019.
- One of the Subsidiary M/s. Suditi Sports Apparel Limited is yet to commence business activities where as the other subsidiary company M/s. Suditi Design Studio Limited and the Joint venture Company M/s. SAA & Suditi Retail Private Limited are in operation. However, M/s. Suditi Sports Apparel Limited has
- The consolidated results include the financials of both subsidiary companies where as in the case of Joint venture Company; the same is taken on equity
- Ordinance, 2019. Accordingly, the Company has recognized Provision for Income Tax for the six month ended 30th September, 2019 and re-measured its Deferred Tax Assets basis the rate prescribed in the said Ordinance. The full impact of this change including the impact of re-measurement of the opening balance of Deferred Tax Assets as on 1st April, 2019 has been recognized in the statement of Profit and Loss for the quarter ended 30th September, 2019.
- Segment as per Ind AS 108 "Operating Segments".
- The Board has accepted the resignation submitted by Chief Financial Officer (CFO) and accordingly he will be relived from the services of the Company
- after the office hours on 31/12/2019. He has submitted his resignation on account of health and travelling difficulty. These financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles of applicable Indian Accounting Standards (Ind AS') notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as specified in Section 133 of the Companies Act, 2013. Further the
- statement is as per Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015. The figures are re-grouped / re-arranged and re-classified wherever necessary. The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with BSE Limited under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Results

RAJAGOPAL RAJA CHINRAJ

By order of Board of Directors

DIN: 00158832

जाहीर नोटीस

मी श्री.संतु मारुती वाघुले मालक C-3, गितांजली सोसायटी, कोपरी ठाणे (पूर्व).माझे या फ्लॅटचे शेअर्स सर्टिफिकेट गहाळ झाले आहे. सदर शेअर सर्टिफिवेडट वुडणाला सापडल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा: 9867881155.

ठिकाण : ठाणे दि.: १५.११.२०११ सही/-

संतु मारुती वाघुले

PUBLIC NOTICE AR. MITHAILAL RAMPYARE MAURYA, a member of Chembur Tilal Nagar Adarsha Nagar CHS LTD. Owner of Flat No, B. wing / 301, Tilak Nagar, Chembur (w), District, MUMBAI 400089, DIED on 07.06.2008, at Road No. 04, Seva Nagar Pestom Sagar, Chembur, Mumbai - 400089 without making any Nominations. The society hereby invites any claims or Objection: from their heir/s or other claimants or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the property of the society within a period of 14 days from the publication of this notice with the copies of relevant proofs to support the claims/objections. If no claims, objections are received within the period prescribed above, the society shall be at the liberty to deal with the shares and interest of the deceased member in the manner provided under the Bye - Laws. In case of any claims/objection kindly contact the Managing Committee in the society office within the prescribed 14 days. For and behalf of, Chembur Tilal

Nagar Adarsha Nagar CHS LTD Chairman / Secretary Place: Chembur, Mumbai. Date: 10/10/2019

नोटीस

याद्वारे नोटीस दिली गेली की **शृविंग स्टेटर** (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने आमच्य प्राहकांना कमर्शियल युनिट अर्थात विक्री करण्यास मान्यता दिली आहे. युनिट क्रमांक 2, 2 मजल्यावरील 13,730 चौरस फुट चटई क्षेत्र, सिंगलॉज प्रायव्हेट लिमिटेडमधील 5703 पूर्ण पेड इविवटी शेअर्ससह, लोधालटीक टेक्नो कॅम्पस म्हणन ओळखल्या जाणाऱ्या इमारतीतील 136080 ते 141782 पर्यतचे प्रमाणपत्र क्रमांक 22 आणि एकत्र 15 क्रमांक पूर्वे कडील एक सप्रेस हायुने ठाण्याशेजारी पोखरण रोड नंबर 2 टीसीच्या मागे, सिम दूल्स प्रायव्हेंट लिमिटेड येथे स्थित प्रस्तावित खरेदीदारोतिफटीक टेक्नी कॅम्पसच्या विशेष वापरासाठी खासतीयांने बेसमेंटमध्ये 2444 ते 2458 (दोन्ही समावेशक) असणारी कार पार्क पश्चिम) - 400607 जमीनबांधणीवर बांधलेले सर्वेक्षण क्र. H 75 हसा क्रमांक 1, सर्वेक्षण क्रमांक H 75 हसा क्रमांक 2, सर्वेक्षण क्रमांक आणि 76 आणि 74 (भाग) ठाणे जिल्ह्यातील पंचखडी नोंदणी उपनिबंधक गावात आहे. विमा विक्री, देणगी, तारण, भाडे, भाडेपट्टा, भाडे टस्ट, देखभाल, वारसा, परवाना एफएसआय वापर किंवा टीडीआर हक्क विकास हक्क, पूर्वशक्तीचा हक्क कोणत्याही कोटोचा हुकूमनामा किव आदेश किंवा अन्यथा ज्याच्याद्वारे येथे आहेत त्यांना कागदपत्रांच्या पुराव्यासह तसेच त्यांचे कार्यालय असलेल्या खाल असलेल्या स्वाक्षरीस कागदोपत्री पुरावे तसेच लिखित स्वरुपात कळवावे अशी विनंती केली जाते. 202, आयरीन अपार्टमेंट समोर, कॉसमॉस वँक हनुमान रोड, विलेपार्ले (पूर्व), यापूर्वीच्या प्रकाशनाच्या तारखेपासून 14 दिवसांच्या आत, जे अयशस्वी ठरले की अशा व्यक्तीचा दावा माफ केला गेला असेल आणि / किंवा सोड्न दिलेला असेल आणि

विक्री होईल पूर्ण ठिकाण : दिनांक : 13 नोव्हेंबर 2019

एसडी/-ॲड. गिरीश केडिया

जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, माझे अशिल मोजेस जोसेफ टोपेरे, रा- काशीगाव ता. जि. ठाणे. यांच्या मालकीच्या खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकतीबाबत त्यांची खोटी सही करून दि. २९.०९.२००७ चे कधीही रद्द न होणारे जनरल खोटे व बनावट मुखत्यारपत्र तयार करून त्यात मुखत्यारी म्हणून सहदेव डी. यादव यांची नेमणुक माझे अशिल र्यांनी केली आहे असे भासविण्यात आले आहे. तरी माझे अशिल हे सदर इसम सहदेव डी. यादव यांना ओळखत नाहीत व त्यांनी असे कोणतेही मुखत्यारपत्र लिह्न दिलेले नाही व सदर इसमास त्यांचे मुखत्यारी नेमलेले नाही. असे असताना देखिल सदर इसमाने सदरचे तथाकथित मुखत्यार पत्र खरे आहे असे भासवृन माझे अशिल यांच्या तर्फे भी. बिनॉय प्रमोद शहा यांना बेकायदेशीरपणे दिनांक ३१ डिसेंबर २००७ चे मुखत्यारपत्रांन्वये सदर बनावट मुखत्यारपत्रात नमूद शेतजमिन पैकी सब्हें नंबर ८६/४ ८६/५व, ८६/५अ जमिनीतील काही क्षेत्राबावत अधिकार देऊन पर्यायी मुखत्यारी नेमलेले आहे व दि. ०८.०८.२०११ च्या डिड ऑफ कन्फरमेशन ने सदरचे बनावट मुखत्यारपत्र दुय्यम निबंधक ठाणे ४ यांच्याकडे नोंदणीकृत करण्यात आले

माझे अशिल यांनी उपरोक्त नमूद दिनांक २९.०९.२००७ रोजीचे तथाकथित खोटे व बनावट मुखत्यारपत्र हे बेकायदेशीर असल्याने रह केले आहे असे समजावे व त्या बनावट मुखत्यारपत्राच्या अनुषंगाने माझे अशिल यांच्या तपें श्री. बिनॉय प्रमोद शहा यांना बेकायदेशीरपणे पर्यायी मुखत्यारी दि. ३१ डिसेंबर २००७ च्या मखत्यारपत्राने नेमलेले आहे म्हणून सदरचे मुखत्यारपत्र देखिल वेकायदेशीर असल्याने रह केले आहे तरी उपरोक्त सदरचे बेकायदेशीर मुखत्यारपत्राच्या आधारे उपरोक्त इसम सहदेव डी. यादव व श्री. बिनॉय प्रमोट शहा यांनी खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकतीबाबत जर काही व्यवहार केले असतील तर ते व्यवहार माझे अशिल यांच्यावर बंधन कारक नाहीत तसेच सदर इसमांना भविष्यात काहीही व्यवहार करण्याचा अधिकार नव्हता व नाही म्हणून सदर इसमांशी सदर मिळकतीबाबत कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नयेत केल्यास सदरचे व्यवहार माझे अशिल यांच्यावर बंधनकारक राहणार नाहीत. याची कृपया नींद

आहे.

मिळकतीचे परिशिष्ट:

			1000 000 000 000 000 000 000 000 000 00		
1	सर्वेह नं.	हिस्सा नं.	क्षेत्रफळ		
-	८६	x	0-06-6		
-	83	५ब	6-68-0		
-	68	५अ	0-40-19		
-	58	3	9-80-0		
-	28	28	0-80-0		
-	58	88	0-03-0		
-	5.8	28	0-07-0		
-	28	24	0-07-0		
1	58	२६	0-08-0		
1			सही/ -		

epaperः भिन्ने स्टिन्ट ग्रेड अंत्रेसिन तार्वे 1प्रवेश

अंड. बलदेव बी. राजपूत

Place: Mumbai

Date: November 13, 2019

MAHALAXMI SEAMLESS LIMITED

Particulars	3 Month	s Ended	Previous Year Ended
7.01.05.01019	30th Sept-2019	30th Sept-2018	30th Sept-2019
(Refer Notes Below)	(Unudited)	(Unudited)	Audited
Total Income From Operation (net)	48.01	56.02	96.82
Net Profit /(Loss) From Ordinary Activities After tax	(10.17)	(1.14)	(11.34)
Net Profit /(Loss) for the period after tax (after extraordinary item)	(10.17)	(1.14)	(11.34)
Equity Share Capital (Rs 10/- Per Share)	528.14	529.07	529.07
Earnings per equity share			Jan Pro
(1) Basic	(0.19)	(0.02)	(0.21)

exchanges under regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements Regulations, 2015, the full format of the quarterly results are available on the stock exchange website. (URL of the filing) For Mahalaxmi Seamless Ltd.

Note: The above is an extract of detailed format of Quarterly Result filed with the stoci

Vivek Jalan JMD (DIN:00114795)

Place : Mumba Date: 14/11/2019

(0.02)

Hindustan Kohinoor Premises Co-Operative Society Ltd., LBS Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083. If anyone found, Please contact us at our Registered office at 801, Raheja Plaza, L.B.S. Marg, Ghatkopar West, Mumbai – 400086 within 7 days from the date

of issue of this advertisement.

Police Complaint / FIR No 2386/2019

Regd Office: 82, Maker Chambers III, 215, Nariman Point, Mumbai 400021 Tel. No.: 022 - 2204 2554 / 2204 7164 • Fax No.: 022 - 2204 1643 CIN: L51900MH1985PLC036383

DEVINSU TRADING LIMITED

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE OHARTER ENDED 20TH CERTEMBER 2040

Particulars	Quarter Ended 30.09.2019 (Unaudited)	Six month Ended 30.09.2019 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2018 (Unaudited
Total Income from Operations	(orradiance)	(anoualies)	(anauanco,
Net Profit / (loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (loss) for the period before tax	16.89	17.72	11.49
(after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (loss) for the period after tax	16.89	17.72	11.49
(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(loss) for the period (after tax) and	14.38	15.05	9.37
other Comprehensive Income (after tax)]	22.03	12.60	35.41
Equity Share Capital Earnings Per Share (of Rs. 10/- each) (For continuing and discontinued operations)-	50.00	50.00	50.00
Basic and Diluted Other Equity excluding Revaluation Reserve	2.88	3.01	1.87

The above is an extract of the detailed format of Quarterly ended 30.09.2019 Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 read with SEBI circular dated 5th July, 2016. The full format of the Quarterly/ Yearly Financial Results is available on the Stock Exchange website; BSE Limited

(www.bseindia.com The above were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 13th November, 2019.

Place : Mumbai

Date : 13.11.2019

For Devinsu Trading Limited

13.11.2019

Rajan Sawant

SATYAM SILK MILLS LIMITED Regd Office: 82, Maker Chambers III, Nariman Point, Mumbai 400021 Tel.: 022 - 2204 2554 / 2204 7164 • Fax 022 - 22041643 CIN: L17110MH2004PTC030725

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER, 2019

Particulars	Quarter Ended 30.09.2019 (Unaudited)	Six month Ended 30.09.2019 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2018 (Unaudited)
Total Income from Operations	0	0	0
Net Profit / (loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) ordinary activities after tax	-1.32	-8.06	8.49
Net Profit / (loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-1.32	-8.06	8.49
Net Profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-1.32	-8.06	7.42
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	37.69	-19.16	146.17
Equity Share Capital	73.50	73.50	73.50
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)- Basic and Diluted	-0.18	-1.10	1.00
Other Equity	. 82	22	12

The above is an extract of the detailed format of Quarterly ended 30,09,2019 Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website: BSE Limited (www.bseindia.com).

respective meetings held on 13th November, 2019. For Satyam Silk Mills Limited Rajkumar Sarawgi Place : Mumbai

> The spirit of Mumbai is

> > now 92 years old!

FREE PRESS The Family Newspaper

A) Consolidated

Sr.

No.

The above were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED CIN: L29110MH1995PLC085738

Regd. Off.: 2rd Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-02 Corp. Off. : "Suryarath", 1" Floor, Panchwati, 1" Lane, Ambawadi, Anmedabad-ub Phone: +91-6359637788 • Email: investor.relations@jindalonline.com Website: www.kashyaptele-medicines.com

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER AND HALF YEAR ENDED 30™ SEPTEMBER, 2019

0.	Particulars	Quar	ter Ended (Stan	dalone)	Half Yea	Year Ended	
Sr. No.	ranculars	30/09/2019 (Un Audited)	30/06/2019 (Un Audited)	30/09/2018 (Un Audited)	30/09/2019 (Un Audited)	30/09/2018 (Un Audited)	31/03/2019 (Audited)
1.	Total income from Operations	5.24	4.65	4.65	9.89	9.30	19.85
2.	Net Profit /(Loss) for the period (Before Tax Exceptional items and/or Extraordinary items)	0.47	0.79	0.38	1.26	1.98	3.09
3.	Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	0.47	0.79	0.38	1.26	1.98	3.09
4.	Net Profit /(Loss) for the period after tax (after exceptional items and/or Extraordinary items)	0.34	0.59	0.30	0.93	1.49	2.31
5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit /(Loss) for the period after tax and other Comprehensive Income (after tax)]	0.34	0.59	0.30	0.93	1,49	2.31
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each	477.22	477.22	477.22	477.22	477.22	477.22
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous financial year ended 31" March, 2019						(240.22)
8.	Earnings per share (of Rs. 1/- each) not annualised 1. Basic 2. Diluted	0.001 0.001	0.001 0.001	0.001 0.001	0.002 0.002	0.003 0.003	0.005 0.005

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the second guarter and half year ended 30° September, 2019 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the Company

The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed

under Section 133 of the Companies Act, 2013. The above Unaudited Financial Results of the Company for the second quarter and half year ended 30" September, 2019 have been reviewed by

the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 13" November, 2019. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the above Unaudited Financial Results for the second guarter and half

year ended 30" September, 2019 in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The figures for the corresponding previous periods have been restated/regrouped wherever necessary, to make them comparable. For, Kashyap Tele-Medicines Limited

On behalf of Board of Directors Amit Agrawal Managing Director - DIN: 00169061

Date: 13/11/2019

Place: Ahmedabad

The Byke Hospitality Limited

CIN NO: L67190MH1990PLC056009 Reg Office: Shree Shakambhari Corporate Park, Plot No 156- 158 J.B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400099

Tel No: +91-22-6707 9666; Fax: +91-22-6707-9959 Website: www.thebyke.com I Email Id: investors.care@thebyke.com

Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended September 30, 2019

				.с. серте		
		919		-	(₹. In Lakh	s (except EPS
Sr.		G	Quarter Ende	ed	Half Year Ended	Year Ended
No.	Particulars	September	June	September	September	March
NO.		30, 2019	30, 2019	30, 2018	30, 2019	31, 2019
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations (Net)	2410.85	3,359.78	3006.87	5770.63	14767.47
2	Net Profit for the period (before tax and	100		1		4
	Exceptional Item and Extra ordinary Item)	83.58	272.61	755.89	356.19	759.85
3	Net Profit for the period after Tax	289.44	196.77	494.29	486.21	506.18
4	Other Comprehensive Income (net of Income Tax)	0	0	0	0	-2.34
5	Total Comprehensive Income	289.44	196.77	494.29	486.21	503.84
6	Paid Up Equity Share Capital (Face Value Re.10/-)	4009.78	4009.78	4009.78	4009.78	4009.78
7	(i) Earnings per Share (EPS)					
	(Face Value of RS.10/- each) (not annualised)					
	(a) Basic	0.72	0.49	1.23	1.21	1.26
	(b) Diluted	0.72	0.49	1.23	1.21	1.26

Notes: 1. The above un-audited financial results for the quarter nad half year ended September 30, 2019, as reviewed by the Audit Committee of the Board, were approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on November 13, 2019. The Statutory Auditors of the Company have carried out the Limited Review of the financial results for the quarter and half year ended September 30, 2019.

2. The above results are prepared in compliance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and notified by the Ministry of Corporate Affairs under the Companes (Indian Accounting Standards) Rules. 2015 (as amended) and other accounting principles generally accepted in India. 3. The Company is engaged in Hospitality business consequently the Company does not have separate reportable business

segment for the quarter and half year ended September 30, 2019. Indian accounting standard (IND AS 116) "Leases" effective from April 1, 2019 is adopted by the Company using modified retrospective method where in at the date of initial application, the lease liability is measured at the present value of remaining lease payments and right of use asset has been recognized at an amount equal to lease liability. Accordingly the comparative information of previous period has not been restated. Application of this standard has resulted in a net decrease in profit before tax of current period by Rs 98.22 and Rs. 160.23 lakhs respectively. Finance cost for the quarter and half year ended September 30, 2019 is higher by Rs. 116.36 lakhs and Rs. 237.37 lakhs respectively and depreciation for the quarter and half year ended September 30, 2019 is higher by Rs. 292.11 lakhs and Rs. 581.05 lakhs respectively. There is corresponding

reduction in "other expenses" for the quarter and half year ended of Rs. 310.25 lakhs and Rs. 658.20 lakhs respectively. 5. The Company has elected to exercise the option permitted under section 115BAA of the Income Tax Act 1961 as introduced by the Taxation Laws Amendment Ordinance 2019. Accordingly the company has recognised provision for income tax for the six month ended September 2019 and remeasured its deferred tax liability basis the rate prescribed in the said section. The full impact of this change has been recognised in the result for the quarter and half year ended September 30, 2019.

For and on behalf of the Board The Byke Hospitality Limited

6. The results will be available on the Company's website "www.thebyke.com"

Sd/-**Anil Patodia Managing Director** DIN: 00073993

Place : Mumbai Date : 13th November, 2019

1.53 2.26 0.23 1.08 0.45

0.45

1.53

2.26

1.08

to H.T. Media on Preferential basis into 562500 Equity Shares of Rs.10/- each at a premium of Rs.70/- per share in the Board Meeting held on 19th

executed Licentiate Agreement with Unisports and Management Private Limited with objective to commence business activities as early as possible.

method basis. The Company has exercised the option permitted under Section 115 BAA of the Income Tax Act, 1961 as promulgated by the Taxation Laws (Amendment)

The Company and its subsidiaries are engaged in the manufacture and sale of fabrics and garments which constitute a single reportable Business

are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.suditi.in).

For SUDITI INDUSTRIES LTD. WHOLETIME DIRECTOR (EXECUTIVE DIRECTOR)

other Income, finance Cost & Exceptional Items (1-2) Other Income Profit/(Loss) from ordinary activities

Particulars

Income from Operations

(b) Other Operating Income

(Net of excise duty)

Expenses

stock-in-trade

shown Seperately)

Total Expenditure

before finance Cost &

after Finance Cost

Exceptional Items

before tax (7+8)

10. Tax expense

Finance Cost

Exceptional Items (3+4)

(a) Net Sales/Income from Operations

Total Income from operations(Net)

(c) Changes in inventories of finished

(e)Depreciation and amortisation expense

(f)Other expenses(Any item exceeding

10% of the total expenses relating

Profit/(Loss) from operations before

Profit /(Loss) from ordinary activities

but before exceptional item (5+6)

Profit / (Loss) from ordinary activities

11. Net Profit / (Loss) from ordinary

activities after tax (9 + 10)

12. Extraordinary items (net of tax

Share of Profit / (loss) of associates

16. Net Profit / (Loss) after taxes, minority

of associates (13 + 14 + 15)

Paid-up equity share capital

(Face Value of the Share shall be indicated)

previous accounting year

19. i Earnings Per Share (before

19. ii Earnings Per Share (after

to the Financial Results

Date: 13.11.2019

Particulars

(2)

Net Profit/(Loss) for the period (Before Tax,

Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit/(Loss) for the period after Tax

Paid-up Equity Share Capital

Other Equity

(Face Value of Rs.10/- per share)

Earnings per share (of Rs.10/- each)

Net Profit/(Loss) for the period Before Tax

(after Exceptional and/or Extraordinary items)

(after Exceptional and/or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period

[Comprising Profit for the period (after tax)

and other Comprehensive income (after tax)

Total income from operations (net)

Place : Mumbai

extraordinary items)

(of₹10/-each) (not annualised):

(of ₹ 10/-each) (not annualised):

(b)Diluted See accompanying note

The Board meeting date of the Company held on 13th November 2019

extraordinary items)

(b)Diluted

Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of

interest and share of profit / (loss)

expense Lakhs)

period (11 + 12)

15. Minority Interest*

13. Net Profit / (Loss) for the

(a) Cost of Materials consumed

(b) Purchase of stock-in-trade

goods, work-in-progress and

(d) Employee benefits expense

to continuing operations to be

WINDCASTLE EXPORTS PRIVATE LIMITED

Masjid Station (East) Mumbal Mumbal City Mh 400009 in

Registration No. IBB/IPA-001/IP-P00079/2017-18/10164

Address: 407, Sanjar Enclave, Above Mahindra Showtoom, Opp. PVR Cinema, S.V. Road, Kandivali Wast, Mumbai - 400067

Address: 407, Sanjar Endave, Above Mahindra Showroom, Opp. PVR Cinema, S.V. Road, Kandivali West, Mumbal - 400067

PUBLIC ANNOUNCEMENT

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF WINDCASTLE EXPORTS PRIVATE LIWITED

Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor. 7-A, Gáriaj Bulding, Ground Floor, 73, Sant Tukaram Road, Iron Market.

08/08/1996

RoC-Mumbai

May 11, 2020

U51900MH1996PTC101756

Date of Order: 08:11:2019

E-mail ID: pranay@ninedvisors.go.in

Watelink-http://bbi.gov.in.downloadform.html

E-mail ID: pronov@winadvisors

November 27, 2019

Physical Address: NA

2-NA 3-NA

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the WINDCASTLE

The creditors of WINDCASTLE EXPORTS PRIVATE LIMITED are hereby called upon to submit their claims with a proof on or before November 27, 2019, to the

The Financial preditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by

A financial Creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorized representative from among the three insolven

Name the class(es) -NA

Receipt of Order: 13.1

NOTICE TATA STEEL LTD

24 HOMI MODY STREET, MUMBAI-400001 Notice is hereby given that the certificates for the under mentioned securities of the Company have been lost/misplaced and the holders of the said securities applicants have applied to the Company to issue duplicate certificates.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its registered office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate share certificates without further intimation. Name of the holders: Jaichandlal Bothra & Mamta Bothra Kind of Securities & Face Value: Equity Shares of Rs. 10/- each, No. of Securities 132, Distinctive Nos. 80056251 80056300, 332242485-332242501 248891620-248891640 & 375514703-375514746.

Place: Kolkata Date: 15 November 2019 Applicants: Jaichand Lal Bothra & Mamta Kothari

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY TESTAMENTARY AND INSTESTATE JURISDICTION

> PETITION NO. 293 OF 2019 Petition for Grant of Limited Letter of Administration with photocopy of Will annexed to the Property of BAI LILBAI BHIMJI THAKKER alias LILBAI BHIMJI THAKKER

(Kelawalla), widow, a Hindu Indian Inhabitant of Mumbai, Occupation: Housewife, who was at the time of Her death residing at Lila Niwas, Chandavakar Road, Dadar Matunga Estate, Matunga (CR.), Mumbai -400019.Deceased

1) Dilip Hariram Somaiya Age: 78 years. Occu: Business

A Hindu Indian Inhabitant of Mumbai, Having address at 1st Floor, Dedhia House, 802C, Khareghat Road, Parsi) Colony, Dadar (East), Mumbai 2] Sarla Dilip Somaiya

Age : 71 years. Occu: Housewife))A Hindu Indian Inhabitant of Mumbai, Having address at 1st Floor, Dedhia) House, 802C, Khareghat Road, Parsi) Colony, Dadar (East), Mumbai Being the Transferees of the property) of the Deceased)


.....Petitioners

If you claim to have any interest in the estate of the abovenamed Deceased you are hereby cited to come and see the roceedings before the grant of Letters of Administration with Photocopy of the will

In case you intend to oppose the grant of Letter of Administration with Photocopy of the Will annexed you should file in the office of Prothonotary and Senior Master a caveat within 14 days from the service of this citation upon you.

"You are hereby informed that the free legal services from the State Legal Services Authorities, High Court Legal services Committees District Legal Services Authorities and Taluka Legal Services Committees as per eligibility criteria are available to you and in case, you are eligible and desire to avail the free legal services, you may contract any of the above Legal Services Authorities/ Committees".

WITNESS: SHRI PRADEEP NANDRAJOG Chief Justice of Bombay aforesaid this 11th day of October, 2019.



Prothonotary and Senior Master

Advocate for the Petitioners, Unit No. C/58, Ali Chambers, 5th Floor, Tamarind Lane, Fort, Mumbai - 400001

PUBLIC NOTICE

This is to give Notice to the Public at large that under instruction from Ridgeline Infrastructure Private Limited [formerly known as Marimed Shipping (India) Private Limited) we are investigating into the Marketability of their Title in respect of the office premises described in the schedule hereunder written for the purposes of issuing appropriate Title report to them about Marketability of their Title to the said office.

Any person or persons or body corporate claiming/having any right, title, interest or claim in respect of the said office in any manner including by way of any Agreement, Undertaking, Arrangement, Sale, Transfer, Exchange, Conveyance, Assignment, Charge, Mortgage, Gift, Trust, Partnership, Joint Venture, Inheritance, Lien, Easement, Right of prescription, any adverse right, title, interest or claim of any nature, dispute, Suit, Decree, Order, Restrictive Covenants, Order or Injunction, Attachment, Acquisition, Requisition or otherwise, or having any objection to our investigating into marketability of their Title in respect of said office is hereby called upon and required to make the same known to the undersigned in writing within 14 days from the date of Publication hereof either by Hand Delivery against proper Written Acknowledgment of the undersigned or by Registered Post A.D. only at the address of the undersigned viz. 101, Maharaja Retreat Co-operative Housing Society, Ltd., Gen. Arun kumar Vaidya Marg, Dindoshi, Goregaon (East). Mumbai-400 063, failing which any such claim shall be deemed to be waived and/or abandoned.

SCHEDULE OF THE PROPERTY

An office admeasuring about 147.77sq.mtrs.(carpet area) being office No. 701 on the 7th Floor of the building known as X'Trium' including A.H.U. area and architectural feature together with open terrace admeasuring 170.06sq.mtrs. (carpet area) and 4 (four) car parking spaces in the upper basement (2 X 2 stackable) constructed on the land bearing CTS No. 2(part) of Village Chakala and CTS Nos. 291, 291/1, 291/2 and 291/3 of Village Gundavli situated at Sir Mathuradas Vassanji Road (formerly known as Andheri-Kurla Road) Andheri (East), Mumbai 400 059.

Dated, this 15° day of November 2019

M. U. PANDEY & RAKESH M. PANDEY epaper. freepressjourMatvikates कार्पोरेशल बैंक 🚇 Corporation Bank

Greater Mumbai Zonal Office, 28, Mittal Chambers, 2nd Flr, Nariman Point, Mumbai - 400 021

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002

In the E-Auction Sale Notice published in this Newspaper on 12-11-19 on page 17. Please read the links of E-Auction of Branches and their respective Borrower(s)

Branch: Mandvi Branch (038)

Borrower: M/s. VRM Chemical Pvt Ltd. Revised Link: https://corpbank.com/sites/default/files/corpbank-page-files/tender/vrm_chemicals.pdf

Borrower: M/s. Orchid industries Pvt Ltd

Borrower: M/s. J J Impex Revised Link: https://corpbank.com/sites/default/files/corpbank-page-files/tender/j_j_impex_2.pdf

Branch: Mahim Branch (537)

Revised Link: https://corpbank.com/sites/default/files/corpbank-page-files/tender/bright_future_enterprises_5.pdf

Borrower: Mr. Tushar Anil Thakkar

Branch: Mumbai Central Branch (115)

Branch: Yoginagar Branch (648)

Borrower: M/s. United Agro Bioteek Pvt. Ltd.

Branch: Dharavi Branch (1465) Borrower: Late Mr. Kiran Prakash Borade

Revised Link: https://corpbank.com/sites/default/files/corpbank-page-files/tender/kiran_prakash_borade_2.pdf Branch : SME Marol Branch (508)

Revised Link: https://corpbank.com/sites/default/files/corpbank-page-files/tender/rhythm auto 0.pdf

Branch: Khar Branch (334)

Revised Link: https://corpbank.com/sites/default/files/corpbank-page-files/tender/deepak_p_admane_1.pdf

Branch: Lower Parel Branch (750) Borrower: M/s. Vindeep Developers Pvt. Ltd.

Particulars

Total income from Operations

Net Profit /(Loss) for the period

Net Profit /(Loss) for the period

items and/or Extraordinary items)

Net Profit /(Loss) for the period

after tax (after exceptional items

Total Comprehensive income for

Profit /(Loss) for the period after

tax and other Comprehensive

Paid up Equity Share Capital

(Face Value of Rs. 1/- each

year ended 31" March, 2019

each) not annualised

(www.kashyaptele-medicines.com)

under Section 133 of the Companies Act, 2013.

1. Basic

2. Diluted

Date: 13/11/2019

Place: Ahmedabad

NOTES:-

Earnings per share (of Rs. 1/-

Reserves (excluding Revaluation

Reserve) as shown in the Audited

Balance Sheet as at previous financial

(Before Tax Exceptional items

and/or Extraordinary items)

before tax (after Exceptional

and/or Extraordinary items)

the period [Comprising

Income (after tax)]

All other details and Terms & Conditions of E-Auction Sale as published earlier remains the same.

Date: 15.11.2019 Place: Mumbai

SATYAM SILK MILLS LIMITED

Regd Office: 82, Maker Chambers III, Nariman Point, Mumbai 400021 Tel.: 022 - 2204 2554 / 2204 7164 • Fax 022 - 22041643 CIN: L17110MH2004PTC030725

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER, 2019

Particulars	Quarter Ended 30.09.2019 (Unaudited)	Six month Ended 30.09.2019 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2018 (Unaudited
Total Income from Operations	0	0	0
Net Profit / (loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) ordinary activities after tax	-1.32	-8.06	8.49
Net Profit / (loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-1.32	-8.06	8.49
Net Profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-1.32	-8.06	7.42
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/[loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	37.69	-19.16	146.17
Equity Share Capital	73.50	73.50	73.50
Earnings Per Share (of Rs. 10\- each) (for continuing and discontinued operations)- Basic and Diluted	-0.18	-1.10	1.00
Other Equity		43	2.5

 The above is an extract of the detailed format of Quarterly ended 30.09.2019 Financial Results filed wit the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website: BSE Limited (www.bseindia.com).

The above were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the respective meetings held on 13th November, 2019.

> For Satyam Silk Mills Limite Rajkumar Sarawgi

Place : Mumbai Date : 13.11.2019 Director

MIRCH TECHNOLOGIES (INDIA) LIMITED

Name of Corporate Debtor

of corporate debtor.

Last date for submission of claims:

14. (a) Relevant forms

Mr. Pranov Damenia

Date: 14.11.2019

Intellim Resolution Professional

2. Date of Incorporation Of Corporate Debtor

Authority under which corporate debtor is incorporated/registered.

Insolvency commencement date in respect of corporate debtor

Name and registration number of the insolvency professional acting as

Address and e-mail of the interim resolution professional, as registered

Address and e-mail to be used for correspondence with the interim

Classes of Creditors, If any, under clause (b) of sub-section (6A) of

Names of Insulvency Professionals identified to act as Authorized

sterim resolution professional at the address mentioned against entry No. 10.

Submission of talse or misleading proofs of claim shall attract penalties

dessional listed against entry No. 13 to act as authorized representative of the class [specific class] in form CA.

section 21, ascertained by the interim resolution professional

(b) Details of authorized representatives are available at

EXPORTS PRIVATE LIMITED on November 13, 2019.

Estimated date of closure of insolvency resolution process

Corporate Identity No. / Limited Liability Identification No.

Off: +91-22-24979758, Telfax: +91-22-24909003, Email: uvwtskl@gmail.com CIN - U27290MH1972PLCO16172

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2019 (₹in Lakhs) HALF YEAR ENDED | YEAR ENDED QUARTER ENDED 30.09.2019 30.06.2019 30.09.2018 30.09.2019 30.09.2018 31.03.2019 **Particulars** Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Total Income from operations(Net) 2.12 1.96 4.23 37.08 41.72 Net Profit/(Loss) from ordinary activities before Tax (31.78)(before extra ordinary items) (9.89)(12.78)(22.67)(16.05)(11.31)Net Profit/(loss) for the period after Tax (9.89)(12.78)(22.67)(16.05)(31.78)(after extraordinary items) (11.31)Equity share capital 89.11 89.11 89.11 89.11 89.11 89.11 Reserves(excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year Earning per share(of Rs 10/- each) (0.36)Basic (0.11)(0.14)(0.13)(0.25)(0.18)(0.14)(0.25)(0.18)(0.11)(0.13)(0.36)

Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. These financial results were reveiwed by the Audit Committee, and were approved by the Board of Directors, in their respective meetings held on 14th November, 2019. The full format of the Financial Result for the Quarter and Half year ended 30th September, 2019 is available on the BSE Limited's website (www.bseindia.com) and Company's website (www.mirchtechnologies.com).

Rules, whichever is applicable.

Date: 14th November, 2019

Shiv Kumar Ladha **Managing Director**

(Rs. in Lakhs except earning per share)

1,928.80

(0.18)

0.36

(0.25)

SUDITI INDUSTRIES LIMITED

Registered Office: A-2, Shah & Nahar Estate, Unit No.23/26, Lower Parel, Mumbai - 400 013. CIN: L19101MH1991PLC063245

Tel: 67368600/10. E-mail: cs@suditi.in Website: www.suditi.in

Extract of Un-audited Statement of Consolidated & Standalone Financial Results for the Second Quarter (3 months) / Half Yearly period ended 30th September, 2019

(Un-audited) (Un-audited) (Un-audited) (Un-audited) (Audited) Sr. Particulars Quarter Quarter Quarter Half Year Half Year Year ended ended ended ended ended ended 30.09.2019 30.06.2019 30.09.2018 30.09.2019 30.09.2018 31.03.2019 (7) (3) (4) (5) (6) (8) 2,604.94 2,980.34 3,023.21 5,585.28 5,779.77 11,235.73 Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) (12.55)37.60 317.93 25.05 232.17 509.82 Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) (12.55)37.60 317.93 25.05 232.17 509.82 Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) 13.79 (2.62)219.30 11.17 116.44 329.15 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) 1.48 256.19 124.73 327.75 and other Comprehensive income (after tax) 3.71 5.19 Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) 1,755.41 1,698.20 1,698.20 1,699.16 1,698.20 1,755.41

1.93 0.73 a) Basic 0.01 0.02 1.51 0.03 b) Diluted 0.01 0.02 1.51 0.03 0.73 1.93 B) Standalone (Rs. in Lakhs except earning per share) (Un-audited) (Un-audited) (Un-audited) (Un-audited) (Audited) **Particulars** Quarter Quarter Quarter Half Year ended ended ended ended ended ended 30.09.2019 30.09.2018 31.03.2019 30.09.2019 30.06.2019 30.09.2018 (2) (4) (6) (7) (8) (3) (5) Total income from operations (net) 2,669.10 2,979.20 3,022.68 5,648.30 5,722.08 11,162.99 Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 12.56 75.78 283.20 88.34 367.30 571.69 Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) 12.56 283.20 88.34 367.30 571.69 75.78 Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) 38.90 35.56 184.56 74.46 251.57 391.02 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) 383.22 and other Comprehensive income (after tax) 39.04 184.56 78.32 259.75 39.28 Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share) 1,755.41 1,699.16 1,698.20 1,755.41 1,698.20 1,698.20 2,061.51 Other Equity Earnings per share (of Rs.10/- each)

b) Diluted Notes:

a) Basic

The Statement was placed before the Audit Committee for review and taken on record by the Board at its meeting held on 13th November, 2019. Further the Auditors have also performed a limited review of the results.

0.22

0.22

0.23

0.23

1.08

1.08

0.45

0.45

1.53

1.53

2.26

2.26

The figures for the Quarter ended 30th September, 2019 are the balancing figures between the Un-audited figures for the Half year ended 30th September, 2019 and the published figures for the Quarter ended 30th June, 2019.

During the quarter ended 30th September, 2019, the Company has converted 3 nos. of Fully Convertible Debentures of Rs.1.50 crores each issued to H.T. Media on Preferential basis into 562500 Equity Shares of Rs.10/- each at a premium of Rs.70/- per share in the Board Meeting held on 19th September, 2019 and the shares issued shall rank pari passu with existing Share Capital of the Company.

Consequent to the issue of 562500 shares of Rs. 10/- each at a premium of Rs. 70/- per share, the Issued and Paid-up Capital of the Company has increased to Rs.175541230/- (consists of 17554123 shares of Rs.10/- each). The shares issued are subject to lock-in-period upto 05/11/2020. The Company has completed all the procedure and formalities with BSE Limited and accordingly, BSE has approved the listing of shares vide their

letter dated 24/10/2019 and the trading approval on 31/10/2019. One of the Subsidiary M/s. Suditi Sports Apparel Limited is yet to commence business activities where as the other subsidiary company M/s. Suditi Design Studio Limited and the Joint venture Company M/s. SAA & Suditi Retail Private Limited are in operation. However, M/s. Suditi Sports Apparel Limited has

executed Licentiate Agreement with Unisports and Management Private Limited with objective to commence business activities as early as possible. The consolidated results include the financials of both subsidiary companies where as in the case of Joint venture Company; the same is taken on equity

The Company has exercised the option permitted under Section 115 BAA of the Income Tax Act, 1961 as promulgated by the Taxation Laws (Amendment) Ordinance, 2019. Accordingly, the Company has recognized Provision for Income Tax for the six month ended 30th September, 2019 and re-measured its Deferred Tax Assets basis the rate prescribed in the said Ordinance. The full impact of this change including the impact of re-measurement of the opening

balance of Deferred Tax Assets as on 1st April, 2019 has been recognized in the statement of Profit and Loss for the quarter ended 30th September, 2019. The Company and its subsidiaries are engaged in the manufacture and sale of fabrics and garments which constitute a single reportable Business Segment as per Ind AS 108 - "Operating Segments". The Board has accepted the resignation submitted by Chief Financial Officer (CFO) and accordingly he will be relived from the services of the Company

after the office hours on 31/12/2019. He has submitted his resignation on account of health and travelling difficulty. These financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles of applicable Indian Accounting Standards

The figures are re-grouped / re-arranged and re-classified wherever necessary. The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with BSE Limited under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Results

RAJAGOPAL RAJA CHINRAJ

Place : Mumbai Date : 13th November, 2019

(₹. In Lakhs (except EPS) Half Year Year Ended **Quarter Ended** Ended Sr. March September September September June **Particulars** No. 30, 2019 30, 2019 30, 2018 30, 2019 31, 2019 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) 3,359.78 3006.87 5770.63 14767.47 1 Total Income from Operations (Net) 2410.85 2 Net Profit for the period (before tax and **Exceptional Item and Extra ordinary Item**) 83.58 272.61 755.89 356.19 759.85 196.77 494.29 486.21 3 Net Profit for the period after Tax 289.44 506.18 4 Other Comprehensive Income (net of Income Tax) 486.21 503.84 Total Comprehensive Income 289.44 196.77 494.29 6 Paid Up Equity Share Capital (Face Value Re.10/-) 4009.78 4009.78 4009.78 4009.78 4009.78 (i) Earnings per Share (EPS) (Face Value of RS.10/- each) (not annualised) 0.49 (a) Basic 0.72 1.23 1.21 1.26 (b) Diluted 0.72 0.49 1.23 1.21 1.26 Notes:

Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended September 30, 2019

1. The above un-audited financial results for the quarter nad half year ended September 30, 2019, as reviewed by the Audit Committee of the Board, were approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on November 13. 2019. The Statutory Auditors of the Company have carried out the Limited Review of the financial results for the quarter and half year ended September 30, 2019.

The above results are prepared in compliance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and notified by the Ministry of Corporate Affairs under the Companes (Indian Accounting Standards) Rules. 2015 (as amended) and other accounting principles generally accepted in India.

The Company is engaged in Hospitality business consequently the Company does not have separate reportable business segment for the guarter and half year ended September 30, 2019. Indian accounting standard (IND AS 116) "Leases" effective from April 1, 2019 is adopted by the Company using modified

retrospective method where in at the date of initial application, the lease liability is measured at the present value of remaining lease payments and right of use asset has been recognized at an amount equal to lease liability. Accordingly the comparative information of previous period has not been restated. Application of this standard has resulted in a net decrease in profit before tax of current period by Rs 98.22 and Rs. 160.23 lakhs respectively. Finance cost for the guarter and half year ended September 30, 2019 is higher by Rs. 116.36 lakhs and Rs. 237.37 lakhs respectively and depreciation for the quarter and half year ended September 30, 2019 is higher by Rs. 292.11 lakhs and Rs. 581.05 lakhs respectively. There is corresponding reduction in "other expenses" for the quarter and half year ended of Rs. 310.25 lakhs and Rs. 658.20 lakhs respectively.

The Company has elected to exercise the option permitted under section 115BAA of the Income Tax Act 1961 as introduced by the Taxation Laws Amendment Ordinance 2019. Accordingly the company has recognised provision for income tax for the six month ended September 2019 and remeasured its deferred tax liability basis the rate prescribed in the said section. The full impact of this change has been recognised in the result for the guarter and half year ended September 30, 2019.

6. The results will be available on the Company's website "www.thebyke.com" For and on behalf of the Board The Byke Hospitality Limited

Anil Patodia Managing Director DIN: 00073993

are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.suditi.in).

('Ind AS') notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as specified in Section 133 of the Companies Act, 2013. Further the statement is as per Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015.

> For SUDITI INDUSTRIES LTD. WHOLETIME DIRECTOR (EXECUTIVE DIRECTOR)

By order of Board of Directors

DIN: 00158832

Place: Mumbai **Date : November 13, 2019**

Sale Notice for Sale of immovable properties CORRIGENDUM

and Guarantor(s) as follows:

Branch: SME Marol Branch (508)

Revised Link: https://corpbank.com/sites/default/files/corpbank-page-files/tender/orchid_industries_1.pdf Branch: A.R. Street Branch (163)

Borrower: M/s. Bright Future Enterprises

Branch: Mumbai-Charkop Branch (1424) Revised Link: https://corpbank.com/sites/default/files/corpbank-page-files/tender/tushar_anil_thakkar_3.pdf

Borrower: Mrs. Deepti Rohit Vaidya Revised Link: https://corpbank.com/sites/default/files/corpbank-page-files/tender/deepti_rohit_vaidya_2.pdf

Revised Link: https://corpbank.com/sites/default/files/corpbank-page-files/tender/united agro bioteek.pdf

Borrower: M/s. Rhythm Auto

Borrower: Mr. Deepak P. Admane & Mrs. Priyanka D. Admane

Revised Link: https://corpbank.com/sites/default/files/corpbank-page-files/tender/vindeepdevelopers_0.pdf

Authorized Officer Corporation Bank

30/09/2019

5.24

0.47

0.47

0.34

0.34

477.22

0.001

0.001

the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 13° November, 2019.

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

CIN: L29110MH1995PLC085738

Regd. Off.: 2rd Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-02

Corp. Off.: "Suryarath", 1st Floor, Panchwati, 1st Lane, Ambawadi, Ahmedabad-06

Phone: +91-6359637788 • Email: investor.relations@jindalonline.com

Website: www.kashyaptele-medicines.com

XTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER AND HALF YEAR ENDED 30™ SEPTEMBER, 2019

Quarter Ended (Standalone)

4.65

0.79

0.79

0.59

0.59

477.22

0.001

0.001

. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the second quarter and half year ended 30" September, 2019 filed

with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format

The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed

The above Unaudited Financial Results of the Company for the second guarter and half year ended 30° September, 2019 have been reviewed by

4. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the above Unaudited Financial Results for the second quarter and half

year ended 30" September, 2019 in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015.

The figures for the corresponding previous periods have been restated/regrouped wherever necessary, to make them comparable.

of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the Company

30/06/2019 30/09/2018

(Un Audited) (Un Audited) (Un Audited) (Un Audited)

4.65

0.38

0.38

0.30

0.30

477.22

0.001

0.001

The Byke Hospitality Limited

CIN NO: L67190MH1990PLC056009

Reg Office: Shree Shakambhari Corporate Park, Plot No 156-158,

J.B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400099

Tel No: +91-22-6707 9666; Fax: +91-22-6707-9959

Website: www.thebyke.com | Email | Id: investors.care@thebyke.com

SOUTH WESTERN RAILWAY

(IREPS) for the following work: Name of Work | Approx. Value Comprehensive annual Rs. 36,00,072/maintenance contract for 15/5T, 10/3T & 20T EOT Crane of Hubballi, Hosapete, Navalur & Vasco-Da-Gama depot for a period of 2 years.

Last date for submission of bids: 25.11.2019 up to 11:00 hours.

UB/300/AAV/SWR/2019-20

Half Year Ended

30/09/2019 30/09/2018

9.30

1.98

1.98

1.49

1.49

477.22

0.003

0.003

9.89

1.26

1.26

0.93

0.93

477.22

0.002

0.002

For, Kashyap Tele-Medicines Limited

On behalf of Board of Directors

Amit Agrawal

Managing Director - DIN: 00169061

For details log on to website:

crane Dt- 28.10.19

The undersigned, on behalf of the President of India, invites E-Tenders

E-Tender Notice 64/Mech/CAMC/EOT

www.ireps.gov.in Divisional Railway Manager (Mechanical) South Western Railway, Hubballi

Year Ended

31/03/2019

(Audited)

19.85

3.09

3.09

2.31

2.31

477.22

(240.22)

0.005

0.005

Aurus Chamber, B-Wing, 701, 7th Floor, SS Amrutwar Marg, Worli, Mumbai - 400013

Diluted Earning per share (after extraordinary items)of Rs 10/- each 0.36 (0.14)(0.13)(0.25)(0.18)

Diluted

A) Consolidated

Other Equity

Earnings per share (of Rs.10/- each)

(for continuing and discontined operations):

(for continuing and discontined operations):

a) The above is an extract of the detailed format of quarter and half year ended financial results filed with the Stock Exchange under b) Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules/ AS

(0.11)

(0.14)

(0.13)

For Mirch Technologies (India) Limited Place: Mumbai

कश्यप टेलि–मोडसिन्स लिमिटेड

. सीआयएन: एल२९११०एमएच१९९५पीएलसी०८५७३८ नोंद. कार्यालय: २ रा मजला, पुष्पावती बिल्डिंग क्र. २, गिरगाव रोड, चंदनवाडी, मुंबई-४००००२

कॉप. कार्यालयः "सुर्यरथ" १ ला मजला, पंचवटी १ ली लेन, आंबावाडी, अहमदाबाद-०६ दुरः+९१-६३५९६३७७८८

नेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ सहवाचता रेग्युलेशन २९ अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ नुसार दि. ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाही आणि अर्धवर्षाकरिता कंपनीच्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना इतर बाबींसह विचारात आणि मंजरीकरिता आणि सभेचे अर्जेडा आयटम्स नुसार अन्य बिझनेसचे व्यवहार करण्यासाठी बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१९ रोजी "सुर्यरथ" १ ला मजला, पंचवटी १ ली लेन, आंबावाडी, अहमदाबाद-३८०००६ येथे घेण्यात येणार आहे.

> संचालक मंडळाच्या आदेशानसार कश्यप टेलि-मेडिसिन्स लिमिटेड करिता

दिनांकः ५ नोव्हेंबर, २०१९

अमीत अग्रवाल व्यवस्थापकीय संचालक - डीआयएनॐ१६९०६१

जाहीर सूचना

आम्ही, **१. श्री. गोपालजी जेठमल पालन, २. श्री. कल्पेश जमनादास पालन** हे भागीदार दिवंगत श्री. जमनादास जेठमल पालन यांचे कायदेशीर वारस आहेत व ३. श्री. जोगेंद्र चंद्रकांत ठक्कर हे त्यांच्या वैयक्तिक क्षमतेनुसार भागीदार दिवंगत श्री. चंद्रकांत मुलजी ठक्कर यांचे कायदेशीर वारस आहेत व याद्वारे आम जनतेस सूचना देत आहेत की, निवृत्त दि. ३०.०६.२०१९ च्या सूचनेनुसार आम्ही अन्य भागीदार मे. वैशाली विनायक डेव्हलपर्स भागीदारी संस्था व भारतीय भागीदारी कायदा, १९३२ अंतर्गत समाविष्ट भागीदारी कंपनी यांच्या भागीदारी करार दि. १०.०७.१९९७ (सदर **''संस्था''**) यांना सदर संस्थेकडून निवृत्त करण्याकरिता आमच्या हेत् संदर्भात सूचित करत आहोत. सदर जाहीर सूचनेच्या माध्यमातून आम्ही याद्वारे घोषित, अहवाल व आम जनतेच्या माहितीकरिता सूचित करत आहोत की, तीन महिने कालावधी निवृत्त सूचना जारी करण्यानंतर दि. ३०.०९.२०१९ रोजी संपला आहे व त्यानुसार आम्ही सदर संस्थेकडून निवृत्त होत आहोत. आम्ही भागीदारी चालू ठेवण्याकरिता कोणत्याही कायद्याकरिता जबाबदार नाही व सदर संस्थेद्वारे केलेल्या संस्था व कोणतेही व्यवहार आमच्या संबंधात बंधनकारक नसतील. दि. ०५ नोव्हेंबर, २०१९

१. श्री. गोपालजी जेठमल पालन

२. श्री. कल्पेश जमनादास पालन भागीदार दिवंगत श्री. जमनादास जेठमल पालन यांचे कायदेशीर वारस

३. श्री. जोगेंद्र चंद्रकांत ठक्कर त्यांच्या वैयक्तिक क्षमतेमधून व भागीदार दिवंगत श्री. चंद्रकांत मुलजी ठक्कर यांचे कायदेशीर वारस

जाहीर सूचना

आमचे अशील में. पर्ललाईन इलेक्ट्रीकल प्रायव्हेट लिमिटेड, सीआयएन यु९९९९एमएच१९८०पीटीसी०२२२३४ कंपनीज ॲक्ट, १९५६ अन्वये स्थापित कंपनी ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे सी/१-५, सत्यम शॉपिंग सेंटर, एमजी रोड, घाटकोपर (पू.), मुंबई ४०००७७ यांच्या नावे असलेल्या खालील परिशिष्टातील मिळकतीमधील सर्व अधिकार, नामाधिकार आणि हितसंबंध संपादन करण्यास इच्छुक आहेत. कोणत्याही व्यक्तीस सदर परिशिष्टातील मिळकतीवर कोणताही वारसा, देखभाल, सुविधाधिकार, गहाण, विक्री, विकास, धारणाधिकार, भेट आणि व्यवहाराशी आक्षेप किंवा याशिवाय कसेहीद्वारे अधिकार, भार, प्रभार, दावा इ. असल्यास लिखित स्वरुपात श्री. खुशीराम डी. जाधवानी, वकील (उच्च न्यायालय) ज्यांचा कार्यालयीन पत्ता - विधीक लेगिट, वकील, जे-२२१/२२२, टॉवर क्र ५, इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क, वाशी स्टेशन कॉम्प्लेक्स, सेक्टर ३०ए, वाशी, नवी मुंबई-४००७०३ येथे रजिस्टर पोस्ट ए.डी.(आरपीएडी) द्वारे सदर सूचनेच्या प्रकाशनापासून १५ दिवसांच्या आत कळविणे. सदर माहीती आक्षेपदारांद्वारे केलेल्या दाव्यांच्या आधारावर कागदपत्राच्या प्राव्यांच्या सत्य प्रमाणित प्रतींद्वारा परिपूर्ण असावेत. जर वरील उल्लेखित बाबीमधील असे दावे १५ दिवसांच्या आत प्राप्त न झाल्यास त्यागित करण्यात येतील, परिशिष्टातील मिळकत ही दाव्यांपासून मुक्त असेल आणि आक्षेपकारांचे दावे काही असल्यास आक्षेपकारांकडून त्यागित केल्याचे समजण्यात येईल आणि त्यानंतर कोणताही आक्षेप किंवा दावा विचारात न घेता व्यवहार पूर्ण करण्यात येईल.

मिळकतीचे परिशिष्ट परिशिष्ट ए

बोनसारी, तालूका, ठाणे, जिल्हा ठाणे येथे गाव हद्दीत टी.टी.सी इंडस्ट्रीयल क्षेत्र येथे स्थित असलेले आणि वसलेले त्यावरील प्लॉट क्र. डी-७४/१४ मोजमापित क्षेत्र १३८५ चौ. मीटर्स मोकळा प्लॉट नावे ज्ञात जमीनीचे सर्व ते भाग आणि विभाग आणि सदर प्लॉट पुढीलप्रमाणे सीमाबद्धः

दक्षिणेकडून किंवा त्यादिशेने प्लॉट क्र. डी-७४/५ पूर्वेकडून किंवा त्यादिशेने वन जमीन पश्चिमेकडून किंवा त्यादिशेने रोड (१८.५ मीटर रुंद) परिशिष्ट बी

बोनसारी, तालूका, ठाणे, जिल्हा ठाणे येथे गाव हद्दीत टी.टी.सी इंडस्ट्रीयल क्षेत्र येथे स्थित असलेले आणि वसलेले त्यावरील प्लॉट क्र. डी-७३/४ मोजमापित क्षेत्र ११३७ चौ. मीटर्स मोकळा प्लॉट नावे ज्ञात जमीनीचे सर्व ते भाग आणि विभाग आणि सदर प्लॉट पुढीलप्रमाणे सीमाबद्धः

उत्तरेकडून किंवा त्यादिशेने प्लॉट क्र. डी-७४/३ दक्षिणेकडून किंवा त्यादिशेने प्लॉट क्र. डी-७४/५ पूर्वेकडून किंवा त्यादिशेने: वन जमीन

पश्चिमेकडून किंवा त्यादिशेन रोड (१८.५ मीटर रुंद) ख्शीराम डी. जाधवानी- वकील- उच्च न्यायालय

कॉम्प्युटर्स, प्रिंटर्स आणि स्कॅनरच्या खरेदीसाठी निविदा आमंत्रण

बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, ५ वा मजला, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ०२३ येथे कार्यालय असलेल्या अधिकृत परिसमापक, मुंबई यांच्या कार्यालयात कॉम्प्युटर्स, प्रिंटर्स आणि स्कॅनरच्या खरेदीसाठी निविदा मागविण्यात येत आहेत. कॉम्प्युटर, प्रिंटर आणि स्कॅनरचा तपशील खाली दिलेला

अनु. क्र.	विस्तृतीकरण	नग	प्रति कॉम्प्युटर/ बाब दर (रु.)	एकूण (रु.)
8	एचपी कॉम्प्युटर कॉन्फिग्युरेशन ऑपरेटिंग सिस्टम: विंडो १० सिस्टम टाईप: ६४ बिट ऑपरेटिंग सिस्टम, x ६४ बेस प्रोसेसर. प्रोसेसर: इंटेल कोअर (टीएम) i३-३१०० सीपीयु @ ३.५० जीएचझेड ३.६० जीएचझेड रॅम: ८ जीबी विंडो एडिशन: विंडो १० प्रो	२५		
२	प्रिंटरचे नाव: एचपी लेझर जेट एम २०२ डीडब्ल्यु (बॉटम साईड प्रिंटर)	१०		
3	स्कॅनर: एचपी स्कॅनजेट एंटरप्राइज फ्लो ७५००	०१		

निविदा १२.११.२०१९ रोजी किंवा पूर्वी द. ३.०० वा. पर्यंत निम्नस्वाक्षरीकारांकडे पोहोचेल अशा पध्दतीने अधिकृत परिसमापक, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, ५ वा मजला, एम. जी. रोड, फोर्ट, **मुंबई-२३**, यांना उद्देशून आणि ''कॉम्प्युटर, प्रिंटर आणि स्कॅनरकरिता दरपत्रक'' असे मोहोरबंद लिफाफ्यावर ठळकपणे लिहून सादर करू शकता. दरपत्रके त्याच दिवशी **द्. ४.३० वा.** उघडण्यात येतील. कमी किंमतीचे दरपत्रक सदर कार्यालयाद्वारे स्वीकारण्यात येईल. इच्छुक बोलीदार जे दरपत्रक उघडतेवेळी हजर राहण्यास इच्छुक असतील ते हजर राह् शकतात.

- कॉम्प्युटर्सच्या खरेदीच्या अटी आणि शर्ती यशस्वी बोलीदाराने कॉम्प्युटर्स, प्रिंटर्स आणि स्कॅनर बसवायचे आहे किंवा अन्य प्रभार नाही.
- २. वरील वस्तू खरेदी आदेशाच्या तारखेपासून ३ दिवसांत पोच करायच्या आहे.
- प्रदान हे वरील कामाची यशस्वीरित्या उभारणी झाल्यावर करण्यात येईल.
- ४. बोलीदाराने कार्यालयातून बोलीदारांना देण्यात येणाऱ्या विहित प्रपत्रात त्यांची मुलभूत माहिती सादर करणे आवश्यक आहे.

(व्ही. पी. काटकर) अधिकृत परिसमापक उच्च न्यायालय, मुंबई ५ वा मजला, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ०२३ फोनः २२६७००२४/२२६७५००८

SBI स्टेट बँक ऑफ इंडिया

स्ट्रेस्ड ॲसेटस् मॅनेजमेंट शाखा-II, रहेजा चेंबर्स, तळ मजला, विंग-बी, फ्री प्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. द्र. क्र.:०२२-२२८११५८४, २२८११४०३, २२८११४०१. ई-मेल : sbi.15859@sbi.co.in

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) {नियम ८(१) पहा }

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार स्टेट बँक ऑफ इंडिया, एसएएम ॥ शाखा, रहेजा चेंबर्स, तळ मजला, बी-विंग, फ्री प्रेस जर्नेल मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये दि. १८.०३.२०१९ रोजी सदर ॲक्टचे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी करून कर्जदार मे. मोनालिसा सेरामिक्स (इंडिया) प्रा. लि., आणि हमीदार श्री. शेख माशूक साफी, सौ. शेख नूरसाबा माशूक साफी आणि श्री. सुरज बी. पारेख यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम रु. १९,०५,७८,८६२.३७ (रुपये एकोणीस करोड पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे बासष्ट आणिपैसे सदतीस मात्र) १५.०३.२०१९ रोजीप्रमाणे च्या सह वरील रकमेवरील मासिक दराने चक्रवाढ पद्धतीने सांपाश्विक दराने पुढील व्याज त्यासह देयाच्या तारखेपर्यंत आनुषंगिक खर्च, रक्कम, प्रभार इ. ची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या

तारखेपासून **६० दिवसांत** करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार, हमीदार आणि **सर्वसामान्य** जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की,निम्मस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दि. ०२ नोव्हेंबर, २०१९ रोजीस घेतला आहे.

विशेषत: कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडियास यांस रक्षम रु. १९,०५,७८,८६२.३७ (रुपये एकोणीस करोड पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे बासष्ट आणि पैसे सदतीस मात्र) १५.०३.२०१९ रोजीप्रमाणे च्या सह वरील रकमेवरील मासिक दराने चक्रवाढ पद्धतीने सांपार्श्विक दराने पुढील व्याज त्यासह देयाच्या तारखेपर्यंत आनुषंगिक खर्च, रक्रम, प्रभार व च्या भाराअधीन राहील.

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदार/हमीदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

१) श्री. शेख माशूक साफी आणि सौ. शेख नूरसाबा माशुक साफी, हमीदार यांच्या नावातील फ्लॅट क्र. १२०१ आणि १२०२, १२ वा मजला, क्रिस्टल टॉवर, सीटीएस क्र. २०/२६, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, गाव दादर, परेल (पूर्व), मुंबई-४०० ०१२.

(प्राधिकृत अधिकारी)

ANANDRATHI

नोंदणीकृत कार्यालयः एक्सप्रेस झोन, ए विंग, १०वा मजला, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ऑबेरॉय मॉल समोर, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३.

द्. क्र.: +९१२२६२८१७००० । संकेतस्थळ: www.rathi.com

(स्थावर मिळकतीकरिता)

कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे आनंद राठी ग्लोबल फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट ५४ सन २००२) आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ नियम ३ अन्वये सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनन्शियल असेटस् ॲण्ड इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३ उप-कलम २ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ६ फेब्रुवारी, २०१९ रोजी जारी करून कर्जदार म्हणजेच **एनके कॅस्सल आणि हमीदार श्री. निनीष बाबू** यांना मागणी सूचनेतील नमूद रक्कम ३१ जानेवारी, २०१९ रोजीसची रु. १८,७०,६०,७७०/- (रुपये अठरा करोड सत्तर लाख साठ हजार सातशे सत्तर मात्र) यांस ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

तपशील खालील प्रमाणे

येत आहे.

अ.	कर्जदाराचे	कर्जदाराचे नाव	हमीदाराचे नाव	तारण मत्तचे	•	मागणी सूचना	
क्र.	कर्ज खाते क्र.			वर्णन	मधील मागणी	दिनांक	दिनांक
					रक्कम		
१.	एआरजीएफएल/सीएफ/०२४	कर्जदार असे एन. के.	निनीष बाबू	खाली	१८,७०,६०,७७०	०६.०२.२०१९	०४.११.२०१९
		भुपेश बाबू प्रोप्रायटरचे	निवासी पत्ता	स्थावर			
		माध्यमातून एनके	असलेले प्लॉट	मिळकतीचे			
		कॅस्सल, ५०५, रियल	क्र. १५१, सेक्टर	वर्णन दिले			
		टेक पार्क, वाशी, नवी	८, वाशी, नवी	आहे			
		मुंबई-४०० ७०५	मुंबई-४०० ७०३				
					, , ,		

सदर सांविधानिक मागणी सूचनेच्या प्राप्ती पासून देय रकमेच्या परतफेडी करिता कर्जदाराने कसूर केल्याने, वरील नमूद कर्जदार आणि हमीदार आणि तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेला मिळकत/तारण मत्ता क्र. ३ (दिनांक ६ फेब्रुवारी, २०१९ रोजीच्या मागणी सचना अन्वये व्यख्या अनुसार) सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूलस. २००२ च्या सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या सिक्य्रिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन्स ऑफ फायनान्शियल असेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये त्याला/तिला मिळालेल्या अधिकारानुसार ४ नोव्हेंबर, २०१९ रोजी घेतला

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकत/तारण मत्ता क्र. ३ सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आनंद राठी ग्लोबल फायनान्स लिमिटेडच्या रक्कम रु. १८,७०,६०,७७०/- (रुपये अठरा करोड सत्तर लाख साठ हजार सातशे सत्तर मात्र) ३१ जानेवारी, २०१९ रोजी प्रमाणे आणि सह १ फेब्रुवारी, २०१९ पासून त्यावरील पुढील व्याज आणि इतर प्रभार आणि त्यावरील पुढील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे/हमीदारांचे लक्ष वेधण्यात

स्थावर मिळकतीचे वर्णन

खालील जिमनीच्या प्लॉट वर स्थित एनके गार्डन (फेज III) प्रोजेक्ट च्या धारक संपूर्ण जिमनीचे स्थावर मिळकत.

- पनवेल येथ हमीच्या उप-प्रबंधकाच्या न्यायाधिकरणातील नोंदणीकृत जिल्हा आणि जिल्हा रायगड आणि उप-जिल्हा पनवेल मधील गाव वावंजे तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथे एकूण क्षेत्र ३००.६२ चौ. मीटर्स असलेली सर्व्हे क्र. ९१, हिस्सा क्र. २ चे प्लॉट क्र. ९ चे ते सर्व भाग आणि विभाग.
- सदर एनके गार्डन फेज ।।। सह त्यावरील सध्या आणि भविष्यातील बांधकामसह पनवेल येथे हमीचे उप-प्रबंधकाच्या न्यायाधिकरणातील नोंणीकृत जिल्हा आणि जिल्हा रायगड आणि उप-जिल्हा पनवेल मधील गाव वावंजे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथे धारक सर्व्हे क्र. ९१, हिस्सा क्र. २. १) प्लॉट क्र. १ असलेले ७९१.४१ चौ. मीटर्स, २) प्लॉट क्र. ०४ असलेले ४३८.९३ चौ. मी. ३) प्लॉट क्र. ६ असलेले क्षेत्र ४५०.१२ चौ. मीटर्स, ४) खुले जागा असलेले क्षेत्र ६५९.९८ चौ. मीटर्स आणि ५) खुले जिमनीचे प्लॉटस् चे संपर्क रस्ता असलेले क्षेत्र ११३०.१० चौ. मीटर्स एकूण क्षेत्र ३४७०.५४ चौ. मी.

दिनांक : ०४.११.२०१९ प्राधिकृत अधिकारी ठिकाण : वावंजे-पनवेल

आनंद राठी ग्लोबल फायनान्स लिमिटेड

State Bank of India

स्टेस्ड ॲसेट मॅनेजमेंट शाखा - ॥: रहेजा चेंबर्स, तळमजला, विंग बी, फ्री प्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. फोन क्र.:०२२-२२८११५८४, २२८११४०३, २२८११४०१ ई-मेल आयडी : sbi.15859@sbi.co.in

कर्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) [नियम ८(१) पहा]

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार स्टेट बँक ऑफ इंडिया, एसएएम ॥ शाखा, रहेजा चेंबर्स, तळमजला, बी-विंग, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉईंट, **मुंबई – ४०००३१** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२) आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ नियम ३ अन्वये दि. १.०३.२०१९ रोजी सदर ॲक्टचे कलम १३(२) अन्वये **मागणी सूचना** जारी करून कर्जदार **मे. मॅक्सग्रो ॲग्री-कमोडिटिज लि. आणि हमीदार श्री. राजेंद्र कुमार** सराफ आणि श्री. राहल सराफ (मयत) कायदेशीर वारसदार सौ. रोशनी सराफ, कु. क्रिशा सराफ (अल्पवयीन) आणि सौ. राजवीर सराफ (अल्पवयीन) त्यांची आई आणि नैसर्गिक पालक सौ. रोशनी सराफ यांच्याद्वारे यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम रु. १४,३६,९४,७३१.४४/ – **(रुपये चौदा कोटी छत्तीस लाख चौऱ्यान्नव हजार सातशे एकतीस आणि पैसे चव्वेचाळीस मात्र)** २७.०२.२०१९ रोजीप्रमाणे सह वरील सदर रकमेवर मासिक आधार चक्रवाढीने सांपार्श्विक दराने पुढील व्याज सह अनुषांगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार, हमीदार आणि **सर्वसामान्य जनतेस** याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्मस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकत/तींचा **सांकेतिक कब्जा** सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये १ नोव्हेंबर, २०१९ रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **स्टेट बँक ऑफ इंडियास** रक्कम रु. **१४,३६,९४,७३१.४४/ - (रुपये चौदा कोटी छत्तीस लाख** चौऱ्यात्रव हजार सातशे एकतीस आणि पैसे चव्वेचाळीस मात्र) २७.०२.२०१९ रोजीप्रमाणे सह वरील सदर रकमेवर मासिक आधार चक्रवाढीने सांपार्श्विक दराने पुढील व्याज सह अनुषांगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. च्या भाराअधीन राहील.

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदार/हमीदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. गहाण मिळकतीचे वर्णन

- १. ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमधील जुना सर्व्हे क्र. १२२, नवीन सर्व्हे क्र. ७३, हिस्सा क्र. २ ए आणि २ बी, गाव निळजे, तालुका - कल्याण, जिल्हा - ठाणे धारक जिमनीवर स्थित लोढा हेवन, कल्याण शिळ रोड, डोंबिवली पूर्व, जिल्हा : ठाणे येथे फ्लॅट क्र. ४०२, ४ था मजला, बिल्डिंग क्र. ए-१, गोकुळधाम कॉम्प्लेक्स, मोजमापित एकूण क्षेत्र ६२५ चौ. फू.
- ं ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमधील जुना सर्व्हे क्र. १२२, नवीन सर्व्हे क्र. ७३, हिस्सा क्र. २ ए आणि २ बी, गाव निळजे, तालुका - कल्याण, जिल्हा - ठाणे धारक जिमनीवर स्थित लोढा हेवन, कल्याण शिळ रोड, डोंबिवली पूर्व, जिल्हा : ठाणे येथे फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, बिल्डिंग क्र. ए-१, गोकुळधाम कॉम्प्लेक्स, मोजमापित एकूण क्षेत्र ६२५ चौ. फू. े ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमधील जुना सर्व्हे क्र. १२२, नवीन सर्व्हे क्र. ७३,
- हिस्सा क्र. २ ए आणि २ बी, गाव निळजे, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे धारक जिमनीवर स्थित लोढा हेवन, कल्याण शिळ रोड, डोंबिवली पूर्व, जिल्हा : ठाणे येथे फ्लॅट क्र. ७०३, ७ वा मजला, बिल्डिंग क्र. ए-१, गोकुळधाम कॉम्प्लेक्स, मोजमापित एकूण क्षेत्र ६२५ चौ. फू. ४. ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमधील जुना सर्व्हे क्र. १२२, नवीन सर्व्हे क्र. ७३,
- हिस्सा क्र. २ ए आणि २ बी, गाव निळजे, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे धारक जिमनीवर स्थित लोढा हेवन, कल्याण शिळ रोड, डोंबिवली पूर्व, जिल्हा : ठाणे येथे फ्लॅट क्र. २०१, २ रा मजला, बिल्डिंग क्र. बी-१, गोकुळधाम कॉम्प्लेक्स, मोजमापित एकूण क्षेत्र ६१५ चौ. फू. ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमधील जुना सर्व्हे क्र. १२२, नवीन सर्व्हे क्र. ७३, हिस्सा क्र. २ ए आणि २ बी, गाव निळजे, तालुका - कल्याण, जिल्हा - ठाणे धारक जिमनीवर स्थित लोढा हेवन, कल्याण शिळ रोड, डोंबिवली
- पूर्व, जिल्हा : ठाणे येथे फ्लॅट क्र. २०२, २ रा मजला, बिल्डिंग क्र. बी-१, गोकुळधाम कॉम्प्लेक्स, मोजमापित एकूण क्षेत्र ४४० चौ. फू. े ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमधील जुना सर्व्हे क्र. १२२, नवीन सर्व्हे क्र. ७३, हिस्सा क्र. २ ए आणि २ बी, गाव निळजे, तालुका - कल्याण, जिल्हा - ठाणे धारक जिमनीवर स्थित लोढा हेवन, कल्याण शिळ रोड, डोंबिवली
- पूर्व, जिल्हा : ठाणे येथे फ्लॅट क्र. ७०४, ७ वा मजला, बिल्डिंग क्र. बी-१, गोकुळधाम कॉम्प्लेक्स, मोजमापित एकूण क्षेत्र ६१५ चौ. फू. े ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमधील जुना सर्व्हे क्र. १२२, नवीन सर्व्हे क्र. ७३, हिस्सा क्र. २ ए आणि २ बी, गाव निळजे, तालुका - कल्याण, जिल्हा - ठाणे धारक जिमनीवर स्थित लोढा हेवन, कल्याण शिळ रोड, डोंबिवली पूर्व, जिल्हा : ठाणे येथे फ्लॅट क्र. ४०२, ४ था मजला, बिल्डिंग क्र. सी-१, गोकुळधाम कॉम्प्लेक्स, मोजमापित एकूण क्षेत्र ६१५ चौ. फू.
- ८. ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमधील जुना सर्व्हे क्र. १२२, नवीन सर्व्हे क्र. ७३, हिस्सा क्र. २ ए आणि २ बी, गाव निळजे, तालुका - कल्याण, जिल्हा - ठाणे धारक जिमनीवर स्थित लोढा हेवन, कल्याण शिळ रोड, डोंबिवली पूर्व, जिल्हा : ठाणे येथे फ्लॅट क्र. ४०३, ४ था मजला, बिल्डिंग क्र. सी-१, गोकुळधाम कॉम्प्लेक्स, मोजमापित एकूण क्षेत्र ४४० चौ. फू.
- ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमधील जुना सर्व्हे क्र. १२२, नवीन सर्व्हे क्र. ७३, हिस्सा क्र. २ ए आणि २ बी, गाव निळजे, तालुका - कल्याण, जिल्हा - ठाणे धारक जिमनीवर स्थित लोढा हेवन, कल्याण शिळ रोड, डोंबिवली पूर्व, जिल्हा : ठाणे येथे फ्लॅट क्र. ४०५, ४ था मजला, बिल्डिंग क्र. सी-१, गोकुळधाम कॉम्प्लेक्स, मोजमापित एकूण क्षेत्र ६१५ चौ. फू. १०. ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमधील जुना सर्व्हे क्र. १२२, नवीन सर्व्हे क्र. ७३.
- हिस्सा क्र. २ ए आणि २ बी, गाव निळजे, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे धारक जिमनीवर स्थित लोढा हेवन, कल्याण शिळ रोड, डोंबिवली पूर्व, जिल्हा : ठाणे येथे फ्लॅट क्र. ४०६, ४ था मजला, बिल्डिंग क्र. सी-१, गोकुळधाम कॉम्प्लेक्स, मोजमापित एकूण क्षेत्र ६१५ चौ. फू. ११. ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमधील जुना सर्व्हे क्र. १२२, नवीन सर्व्हे क्र. ७३, हिस्सा क्र. २ ए आणि २ बी, गाव निळजे, तालुका - कल्याण, जिल्हा - ठाणे धारक जिमनीवर स्थित लोढा हेवन, कल्याण शिळ रोड, डोंबिवली
- पूर्व, जिल्हा : ठाणे येथे फ्लॅट क्र. ६०६, ६ वा मजला, बिल्डिंग क्र. सी-१, गोकुळधाम कॉम्प्लेक्स, मोजमापित एकूण क्षेत्र ६१५ चौ. फू. १२. ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमधील जुना सर्व्हे क्र. १२२, नवीन सर्व्हे क्र. ७३, हिस्सा क्र. २ ए आणि २ बी, गाव निळजे, तालुका - कल्याण, जिल्हा - ठाणे धारक जिमनीवर स्थित लोढा हेवन, कल्याण शिळ रोड, डोंबिवली
- पूर्व, जिल्हा : ठाणे येथे फ्लॅट क्र. ७०५, ७ वा मजला, बिल्डिंग क्र. सी-१, गोकुळधाम कॉम्प्लेक्स, मोजमापित एकूण क्षेत्र ६१५ चौ. फू. १३.) ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमधील जुना सर्व्हे क्र. १२२, नवीन सर्व्हे क्र. ७३, हिस्सा क्र. २ ए आणि २ बी, गाव निळजे, तालुका - कल्याण, जिल्हा - ठाणे धारक जिमनीवर स्थित लोढा हेवन, कल्याण शिळ रोड, डोंबिवली पूर्व, जिल्हा : ठाणे येथे फ्लॅट क्र. ७०६, ७ वा मजला, बिल्डिंग क्र. सी-१, गोकुळधाम कॉम्प्लेक्स, मोजमापित एकूण क्षेत्र ६१५ चौ. फू.
- १४.) ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमधील जुना सर्व्हे क्र. १२२, नवीन सर्व्हे क्र. ७३, हिस्सा क्र. २ ए आणि २ बी, गाव निळजे, तालुका - कल्याण, जिल्हा - ठाणे धारक जिमनीवर स्थित लोढा हेवन, कल्याण शिळ रोड, डोंबिवली पूर्व, जिल्हा : ठाणे येथे फ्लॅट क्र. ८०१, ८ वा मजला, बिल्डिंग क्र. डी-१, गोकुळधाम कॉम्प्लेक्स, मोजमापित एकूण क्षेत्र ३२०० चौ. फू. १५.) ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमधील जुना सर्व्हे क्र. १०८, नवीन सर्व्हे क्र. ३९,
- हिस्सा क्र. १ बी, गाव निळजे, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे धारक जिमनीवर स्थित लोढा हेवन, कल्याण शिळ रोड, डोंबिवली पूर्व, जिल्हा ः ठाणे येथे शक्तला पॅराडाईज अशा ज्ञात बिल्डिंगमधील ए विंग, १ ला मजला, फ्लॅट क्र. १०३, मोजमापित एकूण क्षेत्र १०३५ चौ. फू. १६. ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हदीमधील ज्ना सर्व्हे क्र. १०८, नवीन सर्व्हे क्र. ३९.
- हिस्सा क्र. १ बी, गाव निळजे, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे धारक जिमनीवर स्थित लोढा हेवन, कल्याण शिळ रोड, डोंबिवली पूर्व, जिल्हा ः ठाणे येथे शकुंतला पॅराडाईज अशा ज्ञात बिल्डिंगमधील ए विंग, ५ वा मजला, फ्लॅट क्र. ५०१, मोजमापित एकूण क्षेत्र ५८५ चौ. फू. १७.) ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमधील जुना सर्व्हे क्र. १०८, नवीन सर्व्हे क्र. ३९, हिस्सा क्र. १ बी, गाव निळजे, तालुका - कल्याण, जिल्हा - ठाणे धारक जिमनीवर स्थित लोढा हेवन, कल्याण शिळ रोड, डोंबिवली पूर्व, जिल्हा
- ः ठाणे येथे शकुंतला पॅराडाईज अशा ज्ञात बिल्डिंगमधील ए विंग, ७ वा मजला, फ्लॅट क्र. ७०२, मोजमापित एकूण क्षेत्र ८९० चौ. फू. १८. ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हदीमधील ज्ना सर्व्हे क्र. १०८, नवीन सर्व्हे क्र. ३९. हिस्सा क्र. १ बी, गाव निळजे, तालुका - कल्याण, जिल्हा - ठाणे धारक जिमनीवर स्थित लोढा हेवन, कल्याण शिळ रोड, डोंबिवली पूर्व, जिल्हा ः ठाणे येथे शक्तेतला पॅराडाईज अशा ज्ञात बिल्डिंगमधील बी विंग, ५ वा मजला, फ्लॅट क्र. ५०८, मोजमापित एकूण क्षेत्र ५८५ चौ. फू.
- १९. ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमधील जुना सर्व्हे क्र. १०८, नवीन सर्व्हे क्र. ३९, हिस्सा क्र. १ बी, गाव निळजे, तालुका - कल्याण, जिल्हा - ठाणे धारक जिमनीवर स्थित लोढा हेवन, कल्याण शिळ रोड, डोंबिवली पूर्व, जिल्हा ः ठाणे येथे शकुंतला पॅराडाईज अशा ज्ञात बिल्डिंगमधील बी विंग, ६ वा मजला, फ्लॅट क्र. ६०५, मोजमापित एकूण क्षेत्र ५९५ चौ. फू.
- २०.) ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमधील जुना सर्व्हे क्र. १०८, नवीन सर्व्हे क्र. ३९, हिस्सा क्र. १ बी, गाव निळजे, तालुका - कल्याण, जिल्हा - ठाणे धारक जिमनीवर स्थित लोढा हेवन, कल्याण शिळ रोड, डोंबिवली पूर्व, जिल्हा ः ठाणे येथे शकुंतला पॅराडाईज अशा ज्ञात बिल्डिंगमधील बी विंग, ७ वा मजला, फ्लॅट क्र. ७०६, मोजमापित एकूण क्षेत्र ५९५ चौ. फू.

वरील अन्. क्र. १ ते २० अंतर्गत सर्व फ्लॅट्स श्री. राहल राजेंद्र सराफ (मयत) यांच्या मालकीचे आहेत (कायदेशीर वारसदार सौ. रोशनी सराफ, कु. क्रिशा सराफ (अल्पवयीन) आणि श्री. राजविर सराफ (अल्पवयीन) त्यांची आई आणि नैसर्गिक पालक सौ. रोशनी सराफ द्वारे)

ठिकाण : गाव निळजे, तालुका-कल्याण, जिल्हा-ठाणे दिनांक : ०१/११/२०१९

प्राधिकृत अधिकारी

The spirit of Mumbai is

92 years old!

FREE PRESS NATION | WORLD | POLITICS | SPORTS | **EDUCATION | BUSINESS | ENTERTAINMENT** The Family Newspaper

Hazoor Multi PROJECTS LIMITED

नोंद. कार्यालयः ६०१-ए, रामजी हाऊस प्रिमायसेस को- ऑप. सोसायटी लि.. ३०. जांबळवाडी. जे.एस.एस. रोड, मुं.-४०० ००२, टेलिफॅक्स: ९१-०२२ २२०००५२५

ई-मेल: hmpl.india@gmail.com संकेतस्थळ: www.hazoormultiproject.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३० आणि रेग्यलेशन ४७ सहवाचता रेग्यलेशन २९ ला अनुसरून याद्वारे सचना देण्यात येते की. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात, मंजुर आणि पटलावर घेण्याकरिता ६०१-ए, रामजी हाऊस, ३०, जांबुळवाडी, जे.एस.एस. रोड, मुं.-४०० ००२ येथे गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९ रोजी

६.०० वा. घेण्यात येणार आहे. सदर सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.hazoormultiproject.com आणि स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ www.besindia.com यावर देखील उपलब्ध आहे.

सही/ ठिकाण: मुंबई (दिनेश कुमार अगरवाल) दिनांक: ५ नोव्हेंबर, २०१९

हजूर मल्टी प्रोजेक्ट्स् लिमिटेडकरिता

इंडियन बैंक Indian Bank

(नियम - ८ (१)) कब्जा सूचना (स्थावर मिळकतीसाठी)

निम्नस्वाक्षरीकार हे इंडियन बँक यांचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ८ आणि ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०५.०८.२०१९ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार सौ. रानी उमेश ठाकुर आणि श्री. उमेश बैदनाथ ठाकुर च्यासह आमची कांदिवली (पू.) शाखा यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु. १३,६१,१३८/- (रुपये तेरा लाख एकसष्ट हजार एकशे अडतीस मात्र) ०४.०८.२०१९ रोजीस या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्ती पासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. सदर सूचना न बजावता परत आली. म्हणून सदर ३०.०८.२०१९ रोजीस वृत्तपत्र नवशक्ति आणि फ्री प्रेस जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात आली.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा **कब्जा** सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ आणि ९ अन्वये त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून **दिनांक १** नोव्हेंबर, २०१९ रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा इंडियन बँक च्या एकूण रक्कम रु. १४,०१,७२९/ - (रुपये चौदा लाख एक हजार सातशे एकोणतीस मात्र) ३०.१०.२०१९ रोजीस आणि त्यावरील व्याज, प्रभार या रकमेच्या भाराअधीन राहील.

तारणांवरील विमोचनाचा अधिकार स्पष्ट करणाच्या सरफैसी ॲक्टच्या कलम १३ (८) च्या तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम यांच्याकडे आम्ही तुमचे लक्ष वेधुन घेत आहोत. स्थावर मिळकतीचे वर्णन

गहाण मत्ताः - फ्लॅट क्र. ८०३, ८वा मजला, (बिल्टअप क्षेत्र ५०० चौ. फू.) सी-विंग, ''साई आकृती एम्पायर'', इंद्रलोक फेज व्हीआयएस- क्र. ४३/९ (जुना सर्व्हे क्र.२५२), मिरा रोड पूर्व, गाव नवघर, जि. ठाणे, महाराष्ट्र-४०१ १०७ चे सर्व ते भाग आणि विभाग.

उत्तरेस आणि त्या दिशेनेः अंतर्गत रोड, दक्षिणेस आणि त्या दिशेनेः खुला प्लॉट, पूर्वेस आणि त्या दिशेनेः बी विंग द्वारे, पश्चिमेस आणि त्या दिशेनेः आरबीके ग्लोबल शाळेद्वारे. मिळकतीचे मालकः

सौ. रानी उमेश ठाकुर आणि श्री. उमेश बैदनाथ ठाकुर

प्राधिकृत अधिकारी इंडियन बँक, एमएसएमई सीपीयु शाखा १४, मेहता ईस्टेट, अंधेरी कुर्ला रोड,

डब्ल्यूइएच मेट्रो स्टेशन जवळ, दिनांक : ०१.११.२०१९ अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३. स्थळ : मुंबई

क्षेत्रिय कार्यालय : ठाणे कोरल स्क्वेअर, दुसरा मजला, सुरज वॉटर पार्क समोर, घोडबंदर रोड, ठाणे - ४००६१५



Zonal Office: Thane Coral Square, IInd Floor Opp. Suraj Water Park Ghodbunder Road Thane- 400 615

विक्री करिता जाहीर सूचना कॉर्पोरेशन बँकेकडे जंगमगहाण असलेल्या वाहनांची जाहीर लिलावाने विक्री जी येथील परिशिष्टात वर्णिलेली आहेत ती **कॉर्पोरेशन बँकेच्या संबंधित** शाखांची नावे : भाईंदर, पनवेल, नालासोपारा, वसई पूर्व, भांडूप शाखा ज्यांचा पत्ता येथे खाली नमूद केलेला आहे येथे १४.११.२०१९ द्. ३.०० वा. थकबाकीच्या वसुलीसाठी होणार आहे.

इच्छक व्यक्ती आगाऊ वेळ ठरवून संबंधित शाखेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित परिशिष्ट मिळकत/वाहनांचे निरिक्षण करू शकतात. लिलाव "'जे आहे जेथे आहे'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' करण्यात येईल. इच्छक बोलीदार शाखेच्या कामकाजाच्या वेळेत निम्नस्वाक्षरीकारांकडून विक्रीच्या अटी आणि शर्तीची प्रत प्राप्त करू शकतात.

कॉर्पोरेशन बँक परिशिष्ट - (वाहनांचे वर्णन)

अनु.	वाहनाचे वर्णन	वाहन	लिलावाची	राखीव	इसारा अनामत	शाखेचे	पत्ता
क्र.		मॉडेल	तारीख व वेळ	किंमत	रक्कम (इअर)	नाव	(लिलावाचे ठिकाण)
०१.	एलएमव्ही मास्ती वॅगन आर एलएक्सआय (एमएच४६एडी२६१७) टॅक्सी	२०१५	१४.११.२०१९ दु. ३:०० वा.	रु. १,३४,०००.००	रु. १३४००.००	पनवेल ०८८६	पत्ता (लिलावाचे ठिकाण) कॉपोरेशन बँक, क्रिश्ना टॉवर, प्लॉट क्र. ८/८ए, खांदा कॉलनी, पनवेल ८६५५२७५०८०
०२.	मारूती स्विफ्ट डिझायर टुर, एलडीआय बीएसआयव्ही (डिझेल) (टॅक्सी) एमएच४८एफ१७१४	२०१५	१४.११.२०१९ दु. ३:०० वा.	रु. २,४५,०००.००	रु. २४,५००.००	नालासोपारा १०९४	कॉपोरेशन बँक, निखिल हेरिटेज, तळमजला, १०० फूट न्यु लिंक रोड, आचोळे नालासोपारा, मोबाईल ९९७४७९८३७३
०३.	एमएमव्ही टोयोटा इटिओस जीडी (टॅक्सी) डिझेल एमएच०४सीएच४३९४	२०१७	१४.११.२०१९ दु. ३:०० वा.	रु. ३,५०,०००.००	रु. ३५,०००.००	भांडुप (१४६९)	कॉर्पोरेशन बँक, बसुदेव चेंबर्स, डी मार्ट समोर, फोर्टिस हॉस्पिटल भांडुप, मुंबई – ७८ मोबाईल ९८९२३२०८४८
٥٧.	एलएमव्ही शेव्हरोले एन्जॉय १.३ एलएस ७ सिटर डिझेल (टॅक्सी/कॅब) एमएच४८एफ२१०८	२०१६	१४.११.२०१९ दु. ३:०० वा.		रु. १६,४००.००	वसई पूर्व (१५११)	कॉपेरिशन बँक, गाळा क्र. १०१, १ ला मजला, रिचा ट्रेड सेंटर, वसई पूर्व, मोबाईल ९९६७९७७४९८
૦૫.	टाटा इंडिगो ईसीएस एलएक्सबीएसआयव्ही (टुरिस्ट टॅक्सी) एमएच-०४-जीडी-४३५९	२०१५	१४.११.२०१९ दु. ३:०० वा.	रु. ५२,०००.००	रु. ५,२००.००	भाईंदर	कॉर्पोरेशन बँक, दुकान क्र. ५ आणि ६, ए १ आणि बी १ चंद्रेश हाईटस्, जेसल पार्क, भाईंदर पूर्व,
०६.	टाटा इंडिगो ईसीएस एलएस बीएस III, (टॅक्सी/कॅब) एमएच-०४-जीडी- ८४३२ मॉडेल २०१६	२०१६	१४.११.२०१९ दु. ३:०० वा.	₹. ९८,०००.००	₹. ९८००.००	(४५५)	ठाणे ४०११०५ मोबाईल क्र. ९५९१४५९५६६

evedanta

वेदांता लिमिटेड सीआयएनःएल१३२०९एमएच१९६५पीएलसी२९१३९४

नोंदणी कार्यालय : १ ला मजला, सी विंग, युनिट १०३, कॉर्पोरेट ॲव्हेन्यू, अतुल प्रोजेक्टस्, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३, फोन क्र.: +९१ २२ ६६४३ ४५००, फॅक्स :+९१ २२ ६६४३ ४५३०

वेबसाईट : www.vedantalimited.com ई-मेल आयडी : comp.sect@vedanta.co.in

टपाली मतदान सूचना

याद्वारे कंपनीच्या सभासदांना कळविण्यात येते की, कलम ११० आणि कंपनी ॲक्ट, २०१३ (ॲक्ट) च्या इतर लागू असलेल्या तरतुदी सहवाचता कंपनी (मॅनेजमेंट ॲन्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रुल्स, २०१४ (तात्पुरत्या अंमलात आलेल्या त्याच्या कोणत्याही वैधानिक सुधारणा वा पुनरिधनियमिती) चा रुल २२, सुधारित केल्याप्रमाणे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन, २०१५ चा रेग्युलेशन ४४ नुसार, वेदांता लिमिटेड (''कंपनी'') १ नोव्हेंबर, २०१९ रोजीच्या टपली मतदान सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे मतदाना समवेत (ई-व्होटिंग) टपाली मतदानाद्वारे खालील नमूद ठरावांकरिता सभासदांची मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे.

बाब क्र	ठरावाचे वर्णन
१	विशेष ठराव : श्री. कृष्णमूर्ती वेंकटरामणन (डीआयएन००००१६४७) यांचे त्यांच्या सध्याच्या मुदतीत अ-कार्यकारी स्वतंत्र
	संचालक म्हणून संचालक स्थान पुढे चालू ठेवणे. मंजूर करणे.
2	विशेष ठराव : श्री. कृष्णमूर्ती वेंकटरामणन (डीआयएन००००१६४७) यांचे वय ७५ वर्षे झाले असले तरी सुद्धा १ एप्रिल,
	२०२० पासून ते ३१ मार्च, २०२१ पर्यंत एक (१) वर्षाच्या द्वितीय आणि अंतिम मुदतीकरिता अ-कार्यकारी स्वतंत्र संचालक
	म्हणून त्यांची पुनर्नियुक्ती मंजूर करणे.

कंपनीने ज्यांची नावे शुक्रवार १८ ऑक्टोबर, २०१९ (''कट-ऑफ तारीख'') रोजीस सभासदांची नोंदवही/लाभाधिकारी मालकांच्या सूचीमध्ये नोंद आहेत त्या सर्व सभासदांना टपाली मतदान प्रपत्रासह टपाली मतदान सूचना पाठविण्याचे काम ५ नोव्हेंबर, २०१९ रोजी पूर्ण केले आहे. टपाली मतदान सूचना पाठविल्या

i) ज्यांचे ई-मेल आयडीज डिपॉझिटरी पार्टिसिपंट/कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट यांच्याकडे नोंदणी केलेले आहेत त्या भागधारकांना ४ नोव्हेंबर, २०१९ रोजी ई-मेल द्वारा.

सूचना एडीएसच्या नोंदणीकृत धारकांना टपाली मतदान सूचना पाठविण्याकरिता न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजकडे सूचीबद्ध असलेल्या कंपनीच्या अमेरिकन डिपॉझिटरी शेअर्सचे कस्टडियन, सिटीबँक यांना सुद्धा पाठविली आहे.

ii) ज्या सभासदांचे ई-मेल आयडीज नोंदणीकृत नाहीत त्यांना टपाली मतदान प्रपत्र आणि आगाऊ टपाल खर्च भरलेल्या स्वतःचा पत्ता असलेल्या बिझनेस रिप्लाय लिफाफ्यासह प्रत्यक्ष पद्धतीद्वारा टपाली मतदान सूचना पाठविण्याचे काम ५ नोव्हेंबर, २०१९ रोजी पूर्ण केले होते. सभासदांच्या मतदानाचे अधिकार, कट-ऑफ तारखेरोजीस कंपनीच्या भरणा केलेल्या समभाग भांडवलातील त्यांच्या शेअरच्या प्रमाणबद्धतेत असतील. कट-ऑफ तारखेरोजीस सभासद नसलेल्या व्यक्तींनी ही सूचना केवळ माहितीविषय हेतूकरिता असल्याचे समजावे.

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १०८ सहवाचता कंपनी (मॅनेजमेंट ॲन्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रुल्स, २०१५ चा रुल २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ चा रेग्युलेशन ४४ चे पालन करून, कंपनी तिच्या सभासदांना टपाली मतदान सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे ठरावांवर इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे त्यांचे मतदान करण्यासाठी ई-व्होटिंग सुविधा पुरवित आहे. कंपनीने ई-व्होटिंग सेवा पुरविण्याकरिता मे. कार्व्ही फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड (कार्व्ही), कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट यांची सेवा घेतली आहे.

टपाली मतदान आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान म्हणजे ई-व्होटिंग गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१९ (स. ९.०० भाप्रवे) पासून सुरु होईल आणि शुक्रवार ६ डिसेंबर, २०१९ (सायं. ५.०० भाप्रवे.) रोजी संपेल. त्यानंतर ई-व्होटिंग सुविधा बंद करण्यात येईल. पुढे सभासदांना नोंद घेण्याची विनंती करण्यात येते की, रितसर पूर्ण भरलेली आणि स्वाक्षरी केलेली टपाली मतदान प्रपत्रे परिनिरिक्षकांकडे कार्व्ही फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड, ्युनिट : वेदांता लिमिटेड, कार्व्ही सेलेनियम, टॉवर बी, प्लॉट क्र. ३१, ३२, गाचिबोवली, वित्तीय जिल्हा, नानकरामगुदा, हैद्राबाद-५०० ०३२ येथे शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) किंवा त्यापूर्वी पोहोचणे आवश्यक आहे. ६ डिसेंबर, २०१९ नंतर प्राप्त झालेली टपाली मतदान प्रपत्रे अवैध समजण्यात येतील.

संचालक मंडळाने टपाली मतदान स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने घेण्याकरिता परिनिरीक्षक म्हणून श्री. उपेन्द्र सी. शुक्ला, कार्यरत कंपनी सचिव

(एफसीएस क्र. २७२७, सीपी क्र. १६५४) यांची नियुक्ती केली आहे. कोणत्याही सभासदाला टपाली मतदान सूचना प्राप्त झाली नसल्यास त्यांनी comp.sect@vedanta.co.in कडे ई-मेल पाठवावा किंवा einward.ris@karvy.com येथे कार्व्हींकडे लेखी पाठवावे. सभासदांना कंपनीची वेबसाईट www.vedantalimited.com वा कार्व्हीची वेबसाईट https://evoting.karvy.com वरून डाऊनलोड करून सुद्धा प्रतिलिपी मतदान सूचना आणि प्रपत्र मिळविता येईल किंवा कंपनी वा कार्व्हींकडे

विनंती करता येईल. सभासदांना मतदानाच्या केवळ एकाच पद्धतीचा म्हणजे एकतर प्रत्यक्ष टपाली प्रपत्र वा ई-व्होटिंग याचा अवलंब करता येईल. जर कोणत्याही सभासदाने दोन्ही पद्धतीद्वारा त्यांचे मत दिल्यास, प्रत्यक्ष टपाली मतदानाद्वारे केलेल्या मतदानापेक्षा ई-व्होटिंग ग्राह्य धरण्यात येईल आणि प्रत्यक्ष टपाली मतदान प्रपत्राद्वारे केलेले मतदान अवैध समजण्यात येईल.

टपाली मतदानाचा निष्कर्ष अध्यक्ष वा त्यांच्याद्वारे प्राधिकृत व्यक्तीद्वारे वैधानिक कालमर्यादेनुसार घोषित करण्यात येईल. सदर निष्कर्ष परिनिरीक्षकांच्या अहवालासह नोंदणीकृत कार्यालयात प्रदर्शित करण्यात येईल. जेथे कंपनीचे रोखे सूचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्स्चेंजकडे कळविण्यात येईल आणि कंपनी, कार्व्ही आणि डिपॉझिटरीज यांच्या वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात येईल.

ई-व्होटिंग मतदानाशी संबंधित तपशिलाकरिता कृपया टपाली मतदान सूचनेचा संदर्भ घ्यावा. इलेक्ट्रॉनिक माध्यम वा टपाली मतदानाद्वारे मतदानाशी संबंधित कोणतीही चौकशी/तक्रारीकरिता कृपया फ्रिक्वेन्टली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्यूज) आणि/वा https://evoting.karvy.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध भागधारकांकरिता ई-व्होटिंग युजर मॅन्युअलचा कृपया संदर्भ घ्यावा किंवा श्री. गणेश पॅट्रो, वरिष्ठ व्यवस्थापक-कार्व्ही फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड, युनिट : वेदांता लिमिटेड, कार्व्ही सेलेनियम, टॉवर-बी, प्लॉट -३१-३२, वित्तीय जिल्हा, गाचिबोवली, नानकरामगुदा, हैद्राबाद-५०० ०३२, द्रध्वनी क्र. ९१४०६७१६२२२२, ई-मेल आयडी : einward.ris@karvy.com च्या यांच्याशी संपर्क साधावा. सभासदांना कंपनीच्या सचिवांना नोंदणीकृत कार्यालयात लेखी पाठविता येईल वा comp.sect@vedanta.co.in येथे ई-मेल पाठविता

> संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे वेदांता लिमिटेड करिता प्रेरणा हलवासिया

> > एसीएस:२०८५६

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी ठिकाण : गुरुग्राम दिनांक : ६ नोव्हेंबर, २०१९

स्थळ: गाव दादर, परेल (पूर्व) स्टेट बँक ऑफ इंडिया, एसएएम-॥ शाखा epaper freepressjournal in

दिनांक: ०२.११.२०१९

Particulars

Net Profit/ (Loss) from ordinary activities after tax

Net Profit/ (Loss) for the period after tax (after

Reserves (excluding Revaluation Reserve as

shown in the Balance Sheet of previous year)

Requirements) Regulations, 2015.

Total income from operations (net)

Earnings Per Share (Not Annualised)

Equity Share Capital

of ₹ 2 each)

Date: 13.08.2019

ESKAY K'N'IT (INDIA) LIMITED

Regd. Office: 58-8, Dhanu Udyod Industrial Area, Piperia, Silvassa, Dadra & Nagar Havell (U.T.) - 396230

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.06.2019

Email Id: eskay.knit1@gmail.com

CIN: L18109DN1987PLC000034

MUMBAI | THURSDAY | AUGUST 15, 2019 www.freepressjournal.in

Aspire Home Finance Corporation Limited Motifal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road,

ASPIR Opposite ST Depot, Prabhadevi, Mumbai-400025.

CORRIGENDUM Please refer to our Possession Notice published on 31.07.2019 on Page No.19 in this

		शुक्तिपत्र	newspaper. In this notice please read correct POSSESSION DATE a	s mentioned
अ.क्र.	निविदा क्र.	कामाचे नाव	below in the table.	
१.	PMC/CE/3८/	पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तक्का येथे मुख्य रस्ता ते	Loan Agreement No./Name of the Borrower(s)/Co-Borrower(s)/Guarantor(s)	Possession Notice Date
ग्रा कामाच्य	२०१९-२० ा ई-निविदेच्या शुध्दिपत्राब	स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे. बतची माहिती शासनाच्या 'http://mahatenders.gov.in' या	LXKAR00217-180055728 / Dattatrey Mahadu Khandeshi & Vandana Dattatray Khandeshi Rahul Dattatry Khandeshi	27-07-2019
पंकेतस्थळ <u>ा</u>	वर प्रसिध्द करण्यात येईल. र	संबंधित निविदाधारकांनी याची नोंद घ्यावी. सही/-	LXPAL00315-160010051/ Narahari Laxminarayan Dasari & Lalita Narhari Dasari	27-07-2019
		(डॉ. प्रशांत रसाळ)	LXPEN00116-170029761 / Khagendra Dhanaji Perekar & Devesh Dhanaji Perekar	27-07-2019
		अतिरिक्त आयुक्त	LXPEN00116-170036648/Rajiya Vahid Bhaldar & Vaheed Ayub Bhaldar	27-07-2019
		पनवेल महानगरपालिका	Other details are remain the same. Author	rised Officer

Description of Secured Asset(s) / Immovable

Property (ies)

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED CIN L29110MH1995PLC085738 Regd.Office: 2nd Floor, Pushpawati Building, No. 2 Chandanwadi, Girgaon Road Mumbal-48000 Corp. Office: "Suryarath", 1st Floor, Panchwati, 1st Lane, Ambawadi, Ahmedabad-380006 Email ID: investor.relations@jindalonline.com - Phone No.: +91-6359637788

NOTICE OF CANDIDATURE TO MEMBERS Appointment and Qualification of Directors) Rules, 2014, notice to members be and is hereby given that the Company had received notices of candidature in writing from Mr. Amit Agrawal, Mr. Jagdish Prasad Verma and Mr. Kailash Agrawal proposing the candidature of Mrs. Surabhi Agrawal, Mr. Raghav Agarwal and Mr. Mayank Khetan fo spointment/re-appointment as the Directors of the Company; respectively. The agenda item relating to appointmen spointment of the said Directors and their particulars has been included in the Notice of AGM to be held on 21st Augus 2019 which forms part of the Annual Report 2018-2019 of the Company and also the notices of candidature ar By Order of the Board of Directors For Kashyap Tele-Medicines Limited Date: 14" August, 2019 (Amit Agrawal) Managing Director - DIN:00169061

asset/s.

Sr.

No.

Name of Borrower(s)

Representative(s)

/ Legal Heir(s) / Legal

(0.03)(0.28)(0.37)iote:- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure For and on behalf of the Board of Director: Trivendra Singh Managing Director DIN: 05240052

(1,042.73)

(1,042.73)

2,808.32

(0.37)

ABHYUDAYA CO-OP. BANK LTD.

(Multi-State Scheduled Bank)

Legal & Recovery Dept. Shram Safalya CHS Ltd., 63, G. D. Ambekar Marg, Parel Village, Mumbai-400 012. Tel. No. (022) 24153 694/95/97, 65053692 [Under Rule 8 (1)]

POSSESSION NOTICE

STANDALONE

Quarter Ended Quarter Ended Year Ended

30.06.2019 31.03.2019 31.03.2019

(780.05)

2,808.32

(0.28)

(Unaudited)* (Audited)

(90.89)

2,808.32

Whereas, the undersigned being the Authorised Officer of the Abhyudaya Co-op Bank Ltd., under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower(s), having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s) and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of Act read with rule 8 of the **Security Interest Enforcement** Rules 2002. The Borrower's attention is invited to the provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the Secured Assets. The Borrower(s) in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Abhyudaya Co-op Bank Ltd.

I	Sr. No.	Name of the Borrower(s) & Property Owner(s)	Demand Notice & O/s. Amount	Date of Possession	Description of Immovable Property
I	1.	Mr. Kaikobad Soli Cooper,			Flat No.26, L' Wing, adm.390 sq.ft.in
I		Prop. of M/s. Supreme Fire Equipment Co.	17.05.2019	13.08.2019	the building known as "Versova Sheetal
I		& Late Mrs. Roda Soli Cooper, Since			CHS Ltd.", situated at J.P.Road, Seven
I		deceased through her legal heirs	₹ 20,72,561.69	(Symbolic	Bunglow, Versova, Andheri (W), Mumbai – 400
I			+ further interest	Possession)	053 owned by Late Mrs.Roda Soli Cooper,
I			from 01.05.2019 .		Since deceased through her legal heirs
ı	_	TV 22			Sd/-

Date of

(S.M.Naik) Date: 16.08.2019. **Authorised Officer**, Place: Andheri (W), Mumbai Abhyudaya Co-op. Bank Ltd.

ICICI Home Finance

Regd. Office: ICICI Bank Towers, Bandra- Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051 Corporate Office: RPG Tower, Andheri Kurla Road, J.B. Nagar, Andheri (East) Mumbai 400 059 Branch Office: ICICI Bank Limited, Ground Floor, Trans Trade Center, Near Floral Deck Plaza, Seepz, MIDC, Andheri - E, Mumbai - 400093.

PUBLIC NOTICE - TENDER CUM AUCTION FOR SALE OF SECURED ASSET [See proviso to rule 8 (6)]

Sale Notice for sale of immovable properties

E-Auction Sale Notice for Sale of immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 6 (2) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property hypothecated/pledged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of ICICI Home Finance Company Limited, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis as per the brief particulars given hereunder;

Sr. No.		Details of the Secured assets with known encumbrances, if any (C)	Amount Outstanding (In ₹)	Reserve Price (In ₹)	Earnest Money Deposit (In ₹) (F)	Date of Property Inspection and Time (G)	Date & Time of Auction (H)
1.	Prashant Bhagwat Nehate (Borrower) / Aruna Prashant Nehate (Co- Borrower) NHMUM00000822694	Flat No 3, Ground Floor, Bldg No. 1, A/4, Shadawal Park, Village Saravali, Taluka Palghar, Boisar West, 401501. Area Admeasuring Area Of 585 Sq. Ft. Status Of Property – Free Hold.	Rs. 19,30,191/- (As on August 02, 2019)	Rs. 11,00, 000/-	Rs. 1,10, 000/-	August 23, 2019 from 02.00 PM TO 05.00 PM	September 13, 2019 From 02.00 PM onwards

The online auction will take place on the website of auction agency 'Shriram Automall India Ltd' (URL Linkhttps://eauctions.samil.in). The Mortgagors/ Noticee are given last chance to pay the total dues with further interest till September 11, 2019 before 4.00 PM failing which, this secured asset will be sold as per schedule. The Prospective Bidder(s) must submit their offer along with aforesaid earnest money deposit (as referred in column No. (F) in a sealed envelope superscribed "offer for purchase of property" so as to reach at ICICI Bank Limited, 3rd Floor, Trans Trade Center, Near Floral Deck Plaza, Seepz, MIDC, Andheri - E, Mumbai -400093 or our marketing agents Shriram Automall India Ltd having their office at Lloyds Center Point, 1st Floor, Above Tata Motors Showroom, Unit No. 11 & 12, 1096 A Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai 400025 on or before September 11, 2019 before 4.00 PM. The marketing agency has also been engaged as auctioneer for proper conduct of auction. EMD DD / PO should be from a Nationalised /Scheduled Bank favouring "ICICI Home Finance Company Limited" payable at Mumbai.

For any further clarifications with regards to inspection, terms and conditions of the auction or submission of tenders, kindly contact on Mobile no. 8291958765/ 9993034988 of Secured Creditor. The tenders which are acknowledged by the Secured Creditor/e-auction vendor's official and registered before the cut off time with complete details shall only be considered for auction. The Authorized Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any reasons thereof.

For detailed terms and conditions of the sale, please visit Secured Creditor's website at https://www.icicibank.com/notice-board/properties-for-sale/properties.page?

Date: August 14, 2019 Authorised Officer ICICI Home Finance Company Ltd. Place: Mumbai

HIT KIT GLOBAL SOLUTIONS LIMITED

CIN: L70100MH1988PLC049929

Regd. Off.: 55, Tirupati Plaza, 1st Floor, Tirupati Shopping Centre Premises Co-Op. Soc. Ltd., S. V. Road, Santacruz (W), Mumbai: 400054, Tel. No. / Fax No: 022-26002894. **E-mail**: hitkit.global@gmail.com, **Website**: www.hitkitglobal.com

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED 30TH JUNE. 2019

			(Rupe	ees in Lakhs	· ·
		Quarter	Quarter	Quarter	Year Ended
	PARTICULARS	Ended 30.06.2019	Ended 31.03.2019	Ended 30.06.2018	31.03.2019
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1)	Revenue From Operation	5.50	6.73	4.71	20.81
I))	Other Income	2.50	3.33	2.50	10.83
III)	Total Revenue (I+II)	8.00	10.06	7.21	31.64
IV)	Expenses:	0.00	10.00	7.2.	01.04
• • •	a) Cost of material consumed	_	_	_	_
	b) Purchase of stock-in-trade	3.08	4.49	2.80	14.13
	c) Changes in inventories of finished goods, stock in trade	0.00		2.00	
	and work-in-progress	_	_	_	_
	d) Employee benefits expenses	1.51	0.75	1.45	4.55
	e) Finance Costs		0.06	-	0.06
	f) Depreciation and amortisation expense	0.05	0.03	0.05	0.18
	g) Other expenses	3.47	6.20	4.50	15.01
	Total Expenses (IV)	8.11	11.53	8.80	33.93
V)	Profit (+) / Loss (-) before Exceptional and Tax (III-IV)	(0.11)	(1.48)	(1.59)	(2.29)
VÍ)	Exceptional items	`	` _	` _	` _
VIÍ)	Profit (+) / Loss (-) before Tax (V-VI)	(0.11)	(1.48)	(1.59)	(2.29)
VIIÍ)	Tax Expenses	. ,	. ,		, ,
•	1) Current Tax	-	-	-	-
	2) (Excess) / Short provision for Tax	-	-	-	
	3) Deffered Tax	-		-	0.00
X)	Profit (+) / Loss (-) for the period (VII-VIII)	(0.11)	(1.48)	(1.59)	(2.30)
X)	Other Comprehensive Income (OCI)	-	-	-	-
	A) Items that will not be reclassified to Profit or Loss	-	-	-	-
	B) Items that will be reclassified to Profit or Loss	-	-	-	-
XI)	Total Comprehensive Income for the period	(0.11)	(1.48)	(1.59)	(2.30)
XII)	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.2/ each)	740.00	740.00	740.00	740.00
XIII)	Other Equity	-	-	-	-
XIV)	Earnings Per Share (of Rs.2/- each) (not annualised)				
	(1) Basic (Rs.Per Share)	(0.0003)	(0.0040)	(0.0043)	(0.0062)
	(2) Diluted (Rs.Per Share)	(0.0003)	(0.0040)	(0.0043)	(0.0062)

Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 13th August, 2019 in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, as amended. 2 The aforesaid unaudited financial results for the quarter ended 30th June ,2019 has been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and in terms of Regulation 33 and Regulation 52 of SEBI (Listing Obligation and disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.

Note: 1 The unaudited financial results for the quarter ended 30th June, 2019 have been reviewed by the Audit

3 The Company is primarly engaged in the 'Retail Business' and all other activites revolving arround the same. As such there is no other separate reportable segment as defined by IND AS 108 - "Operating Segment". 4 The figures for the previous period have been regrouped and/or reclassified wherever necessary.

By order of the Board of Directors For Hit Kit Global Solutions Limited

Sd/-Kamal Agrawal

Managing Director

Date: 14 - 08 - 2019

Place: Mumbai

DEMAND NOTICE

दिनांक: १४/०८/२०१९

HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LTD.

Branch: A- 901, 9th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, N.M Joshi Marg, Lower Parel East, Mumbai- 400013. Regd. Office: Ramon House, H.T. Parekh Marg, 169, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai-400 020.

Tel: 022-66113020. CIN: L70100MH1977PLC019916. Website: www.hdfc.com

Under Section 13 (2) of the Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 (Act) read with Rule 3 of the Security Interest

(Enforcement) Rules, 2002. Whereas the undersigned being the Authorised Officer of Housing Development Finance Corporation Ltd. (HDFC Limited) under Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. issued Demand Notices under Section 13 (2) of the said Act, calling upon the Borrower(s) / Legal Heir(s) / Legal Representative(s) listed hereunder, to pay the amounts mentioned in the respective Demand Notice/s, within 60 days from the date of the respective Notice/s, as per details given below. The undersigned have, caused these Notices to be pasted on the premises of the last known respective addresses of the said Borrower(s) / Legal Heir(s) / Legal Representative(s). Copies of the said Notices are available with the undersigned, and the said Borrower(s) / Legal Heir(s) / Legal Representative(s), may, if they so desire, collect the respective copy from the undersigned on any working day during normal office hours. In connection with the above, Notice is hereby given, once again, to the said Borrower(s) / Legal Heir(s) / Legal Representative(s) to pay to HDFC Limited, within 60 days from the date of publication of this Notice, the amounts indicated hereinbelow in their respective names, together with further interest @ 18% p.a. as detailed in the said Demand Notices from the respective dates mentioned below in column (c) till the date of payment and / or realisation, read with the loan agreement and other documents/ writings, if any, executed by the said Borrower(s). As security for due repayment of the loan, the following Secured Asset(s) have been mortgaged to HDFC Limited by the said Borrower (s) respectively. Borrower(s) / Legal Heir(s) / Legal Representative(s) attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured

Notice

Date of Demand

(a)	(b)	(c)	(d)	(e)
1	MR. JAUHARI ANURAG & MRS. JAUHARI PREETI	Rs.44,99,960/-	01-AUG-2019	FLAT NO. 1305, 13th FLOOR, GOLD COAST - BLOCK - G1, PLATINUM TOWER, PLOT GH- 7, SECTOR 2, CROSSING REPUBLIK, NH-24,
2	MR. SINGH DINESH TRIVENI & MS. KUMARAN RAJITHA	As on 30-JUN-2019* Rs.65,61,435/- As on 30-JUN-2019*	05-AUG-2019	FLAT NO 407, C WING, "SNEH SAROVAR CHSL" earlier known as "SAROVAR", CTS 28, 28/1, S NO 15, MILITARY ROAD, TUNGWA VILLAGE, MAROL ANDHERI [E] MUMBAI 400072
3	MR. DINESH KUMAR	Rs.46,32,938/- As on 30-JUN-2019*	05-AUG-2019	FLAT NO 1004, 10th FLOOR, HIRANANDANI PALACE GARDENS, TYPE B1A - MELLONA, NATIONAL HIGHWAY NO 4, VILLAGE BHOKARPADA, PANVEL, DIST-RAIGAD 410206
4	MR. PRASAD SAUMEN & MRS. LAKSHMI AISHWARYA	Rs.1,29,74,288/- As on 30-JUN-2019*	05-AUG-2019	FLAT NO. 1105, 11 th FLOOR, INDIA BULLS GREENS - 21, S NO SN 80/A, 83/2A/3/7+4B+5B, 85, 86/1, 90/1A, B/4/7- 12, 15, SN 80/A, 83/2A/3/7+4B+5B, 85, 86/1 90/1A, B/4/7-12, 15, VILLG KON, PANVEL, RAIGARH - 410207
5	MR. NAIR SASI VAKKAYIL KRISHNANKUTTY & MRS. SMITHA SASI	Rs.47,21,665/- As on 30-JUN-2019*	05-AUG-2019	FLAT NO. 801, 8th FLOOR, LAKE SHORE GREEN- CASA LAKESIDE-K, S NO 150/7, 70, THE RISE, PALAVA PH-II, SECTOR A, VILLAGE KHONI AND HEDUTANETAL, KALYAN-DOMBIVALI 421202
6	MR. GHAG RAHUL MAKARAND & MRS. GHAG SEEMA RAHUL	Rs.32,06,430/- As on 30-JUN-2019*	05-AUG-2019	FLAT NO.1803, 18th FLOOR, SHIV SAI PARADISE, BLDG D - STANMORE, S NO 112/1B, 2 A, 3-12, 13A, 14, MAJIWADE, SECTOR 5, THANE [W] 400601
7	MR. SHINDE PRADEEP PANDHARI & MRS. SHINDE VRUNDA PRADEEP	Rs.5,44,961/- As on 30-JUN-2019*	05-AUG-2019	FLAT NO.104, 1st FLOOR, PODDAR SAMRUDDHI COMPLEX - A 21, SN 63-64, OPP BHIVPURI RLY STN, VILLG GARPOLI, TAL KARJAT, DIST RAIGAD 410201
8	MR KHAN SHAMIM A & MR. KHAN ATHARALI & MRS. SHAIKH GULNAZ A	Rs.9,82,145/- As on 30-JUN-2019*	05-AUG-2019	FLAT NO. 106, 1st FLOOR, TULSI KALASH, BLDG 3, WING I, S NO 91/1 D, VILLAGE- MAMDAPUR, NEAR DILKAP COLLEGE, NERAL, TAL- KARJAT, DIST RAIGAD 410100
9	MR. DSOUZA SUNDAR FRANCIS & MRS. DSOUZA KUSUM S	Rs.14,84,956/- As on 30-JUN-2019*	05-AUG-2019	FLAT-C-001, GROUND FLOOR, PLATINUM SAGAR JEWEL- C, NEAR CHAITANYA VIDYALAY, JOVELI GAON,KHARVAI NAKA, BADLAPUR [E] 421503
10	MR. GURUPRASAD KRISHNAMOORTHY RAO	Rs.9,41,084/- As on 30-JUN-2019*	05-AUG-2019	FLAT NO A-1301, 13th FLOOR, LIFESTYLE CITY-KALYAN - PLATANO - A, S NO 101/8&11,68/10,79/3, 80/18, 60/1, 90/3, 65/4, 6-9, 11, 14, 66/1P/3-6, 68/2, 8, 96/1/17, 11/1P/2, 93/8, VILLG VADAVLI, KALYAN [W] 421301
11	MR. GURUPRASAD KRISHNAMOORTHY RAO	Rs.10,12,532/- As on 30-JUN-2019*	05-AUG-2019	FLAT NO A-1302, 13th FLOOR, LIFESTYLE CITY- KALYAN - PLATANO -A, S NO 101/8&11, 68/10, 79/3, 80/18, 60/1, 90/3, 65/4, 6-9, 11, 14, 66/1P/3-6, 68/2, 8, 96/1/17, 11/1P/2, 93/8, VILLG VADAVLI, KALYAN [W] 421301
12	MR. PARAB ROHAN PRAMOD & MRS. PARAB KALPANA PRAMOD	Rs. 20,30,861/- As on 30-JUN-2019*	06-AUG-2019	FLAT NO. 301, 3rd FLOOR, NEW SAIRAJ PLAZA CHSL – B, PLOT 33, 38, S NO 41/2, 432P, OPP KATRAP VIDYALAYA, KATRAP, BADLAPUR [E] 421503
13	MR. MESHRAM ASHOK AMBADAS & MRS. MESHRAM VAISHALI ASHOK	Rs. 14,36,422/- As on 30-JUN-2019*	06-AUG-2019	FLAT NO. 102, 1st FLOOR, PARSHURAM VEDANT, WING A, S NO 38/1A, 38/1B, PALE, ULHASNAGAR ROAD, BEHIND ANAND, SAGAR RESORT, AMBERNATH [E] DIST THANE 421501
14	MR. KAMBLE PRAVIN SITARAM & MRS. KAMBLE SNEHA PRAVIN & MR. KAMBLE SITARAM GOPAL	Rs. 20,51,904/- As on 30-JUN-2019*	06-AUG-2019	FLAT NO. 603, 6th FLOOR, NIRMAL NAGARI - C2, KHARDI, DAWALE VILLAGE, THANE 421202
15	MR. JADHAV RAJIV SHIVRAM	Rs. 6,26,896/- As on 30-JUN-2019*	06-AUG-2019	FLAT NO 209, 2 nd FLOOR, RINOY, S NO 32, PLOT NO 18, NADIADWALA SCHEME, VASAI [E] DIST PALGHAR 401202
16	MR. GUPTA SUNILKUMAR R & MRS. GUPTA AARTI SUNIL KUMAR	Rs. 25,11,903/- As on 30-JUN-2019*	06-AUG-2019	FLAT NO 1003, 10th FLOOR, MUKTA RESIDENCY, PHASE 2-B1- ZINNIA, S NO 111/1,112/A/2A,NEAR PADLE BUS STOP, KALYAN SHIL ROAD, NEAR LODHA PALAVA,KHIDKALI, DOMBIVALI(E) 400602
17	MR. GUPTA MANOJ PREMCHAND & MRS. GUPTA URMILA MANOJ	Rs. 15,34,021/- As on 30-JUN-2019*	08-AUG-2019	FLAT NO. 403, 4th FLOOR, CHAGGAN VILLA, WING B, S NO 140/11P, CHIKOLI, OPP.GARLIC COMPANY, K.B. ROAD, NEAR SHIV DARSHAN APARTMENT, AMBERNATH (W), DIST - THANE 421506
18	MR. HEGDE SANTOSH VISHWANATH & MRS. HEGDE SHABVATHI V	Rs. 24,92,263/- As on 30-JUN-2019*	08-AUG-2019	FLAT NO. 604, 6th FLOOR, SHANKHESHWAR PRESIDENCY II - 1-D, S NO 41/9, 43/4/7, 41/8B, 43/8P, 41/8A, VILLAGE GAURIPADA, NEAR, FILTER PLAN, KALYAN [W] KALYAN-DOMBIVALI 421301
19	MR. SEN SUSANTA SUBAL	Rs. 29,64,353/- As on 30-JUN-2019*	08-AUG-2019	FLAT NO 605, 6th FLOOR, CASA BELLA GOLD – SPECTRA – B, S NO 4/3, 12/9A/1A, 185/10A 185/10B, KALYAN SHIL ROAD, NEAR KHIDKALESHWAR TEMPLE, NILJE, DOMBIVALI [E] DIST THANE 421202
20	MRS. BHOIR DIPTI RAVINDRA & MR. BHOIR RAVINDRA PUNDLIK	Rs. 33,88,958/- As on 31-JUL-2019*	12-AUG-2019	FLAT NO. 1003, 10 th FLOOR, CLAREMONT-B, S NO 24/5, 29/1, 24/7, 27/9, 27/10, 29/1, NEAR MAJIWADE FLYOVER, ESTERN EXP HIGHWAY, THANE [W] 400601
21	MR. MANDLIK VINAYAK PANDURANG & MRS. MANDLIK ASHWINI VINAYAK	Rs. 22,83,146/- As on 31-JUL-2019*	12-AUG-2019	FLAT NO. 101, 1st FLOOR, SAI DATTA CO-OP HSG SOC LTD, PLOT NO 37/1, SECTOR 8A, DIVE, AIROLI, NAVI MUMBAI 400708

If the said Borrowers shall fail to make payment to HDFC Limited as aforesaid, then HDFC Limited shall proceed against the above Secured Asset(s) / Immovable Property (ies) under Section 13 (4) of the said Act and the applicable Rules entirely at the risk of the said Borrower(s)/ Legal Representative(s) as to the costs and consequences. The said Borrower (s)/ Legal Heir(s)/ Legal Representative(s) are prohibited under the said Act to transfer the aforesaid Secured Asset (s)/ Immovable Property (ies), whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of HDFC Limited. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the Act or Rules made thereunder shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act.

> For Housing Development Finance Corporation Ltd Sd/-

Authorised Officer

Place: Mumbai epape Date: 13.08.2019 journal, in

Din No: 07646000

अतिरिक्त आयुक्त पनवेल महानगरपालिका

Total Outstanding Dues

पनवेल महानगरपालिका

शहर अभियंता विभाग

'शुध्दिपत्र *

निविदा सूचना क्र. पमपा/श.अ./१३११/२०१९

राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांचा २० ऑगस्टचा संप स्थगित

प्रतिनिधी

मुंबई, सोमवार - सांगली, कोल्हा-पूर, सातारा आणि कोकणातील काही भागात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर २० ऑगस्ट २०१९ रोजी राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीचा एक दिवसीय लाक्षणिक संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.

सर्वांना जुनी पेन्शन लागू करा, १०० टक्के अनुदान द्या, २ लाख रिक्त पदे त्वरीत भरा, शिक्षक, शिक्षेकतरांचे पगार व भत्ते संकटात टाकणारी ४ जुलै २०१९ ची अधिसूचना रद्द करा आदि मागण्यांसाठी २० ऑगस्ट २०१९ रोजी राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीने संपाची घोषणा केली होती. पूरजन्य स्थितीत महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर भागात झालेल्या अतोनात नुकसानाच्या काळात शासनाला धारेवर

कोयनेतून २७१७ क्युसेक विसर्ग

कोल्हापूर, दि. १४ (वृत्तसंस्था) : राधानगरी धारणातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणामधून २७०१७ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी आज सकाळी ७ वाजता दिली. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी ७ वाजता ४३ फूट असून, एकूण ५३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर ८.२४ टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री. जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. पंचगंगा नदीवरील-राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापुर. भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे व तारळे. कासारी नदीवरील- वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपण व यवलूज. तुळशी नदीवरील- बीड. वारणा नदीवरील-चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदळवाडी, शिगांव, खोची व दानोळी. दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिद्धनेलीं, सुळकुड व बाचणी. कुंभी नदीवरील- कळे (खा). वेदगंगा नदीवरील- निळपण व वाघापूर. दुंडगे, कामेवाडी व ढोलगरवाडी असे एकूण ५३ बंधारे पाण्याखाली आहेत.

जाहीर सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, मी ट्रीन स्टार ज्यपिटर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडचे दिनांक ११ एप्रिल, १९७७ रोजीच्या शेअर प्रमाणपत्र क्र. १८ अंतर्गत विभिन्न धारक क्रमांक ८६ ते ९० (दोन्ही एकत्रित) चे प्रत्येकी रूपये ५०/- चे ५ पूर्ण भरणा शेअर्स च्यासह द्विन स्टार ज्युपिटर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडच्या मालकीच्या ४१, कफ परेड, कुलाबा, मुंबई ४०० ००५ येथे स्थित ज्युपिटर अपार्टमेंटस अशा ज्ञात बिल्डिंगीमधील एक कार पार्किंग जागा च्यासह मोजमापित १३२० चौ. फूट चटई क्षेत्राचा ६ व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ६२ असलेला रहिवासी परिसर (मिळकत याखालील परिशिष्टात अधिकस्वरूपात वर्णन) च्या संदर्भात बिर्ला इंडस्ट्रिज गृप चॅरेटी ट्रस्ट यांच्या नामाधिकाराची चौकशी करीत असून कोणत्याही प्रकारे सर्व भार, प्रभार, वादविवाद, दावे, धारणाधिकार किंवा गहाणा पासून मुक्त ती मिळकत माझ्या अशीलांना

विकण्याची मान्य केले आहे. कोणत्याही व्यक्तीला सदर मिळकतीवर किंवा विरोधात कोणताही दावा, हक्क, नामाधिकार किंवा हितसंबंध जसे की, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, परवाना, कुळवहिवाट, गहाण, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, वारसाहक, निर्वाह, सुविधाधिकार, कोणत्याही न्यायालयाचे आदेश किंवा हुकुम, करार, भार किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे लिखित स्वरूपात निम्नस्वाक्षरीकार अमोल डोईजोडे, वकील, कार्यालय क्र. ६, २रा वरील मजला, वेंकटेश चेंबर्स, घनश्याम तळवटकर मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१ येथे तशा दाव्यांच्या सर्व पूरक कागदोपत्री प्राव्यासह प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे कसूर केल्यास, तसे दावे जर असल्यास ते त्यागित समजले जातील आणि माझ्या अशीलांवर बंधनकारक नसतील आणि माझे अशील विक्रीचा व्यवहार पूर्ण करतील.

बिर्ला इंडस्ट्रिज गृप चॅरेटी ट्रस्ट यांनी

कुलाबा विभाग, कुलाबा, महापालिका वॉर्ड ए पश्चिम, जिल्हा उप जिल्हा मुंबई शहर-१ येथील कॅडास्ट्रल सर्व्हे क्र. ६२१ धारक जिमनीच्या प्लॉटवरील ४१, कफ परेड, कुलाबा, मुंबई ४०० ०००५ येथे स्थित द्विन स्टार ज्युपिटर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या ज्युपिटर अपार्टमेंट्स अशा ज्ञात बिल्डिंगीमधील एक कार पार्किंग समाविष्टीत मोजमापित १३२० चौरस फूट चटई क्षेत्राचा ६व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ६२ आणि ट्विन स्टार ज्युपिटर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड द्वारे जारी दिनांक ११ एप्रिल, १९७७ रोजीच्या शेअर प्रमाणपत्र क्र. १८ द्वारे नोंदविलेले विभिन्न क्र. ८६ ते ९० (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी रू. ५०/-चे दर्शनी मूल्याचे सर्व ते ५ पूर्ण भरणा शेअर्स. दिनांक १५ ऑगस्ट, २०१९

> अमोल डोईजोडे, वकील. कार्यालय क्र. ६, २रा वरचा मजला वेंकटेश चेंबर्स. घनश्याम तळवटकर मार्ग,

दिनांक: १४-०८-२०१९

स्थळ : मुंबई

धरणे, आपल्या मागण्यांसाठी अडवून ठेवणे योग्य होणार नाही. जीवीतहानी, वित्तहानी झालेल्या भागात सरकारी यंत्रणा मोठ्या प्रमाणात काम करत आहे. राज्यातील अनेक सेवाभावी संस्थानी मदत कार्यात पुढाकार घेतला आहे. अशावेळीसरकारी, निमसरकारी

कर्मचाऱ्यांसोबत शिक्षक संघटनांनीहं प्रग्रस्त भागात जाऊन मदतका करण्यासाठी पुढे यायला हवे, अर्श भूमिका समन्वय समितीने घेतल्याने २० ऑगस्टचा संप स्थगित करण्या सर्वानुमते ठरले, अशी माहिती समिती समन्वयक विश्वास काटकार यांनी दिली

	शुद्धिपत्र	
सदर वृत्तपत्राता	त ३१.०७.२०१९ राजा पान क्र. १९ वर प्रकााशत आमच्या कब्जा सूचनच	ा सदभ घ्यावा. सदर सूच
•	त वर्णन योग्य कब्जा तारीख वाचावी.	
	कर्ज करार क्र./कर्जदार/सहकर्जदार/हमीदारांची नावे	कब्जा सूचनेची तारी
एलएक	सकेएआर००२१७-१८००५५७२८ / दत्तात्रय महादू खानदेशी आणि वंदना दत्तात्रय खानदेशी राहूल दत्तात्रय खानदेशी	२७- <i>०७-</i> २०१९
एलएक्स	पीएएल००३१५–१६००१००५१ / नरहरी लक्ष्मीनारायण दसरी आणि ललिता नरहरी दसरी	\$ 9-09- \$ 0 \$ \$
एलएक	सपीईएन००११६–१७००२९७६१ / खगेंद्र धनाजी पेरेकर आणि देवेश धनाजी पेरेकर	२७-०७-२०१९
एलएक्स	ापीईएन००११६-१७००३६६४८ / रजीया वाहिद भालदर आणि वाहीद अयुब भालदर	70-00-7089

आम्ही आशिष अंजिक्यज् एन्टंरप्रायझेस चे गाळा क्र. १ आणि २ मिळकतीचा ई-लिलाव काढून घेतला आहे (मिळकत क्र. ५ आणि ६) हे काढून घेतले असे समजावे.

दिनांकः १५.०८.२०१९ प्राधिकृत अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया

मागणी सूचना



हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

शाखा: ए-९०१, ९ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ पूर्व, मुंबई-४०० ०१३. नोंदणी. कार्यालय: रेमन हाऊस, एच. टी. पारेख मार्ग, १६९, बॅकबे रेक्लमेशन, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०. **दरध्वनी क्र.:** ०२२–६६११३०२०. **सीआयएन:** एल७०१००एमएच१९७७पीएलसी०१९९१६. वेबसाईट: www.hdfc.com

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट) च्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अंतर्गत.

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार हे **हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि. (एचडीएफसी लिमिटेड)** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना जारी करून खालील नमूद तपशिलांप्रमाणे कर्जदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी यांस मागणी सूचनेतील नमूद रकमेचा भरणा सदर सूचना तारखेच्या ६० दिवसांत करण्यास सांगत आहेत. निम्नस्वाक्षरीकार इशारा देत आहेत की, सदर सूचना सदर कर्जदार/ कायदेशीर वारस/ कायदेशीर प्रतिनिधींच्या शेवटच्या ज्ञात पत्त्याच्या जागेवर चिटकवण्यात आली आहे. सदर सूचनेच्या प्रती निम्नस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध आहेत आणि सदर कर्जदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी यांनी इच्छेनुसार सदर प्रत निम्नस्वाक्षरीकारांकडून कोणत्याही कामकाजाच्या दिवशी सामान्य कामकाजाच्या वेळेत प्राप्त करावी.

वरीलसंबंधी, याद्वारे सदर कर्जदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी यांना पुन्हा सूचना देण्यात येते की, सदर सूचना प्रकाशनाच्या ६० दिवसांत **एचडीएफसी लिमिटेड** यांस त्यांच्या नावासमोरील सूचीतील रक्कम एकत्रित प्र.व. १८% दराने व्याजासह सदर मागणी सूचनेत नमूद करण्यात आल्याप्रमाणे खालील नमूद कॉलम (सी) मधील तारखेप्रमाणे देयाच्या आणि/वा मोकळे करण्याच्या तारखेपर्यंत भरणा करावा, कर्ज करार आणि सदर कर्जदारांकडून तारण म्हणून कर्जाची परतफेड करण्यास इतर कागदपत्र/लेखी स्वरुपात निष्पादित केले असल्यास वाचावे, खालील तारण मत्ता एचडीएफसी लिमिटेड यांस सदर कर्जदारांद्वारे गहाण देण्यात आली आहे.

कर्जदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी यांचे लक्ष हे तारण मत्तेच्या विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुदीकडे वेधण्यात येत आहे.

अ. क्र.	कर्जदार/कायदेशीर वारस/ कायदेशीर प्रतिनिधी यांचे नाव	एकूण थकबाकी देणे	मागणी सूचनेची तारीख	तारण मत्ता/स्थावर मिळकती (तीं) चे वर्णन
(ए)	(बी)	(सी)	(डी)	(ई)
8	श्री. जौहरी अनुराग आणि श्रीम. जौहरी प्रीती	रु. ४४,९९,९६०/- रोजीस ३०-जून-२०१९*	०१-ऑग-२०१९	फ्लॅट क्र. १३०५, १३ वा मजला, गोल्ड कोस्ट ब्लॉक - जी १, प्लॅटीनम टॉवर, प्लॉट जीएच-७, सेक्टर २, क्रॉसिंग रिपब्लिक, एनएच-२४, डुंढाहेर गाझियाबाद यु.पी -२०१००१
7	श्री. सिंग दिनेश त्रिवेनी आणि श्रीम. कुमारन रजीथा	रु. ६५,६१,४३५/- रोजीस ३०-जून-२०१९*	०५-ऑग-२०१९	फ्लॅट क्र. ४०७, सी विंग, स्नेह सरोवर सीएचएसएल, सरोवर नावे ज्ञात, सीटीएस क्र. २८, २८/१, स.क्र. १५, मिलिटरी रोड, तुंगा गाव, मरोळ, अंधेरी (पू.) मुंबई - ४०००७२
3	श्री. दिनेश कुमार	रु. ४६,३२,९३८/- रोजीस ३०-जून-२०१९*	०५-ऑग-२०१९	फ्लॅट क्र. १००४, १० वा मजला, हिरानंदानी पॅलेस गार्डन्स, टाईप बी १ ए, मेलोना, नॅशनल हायवे क्र. ४, गाव भोकरपाडा, पनवेल, जि. रायगड – ४१०२०६
8	श्री. प्रसाद सौमेन आणि श्रीम. लक्ष्मी ऐश्वर्या	रु. १,२९,७४,२८८/- रोजीस ३०-जून-२०१९*	०५-ऑग-२०१९	फ्लॅट क्र. ११०५, ११ वा मजला, इंडिया बुल्स ग्रीन्स २१, स. क्र. एसएन $20/\sqrt{2}$, $23/\sqrt{2}$, $24/\sqrt{2}$
દ્ય	श्री. नायर ससी वक्कायील कृष्णनकुट्टी आणि श्रीम. स्मिथा ससी	रु. ४७,२१,६६५/- रोजीस ३०-जून-२०१९*	०५-ऑग-२०१९	फ्लॅट क्र. ८०१, ८ वा मजला, लेक शोअर ग्रीन कासा लेकसाईड – के, स. क्र. १५०/७, ७०, दि राईज, पलावा पीएच ॥, सेक्टर ए, गाव खोनी आणि हेडुंतानेतल, कल्याण-डोंबिवली ४२१२०२
Ę	श्री. घाग राहूल मकरंद आणि श्रीम. घाग सीमा राहूल	रु. ३२,०६,४३०/- रोजीस ३०-जून-२०१९*	०५-ऑग-२०१९	फ्लॅट क्र. १ ८०३, १८ वा मजला, शिव साई पॅराडाईज, इमा. डी स्टॅनमोर, स. क्र. ११२/१बी, २ ए, ३-१२ १३ ए, १४, माजिवाडे, सेक्टर ५, ठाणे (प.) - ४००६०१.
9	श्री. शिंदे प्रदिप पंढरी आणि श्रीम. शिंदे वृंदा प्रदिप	रु. ५,४४,९६१/- रोजीस ३०-जून-२०१९*	०५-ऑग-२०१९	फ्लॅट क्र. १०४, १ ला मजला, पोद्दार समृद्धी कॉम्प्लेक्स ए २१, एसएन ६३-६४, भिवपुरी रेल्वे स्टेशनच्या समोर, गाव गारपोली, तालुका कर्जत, जिल्हा रायगड - ४१०२०१
۷	श्री. खान शमिम ए आणि श्री. खान अथरअली आणि सौ. शेख गुलनाझ ए	रु. ९,८२,१४५/- रोजीस ३०-जून-२०१९*	०५-ऑग-२०१९	फ्लॅट क्र. १०६, १ ला मजला, तुलसी कलश, बिल्डिंग ३, विंग ।, एस क्र. ९१/१ डी, गाव-ममदापूर, दिलकाक कॉलेज जवळ, नेरळ, तालुका- कर्जत, जिल्हा रायगड - ४१०१००
8	श्री. डिसुझा सुंदर फ्रान्सिस आणि सौ. डिसुझा कुसुम एस	रु. १४,८४,९५६/- रोजीस ३०-जून-२०१९*	०५-ऑग-२०१९	फ्लॅट सी – ००१, तळमजला, प्लॅटिनम सागर ज्वेल-सी, चैतन्य विद्यालयाजवळ, जोवेली गाव, खरवई नाका, बदलापूर (पू) ४२१५०३
90	श्री. गुरुप्रसाद क्रिष्णामुर्थी राव	रु. ९,४१,०८४/- रोजीस ३०-जून-२०१९*	०५-ऑग-२०१९	फ्लॅट क्र. ए $-$ १३०१, १३ वा मजला, लाईफस्टाईल सिटी कल्याण प्लॅटॅनो $-$ ए, एसक्र. १०१/८ आणि ११, ६८/१०,७९/३, ८०/१८, ६०/१, ९०/३ ६५/४, ६ $-$ ९, ११, १४, ६६/१पी/३ $-$ ६, ६८/२, ८, ९६/१/१७, ११/१पी/२, ९३/८, गाव वडवली, कल्याण (प) ४२१३०१
88	श्री. गुरुप्रसाद क्रिष्णामुर्थी राव	रु. १०,१२,५३२/- रोजीस ३०-जून-२०१९*	०५-ऑग-२०१९	फ्लॅट क्र. ए-१३०२, १३ वा मजला, लाईफस्टाईल सिटी कल्याण प्लॅटॅनो - ए, एस क्र. १०१/८ आणि ११, ६८/१०, ७९/३, ८०/१८, ६०/१, ९०/३, ६५/४, ६-९, ११, १४, ६६/१पी/३-६, ६८/२, ८, ९६/१/१७, ११/१पी/२, ९३/८, गाव वडवली, कल्याण (प) ४२१३०१
85	श्री. परब रोहन प्रमोद आणि सौ. परब कल्पना प्रमोद	रु. २०,३०,८६१/- रोजीस ३०-जून-२०१९*	०६-ऑग-२०१९	फ्लॅट क्र. ३०१, ३ रा मजला, न्यू साईराज प्लाझा सीएचएसएल – बी, प्लॉ ३३, ३८, स. क्र. ४१/२, ४३२ पी, कात्रप विद्यालयाच्या समोर, कात्रप, बदलापूर (पू) – ४२१५०३
83	श्री. मेश्राम अशोक अंबादास आणि सौ. मेश्राम वैशाली अशोक	रु. १४,३६,४२२/- रोजीस ३०-जून-२०१९*	०६-ऑग-२०१९	फ्लॅट क्र. १०२, १ ला मजला, परशुराम वेदांत, विंग ए, स. क्र. ३८/१ ए, ३८/१ बी, पाले, उल्हासनगर रोड, आनंद सागर रिसॉर्टच्या मागे, अंबरनाथ (पू) जिल्हा ठाणे – ४२१५०१
88	श्री. कांबळे प्रविण सिताराम आणि सौ. कांबळे स्नेहा प्रविण आणि श्री. कांबळे सिताराम गोपाळ	रु. २०,५१,९०४/- रोजीस ३०-जून-२०१९*	०६-ऑग-२०१९	फ्लॅट क्र. ६०३, ६ वा मजला, निर्मल नगरी - सी २, खर्डी, दावळे गाव, ठाणे ४२१२०२
१५	श्री. जाधव राजीव शिवराम	रु. ६,२६,८९६/- रोजीस ३०-जून-२०१९*	०६-ऑग-२०१९	फ्लॅट क्र. २०९, २ रा मजला, रिनॉय, स. क्र. ३२, प्लॉट क्र. १८, नाडियादवाला स्कीम, वसई (पू) जिल्हा पालघर ४०१२०२
१६	श्री. गुप्ता सुनिलकुमार आर आणि सौ. गुप्ता आरती सुनिलकुमार	रु. २५,११,९०३/- रोजीस ३०-जून-२०१९*	०६-ऑग-२०१९	फ्लॅट क्र. १००३, १० वा मजला, मुक्ता रेसिडेन्सी फेज २ - बी १ झिन्निया स. क्र. १११/१, ११२/ए/२ ए, पाडळे बस स्टॉप जवळ, कल्याण शिळ रोड लोढा पलावा जवळ, खिडकाळी, डोंबिवली (पू) ४००६०२
90	श्री. गुप्ता मनोज प्रेमचंद आणि सौ. गुप्ता उर्मिला मनोज	रु. १५,३४,०२१/- रोजीस ३०-जून-२०१९*	०८-ऑग-२०१९	फ्लॅट क्र. ४०३, ४ था मजला, छगन व्हिला, विंग बी, स. क्र. १४०/११ पी चिकोली, गार्लिक कंपनीच्या समोर, के. बी. रोड, शिव दर्शन अपार्टमेंट जवळ, अंबरनाथ (प), जिल्हा-ठाणे ४२१५०६
१८	श्री. हेगडे संतोष विश्वनाथ आणि सौ. हेगडे शाबवथी व्ही	रु. २४,९२,२६३/- रोजीस ३०-जून-२०१९*	०८-ऑग-२०१९	फ्लॅट क्र. ६०४, ६ वा मजला, शंखेश्वर रेसिडेन्सी ॥ - १- डी, स. क्र. ४१/९, ४३/४/७, ४१/८ बी, ४३/८ पी, ४१/८ ए, गाव गौरीपाडा, फिल्टर प्लॅन जवळ, कल्याण (प) कल्याण - डोंबिवली ४२१३०१
88	श्री. सेन सुसंता सुबल	रु. २९,६४,३५३/- रोजीस ३०-जून-२०१९*	०८-ऑग-२०१९	फ्लॅट क्र. ६०५, ६ वा मजला, कासा बेला गोल्ड - स्पेक्ट्रा बी, स.क्र. ४/३ १२/९ए/१ए, १८५/१० ए १८५/१० बी, कल्याण शिळ रोड, खिडकाळेश्वर मंदिराजवळ, निळजे, डोंबिवली (पू) जिल्हा ठाणे - ४२१२०२
70	सौ. भोईर दिप्ती रविंद्र आणि श्री. भोईर रविंद्र पुंडलिक	रु. ३३,८८,९५८/- रोजीस ३१-जुलै-२०१९*	१२-ऑग-२०१९	फ्लॅट क्र. १००३, १० वा मजला, क्लेअरमोन्ट बी, स.क्र. २४/५, २९/१, २४/७, २७/९, २७/१०, २९/१, माजिवडे फ्लायओव्हर जवळ, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ठाणे (प) ४००६०१
28	श्री. मंडलिक विनायक पांडुरंग आणि सौ. मंडलिक अश्विनी विनायक	रु. २२,८३,१४६/- रोजीस ३१-जुलै-२०१९*	१२-ऑग-२०१९	फ्लॅट क्र. १०१, १ ला मजला, साई दत्त को-ऑप. हाऊसिंग सोसा. लिमिटेड, प्लॉट क्र. ३७/१, सेक्टर ८ ए, दिवे, ऐरोली, नवी मुंबई – ४००७०८

🌞 सह वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत उपार्जित द.सा. १८% दराने पुढील व्याज, अनुषंगिक खर्च, रक्कम, आकार इ.

वरील नमूदप्रमाणे सदर कर्जदार **एचडीएफसी लिमिटेड** यांस भरणा करण्यास कसूरवार ठरल्यास, **एचडीएफसी लिमिटेड** वरील नमूद तारण मत्ता/ स्थावर मिळकत (ती) संबंधी सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत आणि इतर लागू होत असलेल्या नियमांतर्गत संपूर्णत: कर्जदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी यांच्या रक्कम आणि परिणामांच्या जोखिमीवर कार्यवाही करतील.

सदर कर्जदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी यांस सदर ॲक्ट अंतर्गत सदर वरील नमूद तारण मत्ता/स्थावर मिळकत (तीं) संबंधी विक्री, भाडेपट्टा वा अन्य स्वरुपात **एचडीएफसी लिमिटेड**च्या लेखी संमतीशिवाय हस्तांतरण करण्यास मनाई आहे. कोणतीही व्यक्ती सदर ॲक्ट वा नियमांच्या तरतुदींचा नियम मोडल्यास वा नियम मोडण्याचे प्रोत्साहन दिल्यास कारावासाकरिता आणि/वा सदर ॲक्ट अंतर्गत पुरविण्यात आल्यानुसार दंडास जबाबदार असतील.

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि. करिता

सही / -प्राधिकृत अधिकारी

क्र. २२, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (प), ४००६०४ शाखेचा ईमेल आयडी:sbi11697@sbi.co.in, लॅण्डलाईन क्र. (कार्यालय)ः ०२२-२५८०६८६३

शुाध्दपत्र

OSBI State Bank of India एसएआरबी ठाणे (१९६९७)

१ ला मजला, केरोम, प्लॉट क्र. ११२, सर्कल रोड

रोजीचा ई-लिलावाच्या दिनांक २६.०७.२०१९ रोजी पेपर प्रकाशनाच्या संबंधित वरील संदर्भासह

जाहीर सूचना

नोंद. कार्या : २ रा मजला, पुष्पावती इमारत, क्र. २, चंदनवाडी, गिरगाव रोड, मुंबई – ४८०००२. कॉर्पो. कार्या – सुर्यरथ, १ 📉

कंपनीज (अपॉर्डटमेंट ॲण्ड क्वालिफिकेशन ऑफ डायरेक्टरस) रुल्स. २०१४ च्या नियम १३ सहवाचता कंपनीज ॲक्ट, २०१३ च्या कलम १६० च्या तरतुदी अनुसरू

सभासदांना याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीला कंपनीचे संचालक म्हणून नियुक्ती/पुनर्विनियुक्ती करिता श्रीम. सुरभी अग्रवाल, श्री. राघव अग्रवाल आणि श्री. मयंक

नच्या प्रस्तावित उमेदवारीकरिता श्री. अमित अग्रवाल, श्री. जगदिश प्रसाद वर्मा आणि श्री.कैलाश टी.अग्रवाल यांच्याकडून लिखित स्वरूपात उमेदवारीची सूचन प्राप्त झाली आहे. सदर संचालकाच्या नियुक्ती/पुनर्वियुक्तीच्या संबंधित विषय सुची बाब आणि त्याचे तपशील हे २१ ऑगस्ट, २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या एजीएमच

कश्यप टेलि-मेडिसिन्स लिमिटेड करिता

फोन क्र. : +९१–६३५९६३७७८८ वेबसाईट : www.kashyaptele.medicine

स्चनेत समाविष्ट कंपनीचे वित्तीय निष्कर्ष २०१८-२०१९ चा भाग आहे आणि तसेच सदर उमेदवारांच्या सूचना सदर कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मजला, पंचवटी, १ ली लेन, अंबावाडी, अहमदाबाद - ३८०००६ ईमेल आयडी : investor.relatio

दिनांक : १४ ऑगस्ट, २०१९

ठिकाण : अहमदाबाद

आम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते की, आम्ही माईंडस्पेस बिझीनेस पार्क प्रायव्हेट लिमिटेड त्यांचे नोंदणीकृत कार्यालय प्लॉट क्र. सी-३०, ब्लॉक जी, एसआयडीबीआयच्या समोर, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१ येथील खाालील लिखीत अन्सूचीमध्ये अधिक विवरणीत मालमत्तेची हक्कांची पडताळणी करत

सर्व व्यक्ती वा व्यक्तींना सदर मालमत्ता वा कोणत्याही भागासंदर्भात कोणतेही हक्क, अधिकार, हितसंबंध, दावे वा मागण्या काही असल्यास तसेच वारसा, गहाण, ताबा, विक्री, भेट, भाडेकरार, उप-भाडेकरार, जप्ती, विह्वाट, अदलाबदल, विकास हक्क, हस्तांतरण, व्यवस्था, सेटलमेंट, खटला, जप्ती, परवाना, देणगी, कर्ज, अग्रीम, करार वा कोणत्याही न्यायालयाचे आदेश वा अधिकार, कंत्राट, करार, अग्रिम, कंत्राट वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे अधोहस्ताक्षरितांना खालील नमूद पत्त्यावर सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १४ दिवसांच्या आत सर्व दस्तावेजांची प्रत सह कागदोपत्री पुराव्यांसह सदर लिखीत स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे अन्यथा सदर हक्क. अधिकार, लाभ, हितसंबंध, शेअर्स, दावे व/वा मागण्या, व/वा आक्षेप काही असल्यास त्या अधित्यागीत व/वा परित्यागीत मानण्यात येतील

अनुसूची: १. ए) युनिट क्र. १ व ३, तळमजला, युनिट क्र. ३०२, तिसरा मजला, बिल्डींग क्र. १, बी) युनिट क्र. २०१, दुसरा मजला, युनिट क्र. ३०१, तिसरा मजला, युनिट क्र. ५०१, पाचवा मजला, युनिट क्र. ६०२ व ६०३, सहावा मजला, युनिट क्र. ७०१ व ७०२, सातवा मजला, बिल्डींग क्र. ४, डी) युनिट क्र. १०१ पहिला मजला, युनिट क्र. २०१, दुसरा मजला, युनिट क्र. ५०१, पाचवा मजला, युनिट क्र. ६०१, सहावा मजला, युनिट क्र. ७०१, सातवा मजला, बिल्डींग क्र. ५, ई) युनिट क्र. २०१ व २०२, दुसरा मजला, युनिट क्र. ३०१, तिसरा मजला, युनिट क्र. ५०१ (भाग), पाचवा मजला, युनिट क्र. ७०१ व ७०२, सातवा मजला, बिल्डींग क्र. ६, एफ) युनिट क्र. १०१ व १०२, पहिला मजला, युनिट क्र. २०१, दुसरा मजला, युनिट क्र. ३०१ व ३०२, तिसरा मजला, युनिट क्र. ४०१ व ४०२, चौथा मजला, युनिट क्र. ५०१, पाचवा मजला, युनिट क्र. ६०१ सहावा मजला, युनिट क्र. ७०१, सातवा मजला, बिल्डींग क्र. ७ व जी) युनिट क्र. १, तळमजला, युनिट क्र. १०१, पहिला मजला, युनिट क्र. २०१, दुसरा मजला, युनिट क्र. ३०१ तिसरा मजला, युनिट क्र. ४०१, चौंथा मजला, युनिट क्र. ५०१ पाचवा मजला, युनिट क्र. ६०१ सहावा मजला, युनिट क्र. ७०१ सातवा मजला, युनिट क्र. ८०१, आठवा मजला, युनिट क्र. ९०१ नववा मजला, टेरेस व टॉप टेरेस बिल्डींग क्र. ८, एकत्रितरित्या मोज. १५८४२९२.६० चौ. फूट (प्रभारित क्षेत्र) सर्व बिल्डींग त्यावरील संबंधित भाग एकूण मोजमापित ६३,३६५.९१ चौ.

२. ८८.१६% अविभाजीत हक्क, अधिकार व हितसंबंध मोज. ४५८०.७५ चौ. मीटर एकूण सुविधा प्लॉट व ८८.१६% जागा सुविधा बिल्डींग.

३. ८८.१६% अविभाजीत हक्क, अधिकार व हितसंबंध मोज. १४,५०६.८२ चौ. मीटर एकूण सुविधा युटिलीटी क्षेत्र व अंतर्गत रस्ता.

४. ८८.१६% अविभाजीत हक्क, अधिकार व हितसंबंध मोज. ९,१६१.५० चौ. मीटर

सर्व्हे क्र. १४४ (संबंधित सीटीएस क्र. २६४८) व सर्व्हे क्र. १४५ (संबंधित सीटीएस क्र. २६४९) धारक एकुण मोठ्या जिमनीच्या पैकी मोज. १,०३,९४० चौ. मीटर गाव येरवडा, तालूका हवेली, नोंदणीकरण जिल्हा पुणे व पुणे महापालिका मंडळ, जिल्हा पुणे यांच्या मर्यादेतील.

दि. १५ ऑगस्ट, २०१९

मे. हरियानी व कंप. करिता

भागीदार वकील व सॉलिसीटर्स बख्तावर, ७ वा मजला, रामनाथ गोएंका मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१.

भारत को- ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. (मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक) मध्यवर्ती कार्यालय : "मरुतागिरी", प्लॉट क्र. १३/९ ए, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व)

लिलाव सूचना स्थावर मिळकतींची लिलाव विक्री

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट

मुंबई-४०० ०६३. फोन :- ६१८९ ००८८/६१८९ ०१३४/६१८९ ००८३

ऑक्ट, २००२ च्या कलम १३ (४) प्रमाणे **भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि.** च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या आता प्रत्यक्ष कब्जात असलेल्या खालील स्थावर मिळकतीची "जसे आहे जेथे आहे तत्त्वाने'' खरेदीसाठी जनता/इच्छक बोलीदार यांचेकडून मोहोरबंद प्रस्ताव/निविदा मागविण्यात येत

मिळकतीचे वर्णन :

नोंदणीकृत उपजिल्हा आणि जिल्हा मुंबई उपनगर मधील तालुका अंधेरी, गाव जुह्, एन. एस. रोड क्र. १०, जे.व्ही.पी.डी., जुहू, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०४९ येथे धारक सी.टी.एस. क्र. १९५/१७२ जिमनीवर बांधकामित ''मिडल क्लास फ्रेन्डस् को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.'' ''मधील'' माय लिटल होम'' अशा ज्ञात इमारतीचे पहिल्या मजल्यावर ''डी'' विंग मोजमापित ९४.७९ चौ. मीटर्स, म्हणजे १०२० चौ. फू. बिल्टअप क्षेत्र फ्लॅट क्र. २७ आणि सीमाबद्ध : पूर्व : एचएसबीसी बँक/रोड, पश्चिम :

	जुहू सर्कल, दक्षिण : अमिताभ बच्चन यांचे जुना बंगला.
तारण धनकोंचे नाव	भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि.
आणि पत्ता	नोंदणीकृत कार्यालय: मोहन टेरेस, ६४/७२, मोदी स्ट्रीट, फोर्ट मुंबई-४००००१. मध्यवर्ती कार्यालय: मस्तागिरी, प्लॉट क्र. १३/९ए, सोनावाला रोड गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३. (दू: ६१८९००८८/६१८९०१३४)
गहाणकारांचे नाव	 (१) मे. अव्हान्स लॉजिस्टिक ॲन्ड ट्रेडिंग (।) प्रा. लि. संचालक आणि संयुक्त/सह-कर्जदार (i) श्रीम. पूजा विजय रेलवानी (ii) श्री. रविंद्र गोपाल कार्ले (२) श्रीम. पूजा विजय रेलवानी
मागणी सूचनेप्रमाणे थकीत रक्कम	(१) रु. ३,२८,२७,५७४/- (रुपये तीन करोड अट्टावीस लाख सत्तावीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर मात्र) मागणी सूचना दिनांव ०५.०६.२०१८ प्रमाणे सह पुढील व्याज @ सांपर्श्विक दर आणि दंडात्मक व्याज, परिव्यय, प्रभार आणि खर्च.) (२) रु. २६,४०,१५६/- (रुपये सव्वीस लाख चाळीस हजार एकश् छपन्न मात्र) मागणी सूचना दिनांक ०५.०६.२०१८ प्रमाणे सह पुढील व्याज @ सांपर्श्विक दर आणि दंडात्मक व्याज, परिव्यय, प्रभार आणि खर्च)
राखीव किंमत	रु. ३,६५,००,०००/ – (रुपये तीन करोड पासष्ट लाख मात्र) (राखीव किंमतीखाली निविदा दरपत्रे विचारात घेतले जाणार नाही)
इसारा अनमात रक्कम (अयशस्वी बोलीदारांना परत केली जाईल)	रु. ३६,५०,०००/- निविदा प्रस्तावासह भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. खाते मे. अव्हान्स लॉजिस्टिक ॲण्ड ट्रेडिंग (I) प्रा. लि. मध्ये डीडी/पीओ द्वारे
अंतर्गत बोलीमध्ये बोली वाढीव रक्कम	रु. १,००,०००/ - (रुपये एक लाख मात्र) प्रत्येक बोलीप्रमाणे
मिळकतीचे निरीक्षण	२२.०८.२० १९ रोजी स. ११.०० ते सं. ०५.०० किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांशी आगाऊ ठरवून अन्य तारीख व वेळी
निविदा/प्रस्ताव दाखल करण्याची तारीख, वेळ आणि ठिकाण	मोहोरबंद निविदा/प्रस्ताव प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे ३०.०८.२०१९ रोर्ज सं. ५.०० किंवा त्यापूर्वी मध्यवर्ती कार्यालय, लिगल अँड रिकर्व्हर्र डिपार्टमेंट, मरुतागिरी, प्लॉट क्र. १३/९ए, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व) मुंबई-४०००६३ येथे सादर कराव्यात.
निविदा उघडण्याची तारीख आणि वेळ	३१.०८.२०१९ रोजी स. ११.३० वा. किंवा त्यानंतर लगेच मध्यवर्त कार्यालय - लिगल अँड रिकव्हरी डिपार्टमेंट, मरुतागिरी, प्लॉट क्र. १३/९ ए, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३ येथे.

१. दस्तावेजांसाठीचे आकार, सोसायटी/ महसूल खात्याची हस्तांतरण फी, अभिहस्तांतरण, मुद्रांक शुल्क, नोंदणीचे प्रयोज्य हस्तांतरण निबंधकांकडील आकार आणि अन्य कोणतीही वैधानिक देणी खरेदीदारांनी भरावयाची आहेत आणि खरेदीदारांनी हस्तांतरण औपचारिकता पूर्ण करायच्या

२. बोलीदार निविदा उघडतेवेळी हजर राहन तोंडी बोली/अंतर्गत बोलीमध्ये सहभागी घेऊ शकतात. बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांचे जंगम मिळकतीसाठी उच्चतम विक्री मूल्य वसूल करण्यासाठी अंतर्गत बोली/वाटाघाटींच्या संदर्भातील निर्णयासह विक्री करण्याचे निर्देश राहतील. त्यांना त्यामुळे स्वतः किंवा त्यांच्या रितसर प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत हजर राहण्याचा सल्ला देण्यात येत

कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व निविदा फेटाळण्याचा आणि/किंवा निविदा उघडण्याची किंवा विक्री निश्चितीची तारीख आणि वेळ पुढे ढकलण्याचा अधिकार प्राधिकृत अधिकारी राखून ठेवत आहेत.

४. गहाणकार/कर्जदार संभाव्य बोलीदार/प्रस्तावकर्ते आणू शकतात आणि ३१.०८.२०१९ रोजी स. ११.३० वा. किंवा त्यानंतर लगेच प्रस्ताव उघडतेवेळी हजरही राह शकतात.

यशस्वी बोलीदाराने त्याच दिवशी त्वरित किंवा पुढील कामकाजाच्या दिवसाच्या अगोदर बोली रकमेच्या २५% (१०% इअर. धरून) आणि उर्वरित ७५% निविदा उघडल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे. बोली रकमेच्या उर्वरित १५% करिता जमा केलेला चेक न वटल्यास इअर रक्कम जप्त करण्यात येईल.

जर प्रस्ताव उघडल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत उर्वरित ७५% बोली रक्कम प्रदान करण्यात यशस्वी बोलीदारांनी कसूर केली तर जमा केलेली रक्कम जप्त केली जाईल.

मुख्य कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना प्राधिकृत अधिकाऱ्यांना लेखी आगाऊ माहिती देऊन सर्व कार्यालयीन दस्तावेज/पेपर, वस्तू इ. काढून घेण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या हितसंबंधात याद्वारे कळविण्यात येत आहे. कसूर केल्यास बँकेला तुम्ही कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना पुढील कोणतीही सूचना न देता सर्व वस्तू निकाली काढणे भाग पडेल.

सरफैसी ॲक्टच्या नियम ८(६) अंतर्गत वैधानिक सूचना

सदर सूचना ही वरील कर्जाच्या कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ८(६) अन्वये, वरील तारखेस त्याच्या/त्यांच्या संपूर्ण थकबाकीचे प्रदान न केल्यास उपरोक्त तारण मत्तेच्या विक्रीकरिता सर्वसामान्य जनतेकडून मोहोरबंद निविदा मागवून विक्री करण्याबाबत देखील सूचना आहे.

विक्रीकरिता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी वरील रकमेचे प्रदान करण्यासाठी तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येते, कसूर केल्यास मिळकत विकली जाईल आणि उर्वरित थकबाकी, जर असल्यास ती तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह वसूल केली जाईल.

दिनांक: १४.०८.२०१९

महेश बी. कोटीयन उप महाव्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी

epapelr freepressi मुंबई-४०००१०

ठिकाण: मुंबई

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Share Certificate No. 2626 & 21116 for 71 shares bearing Distinctive Nos. 604986 to 605035 & 1121468 to 1121488 respectively, standing in the names of Bindu Masrani and Jagdish Masrani in the books of M/s. Maharashtra Scooters Ltd., has been lost and the advertiser has applied to the company for issue of Duplicate Share Certificates in lieu thereof. Any person (s) who has claim(s) on the said shares should lodge such claim(s) with the Company's Registrars and Transfer Agents viz Karvy Fintech Pvt. Limited, 46, Avenue 4, Street No.1, Banjara Hills, Hyderabad -500 034. within **15 days** from the date of this notice failing which the Company will proceed to issue Duplicate Shares Certificate(s) in respect of the said shares.

Date: 3rd August 2019. Names of shareholders Place: Mumbai. Late Bindu Masrani Jagdish Masrani

APPENDIX IV [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE

(for immovable property) Whereas,

The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 17.04.2019 calling upon the Borrowers PHULCHAND EXPORTS PVT. LTD. ,PRADEEP PHULCHAND AGARWAL, PRATEEK PRADEEP AGARWAL (THROUGH POA HOLDER PRADEEP PHULCHAND AGARWAL) ALONGWITH PSONS LIMITED (CORPORATE GUARANTOR) to repay the amount mentioned in the Notice being Rs.9,22,34,080/-(Rupees Nine Crores Twenty Two Lakhs Thirty Four Thousand Eighty Only) against Loan Account No. HLAPLOW00220950 as on 16.04.2019 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of theSecurity Interest (Enforcement) Rules, 2002 on 02.08.2019 The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount Rs. 9,22,34,080/-(Rupees Nine Crores Twenty Two Lakhs Thirty Four Thousand Eighty Only) as on 16.04.2019 and interest thereon.

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

THE ENTIRE BUNGALOW ADMEASURING ABOUT 12,100 SQUARE FEET BUILT UP STRUCTURES CONSISTING OF GROUND, FIRST AND PART SECOND FLOOR TOGETHER WITH OPEN LAND SPACES ON ALL FOUR SIDES OF THE BUNGALOW SITUATED ON PLOT BEARING CADESTAL SURVEY NO. 85 OF COLABA DIVISION IN MITTAL GRANDEUR, STREET NO. 25, CUFFE PARADE, AT THE JUNCTION OF KHATAU ROAD AND CUFFE PARADE ROAD, MUMBAI - 400005, MAHARASHTRA (CUFFE PARADE PROPERTY), INCLUDING ALL FIXTURES BEING THEREIN.

The said property is bounded as under:

EAST: AS PER TITLE DEED

WEST : AS PER TITLE DEED NORTH: AS PER TITLE DEED SOUTH: AS PER TITLE DEED

Date: 02.08.2019

Place: MUMBAI

Authorized Officer INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the Public at large that Mrs. Deena Hemant Gogri, residing at Flat No.B-8, Plot No.189, A & B, Shankar Darshan CHSL. 15" Road. Chembur. Mumbai 400071, that my client Mrs. Deena Hemant Goorl has purchased the Flat No.B-5. Plot No.189, A & B. Shankar Darshan CHSL, 15" Road, Chembur, Mumbal 400071, from the Seller Mrs. Amitha Ananth Padlyar & Mr. Ananth Padnanabha Padlyar vide registered Agreement for Sale dt. 26/04/2019 (The said agreement is registered in the office of Sub-Registrar Kurla-1 (Varg-2) at under document No. 5404/2019

Dt. 26/04/2019). Now the First chain the original agreement for sale as well as Original Receipt dated 10/08/1964 between Shankar Darshan CHSL to S. Venkataraman has been lost or misplaced and the Second chain the original agreement for sale as well as Original Receipt Dated 10/01/1976 between S. Venkataraman to Smt. Ishwari Balkrishnan, has been lost or misplaced in transit and is not traced despite due diligent efforts. That Mrs. Deena Hemant Gogri has given complaint to Police Thane Amaldar, Chambur Police Station, Mumbai vide its No. 1883/2019 on 31/07/2019.

Any/All persons having, objection in, to or upon the said flat or any part thereof by way of lease, inheritance, lien, gift license, sale, exchange, mortgage, charge e.t.c. and/or any objection for the said flat should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specially stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence thereof, within 15 days from the date of publishing of this Notice failing which any such claim in or upon the said property or any part thereof shall be deemed to be waived and the title of Mrs. Deena Hemant Gogri shall be confirmed without any reference to such claim and/ or objection and she shall be free to proceed with the said transaction with respect to the said flat.

Add: 132, Kansai Section, Adv. Mr. Jayvant B. Kshirsagar Ambernath East, Thane

FANCY FITTINGS LIMITED

CIN NO.:U74999MH1993PLC070323" Regd Office:-259/145, Minerva Industrial Estate, 2nd Floor, Sewri Bunder Road, Sewri East, Mumbai, Maharashtra 400015. Tel: 022-24103001

Email:info@fancyfittings.com, Website: http://www.fancyfittings.com EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE OUARTER ENDED 30TH JUNE, 2019

		STANDALONE				
Sr.	Particulars	Quarter ended	Year ended	Quarter ended		
No.		30.06.2019	31.03.2019 (AUDITED)	30.06.2018 (UN-AUDITED)		
				-		
1	Total Income from operations	2,204.76	9,209.29	2,150.17		
2	Net Profit /(Loss) for the period before Tax	(54.40)	49.62	12.41		
3	Net Profit/(Loss) for the period after Tax	(54.40)	23.18	12.41		
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other	6.7088 a for	88010349	00030000		
	Comprehensive Income (after tax)]	(58.39)	15.77	9.95		
5	Paid up Equity Share Capital					
	(Face Value ?10 each)	325.80	(58.39)	325.80		
6	Earnings Per Share	100000000000000000000000000000000000000	0,5000	(0.5(277)299)		
	(Face Value ?10 each)					
- 9	-Basic	(1.67)	0.71	0.38		
	-Diluted	(1.67)	0.71	0.38		

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Results is available on www.msei.in and Company's website

www.fancyfittings.com. For Fancy Fittings Limited

Place : Mumbai

Date: 02" August, 2019

Jayant N Parekh Managing Director DIN:00095406

PUBLIC NOTICE

Regd. Office: Block D, Shivsagar Estate, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400 018. E-mail: cil@caprihansindia.com · Website: www.caprihansindia.com

Telephone: 022 24978660/61 | CIN:L29150MH1946PLC004877

Sr.	Particulars	Quarte	Year ended	
No	Particulars	June 30, 2019	June 30, 2018	Mar 31,2019
		Rs. in lakhs	Rs. in lakhs	Rs. in lakhs
1	Total income from operations	7166.09	6529.10	27245.70
2	Net Profit for the period (before tax and exceptional items)	234.51	169.25	461.44
3	Net Profit for the period before tax (after exceptional items)	234.51	169.25	461.44
4	Net Profit for the period after tax (after exceptional items)	116.45	118.56	366.17
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	116.31	121.20	365.63
6	Equity Share Capital	1313.40	1313.40	1313.40
7	Reserve (excluding revaluation reserve)			10.000
	as shown in the Audited Balance Sheet	\(\frac{1}{2}\)	-	11752.49
8	Earning per share (of Rs 10 each) (after exceptional items)	8		
	Basic and Diluted (Amount in Rs.)	0.89	0.90	2.79

NOTES: The above is an extract of the detailed format of results for the guarter ended June 30, 2019 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the Company's website (www.caprihansindia.com) and BSE website (www.bseindia.com). For CAPRIHANS INDIA LIMITED

ROBIN BANERJEE Place : Pune Dated : August 2, 2019 MANAGING DIRECTOR

TERRAFORM MAGNUM LIMITED CIN: L65990MH1982PLC040684

Regd. Off.: Godrej Coliseum, A-Wing 1301 13th Floor, Behind Everard Nagar, Off Eastern Express Highway, Sion (East), Mumbai-400022. Tel: + 91(22) 62704900 Website: www.Terraformagnum.com

E-mailid- secretarial@terraformrealty.com Notice is hereby given that pursuant to the Regulation 47 read with Regulation 33. Regulation 29 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation 2015, that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 13th August, 2019 at the registered office i.e. Godrej Coliseum, A- Wing 1301 13th Floor, Behind Everard Nagar, Off Eastern Express Highway Sion (East), Mumbai - 400 022 inter alia to consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2019 along with Limited Review Report and other routine business.

Pursuant to the Code of Conduct of the Company for Insider Trading and SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations 2015 as amended and vide our letter dated 01st July, 2019 to your Stock Exchange, the Trading Window for dealing in the Equity Shares of the Company is under closure and shall remain closed up to 48 hours after the declaration of Financial Results of the Company for the quarter ended 30th June 2019, for Directors including Employees Promoters, Statutory Auditors & all connected persons and their relatives as per the Insider

FOR TERRAFORM MAGNUM LIMITED Mr.Mukesh Gupta Company Secretary & Compliance Officer Date - 02/08/2019 Place-Mumbai

RECOVERY OFFICER

MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT 1960, Act 156, Rule 1961, 107. Attached: THE SHIVKRUPA SAHAKARI PATPEDHI LTD. 219 / 3111 Tagornagar Group No 01, Dr. Ambedkar Chock Vikhroli (East) Mumbai 400 083 Phone 022 25746035

FORM 'Z'

[See sub-rule [11(d-1)] of rule 107] POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Recovery officer of the Shivkrupa Sahakari Patpedhi Ltd Mumbai under the Maharashtra Co-operative Societies Rules 1961 issue a Demand notice date 21.06.2018 calling upon the judgment debtor. MR. SHEKHAR GAJANAN TANDEL / MRS.GEETA SHEKHAR TANDEL to repay the amount mentioned in the notice being Rs. 29,03,769/- in words (Rs. Twenty Nine Lakh Three Thousand Seven Hundred sixty Nine Rupees ONLY) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issue a notice for attachment

date 30.10.2018 And attached the property describe herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11 (d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 03" Day of, JULY of the year 2019 The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Recovery officer Shivkrupa Sahakari Patpedhi Ltd Mumbai for an amount Rs.29,03,769/- in words (Rs. Twenty Nine Lakh Three Thousand Seven Hundred sixty Nine Rupees ONLY) and interest thereon.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY HOUSE NO. 228/A, AT- SONARI, POST. J.N.P.T ROAD. TAL - URAN. DIST - RAIGAD

Date:- 03.07.2019 Place:- VIKHROLI

SEAL (MR. VISHWANATH B. DHAPTE) Recovery Officer Att. Shivkrupa Sahakari Patpedhi Ltd, Mumbai.

दिनांक: 01.08.2019

झारखंड सरकार ग्रामीण विकास विभाग(ग्रा०का०मा०) मुख्य अभियंता का कार्यालय

102, द्वितीय तल्ला, अभियंत्रण भवन, कचहरी रोड, रांची ई- निविदा आमंत्रण सूचना

मुख्य अभियंता, ग्रामीण विकास विभाग(ग्रा०का०मा०), झारखंड, राँची द्वारा निम्न विवरण के अनुसार e-procurement पद्धति से निविदा आमंत्रित की जाती है। आईडेन्टी किकेशन प्राक्कलित राशि (रूपये में) संख्या / पैकेज संख्या कार्व का नाम समाप्ति की तिथि एन०एच०-75 से नवादा भावा हुरूंगदा तक पथ RDD(RWA). तीन करोड बारह लाख बैयाली 3,12,42,800.00 15 माह का सदबीकरण कार्य (लं- 10,100 कि0मी०)

2. वेबसाईट में निविदा प्रकाशन की तिथि:— 13.08.2019 3. ई-निविदा प्राप्ति की अंतिम तिथि एवं समय:- 23.08.2019 अपराह्न 5.00 बजे।

CKP/06/2019-20

4. जिला नियंत्रण कक्ष, रांची में निविदा शुल्क, अग्रधन की राशि, शपथ पत्र के मूल प्रति एवं अपलोड किये गये तकनीकी योग्यता दस्तावेज की एक प्रति जमा करने की तिथि:- 26.08.2019 पूर्वाहन 10.00 बर्ज से अपराहन 3.30 बजे तक।

. निविदा खोलने की तिथि एवं समय:— 27.08.2019 पूर्वाहन 11.30 बजे।

ई-निविदा संख्या:- 70/2019-20/RDD(RWA)/CKP

 निविदा आमंत्रित करने वाले पदाधिकारी का नाम एवँ पताः

मुख्य अभियंता, ग्रामीण विकास विभाग(ग्रा०का०मा०), झारखंड, रांची, 102 द्वितीय तल्ला अभियंत्रण भवन, रांची

ई-निविदा प्रकोष्ठ का दूरभाष सं0:- 0651-2207818 निविदा शुल्क भारतीय स्टेट बँक द्वारा निर्गत बँक डाफ्ट के रूप में कार्यपालक अभियंता, ग्रामीण विकास विभाग(ग्रा0का0मा0). कार्य प्रमंडल, चक्रधरपुर के पक्ष में भुगतेय होगा जो लौटाया नहीं जायेगा

विस्तृत जानकारी के लिए वेबसाईट jharkhandtenders.gov.in में देखा जा सकता है।

PR213425 (Rural Work Department)19-20*D वृंद - वृंद नहीं वस्तेंगे तो वृंद को तस्सेंगे ई-प्रोक्यर्मन्ट सेल

नोडल पदाधिकारी

VADILAL DAIRY INTERNATIONAL LTD.

Registered Office: Plot No.M-13,MIDC Ind. Area,Tarapur,Boisar, Maharashtra,Thane-401506 T: 022-26252535; CIN: L15200MH1997PLC107525

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE 1CT OLIADTED ENDED ON 20/06/2010

				- 3	(₹ in Lacs)
SI.	Particulars	a	Year Ended (Audited)		
No.		30 June 19	31 March'19	30 June'18	31 March'19
1	Total Income from Operation	1985.68	1281.41	1954.23	4714.36
2	Net Profit for the period	1947		11=1	
-	(before Tax, Exceptional and Extraordinary items)	366.34	-165.17	407.85	291.34
3	Profit before extraordinary items and tax	366.34	-165.17	407.85	291.34
4	Net Profit for the period after tax				
200	(after Exceptional and Extraordinary items)	348.72	-169.22	360.78	171.30
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income	5.00054800	9,24000000	**.12.000.P0*	.03.00.00
28	(after tax)]	336.39	-156.76	357.49	189.66
6	Paid -Up Equity Share Capital				
	(Face Value Rs. 10 Each)	319.42	319.42	319.42	319.42
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				
8	Earnings Per Equity Share:				
	(1) Basic	5.36	-5.30	11.30	5.36
	(2) Diluted	5.36	-5.30	11.30	5.36

- The above financial results have been reviewed by the Audit Committee at it's meeting held on 02nd August, 2019 and the same have been approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on the same date and have been subjected to the limited review by the statutory auditors of the company.
- Considering the seasonal nature of business i.e. Ice cream whereby revenues do not necessarily accrue evenly over the year, the results of the quarter may not be representative of the results for the year. 3) The Company operates within a single business segment which constitutes manufacture & sell of ice cream and frozen desserts. As such company's business falls under the single business segment in context of Ind AS 108-Operating Segments.
- The figures for the corresponding previous period have been regrouped/reclassified wherever encessary. to make them comparable.

For Vadilal Dairy International Ltd. Sd/-

Shailesh R. Gandhi Place: Mumbai Managing Director DIN No-01963172 Date: 2nd August, 2019

that our clients have agreed to negotiate with Mr. Pratik Shantilal Gala & Mrs. Sushila Shantilal Gala (said owner's) their right, title interest in respect of their Unit No. 1903 Tower K (T4) at 19th Floor, Crescent Bay Jerbai Wadia Road, Bhoiwada, Village Parel Sewri, Mumbai 400012 admeasuring area o 886 Sq. Feet's carpet area i.e. 98.81 sq meters Built up area or 1063.20 sq. Feet's built up area along with Two Car Parking Space No. 23 & 78 at P-4 Level Podium a Tower '4', and more particularly described in the Schedule hereunder written The said owners have represented to our clients that the said property original belong to M/s/ Good Value Financial Services Pv

Ltd. And same was Purchased as per Agreement for Sale dated 20th December

All persons having any right, title, claim of interest in respect of the under mentioned premises by way of sale, exchange, let, lease, license, tenancy, mortgage, inheritance, gif lien, charge, maintenance, easement, trust possession, agreement, contract, right o residence or otherwise of whatsoever nature or on the basis of the lost documents of otherwise however is hereby required to nullify the same known in writing, along with supporting documentary evidence to the undersigned at their office at M/s. Hinduja & Associates, Office No. 307, Mahinder Chambers, Premises Society Ltd. Plot No. 19, W. I. Patil Marg, Opp. Dukes Company Near R. K. Studio, Chembur, Mumbai 40007 within 15 days from the date hereof failing which our client will conclude the transaction and the claim and/or objection, if any, shall be considered as waived and/or abandoned THE SCHEDULE ABOVE REFERRED TO All that piece of parcel of Unit No. 1903 Tower K (T4) at 19th Floor, Crescent Bay, Jerbai Wadia Road, Bhoiwada, Village Pare Sewri, Mumbai 400012 admeasuring area of 886 Sq. Feet's Carpet Area i.e. 98.81 sq meters built up area or 1063.20 sq. Feet's built up area along with Two Car Parking Space No. 23 & 78 at P-4 Level Podium at Tower "4" and more particularly described in the schedule hereunder written. Dated this 3rd day of August, 2019

For Hinduja & Associates Ajeet Singh Hinduja (B. Com L.L.B) 9821480244 & 25205399

UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER ENDED JUNE 30, 2019**

PARTICULARS	Quarter ended June 30, 2019	Quarter ended June 30, 2018	Year ended March 31, 2019
	Revie	ewed	Audited
Total income from operations (net)	23,124.73	19,654.87	95,693.52
Net Profit for the period (before tax and Extraordinary items)	4,579.36	4,358.56	22,098.96
Net Profit for the period before tax (after Extraordinary items)	4,579.36	4,358.56	22,098.96
Net Profit for the period after tax (after Extraordinary items)	3,539.72	3,295.33	17,580.51
Total Comprehensive income for the period	4,083.00	2,831.04	17,662.23
Equity Share Capital	345.06	336.73	344.29
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)			1,11,388.85
Earnings Per Share (Face value ₹ 2 each)*			
Basic : (₹)	17.97	17.45	95.40
Diluted: (₹)	17.86	17.27	94.66

* Not annualised for the guarters

The key data relating to standalone results of Housing Development Finance Corporation Limited is as under:

PARTICULARS	Quarter ended June 30, 2019	Quarter ended June 30, 2018	₹ in Cro Year ended March 31, 2019
	Revie	Reviewed	
Total Income	12,996.11	9,951.98	43,378.01
Profit Before Tax	3,985.11	3,070.00	13,118.77
Tax Expense	782.01	880.00	3,486.31
Net Profit After Tax	3,203.10	2,190.00	9,632.46
Total Comprehensive Income	3,465.08	2,160.83	9,500.93

Note:

- 1. The above results have been reviewed by the Audit committee of the Board and approved by the Board of Directors of the Corporation at its meeting held on August 2, 2019 and have been reviewed by the Auditors of the Corporation.
- 2. The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the BSE Limited and National Stock Exchange of India Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on www.bseindia.com, www.nseindia.com and www.hdfc.com

For and on behalf of the Board of Directors

Keki M Mistry Vice Chairman & CEO



WITH YOU, RIGHT THROUGH

Visit us at www.hdfc.com

Place: Mumbai

Date: August 2, 2019

Registered Office: Ramon House, H. T. Parekh Marg, 169, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai 400 020. Tel: 022-2282 0282, 6631 6000. Fax: 022-2281 1205. Email: investorcare@hdfc.com CIN: L70100MH1977PLC019916

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED CIN: L29110MH1995PLC085738

Regd. Off.: 2" Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-02 Corp. Off.: "Suryarath", 1 Floor, Panchwati, 1 Lane, Ambawadi, Ahmedabad-06 Phone: +91-6359637788, Email: investor.relations@jindalonline.com, Website: www.kashyaptele-medicines.com

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED 30[™] JUNE, 2019

		Quart	Year Ended		
Sr. No.	Particulars	30/06/2019	31/03/2019	30/06/2018	31/03/2019
	•	(Un Audited)	(Audited)	(Un Audited)	(Audited)
1.	Total income from Operations	4.65	5.90	4.65	19.85
2.	Net Profit/(Loss) for the period (Before Tax Exceptional items and/or Extraordinary items)	0.79	0.06	1.60	3.09
3.	Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	0.79	0.06	1.60	3.09
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items and/or Extraordinary items)	0.59	0.05	1.19	2.31
5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period after tax and other Comprehensive Income (after tax)]	0.59	0.05	1.19	2.31
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/ each)	477.22	477.22	477.22	477.22
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous financial year ended 31" March, 2019	-			(240.22)
8.	Earnings per share (of Rs. 1/- each) not annualised 1. Basic 2. Diluted	0.001	0.000	0.002	0.005

NOTES:-

Date: 02/08/2019 Place: Ahmedabad

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the first guarter ended 30th June, 2019 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are

available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the Company (www.kashyaptele-medicines.com). The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013. 3. The above Unaudited Financial Results of the Company for the first quarter ended 30" June, 2019 have been reviewed by the Audit Committee and approved

4. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the above Unaudited Financial Results for the first quarter ended 30" June, 2019 in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015.

by the Board of Directors at their respective meetings held on 2" August, 2019.

The figures for the corresponding previous periods have been restated/regrouped wherever necessary, to make them comparable. For, Kashyap Tele-Medicines Limited

On behalf of Board of Directors Sd/- Amit Agrawal Managing Director - DIN: 0016908

जाहीर नोटीस

सर्व लोकांस कळविण्यात येते की. गाव मौजे पोमण. तालका वसई. जिल्हा पालघर येथील सर्व्हे नं. 156. हिस्सा नं. 2/2. क्षेत्र हे.आर. 0-80-00. आकार रु. पै. 3-56 ही जमीन मिळकत श्री. रिचर्ड जॉन वाझ ह्यांचे मालकी कब्जेवहिवाटीची व उपभोगाची असून सदर जमीन मिळकत त्यांचेकडून आमचे अशिलांनी कायम विकत घेण्याचे ठरविलेले आहे. तरी सदर मिळकतीवर कुणाही इसमाचा अथवा संस्थेचा वारसाहक्क, अधिकार, विक्री, हितसंबंध. दावा, गहाण, दान, तारण, भाडेपट्टा इत्यादी असेल तर त्यांनी सदर नोटीस प्रसिध्द झाल्यानंतर 14 दिवसांचे आत निम्नस्वाक्षरीकारांच्या इंडस्इंड बँकेच्यासमोर, गोखिवरे, वसई पूर्व, ता. वसई, जि. पालघर ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा कृणाचाही तसा हक्क, हितसंबंध नाही असे समजून व्यवहार पूर्ण केला जाईल ह्याची कृपया नोंद घ्यावी. ॲड. राकेश नाना भोईर

Essel SHIRPUR GOLD REFINERY LIMITED Regd. Office: Refinery Site, Shirpur, Dist. Dhule, Maharashtra- 425405

CIN:L51900MH1984PLC034501 NOTICE NOTICE pursuant to Regulation 29

of SEBI (LODR), 2015 is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 12" August, 2019 at Mumbai, inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the 1st quarter and three months ended on 30th June, 2019. The Notice shall also be made available at the Stock Exchanges websites at www.bseindia.com and www.nseindia.com and also available at Company's website at www.shirpurgold.com.

For Shirpur Gold Refinery Limited. Place: Mumbai Shyamal Padhiar Date: August 2, 2019 Company Secretary

रोल्टा इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: रोल्टा टॉवर-ए, रोल्टा टेक्नॉलॉवी पार्क, ROLTA एमआयडीसी-मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. फोन: ९१-२२-२९२६६६६ फॅक्स: ९१-२२-२८३६५९९२, सीआवएन: एल७४९९९एमएच१९८९पीएलसी०५२३८४, ई-मेल: investor@rolta.com, संकेतस्थळ: www.rolta.com

सिक्युरिटीज् ॲन्ड एक्सचेंज ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ सहवाचता रेग्युलेशन २९ च्या अन्वये याद्वारे सुचना देण्यात येते की, रोल्टा इंडिया लिमिटेड (कंपनी) चे संचालक मंडळाची सभा ३० जन, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता कंपनीचे अलेखापरिक्षित एकत्रित आणि स्वतंत्र वित्तीय निष्कर्ष आणि इतर बाबीसह मंज्र आणि विचारात घेण्याकरिता सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९ रोजी नियोजले आहे.

रोल्टा इन्सायडर ट्रेडिंगच्या पॉलिसी अन्वये ट्रेडिंग विंडो सोमवार, ५ ऑगस्ट, २०१९ पासून १२ ऑगस्ट, २०१९ रोजी निष्कर्ष जाहीर झाल्यानंतर ४८ तासापर्यंत बंद राहील. सदर सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.rolta.com आणि स्टॉक एक्स्चेंज संकेतस्थळ www.bseindia.com व www.nseindia.com अनुक्रमे वर उपलब्ध आहे.

रोल्टा इंडिया लिमिटेड करिता सही/-हेतल विचि अनुपालन अधिकारी २ ऑगस्ट, २०१९

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

CIN: L29110MH1995PLC085738 Regd. Off.: 2- Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-02 Corp. Off.: "Suryarath", 1. Floor, Panchwati, 1. Lane, Ambawadi, Ahmedabad-06 Phone: +91-6359637788, Email: investor.relations@jindalonline.com. Website: www.kashyaptele-medicines.com

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED 30™ JUNE, 2019

		Quart	er ended (Stan	Year Ended	
Sr. No.	Particulars	30/06/2019	31/03/2019	30/06/2018	31/03/2019
		(Un Audited)	(Audited)	(Un Audited)	(Audited)
1.	Total income from Operations	4.65	5.90	4.65	19.85
2.	Net Profit/(Loss) for the period (Before Tax Exceptional items and/or Extraordinary items)	0.79	0.06	1.60	3.09
3.	Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	0.79	0.06	1.60	3.09
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items and/or Extraordinary items)	0.59	0.05	1.19	2.31
5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period after tax and other Comprehensive Income (after tax)]	0.59	0.05	1.19	2.31
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/ each)	477.22	477.22	477.22	477.22
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous financial year ended 31st March, 2019			559	(240.22)
8.	Earnings per share (of Rs. 1/- each) not annualised 1. Basic 2. Diluted	0.001	0.000	0.002	0.005

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the first quarter ended 30° June, 2019 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are
- available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the Company (www.kashyaptele-medicines.com) The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed under
- Section 133 of the Companies Act. 2013. The above Unaudited Financial Results of the Company for the first quarter ended 30° June, 2019 have been reviewed by the Audit Committee and approve
- by the Board of Directors at their respective meetings held on 2rd August, 2019.
- 4. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the above Unaudited Financial Results for the first quarter ended 30" June, 2019 in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015.
- . The figures for the corresponding previous periods have been restated/regrouped wherever necessary, to make them comparable.

For, Kashyap Tele-Medicines Limited On behalf of Board of Directors Sd/- Amit Agrawal Managing Director - DIN: 00169061

एल&टी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (पूर्वीची इंडो पेंसिफिक हाउसिंग फायनान्स लिमिटेड एआयजी होम फायनान्स इंडिया लिमि. आणि विझमन होम्स लिमि.) **नोंदणीकृत कार्यालय:** ब्रिंदावन, प्लॉट क्र.177, सीएसटी रोड, कलिना, सांताकुड़ा (पूर्व), मुंबई-400 098.

Date: 02/08/2019 Place: Ahmedabad



[नियम-8(1)]

जसे की, खालील स्वाक्षरी करणार एल्&टी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा (पुर्वीची इंडो पॅसिफिक हाउसिंग फायनान्स लिमिटेड एआयजी होम फायनान्स इंडिया लिमि. आणि विझमन होम्स लिमि.) अधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस आणि एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा, 2002 अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) नियम, 2002 सोबत वाचले असता सदर कायद्यातील कलम 13(12) अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून एक मागणी सूचना जारी केली असून त्याद्वारे कर्जदार/सहकर्जदार आणि गेरेन्टर्स यांना सदर सूचना मिळाल्यापासून 60 दिवसांचे आत खाली नमूद करण्यात आलेल्या मागणी सूचनेत नमूद करण्यात आलेली रककम व मागणी सूचनेच्या तारखेपासून ते पैसे भरेपर्यंत/वसूल होईपर्यंत त्यावरील अधिक व्याज आणि इतर शुल्क इतक्या रकमेची परतफेड करण्यास सांगितले होते. कर्जदार/सहकर्जदार आणि गॅरेन्टर्स यांनी सदर रकमेची परतफेड न केल्यामुळे ह्यादारे कर्जदार/सहकर्जदार आणि गॅरेन्टर्स यांना आणि सर्वसाधारण जनतेला ह्यादारे सुबना देण्यात येत आहे की खालील स्वाक्षरी करणार यांनी ह्या सूचने संदर्भात सदर नियम कमल 8 सोबत वाचले असता सदर कायद्यातील करम 13 अन्वये त्यांना देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे खाली वर्णन करण्यात आलेल्या मालमत्तेचा भौतिक ताबा घेतला आहे.

कर्ज खाते	कर्जदार/सहकर्जदार	14.00.00.0000	मा	गणी सूचना	ताबा
क्रमांक	आणि गॅरंटर्संघेनाव	गहाण मालमत्तेचा तपशिल	दिनांक	थकित स्क्कम (₹)	घेतल्याची तारीख व प्रकार
AURHL17000199 / AURHL17000226	 अशोक चंद्रकांत गवळी सरस्वती चंद्रकांत गवळी यशोदीप क्लासेस 	या मालमतेचा प्रत्येक भागः गाला नं.58, गट नं. 145, औरंगाबाद गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ, देवलाई, तालुका आणि जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र	06.06.2018	रु. 1440856.04/- 21/05/2018 नुसार	31.07.2019

कर्जदार/सहकर्जदार आणि गॅरेन्टर्स यांना खास करून आणि सर्वसाधारण जनतेला यादारे सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार न करण्याची खबरदारीची सुचना देण्यात येत आहे आणि सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार केल्यास तो एल्&टी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांना मागणी सूचनेत नमूद करण्यात आलेली रक्कम आणि त्यासोबत मागणी सूचनेपासून ते पैसे अदा करेपर्यंत/वसूल होईसर्यंत अधिक व्याज व इतर शुल्क इत्यादी भरण्याच्या अधीन असेल

दिनांक: 03.08.2019 अधिकृत अधिकारी विकाण: औरंगाबाद करिता एल्&टी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

NOTICE

HSBC MUTUAL FUND

Notice Cum Addendum to the Statement of Additional Information (SAI), Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) of the Scheme of HSBC Mutual Fund

Change in Fund Manager of the scheme:

Investors are requested to note the following change in the fund management responsibilities of the following scheme of HSBC Mutual Fund, with effect from August 05, 2019:

Scheme Name	Existing Fund Managers	New Fund Managers
HSBC Small Cap Equity Fund	Neelotpal Sahai	Ankur Arora

All the other terms and conditions of the SAI of HSBC Mutual Fund, SID and KIM of the scheme remains unchanged.

This notice-cum-addendum forms an integral part of the Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum issued for the scheme, read with the addenda issued from time to time.

For & on behalf of HSBC Asset Management (India) Private Limited (Investment Manager to HSBC Mutual Fund)

Sd/-

Authorised Signatory Mumbai, August 02, 2019



Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

HSBC Asset Management (India) Private Limited, 16, V.N. Road, Fort, Mumbai-400001. e-mail: hsbcmf@camsonline.com, website: www.assetmanagement.hsbc.co.in

Issued by HSBC Asset Management (India) Private Limited CIN-U74140MH2001PTC134220



BSE Limited CIN L67120MH2005PLC155188

(Formerly known as Bombay Stock Exchange Limited) Registered office: Floor 25, P J Towers, Dalal Street, Mumbai 400001

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2019

S. No.	Particulars	Standal	lone	Consolid	dated
		Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Quarter ended
		June 30, 2019	June 30, 2018	June 30, 2019	June 30, 2018
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
	Continuing Operation				
1	Total Income	14,235	14,615	16,597	16,42
	Net Profit for the period (before Tax and Exceptional and/or Extraordinary items)	4,124	5,575	4,687	5,55
3	Net Profit for the period before Tax (after	4,124	5,521	4,312	5,27
4	Exceptional and/or Extraordinary items) Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,436	5,181	4,132	5,15
	Discontinued Operation			$\overline{}$	
	Profit from discontinued operation	-			-
6	Net Profit from total operation for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) attributable to the shareholders of the Company	3,436	5,181	4,132	5,1
	Total Comprehensive Income for the period attributable to the shareholders of the Company [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,465	5,053	4,057	5,6
8	Equity Share Capital (Face value of ₹ 2 each)	1,036	1,038	1,036	1,0
9	Earnings Per Equity Share (Face value of ₹ 2/- each) (not annualized) (in ₹)				
	Continuing Operations (a) Before Exceptional Items		120000		
,	- Basic :	6.54	9.76	8.32	9.
,	- Diluted :	6.54	9.76	8.32	9.
,	(b) After Exceptional Items		2.00	7.00	
,	- Basic :	6.54	9.69	7.86	9.
,	- Diluted :	6.54	9.69	7.86	9.
,	Total Operations				
,	(c) After Exceptional Items		3.55		
	- Basic :	6.54	9.69	7.86	9.
	- Diluted :	6.54	9.69	7.86	9.

The above is an extract of the detailed format of quarterly financial results. The full format of the quarterly financial results are available on the Company's website at www.bseindia.com and at the website www.nseindia.com of National Stock Exchange of India Limited.

> For and on behalf of Board of Directors of BSE LIMITED

Place :- Mumbai Ashishkumar Chauhan Date: August 2, 2019 Managing Director & CEO

RELIANCE

Wealth Sets You Free

MUTUAL **FUND**



Sponsors: Reliance Capital Nippon Life Insurance Company

RELIANCE NIPPON LIFE ASSET MANAGEMENT LIMITED

(CIN - L65910MH1995PLC220793)

Registered Office: Reliance Centre, 7th Floor, South Wing, Off Western Express Highway, Santacruz (East), Mumbai - 400 055. Tel No. +91 022 3303 1000 • Fax No. +91 022 3303 7662 • www.reliancemutual.com

NOTICE NO. 51 **DIVIDEND DECLARATION**

Record Date August 08, 2019

Notice is hereby given that the Trustee of Reliance Mutual Fund ("RMF") has approved declaration of dividend on the face value of Rs. 10/- per unit in the undernoted scheme of RMF, with August 08, 2019 as the record date:

Name of the Scheme(s)	Dividend (₹ per unit)*	NAV as on August 01, 2019 (₹ per unit)
Reliance Interval Fund - Quarterly Interval Fund - Series II - Dividend Option	0.0001	10.2090
Reliance Interval Fund - Quarterly Interval Fund - Series II - Direct Plan - Dividend Option	0.0001	10.1977

*As reduced by the amount of applicable statutory levy.

Pursuant to payment of dividend, the NAV of the Scheme will fall to the extent of payout, and **statutory levy, if any.** * The dividend payout will be to the extent of above mentioned dividend per unit or the difference of NAV from the last Specified Transaction Date (Ex. NAV) to the Record Date mentioned above, whichever is higher. However, the payout will be subject to the available distributable surplus in the Scheme as on the Record date.

The specified Transaction period for Reliance Interval Fund - Quarterly Interval Fund - Series II is 7th & 8th August, 2019 (both business days). The following shall be applicable for application received during the specified transaction period.

For Subscriptions including Switch-ins under Dividend Option

In respect of valid applications for subscriptions received up to 3.00 p.m. on the aforesaid Record Date along with a local cheque or a demand draft payable at par at the place where the application is received, the Ex-Dividend NAV of the day on which application is received shall be applicable. The investors will not be eligible for dividend declared, if any, on the aforesaid Record Date.

In respect of valid applications received after 3.00 p.m. on the second day of the Specified Transaction Period the closing NAV of the next working day shall be applicable, provided such a day is/ has been declared as a Specified Transaction day for the fund. Otherwise, the application will be liable for rejection.

In respect of purchase of units in Income/ Debt Oriented scheme with amount equal to or more than Rs 2 lakhs, the applicable NAV shall be subject to the provisions of SEBI Circular Cir/IMD/DF/19/2010 dated November 26, 2010 and CIR/ IMD/DF/21/2012 dated September 13, 2012 on uniform cut-off timings for applicability of NAV. With regard to unit holders who have opted for Dividend Reinvestment facility, the dividend due will be reinvested by allotting Units for the Income distribution/ Dividend amount at the prevailing Ex-Dividend NAV per Unit on the record date.

For Redemptions including Switch-out under Dividend Option

Mumbai

August 02, 2019

In respect of valid applications received up to 3.00 p.m. by the Mutual Fund, on the aforesaid Record Date the Ex-Dividend NAV of the date of receipt of application shall be applicable and the investors will be eligible for the dividend declared on the atoresaid Record Date.

For units in demat form: Dividend will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under dividend plan/option of the Scheme as on record date.

All unit holders under the dividend plan/option of the above mentioned scheme, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the dividend.

NOTICE CUM ADDENDUM NO. 52

Notice is hereby given that Ms. Jahnvee Shah, Co-Fund Manager, has resigned from RNAM with effect from the close of business hours of August 02, 2019. Accordingly, the details pertaining to Ms. Jahnvee Shah shall stand deleted in Statement of Additional information ("SAI") under the para titled "INFORMATION ON FUND MANAGERS - EQUITY (KEY PERSONNEL)".

Consequently, the details of the existing fund manager in the paragraph titled "WHO MANAGES THE SCHEME?" under section II of the Scheme Information Document ("SID") of Reliance Consumption Fund shall stand modified along with the consequential changes in the Key Information Memorandum ("KIM").

This addendum forms an integral part of the SAI and SID / KIM of the Scheme and should be read with the Addenda(s) issued from time to time. All the other terms and conditions of the aforesaid documents read with the addenda shall remain unchanged.

For RELIANCE NIPPON LIFE ASSET MANAGEMENT LIMITED

(Asset Management Company for RELIANCE MUTUAL FUND)

Authorised Signatory

Make even idle money work! Invest in Mutual Funds

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

MUTUAL

NOTICE

Shri Jayant Chintamani Tipnis, the member of Golden Heights 'B' Co-op. Hsg. Soc. Ltd., having address at Plot No. 707, Anant Patil Marg, Dadar (West), Mumbai - 400 028, and holding Flat No. B-9/13 on Ninth Floor in the building of the society, died on 21/02/2019 without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

> For and on behalf of Golden Heights 'B' Co-op. Hsg. Soc. Ltd.

Place: Mumbai Date: 29/07/2019

Hon. Chairman/Secretary

Outward No./SRO/YASH/PN/39/1286/220/2019-20 Date :- 23/07/2019 **Before the Executing Court of The Special Recovery Officer** In the precincts of

307, Mahavir Apartment, Pantnagar Ghatkopar (East), Mumbai-400075 Phone No-8108150076 FORM "Z"

(See Sub -rule 11 (d-1) of Rule 107)

Possession Notice For Immovable Property Whereas, the Undersigned being the Special Recovery Officer of The Yashomandir Sahakari Patpedhi Maryadit, Mumbai Under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issued a notice dated 09/03/2010 followed by order of Attachment Notice dated 23/07/2019 calling upon the Judgement Debtors i.e. Borrower & Guarantors.

Mrs. Leelabai Shivram Vairat 2) Mr. Sanjay Santu Tapal 3) Mr. Sharad Shivram Vairat along with other Judgement Debtors has to repay the amount mentioned in the notice being Rs. 3,32,168/- (Rs. Three Lakh Thirty Two Thousand One Hundred Sixty Eighty Only) as on 23/07/2019 with further interest @15% till realization with date of receipt of the said notice & the Judgement Debtors having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for

attachment and attached the property described herein below The Judgement Debtors having failed to repay the amount, the notice is hereby given to the Judgement Debtors and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under Rule 107 {11(d-1)} of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 23rd July 2019

The Judgement Debtors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the Charge of The Yashomandir Sahakari Patpedhi Maryadit Mumbai for an amount of Rs. 3,32,168/- as on 23/07/2019 with further interest thereon.

Description of the immovable property

Siddharth nagar No-1, room no. 355/18, Pormima building, near Dr. R. P. Road, Mulund(w), Mumbai-400080

> S.G.Gaikar Special Recovery Officer

(M.C.S. Act.1960 Rule 107 of M.C.S. Rule 1961) Date: 23/07/2019

Place: Mumbai. (Deemed to be Civil Court u/s 156 ibid)

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN to the public at large that we are investigating the title of the ownership rights of M/s. National Builders, a partnership firm registered under the Indian Partnership Act, 1932 and having its office at 26-27, Sunil Shopping Centre, J.P Road, Opp. Navrang, Andheri (West), Mumbai- 400 058 and the development rights of M/s. Austvinayak Enterprises, a partnership firm registered under the Indian partnership Act and having its office at B/5, Krishna Kunj, Parleshwar Road, Vile Parle (East), Mumbai-400 057 to the Said Property more particularly described in the Schedule hereunder written.

Any person/entity (including any bank/financial institution) having any claim, demand dispute, right, title, benefit, interest, or demand against or in respect of the said Property including in any Transferable Development Rights (TDR), Floor Space Index (FSI) or any built-up areas constructed and/or to be constructed thereon or by way of sale, transfer, mortgage, assignment, attachment, exchange, charge, lease, lien, lis-pendens, relinquishment, gift, trust, maintenance, partnership, pledge pre-emption, right of prescription or otherwise through any arrangement, deed document, writing, conveyance deed, devise, bequest, succession, beneficial right/interest, family arrangement / settlement, litigation, decree or court order of any Court of Law, contracts/agreements, or encumbrance or otherwise are hereby required to make known the same to the undersigned at the address mentioned below in writing, within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice, along with all copies of documents by which such right is claimed, failing which such claims, rights, title, benefits, interests, or demands, if any, will be deemed waived and/or abandoned by such person and no such claim will be deemed to exist.

SCHEDULE REFERRED TO HEREIN ABOVE (Description of the said Property)

All that piece or parcel of land bearing Survey No. 26-A, Hissa No. 5 (Part) and bearing Sub-plot No. 3 and bearing CTS No. 418/A (Pt) and admeasuring 631 square yards or thereabouts (equivalent to 527 square meters or thereabouts) situate lying and being at Village Vile Parle (East), Taluka - Vile Parle, District - Mumbai Suburban District together with building standing thereon and bounded as follows:

On or towards the East : By existing building 'A' of Prachi Society; On or towards the West : By existing building 'C' of Prachi Society; On or towards the North : By existing 22 feet wide access road and private

garden of Prachi Society; On or towards the South : By compound wall adjacent to plot bearing S. No.26,

H No.11, CTS No.230

Dated this 29th day of July 2019.

M/s. Hariani & Co. Advocates & Solicitors Bakhtawar, 7th Floor, Ramnath Goenka Marg, Nariman Point, Mumbai – 400 021.

NOTICE

Shri, Bharti Rajendra Mehta a Member of the May Flower Co-operative Housing Society Ltd. having address at Sunbeam 3A Peddar Road, Mumbai-400 026 and holding Flat No. 28 in the building of the society, died on 3rd March 2013 at 3:30 pm without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 9:00 A.M. to 11:00 A.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its

For and on behalf of The May Flower Co-operative Place: Mumbai Housing Society Ltd sd/- Hon. Secretary

⊙SBI State Bank of India

STRESSES ASSETS MANAGEMENT BRANCH - II, Mumbai Raheja Chambers, Ground Floor, Wing-B, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400 021

POSSESSION NOTICE (Under rule 8(1)) (For Immovable Property)

Whereas, The undersigned being the Authorised officer of State Bank of India, Stressed Assets Management Branch II, Ground Floor, B Wing, Raheja Chamber, Free Press journal Marg, Nariman Point, Mumbai 400 021 under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice Dated 04.08.2018 calling upon the Borrower / Guarantors M/s. Satyam Agro Trade Pvt. Ltd., Mr. Arvind Omprakash Varma, Smt. Sarla Rajkumar Varma, and Mr. Bhupendrabhai M. Patel to repay the amount mentioned in the notice being Rs.10,07,86,527.42 (Rupees Ten Crores Seven Lakh Eighty Six Thousand Five Hundred Twenty Seven and Paise Forty Two Only) and further interest, incidental expenses, costs, charges incurred / to be incurred within sixty days from the date of receipt of the said notice.

The Borrower / Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower / Guarantors and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of SARFAESI Act read with rule 8 on this 23rd Day of July of

the year 2019. The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with property and any dealings with the property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of Rs.10,07,86,527.42 (Rupees Ten Crores Seven Lakh Eighty Six Thousand Five Hundred Twenty Seven and Paise Forty Two Only) and further interest and other charges thereon.

The Borrower's / Guarantor's attention is invited to the provisions of sec 13 (8) of the SARFAESI Act in respect of the time limit available to redeem the

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY

All that part and parcel of the property consisting of Free Hold commercial office situated at Business Office No. 109, Level 1, (Upper Basement Floor), along with 1 Nos. of light motor vehicle car parking slots in parking bay P-2 in the parking no. B-9, Wing-F, "The Chamber", Vile Parle, The Summit Premises Co-op Hsg. Society Ltd., Vile Parle (East) constructed on Plot No. 108 and final plot No. 109, CTS No. 108, 109A, 108A to F lying and situated at Village Vile Parle Division Mumbai- 400 057 admeasuring 1860 Sq. Ft. in the name of Mr. Arvind Omprakash Varma son of Mr. Omprakash Varma

Date: 23.07.2019 Place: Mumbai

(Authorized Officer) State Bank of India Branch, SAMB II,

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

Pegd.Office:2" Floor, Pushpawati Building, No. 2 Chandanwadi, Girgaon Road Mumbai – 48000 Corp. Office: "Suryarath", 1st Floor, Panchwati, 1st Lane, Ambawadi, Ahmedabad-380006

Email: investor.relations@jindalonline.com, Ph.: +91-6359637788, Website: www.kashyaptele-medicines.com

NOTICE OF 25° ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

DATE & TIME OF AGM:

he 25" Annual General Meeting ("AGM") of the Company will be held at Jewel of Chembu lotel, 1" Road, Opp. B.M.C. Office, Chembur, Mumbai-400071 on Wednesday, 21" August, 2019 at 11.30 a.m. to transact the Ordinary Businesses, as set out in the Notice of AGM.

ectronic & Physical copies of the Notice of AGM and Annual Report for Financial Year 2018 2019 have been sent to all the members whose E-mail IDs are registered with the ompany/RTA and to other members at their registered address in the permitted mode, or riday, 26° July, 2019 and Saturday, 27° July,2019 respectively. A member can also ownload the Notice from the website of Stock Exchange and of the Company i.e. 'www.bseindia.com" and "www.kashyaptele-medicines.com", respectively & can also btain the same by writing at "investor.relations@jindalonline.com".

he Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, 15° August, 2019 to Wednesday, 21" August, 2019 (both days inclusive) being the record date for Financial Year 2018-19. 4. E-VOTING:

embers holding shares either in Physical form or in dematerialized form, as on the cut-off ate of Wednesday, 14th August, 2019, may cast their vote electronically on the Ordinary Businesses as set out in the Notice of AGM through voting system of Central Depository Service (India) Limited (CDSL) from a place other than venue of AGM ("remote e-voting"). All

The Ordinary Businesses as set out in the Notice of AGM may be transacted through voting The remote e-voting will commence on Sunday, 18" August, 2019 at 9:00 a.m. and will

end on Tuesday, 20"August, 2019 at 5:00 p.m.; The cut-off date for determining the eligibility of members to vote by electronic means or at

the AGM through Ballot Paper is Wednesday, 14th August, 2019; iv. Any person, who acquires share of the Company and become member of the Company

after dispatch of the Notice of AGM and upto the cut-off date i.e. Wednesday, 14" August, 2019 may obtain the Login ID & Password by sending a request at "helpdesk.evoting@cdslindia.com" or "investor.relations@jindalonline.com" If a person is already registered with CDSL for e-voting then existing User ID & Password can be used for

. The facility for voting through ballot paper shall be made available at the AGM; Members may note that:

 a) the remote e-voting module shall be disable by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be

 b) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and

c) a Member as on cut-off date shall only be entitled for availing the Remote e-voting facility or

vote, as the case may be, in the General Meeting. vii. In case of queries, Members may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and e-

voting manual available on "www.evotingindia.com" under help section or write an email to helpdesk.evoting@cdsl.com" or "investor.relations@jindalonline.com".

Date: 27° July, 2019 lace: Ahmedabad

By Order of the Board of Directors For, Kashyap Tele-Medicines Ltd. Sd/- (Amit Agrawal) Managing Director - DIN:00169061

NEW INDIA CO-OPERATIVE BANK LTD. (Multistate Scheduled Bank) Corporate Office: New India Bhavan, A.V. Nagwekar Marg, Babasaheb

Worlikar Chowk, Prabhadevi, Mumbai 400025. NI/CO/RC/022140110000088/209/2019-20. Date: 17.07.2019. Mrs.Shabnam Nasir Shaikh, Borrower Plot/Row House No.67.

Koparkhairane, Navi Mumbai-400 709. 2. Mr. Nasir Abdul Shakur Shaikh Plot/Row House No.67, Group III, Opp. Bravli Park, Sector No.16.

Koparkhirane, Navi Mumbai-400 709. 3. Mr. Madhukar Krishna Bane, B/204, Shivanand Apartment, Patilwadi, Savarkar Nagar, Behind R.J.Thakur College,

Thane(W) -401 606.

Group III, Opp. Bravli Park, Sector No.16,

Dear Sir/Madam.

 M/s. New India Co-operative Bank Ltd (herein after referred to as the Bank) having its Branch at Panchpakhadi, Thane sanctioned following credit facilities(herein after referred to as the "said Credit facilities") on the terms and conditions contained in the Sanctioned Letter mentioned hereinbelow to you No.1. You No.2 & 3 has guaranteed repayment of the amount due and payable under the said Credit facility with interest, costs, charges and expenses as guarantors. The details of the Sanction letter and the Credit facility is as under:

Sanction letter No. & Date	Type of facility	Amount sanctioned Rs.in lakh	Security
NI/RBC/461/20 15-16 dated 19.01.2016	Housing Loan	49.00	Plot/Row House No.67 Group No.III, on Plot bearing No.67, situated at Sector No.16,Koparkhairane, Taluka & District Thane, Navi Mumbai 400709 admeasuring about 100.00sq.meters in the name of Mrs. Shabnam Shaikh

You No. 1 Mrs.Shabnam Nasir Shaikh has created Equitable Mortgage charge on the following property, in favor of the Bank to secure repayment of the amount due and payable under the said Credit facilities together with interest, costs, charges and expenses. You have also deposited the original title deeds of the property and executed necessary documents to create charge on the said property. The details of the properties mortgaged is as under:-

Plot / Row House No.67 Group No.III, on Plot bearing No.67, situated at Sector No.16, Koparkhairane, Taluka & District Thane, Navi Mumbai 400709 admeasuring about 100.00 sq. meters in the name of Mrs. Shabnam Shaikh.

You Nos. 1 to 3 have defaulted in repayment of the amount due and payable under the said Credit facility in spite of repeated requests and reminders and therefore the account has been classified as Non-Performing Asset with effect from 30.04.2019 as per the Guidelines of Reserve Bank of India on IRAC norms. The outstanding balance amount due and payable to the Bank as on date under the aforesaid Credit facility together with future interest is as under,

Loan Account No.	Amount outstanding Balance	Future interest
022140110000088		@11.00% w.e.f 28.06.2019 compounded with monthly rest and penal interest @ 2% p.a, without compounding.

You Nos. 1 to 3 are hereby called upon to pay the sum of Rs.43,44,682.00 (Rupees Forty Three lakh Forty Four thousand Six Hundred Eighty Two only) together with future interest thereon at the rate mentioned hereinabove within 60 ays from the date hereof, failing which Bank shall take steps for enforcement of security interest of the Bank in the mortgaged properties mentioned hereinabove under the provisions of the "SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 which please note.

The amount due and payable to the Bank under the said credit facility is secured. by mortgage over properties mentioned hereinabove. With effect from receipt of the aforesaid notice you are directed not to deal with, encumber, sale, transfer, assign and/ or create third party's rights of any nature whatsoever in or upon the said mortgaged properties or any part thereof.

This notice is without prejudice to the Bank's right to initiate/continue such other actions and/or legal proceedings, as it deems fit and necessary under provisions of

Yours faithfully,

For New India Co-operative Bank Limited

Authorised Officer

PUBLIC NOTICE I am investigating the title of (i) Mr. Rashiklal Ranchhodas Radia and (ii) Mr. Nimesh Rashiklal Radia who are the Owners of Flat No.502 admeasuring about 1040.66 sq.ft (equivalent to 96.68 sq. mts) carpet area, located on the 5th Floor (hereinafter referred to as the "said Flat") of the building known as "Vimal Residency" (hereinafter referred to as the "said Building") along with 1 (one) car par parking space No.8 at the stilt level of the said Building (hereinafter referred to as the said "said Carparking space") (the said Flat and the said Car-parking space are hereinafter collectively referred to as the "Said Premises"), which said Building is situated on land bearing Final Plot No.196 of Suburban Scheme VII, Khar, bearing CTS No.E/669, 670 and 671 of Village Bandra, situated at Corner of 7th Road and 10th Road Khar, Mumbai-400 052.

All persons having any claims in respect of the said Premises whether by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, maintenance, possession, lease, lien, easement or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to me, within 10 (ten) days from the date of publication hereof together with all supporting documents failing which the sale shall be completed without reference to such claim or claims and the same, if any, shall be considered as having been waived.

Dated this 29th day of July, 2019

NEEVIA BHATHENA Advocate and Solicitor

....(Applicant)

142 Rachna Mandir, Flat No.1, West Avenue, Santacruz (W), Mumbai-400054

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority under section 5A of the Maharashtra ownership Flats Act, 1963, MHADA Building Ground Floor, Room No.69, Bandra (E) Mumbai - 51

Public Notice in Form XIII of MOF A (Rule11(9)(e)) Before the Competent Authority

Application No. 116 of 2019

Chairman / Secretary.,

Versus

Rizvi Chambers Premises Co-Op. Society Ltd. 201, Rizvi Chambers Hill Road, Bandra (W), Mumbai - 400 050.

M/S. Rizvi Estate & Hotels Pvt. Ltd., Rizvi House, 1st Floor TPS II, Hill Road,

Bandra (W), Mumbai - 400 050. Noorbai Hajani Wd/o Saghaji Kalu

Victor Martin D'souza Haji Abdul Kadar Mehboob

Parvati Shankar Mugatlal Bhatt Bhagarati Ramcharan Basio

Punamchand Devraj

Pradipchand kasturchand **Babulal Wadilal**

10. Shantilal Chhaganlal 11. Chandulal Gayalal / Gojalal

12. Shantilal Nemchand & Co. Addresses not known

PUBLIC NOTICE

Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents above mentioned.

2) The applicant has prayed for grant of certificate of entitlement of unilateral conveyance of land admeasuring 2668.62 sq. meters bearing CTS No.A/178 (part), A/179 (part), A/180 (part), A/181 (part), A/182 (part), A/187 (part), A/189A (part), and A/190 (part) of A ward, CSO Andheri, Taluka Andheri, District Mumbai Suburban in favour of the Applicant Society.

 The hearing in the above case has been fixed on 08.08.2019 at The Promoter / Opponent / s and their legal heirs if any, or any person

/authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 08.08.2019 at 03.30 p.m. before the undersigned together with any documents, he / she / they want /s to produce in support of his / her objection / claim /demand against the above case and the applicant/s is / are advised to be present at that time to collect the written, if any filed by the interested parties.

5) If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue / application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance / declaration / order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order / certificate / judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte. By Order,

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority u/s 5A of the MOFA, 1963,

NOTICE LOSS OF SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that Share Certificate No. 4986 for 750 shares bearing Distinctive Nos. 4309026-4309775 of Schneider Electric Infrastructure Ltd, having its Registered Office at Milestone 87, Vadodara Halol Highway, Village Kotambi, Vadodara - 391510, both registered in the name of ILLA CHANDULAL JHAVERI (Since **Deceased)** have been reported lost. The investors and members of the Stock Exchanges are hereby cautioned

against dealing with the said shares. The Board will consider issuing duplicate share certificate and thereafter transmit the shares if no objection is received in writing within 15 days from the date of publication of this notice either by the Companies at their above address or by their Registrars and Share Transfer Agent, C B MANAGEMENT SERVICES (P) LTD, at their office at P-22, Bonde Road, Kolkata -700 019.

Name & address of legal heir Deven Vinod Gandhi 111/10, Gita Bldg, Rd No. 24 Sion (West), Mumbai-400022 Date: 29 July 2019

Registered office: Landmark, Race Course Circle, Vadodara 390 007.
Corporate office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Mumbai 400 051. **GOLD AUCTION CUM INVITATION NOTICE**

The below mentioned borrowers have been issued notice to pay off their outstanding amount towards the facility against gold ornaments. ("Facility") availed by them from ICICI Bank Limited ("ICICI Bank"). We are constrained to conduct an auction of pledged gold

PUBLIC NOTICE

ornaments on Aug 08, 2019, as they have failed to repay the dues. ICICI Bank has the authority to remove account /change the auction date without any prior notice. Auction will be held online - https://jewel-auction.procuretiger.com between 12:30 pm to 3:30 pm. For detailed Terms and conditions, please log into given website. In case of deceased borrower, all conditions will be applicable to legal heirs. Luan A/C No. | Customer Name | Luan A/C No. | Customer Name | Luan A/C No. | Customer Name | Branch Name: Parti Vaijnath

	Akota-Tilak Road	276605000972	Vishnu Gore	Branch Mame	: Parti Valjoath
696605600560	Shaikh Firez Hasan Shaikh	Branch N	omo: Gondia	259905003676	Dattetray Reterred
090005000749	Sagiruddin Kadiruddin Ddin	107205001311	Ahshaya Kumar Bout		ame: Pusad
	Mayur Jairandas	Bearing M	arme: Himmeli		Udal Suka Rathod
696805600870	Jistani		Mabarao	Branch N	tame: Saitu
Branch	Name: Abort	095205005448	Shankarao Ghuge	076805001830	Sunii Pusaram Shelke
186305003022	Yogosh Devides	095205006391	Amel Ramkishan Tale	Branch M	ame: Salvad
	ne: Ambejegal	095205006404	Arred Rambishan	305805000252	Anand Shivprates Singh
219205004826	Predeep Appereo	095205006395	Gerjerrers Kashbarah	Branch Na	mm: Shahada
219205004809	Ashok Pratap Dashmukh		Patange ame: Jalana	077008002023	Shallendrasing
			Suresh Bhanustas	Bearing M.	ame: Thane:
219205004824	Krushna Mohan Dahifate	646905006097	Karado		operagent
	Amravati - Vmv	646905006450	Viithal Yagaji Kachro	156905000938	Alok Virendra Nath Pendey
	Maghat Barnesh	Branch 6	James Katel	Branch Nam	e: Thane-Vasai
345305000814	Potder	177605001803	Ajay Thakara	002205004031	Chandresh Tiwer
Branch f	Name: Auna	Branch 6	Jame: Latur	Branch N	tome: Udgir
202505002909	Goroba Ramarav	034105006366	Rajkumar Ram Chidro	110705011473	Khasimsab
202505005339	Shahalanddin		dhana	110705010715	Asif Mhaibeeb Shaikh
202505000059	Mahesh Baburao	145305002287	Abhiman Muke	110705011464	Parmoshwar Madhahar Hadali
20200000000	Patil	Branch No	ame: Mershi	110705011476	Yasmin Bagum
2025050008884	Santosh Uttamrav	405805000158	Haridan Ruprao Tekode	Branch N	tame: Wadi
Branch Na	me: Bhandara	Branch Nam	n: Maggaragema	202705000720	Manurama Gyananad Jha
049505003597	Nondu Devaji Chambar	022105002200		202705001596	Narush Fraishaka
	Name: Bid		potinguore		Matamkar
	I see to the control of the total of	Chhatra	Rabul Vilay	202705001616	Balaji Reddy
109605003840	Shaikh	170705001046	Mahajan		Sandin Govinda
Branch Nan	io: Brahmapuri		me: Nanded-	095805003396	Urakude
202805002490	Sonovone	146605005704	Ashok Datterso	095805000956	Sachin Tatoba Taine
202805002513	Laichand Satyavan		Solanke no: Mandurbar	095805006917	Arun Pandurang
Branch Man	ne: Gangakhed	076905003996	Mittin Autobligamer	Manage Page	me: Weshim
	Escentrali	076905003996	Cangwant		Karstessh Balsarras
383605000730	Vasantrao	Branch No	me: Nilanga	061505002064	Thakara
	Negeragoje	201405007552	Dinkar Kashinath Bandgar	Branch Nac	me: Vavatmal
	merce: Clemeral	Manager to Dia	me: Parkhani		Shallendra
376605000961	Nitesh Ganesh Pandit		Sojar Marpadyvad	109705001454	Remchandra

Place : Akola, Amravati, Bhandara, Bid, Buldhana, Chandrapur, Gondia, Hingoli, Jalna, Latur, Nagpur, Nanded, Nandurbar, Palghar, Parbhani, Washim, Yavatmal

Authorised Officer For ICICI Bank Limited

BRIHANMUMBAI

MAHANAGARPALIKA Hydraulic Engineers Deptt.

e-TENDER NOTICE The Commissioner of MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI invites "e-Tender" for the following as shown helow:

Description	Bid No.	Earnest money deposit Rs.	Contract Period	Bid Start Date & time	Due date & time for online bid submission up to
Supply, Installation, Testing and Commissioning of electrical actuators with gear box for cross connection sluice valves at Trombay High Level Reservoir under A.E. (M)W.W.E/S-II.	7100149839	56,840/-	6 Months	29.07.2019 11.00 Hrs	08.08.2019 16.00 Hrs

For Eligibility Criteria and further details:

or contact in the office of the: **Executive Engineer (Head work) Waterworks**

Log on to: http://portal.mcgm.gov.in under "e-Tender" Section

Municipal Corporation of Greater Mumbai, Municipal water works yard, Lal Bahadur Shastri Marg, Ghatkopar (West), Mumbai -400086

Tel. Nos: 022-25153272, 25153740

Fax No: 25128149 Email id: aewwcc02.he@mcgm.gov.in

PRO/626/ADV/19-20

Sd/-**Executive Engineer** (Head Works) Water Works

have been mortgaged to Indian Overseas Bank by the respective parties as below.

Indian Overseas Bank DEMAND इण्डियन ओवरसीज बैंक Sealdah Branch, 146/1, B. B. Ganguly Street, Kolkata - 700012. Phone- 2227 0316

Registration No: 03064 of 2011, (Serial No.03992 of 2011) more

Under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) read with Rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (Rules). 1) Whereas the undersigned being the Authorised Officer of Indian Overseas Bank under SARFAESI Act and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3, issued Demand Notice under Section 13(2) of the said Act, calling upon the Borrowers/ mortgagors/ guarantors listed hereunder (hereinafter referred to as the "said Borrowers"), to repay the amounts mentioned in the Notice, within 60 days from the date of receipt of Notice, as per details given below.

The said Notices have either been returned undelivered by the postal authorities / have not been duly acknowledged by the borrowers/mortgagors/guarantors.* Hence the ank by way of abundant caution is effecting this publication of the demand notice. The undersigned has, therefore, caused these Notices to be pasted on the premises of the last known addresses of the said Borrowers/ mortgagors/ guarantors as per the said Act. Copies of the said Notices are available with the undersigned and the said Borrowers/ mortgagors / guarantors, may, if they so desire, collect the said copies from the undersigned on any working day during normal office hours. 3) Against the above background, Notice is hereby given, once again, to said Borrowers/ mortgagors/ guarantors to pay to Indian Overseas Bank, within 60 days from the date

of publication of this Notice, the amounts indicated/payable as given below under the loan & other documents. As security for due repayment of the loan, the following assets

Smt. Purba Mazi, W/o. Sri Srimanta Mazi, (Borrower & Mortgagor) Rs.3,59,415.00 Rs.3,59,415.00 All that piece and parcel of flat, being flat No: G-2, on the Ground a) 06.03 (Rupees Three Lakh Floor [South-East Side], measuring super built up area of 420 sq.ft a	ite of mand Notice ite of NPA
Rifty Nine thousand four hundred fifteen only). as on 06.03.2019. Fifty Nine thousand four hundred fifteen only). as on 06.03.2019. Fifty Nine thousand four hundred fifteen only). as on 06.03.2019. Fifty Nine thousand four hundred fifteen only). as on 06.03.2019. Fifty Nine thousand four hundred fifteen only). as on 06.03.2019. Fifty Nine thousand four hundred fifteen only). as on 06.03.2019. Fifty Nine thousand four hundred fifteen only). as on 06.03.2019. Fifty Nine thousand four hundred fifteen only). as on 06.03.2019. Fifty Nine thousand four hundred fifteen only). as on 06.03.2019. Fifty Nine thousand four hundred fifteen only). as on 06.03.2019. Fifty Nine thousand four hundred fifteen only). The fifty Nine thousand for hundred fifteen only). The fifty Nine thousand forly. The fifty Nine thousand forly. The fifty Nine thousand forly. Fifty Nine thousand for hundred fifty Nine th	.03.2019. .02.2019.

No.90, Kolkata-700029, West Bengal. details described in conveyance deed). * payable with further interest at contractual rates/rests as agreed from the date mentioned above till date of payment. 4) If the said borrowers/ mortgagors / guarantors fail to make payment to Indian Overseas Bank as aforesaid, then Indian Overseas Bank shall proceed against the above secured assets under Section 13(4) of the SARFAESI Act and Rules entirely at the risks, costs and consequences of the said borrowers/ mortgagors/ guarantors. 5) Further, the attention of borrowers/ mortgagors / guarantors is invited to provisions of Sub-section (8) of the Section 13 of the Act, in respect of time available to redeem the

Authorised Officer Indian Overseas Bank

Prevent All Avoidable Wastage Of Water

Place: Kolkata.

and/or fine as given under Section 29 of the Act. Date: 29.07.2019.

secured assets. 6) The said Borrowers/mortgagors/guarantors are prohibited under the SARFAESI Act from transferring the secured assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of Indian Overseas Bank. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the Act or Rules shall be liable for imprisonment

Gariahat Road, 2nd Floor (Ram Krishna Mission) Ward

-Surety

-Surety

टर्बो मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड

फॉर्म जी

स्वारस्याच्या अभिव्यक्तीकरिता आमंत्रण

(इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी (इन्सॉल्व्हन्सी रिझॉल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स)

रेग्युलेशन्स, २०१६ च्या कलम ३६ए (१) अंतर्गत)

संबंधित तपशील ४ थी मुदतवाढ

नोंदणीकृत कार्यालयाचा आणि (असल्यास) मुख्य सर्व्हे क्र. ५/ गट क्र. ३६, ३९/ए-७, ३९/ए-८-

कोडच्या कलम २५(२) (एच) अंतर्गत रिझॉल्युशन । आरपी यांचे वेबसाईट www.headwayip.com वर

९. कलम २९ ए अंतर्गत अपात्रता अर्जाची तत्वे येथे । आरपी यांचे वेबसाईट www.headwayip.com वर

प्राधिकरण ज्या अंतर्गत कॉर्पोरेट ऋणको कंपनी निबंधक-मंबई

कॉर्पोरेट ऋणकोची इन्सॉल्व्हन्सी सरू होण्याची २८ जानेवारी. २०१९

स्वारस्याच्या अभिव्यक्तीकरिता आमंत्रणाची तारीख २९ जुलै, २०१९

स्वारस्याच्या अभिव्यक्ती मिळण्याची अंतिम तारीख र६ ऑगस्ट, २०१९

११. प्रास्ताविक रिझॉल्युशन अर्जदारांची तात्पुरती सूची 📗 २७ ऑगस्ट, २०१९

१२. तात्पुरत्या सूचीच्या जारीसाठी आक्षेप जमा १ सप्टेंबर, २०१९

१३. प्रास्ताविक रिझॉल्युशन अर्जदारांची अंतिम सूची २ सप्टेंबर, २०१९

१४. प्रास्ताविक रिझॉल्य्शन अर्जदारांना माहितीलेख, २८ ऑगस्ट, २०१९

इंव्हॅल्युएशन मॅट्रिक्स व रिझॉल्युशन प्लानची विनंती

माहितीलेख व पुढील माहिती मिळविण्याची पध्दत

१६. रिझॉल्युशन प्लॅन्स जमा करण्याची अंतिम तारीख

४. कॉर्पोरेट ऋणकोचा कॉर्पोरेट आयडेंटिटी यु२८११२एमएच२०१०पीटीसी२०८३६१

टर्बो मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड

वाडा, पालघर - ४२१३०३.

२८ सप्टेंबर, २०१९

२९ जुलै, २०१९

आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००१८३/२०१७-१८/१०३६२

टर्बो मेटल्स प्रा.लि. करिता रिझॉल्युशन प्रोफेशनल

७०८, रहेजा सेंटर, निरमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१

१, गाव कडीवली, वाडा मनोर रोड, तालुका

२८ सप्टेंबर, २०१०

वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय वसईत होण्यासाठी पाठपुरावा

वसई, दि. २८ (वार्ताहर)-गेली व्हावे, म्हणून आमदार क्षितिज ठाकूर महानगरपालिकेशी संबंधीत प्रश्नांवर आली. वसई तालुक्यात अतिवृष्टीमुळे दोन दशके प्रलंबित असलेला वसई विरार आणि मीरा-भाईंदरसाठी नवीन शिष्ठमंडळातर्फे मुख्यमंत्री फडणवीस पोलीस आयुक्तालय निर्मितीबाबतचा प्रश्न गतसप्ताहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास लक्ष घालून निकाली काढला आहे. या आयुक्तालयाच्या मंजुरीची राज्य सरकारतर्फे घोषणा झाली. या पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय वसईत होणार की भाईंदर येथे? यावरून राजकीय रस्सीखेच सुरु आहे. हे मुख्यालय वसई या मध्यवर्ती ठिकाणी वसई तालुका व वसई विरार शहर

कॉर्पोरेट ऋणकोचे नाव

स्थापित/नोंदणीकृत आहेत

कार्यालयाचा पत्ता

कॉर्पोरेट ऋणकोच्या स्थापनेची तारीख

अर्जदारांची पात्रता ही येथे उपलब्ध

करण्याची अंतिम तारीख

जारी करण्याची तारीख

जारी करण्याची तारीख

नंबर /लिमिटेड लायबिलिटी आयडेंटिफिकेशन नंबर

यांनी बहजन विकास आघाडीच्या यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी केली

नवे पोलीस आयुक्तालय वसईत व्हावे, या प्रमुख मागणी सोबतच मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या या भेटीत वसई विरारच्या अनेक प्रलंबित कामांचा पाठपुरावा आ. क्षितिज ठाकूर यांनी केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी

सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. दहिसर-मीरारोड-माणिकपर-विरार मेट्रो रेल्वे, ठाणे घोडबंदर मार्गे विरार मेट्रो, वसई विरार उपप्रदेशातील विरार (पूर्व-पश्चिम) ते नायगाव (पूर्व-पश्चिम) रेल्वेला समांतर रस्ता विकसित करणे या प्रलंबित विकास योजनांची पर्ती त्वरित करण्याची मागणी करण्यात

साचणाऱ्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा होण्याच्या दृष्टीने निधी उपलब्ध करणे, १४ व्या वित्तआयोगातून केंद्र शासनाकडून मिळालेला निधी इतर महापालिकांप्रमाणे वसई विरार शहर महानगरपालिकेसही मिळावा. एलबीटी व इतर थिकत अनुदाने वसई विरार महापालिका मिळावीत.

जाहीर सूचना

सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, श्री. अपूर्वा अशोककुमार पटनी हे विवारेरा कंडोमिनीअम चे सभासद आहेत व फ्लॅट क्र. ७०३, मोजमापित अंदाजे २९०० चौ. फूट चटई क्षेत्रफळ समतुल्य २६९.४५ चौ. मीटर दस्तावेज हक यांच्या अनुसार हक्क व मोजमापित २८८७.८७ चौ. फूट चटई क्षेत्र समतुल्य २६८.२९ चौ. मीटर वा त्यावरील व रेरा अहवालानुसार ७ वा मजला, मल्टी स्टोरेड निवासी बिल्डींग क्र. २, टॉवर डी म्हणून ज्ञात बिल्डींग विवारेरा (सदर बिल्डींग) म्हणून ज्ञात यांचे हक्कदार आहेत व त्यासह १) सदर बिल्डींगच्या अप्पर बेसमेंट लेव्हलवरील धारक क्र. यूबी१७ व यूबी१८ धारक २ कार पार्किंग जागा, २) सदर बिल्डींगवरील जिमनीमधील अविभाजीत हक्क, अधिकार, हितसंबंध वा दावे यांच्या सह ०.२३% व ३) सदर बिल्डींगमधील सदर फ्लॅट क्र. ७०३ च्या संबंधात मतदान हक्कांच्या सादरीकरणासह ०.२३% प्रोप्रोरशनेट. ४) साने गुरुजी मार्ग, डॉ. ए. एल. नायर रोड, जेकब सर्कलजवळ, मुंबई - ४०० ०११ येथील भायखाळा विभागाच्या सर्व्हे क्र. १९०३ (भाग), १९०४ (भाग), १९०५, १/१९०५ व २/१९०५ धारक जिमनीच्या प्लॉटवरील बिल्डींगमधील सदर बिल्डींगच्या मर्यादित समान क्षेत्र १.०६% (यापुढे एकत्रितरित्या सदर जागा म्हणून उल्लेखीत) मालमत्ता.

आम्ही श्री. अपुर्वा अशोककुमार पाटनी यांच्या सदर

जागेच्या हक्कांची पडताळणी करत आहोत. सर्व व्यक्तींचा वैयक्तिकरित्या त्यांचे भागीदार व/वा संबंधित अनुसूचीत मालमत्ता संबंधा वा कोणत्याही भागा तसेच भागासंदर्भात तर इतकेच मर्यादित नाही वैयक्तिक, हिंदू अविभाजीत कुटुंब, कंपनी, बँक, वित्त संस्था, नॉन-बँकिंग वित्त संस्था, संस्था, संबंबिधत व्यक्ती वा वैयक्तिकरित्या समाविष्ट अथवा असमाविष्ट, सावकार व/वा धनको यांना कोणतेही आक्षेप, दावे, हक्क, अधिकार, शेअर व/वा हितसंबंध असल्यास तसेच वाटप, विक्री, अदलाबदल, जप्ती, भेट, देणगी, भाडेकरार, उप-भाडेकरार, वहिवाट, उप-वहिवाट, लीव्ह ॲन्ड लायसन्स, परवाना, संयुक्त उपक्रम, वारसा, गहाण, अडथळे, धारणाधिकार, प्रभार, न्यास, वारसा, परंपरा, करार, कंत्राट, सामंजस्य करार, सुविधाधिकार, योग्य हक्क, व्यवसाय, ताबा, कौटुंबिक व्यवस्था, सेटलमेंट, देखभाल, कोणत्याही न्यायालयाच्या आदेशान्वये, देणगी, जप्ती, आरक्षण, विकास हक्क, एफएसआय उपभोग, विकास हक्क, वा कोणतेही जबाबदारी वा बांधिलकी वा मागण्या तसेच कोणत्याही स्वरूपातील काही असल्यास अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे अधोहस्ताक्षरितांना त्यांच्या कार्यालयामध्ये मे. कांगा ॲन्ड कंपनी, वकील व सॉलिसीटर्स, रेडीमनी मेंशन, ४३, वीर नरिमन रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ येथे सदर सूचनेच्या प्रसिद्धीपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत संबंधित मूळ दस्तावेजांसह सदर लिखीत स्वरूपात कळविणे आवश्यक आहे अन्यथा सदर दावे वा काही असल्यास सदर व्यक्ती वा व्यक्तींचे दावे अधित्यागीत व/वा परित्यागीत मानण्यात येतील.

> कांगा व कंपनी सही/-(किशोर वसनजी) भागीदार वकील व सॉलिसीटर्स

करण्याची पध्दत १८. निवाडा प्राधिकरणाला मंजुरीसाठी रिझॉल्युशन प्लॉन । १० ऑक्टोबर, २०१९ जमा करण्याची अंतिम तारीख १९. रिझॉल्युशन प्रोफेशनलचे नाव नोंदणी क्रमांक शैलेश भालचंद्र देसाई आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी-00863/ 2080-2086/80382 २०. मंडळाच्या नोंदणीनुसार रिझॉल्युशन प्रोफेशनलचे शैलेश भालचंद्र देसाई नाव, पत्ता व ईमेल १००६, रहेजा सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०००२१ ip10362.desai@gmail.com २१. रिझॉल्यूशन प्रोफेशनलबरोबर दळणवळणासाठी द्वारा हेडवे रिझॉल्युशन ॲड इन्सॉलव्हन्सी सर्व्हिसेस वापरण्याचा पत्ता व प्रा. लि., ७०८, रहेजा सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई -ई-मेल cirpturbo@gmail.com www.headwayip.com २२. पुढील तपशील येथे उपलब्ध

१५. रिझॉल्युशन प्लान, इंव्हॅल्युएशन मॅट्रिक्स, ई-मेल द्वारे cirpturbo@gmai.com

१७. रिझॉल्युशन प्रोफेशनल्सना रिझॉल्युशन प्लान जमा | पोहोच अंतिम तारखे पूर्वी ई-मेल, हस्ते पोच किंवा

जाहीर सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, मे प्रफुल्लचंद्र ए. झवेरी व अन्य यांची

२३. अर्ज जी च्या प्रकाशनाची तारीख

दिनांक : २९ जुलै, २०१९

ठिकाण : मुंबई

भागीदारी नोंदणीकरण क्र. बीए ४७४४८ धारक भारतीय भागीदारी कायदा, १९३२ अंतर्गत नोंदणीकृत त्यांचे प्रमुख कार्यालय ९८, शेखा मेमन स्ट्रीट, २ रा मजला, मुंबई - ४०० ००२ (यापुढे सदर संस्था म्हणून उल्लेखित) भागीदार दि. १० फेब्रुवारी, २०१९ चे पुन:निर्धारित करार पुन:निर्धारित करण्यात येत आहे.

दि. १० फेब्रुवारी, २०१९ रोजी पासून श्री. जयेश जयवंतलाल झवेरी, श्री. प्रफुल्लचंद्र अम्रतलाल झवेरी, श्री. अशोक शांतीलाल झवेरी, श्री. गिरिश कौशिकलाल झवेरी, श्री. दिलीप चंपकलाल झवेरी, राजेश नवनितलाल झवेरी व श्री. अजय नवनितलाल झवेरी हे सदर संस्थेमधून निवृत्त झाले आहेत.

दि. १० फेब्रुवारी, २०१९ पासून सदर संस्थेचा व्यवसाय त्यांचे भागीदार अर्थात श्री. हरेश जयवंतलाल झवेरी व श्रीम. भारती हरेश झवेरी यांनी चालू ठेवला

दि. २५ जुलै, २०१९

श्री. हरेश जयवंतलाल झवेरी

जाहीर सूचना सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, माझे अशील याद्वारे निर्मल बंग सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, मालमत्तेचे मालक म्हणून ८८ इक्विटी शेअर्स व ९८१ सामान्य शेअर्स व क्र. २६, २७ व २८ धारक बेसमेंटमधील ४ कार पार्किंग जागेमधील स्रेन रोड, ऑफ वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रो स्टेशन जवळ, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०९३ येथील बोस्टन हाऊस म्हणून ज्ञात बिल्डींगमधील ५ व्या मजल्यावरील युनिट क्र. ५०२ मोजमापित ४४८९ चौ. फूट चटई क्षेत्रफळ धारक धारक जागेचा हक्क वा ताबा घेण्याकरिता खारेदी

करण्यास इच्छुक आहेत. कोणाही/ सर्व व्यक्तीस व/वा वित्तीय सस्था याना खाालील नमूद मिळकतीच्या संबंधात कोणतेही दावे, हक्क, नामाधिकार, हितसंबंध व/वा लाभ असतील तसेच विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, भेट, न्यास, ताबा, वारसा, धारणाधिकार, सुविधाधिकार, अंत्यदान वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सर्व दस्तावेजांची नोटरीकृत मूळ प्रतींसह लेखी स्वरूपात त्यांचे दावे वकील यांचे कार्यालय, श्री. दिपेश जे. सांचला, कार्यालय क्र. ११२-ए, १ ला मजला, सुपरमार्केट सीएचएसएल, मोंघीबाई रोड, विले पार्ले (पूर्व), मुंबई - ४०० ०५७ येथे लेखी स्वरूपात सदर प्रसिद्धी तारखोपासून १४ दिवसांच्या कालावधीच्या आत सूचित करणे आवश्यक आहे अन्यथा सर्व सदर दावे, अधिकार, हक्क, लाभ व/वा हितसंबंध काही असल्यास ते कोणत्याही पुढील सूचनेविना अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील.

मालमत्तेची अनुसूची मुंबई उपनगरीय जिल्ह्याच्या नोंदणीकरण जिल्हा व उप जिल्ह्यामधील गाव गुंडवली, तालुका अंधेरी धारक संबंधित सीटीएस क्र. २६१, २६१/१ व २६१/२, मोजमापित ४०५४.९० चौ. मीटर्स वा त्यावरील जिमनीच्या सदर प्लॉट व बेसमेंट धारक क्र. २६, २७ व २८ मधील ३ कार पार्किंग जागेसह सुरेन रोड, ऑफ वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रो स्टेशन जवळ, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०९३ येथील बोस्टन हाउस म्हणून ज्ञात बिल्डींगमधील ५ व्या मजल्यावरील युनिट क्र. ५०२ मोजमापित ४४८९ चौ. फूट चटई क्षेत्रफळ धारक जागेचा हक व ताबा घेण्यासह हक्कांसह ८८ इक्विटी शेअर्स व ९८१ सामान्य शेअर्स धारक सर्व तो भाग.

दि. २९.०७.२०१९ (दिपेश जे. सांचला) वकील

ठिकाण : मुंबई.

दिनांक : २६ जुलै, २०१९.

फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लि., जिचे कार्पोरेट कार्यालय आहे कनाकिया वॉल स्ट्रीट, ए-विंग, ५ वा मजला, युनिट क्र. ५०१/५०२, ५११/५१२ अंधेरी कुर्ला रोड, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र- ४०००९३

दि. २९ जुलै, २०१९

निम्नस्वाक्षरीकारांनी फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सेक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत संविदानिक दराने त्यावरील व्याजासह एकत्रित 🕫 १,२०,७८,१६४/– (रुपये एक कोटी वीस लाख अठ्ठयाहत्तर हजार एकशे चौसष्ट मात्र) अशी सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदार/गहाणवटदार आणि सहकर्जदार:- (१) फर्निचर कॉन्सेप्टस् इंडिया लि. ''कर्जदार''/''गहाणवटदार'') (२) श्री. अश्फोक सलिम मर्चंट (त्यांच्या कायदेशीर वारसांमार्फत सादर) (''सहकर्जदार १''/ ''गहाणवटदार^{'')} (३) सौ. यास्मिन अश्फाक मर्चंट 'सहकर्जदार २'') (४) श्रीम. सलिमाह सद्रुद्दिन हूडा (''सहकर्जदार ३'') यांना बोलाविण्यासाठी दिनांक १७ ऑगस्ट, २०१७ रोजीची मागणी सूचना निर्गमित केलेली आहे.

वरील नमूद कर्जदार आणि सहकर्जदार यांनी रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, म्हणून कर्जदार आणि सहकर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर २३ जुलै, २०१९ रोजी सदरह् अधिनियमाचे कलम १३(४) सहवाचता सदरहू नियमावलीचा नियम ८ आणि ९ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा घेतलेला आहे. कर्जदार/गहाणवटदार आणि सहकर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे.

विशेषतः येथील वरील नमूद कर्जदार/गहाणवटदार आणि सहकर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा रु. १,२०,७८,१६४/– (रुपये एक कोटी वीस लाख अठ्ठयाहत्तर हजार एकशे चौसष्ट मात्र) सह वसुली किंवा प्रदानापर्यंत पुढील व्याज आणि अन्य प्रभार इ. या रकमेकरिता फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लि., च्या प्रभाराच्या अधीन राहील.

गहाण मिळकत / मिळकतींचे वर्णन फ्लॅट क्र. ५०१ आणि ५०२, ५ वा मजला, ए विंग, हिबिस्कस बिल्डिंग, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०००६१.

बिल्डिंग द्वारे सीमाबध्द पूर्वेला द्वारे : रस्ता उत्तरेला द्वारे : ओपन प्लॉट दिनांक : २९ जुलै, २०१९

पश्चिमेला द्वारे : बी विंग (हिबिस्कस) दक्षिणेला द्वारे : सिल्व्हर क्राफ्ट बिल्डिंग

ठिकाण : मुंबई

फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लि. (प्राधिकृत अधिकारी)

एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: एल१७१२०एमएच१९००पीएलसी०००१७६ **नोंदणीकृत कार्यालय :** ४१४, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०० ०१३. द.: ६६५५५४५३, फॅक्स: २४९३ ९१४३, ई-मेल: investor_relations@empiremumbai.com वेबसाईट : www.empiremumbai.com ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी

अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(रु. लाखात, प्रति समभाग प्राप्ती माहिती सोडून)

अनु.			संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
क्र.	तपशिल	३०.०६.२०१९ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०१९ (अलेखापरिक्षित)	३०.०६.२०१८ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०१९ (लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१३,०४४	१६,४६८	११,२१६	५५,८८२
?	कालावधीसाठी निञ्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	९४८	१,०९४	१,११२	६,१०८
3	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	९४८	१,०९४	१,११२	६,१०८
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/ (तोटा) (कर, अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	६४८	४६९	८१२	४,३८३
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	६४८	४०७	८१६	8,333
ξ	समभाग भांडवल	६००	६००	६००	६००
G	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी १०/- चे) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनासाठी)			5	_
	मूलभूत सौम्यिकृत	१०.८० १०.८०	७.८२ ७.८२	१३.५३ १३.५३	७३.०५ ७३.०५

१) ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या कंपनीच्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने शक्रवार, २६ जुलै, २०१९ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजूर केले.

२) हे विवरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियान अकाऊंटिंग स्टॅंडर्डस्) रुल्स, २०१५ (इंड एएस) ला अनुसरून आणि प्रयोज्य असतील त्या प्रमाणात अन्य मान्यताप्राप्त लेखा पध्दती व धोरण यांच्या अनुषंगाने बनवले आहे. ३) कंपनीज (अकाऊंटिंग स्टॅंडर्डस्) रुल्स अंतर्गत अधिसूचित अकाऊंटिंग स्टॅंडर्ड -१०८ ''प्रवर्तनीय विभाग'' ला अनुसरून विभाग

चालू कालावधीच्या वर्गीकरणाशी सुसंगत होण्याकरिता आवश्यकतेनुसार मागील कालावधीची आकडेवारी पुनर्गठित/पुनर्रचित केली

५) वैधानिक लेखापरिक्षकांनी सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या वित्तीय निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे आणि कोणत्याही अर्हता नसणारे

६) १ एप्रिल, २०१९ ह्या प्रारंभिक लागू करण्याच्या तारखेसह इंड एएस ११६ 'भाडेपट्टे'चा अवलंब कंपनीने केला. इंड एएस ११६ ने इंडएएस १७-भाडेपट्टे व संबंधित अन्वयार्थ आणि मार्गदर्शनाला बदलले आहे. सुधारित पुर्वलक्ष्मी दृष्टीने कंपनीने इंड एएस ११६ लागू केले आहे ज्या अंतर्गत, सुरूवातीस लागू करण्याचा संचयित परिणाम १ एप्रिल, २०१९ रोजीस अवितरित नफ्यात मोजला आहे. परिणामी, तुलनात्मक माहिती पुनर्निवेदित केलेली नाही. इंड एएस ११६ मध्ये संक्रमण झाल्यावर, कंपनीने १ एप्रिल, २०१९ रोजीस अवितरित नफ्यामध्ये रु. १,९९२.०२ लाख रक्कम वापरायचा अधिकार असलेल्या मत्ता, रु. १,८६२.५४ लाख रकमेची भाडेपट्टा दायित्वे आणि रु. १४७.५१ लाख (जमा) गणले आहेत. भाडेपट्टा दायित्वांना मोजण्यासाठी कंपनीने १ एप्रिल, २०१९ रोजीस प्रयोज्य असणाऱ्या वाढत्या कर्जदाराचा वापर करून भाडेपट्टा प्रदानाला बट्टा लावला आहे. तिमाहीमध्ये, कंपनीने रु. ३७.०८ लाख रकमेचा भाडेपट्टा दायित्वांवरील व्याज खर्च आणि रु. ४९.४६ लाख रकमेचा वापरायच्या अधिकाराच्या मत्तांवरील घसारा मोजला आहे.

एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेडसाठी

एस. सी. मल्होत्रा

परिशिष्ट-। फॉर्म ए जाहीर उद्घोषणा

(इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (व्हॉलंटरी लिक्विडेशन प्रोसेस)

	रेग्युलेशन्स, २०१७ च्या रेग्युलेशन १४ अन्वये)					
	डब्ल्यूएल रोस्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडच्या स्टेकहोल्डर्सचे लक्ष वेधण्याकरिता					
अ. क्र.	संबंधित तपश	गील				
१	कॉर्पोरेट कर्जदाराचे नाव	डब्ल्यूएल रोस्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड				
2	कॉर्पोरेट कर्जदाराच्या स्थापनेची तारीख	१९ एप्रिल, २००६				
3	कॉर्पोरेट कर्जदार ज्या अंतर्गत स्थापित/ नोंदणीकृत आहे ते प्राधिकरण	कंपनी निबंधक (मुंबई)				
8	कॉर्पोरेट कर्जदाराचा कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर/ लिमिटेड लायाबिलिटी आयडेन्टिफिकेशन नंबर	यु७४१४०एमएच२००६पीटीसी१६१२१५				
4	कॉर्पोरेट कर्जदाराचे नोंदणीकृत कार्यालय व मुख्य कार्यालय (असल्यास) ह्यांचा पत्ता	८०४, श्री अनिकेत अपार्ट., अलाहाबाद बँकसमोर, नवघर, मुलुंड (पूर्व), मुंबई-४०० ०८१, भारत.				
ξ	कॉर्पोरेट कर्जदाराच्या बाबतीत नादारी सुरू होण्याची तारीख	२५ जुलै, २०१९				
₉	अंतरिम निर्णय व्यावसायिकाचे नाव, पत्ता, ई-मेल ॲड्रेस	अभय कुमार				
	टेलिफोन नं. आणि नोंदणी क्रमांक	३०७, तळ मजला, ग्यान खंड १, इंदिरापूरम,				
		गाझीयाबाद, उत्तरप्रदेश-२०१०१०.				
		ई-मेल : km.abhay@gmail.com				
		टेलिफोन :+९१९८७१९१८८२२				
		आयपी नोंदणी क्र. आयबीबीआय/आयपीए-				
		००२/ आयपी-एन००५०४/२०१७-१८/११५५९				
۷	दावे सादर करण्याची अंतिम तारीख	२४ ऑगस्ट, २०१९				
याटारे मचन	ा देण्यात येते की . दब्ल्य एल गेम्स (दंदिया) पायव्हेर लिमिटेद . २५ जर्त	ै २०१९ ग्रेजी स्वेच्छेने परिसमापन प्रक्रिया सह केली आहे				

ाद्वार सूचना देण्यात यत का, डब्ल्यु एल रास्स (इंडिया) प्रायव्हट लामटंड, २५ जुल, २०१९ राजा स्वच्छन पारसमापन प्राक्रया सुरु कला अ डब्ल्यू एल रोस्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडच्या स्टेकहोर्ल्डर्सना याद्वारे परिसमापकाकडे बाब ७ समोरील पत्त्यावर २४ ऑगस्ट, २०१९ किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्यांचे पूरावे सादर करण्यास सांगण्यात येते.

वित्तीय धनकोंनी दाव्यांचे त्यांचे पूरावे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत. कामगार आणि बाकी अन्य स्टेकहोल्डर्स दाव्यांचे प्रावे व्यक्तिशः, टपालाने किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमात्न सादर करावेत दाव्यांचे खोटे किंवा दिशाभूल करणारे पुरावे सादर करणे म्हणजे दंडास आमंत्रण देणे ठरेल

दिनांक : २७.०७.२०१९ अभय कुमार परिसमापकाची सही ठिकाण : गाझीयाबाद

> फॉर्म क्र. सीएए. २ (अनुच्छेद २३०(३) व नियम ६ व ७ अंतर्गत)

कंपनी योजना अर्ज क्र. २२०३/२०१९ कंपनी कायदा, २०१३ च्या अन्च्छेद ५२ व ६६ सहवाचन अन्च्छेद २३० ते २३२ च्या प्रकरणी व अन्य लागू तरतूद व कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुदीअंतर्गत कंपनी (तडजोड, व्यवस्था व एकत्रिकरण) नियम २०१६ सहवाचन

डीएसव्ही एअर ॲन्ड सी प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरिती कंपनी) यांच्यासह यूटी वर्ल्डवाईड (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक कंपनी) व त्यांचे संबंधित भागधारक (योजना) यांच्या व्यवस्थेच्या संयुक्त योजनेच्या प्रकरणी

डीएसव्ही एअर ॲन्ड सी प्रायव्हेट लिमिटेड (डीएसव्ही इंडिया), कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत खाजगी मर्यादित कंपनी समाविष्ट व सीआयएन : यु६३०११एमएच२००६पीटीसी१६२७०० व त्यांचे नोंदणीकृत कार्यालय दी क्यूब, बी-२०१, बी-२०४,

एम. व्ही. रोड, ऑफ इंटरनॅशनल एअरपोर्ट अप्रोच रोड, मरोळ. अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०५९, महाराष्ट्र

.... हस्तांतरिती / अर्जदार कंपनी भागधारक यांच्या सभेच्या सूचनेची सूचना व जाहिरात सूचना याद्वारे देण्यात येते की, दि. २५ जुलै, २०१९ रोजीच्या आदेशान्वये मुंबई खांडपीठ येथे राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण मुंबई खांडपीठ (न्यायाधिकरण) यांनी अर्जदार कंपनी यांच्या इक्विटी भागधारकांकरिता सभा आयोजित केली होती व अर्जदार कंपनी व त्यांचे व्यवस्थेच्या प्रस्तावित संयुक्त योजनेच्या संबंधित भागधारक

एकत्रिकरणाच्या योजना यांच्या दरम्यान एकत्रिकरणाच्या योजनेच्या प्रस्तावानुसार प्रस्तावित कराराच्या योजनेच्या विचारविनीमय, मान्यता देणे व सुधारणा करून त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. सदर आदेशाअंतर्गत पुढील सूचना याद्वारे देण्यात येते की, अर्जदार कंपनीच्या इक्विटी भागधारक यांची सभा अर्जदार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता दी क्यूब, बी-२०१, बी-२०४, एम. व्ही. रोड, ऑफ इंटरनॅशनल एअरपोर्ट रोड, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई – ४०० ०५९, महाराष्ट्र भारत येथे दि. ५ सप्टेंबर, २०१९ रोजी दू. २.०० वा. अर्जदार कंपनीच्या सदर सभेमध्ये इच्छुक राहण्याकरिता सदर वेळी व ठिकाणी भागधारकांना विनंती करण्यात येत आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद २३०(३) अंतर्गत अहवाल व व्यवस्थेच्या संयुक्त योजनेची प्रत अर्जदार कंपनी यांच्या नोंदणीकृत कार्यालय येथे सर्व कार्यदिवशी दी क्यूब, बी-२०१, बी-२०४, एम. व्ही. रोड, ऑफ इंटरनॅशनल एअरपोर्ट रोड, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०५९, महाराष्ट्र, भारत येथून निशुल्क प्राप्त करता येतील. सदर आदेशाअंतर्गत पुढील सूचना याद्वारे देण्यात येते की, अर्जदार कंपनी च्या इक्विटी भागधारक यांची सभा अर्जदार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता दी क्यूब, बी-२०१, बी-२०४, एम. व्ही. रोड, ऑफ इंटरनॅशनल एअरपोर्ट रोड, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०५९ येथे सदर सभेमध्ये इच्छुक राहण्याकरिता सदर वेळी व ठिकाणी भागधारकांना विनंती करण्यात येत आहे. ज्या व्यक्तींना सभेमध्ये उपस्थित राहुन मतदान करण्याची इच्छा असेल अशा व्यक्ती व्यक्तीश: वा प्रॉक्सीद्वारे मतदान करू शकतात व अर्जदार कंपनी च्या नोंदणीकृत कार्यालय येथे सभेच्या ४८ तासांच्या आत सादर करावी. प्रॉक्सी प्रपत्र अर्जदार कंपनीच्या नोंदणीकृत

कार्यालय येथून प्राप्त करता येईल. वरील नमूद योजना सदर न्यायाधिकरणाच्या एनसीएलटीच्या मान्यतेवरून मान्यतेकरिता आयोजित करण्यात येत

दि. २९ जुलै, २०१९

कॉर्पोरेट कर्जदाराचे नाव

कॉर्पोरेट कर्जदार ज्या अंतर्गत

कॉर्पोरेट कर्जदाराच्या स्थापनेची तारीख

स्थापित/नोंदणीकृत आहे ते प्राधिकरण

कार्यालय (असल्यास) ह्यांचा पत्ता

बोर्डाकडे नोंदणीकृत अंतरिम निर्णय

व्यावसायिकाचा पत्ता आणि ई-मेल

११ | दावे सादर करण्याची अंतिम तारीख

करण्याकरिता वापरावयाचा पत्ता आणि ई-मेल

१२ अंतरिम निर्णय व्यावसायिकांशी निश्चित केलेले अप्रयोज्य

कलम २१ च्या पोट-कलम (६ए) च्या खंड

कृती करण्यासाठी ठरलेल्या नादारी व्यावसायिकांची

(बी) प्राधिकृत प्रतिनिधींचे तपशील येथे उपलब्ध बी) अप्रयोज्य

०८.०८.२०१९किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्यांचे पुरावे सादर करण्यास सांगण्यात येते.

दाव्यांचे खोटे किंवा दिशाभूल करणारे पुरावे सादर करणे म्हणजे दंडास आमंत्रण देणे ठरेल.

त्यांचे दावे व्यक्तिश: टपालाने किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत.

(बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, असल्यास

नावे (प्रत्येक वर्गासाठी तीन नावे)

१४ (ए) संबंधित फॉर्म्स आणि

दिनांक: २९.०७.२०१९

ठिकाण: नवी दिल्ली

१३ एका वर्गातील धनकोंचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून

नोंदणी क्रमांक

लिमिटेड लायाबिलिटी आयडेन्टिफिकेशन नंबर

कॉर्पोरेट कर्जदाराचे नोंदणीकृत कार्यालय व मुख्य

फॉर्म - ए (जाहीर उद्घोषणा)

(इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्व्हन्सी

रिझॉल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन ६ अन्वये)

''डिसेंट डाया ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड'' च्या धनकोंच्या माहितीसाठी

संबंधित तपशील

कॉर्पोरेट कर्जदाराचा कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर/ यु३६९११एमएच२०१०पीटीसी२००६८८

अंतरिम निर्णय व्यावसायिक म्हणून कृती नावः किपल देव तनेजा

९ मार्च, २०१०

कॉर्पोरेट कर्जदाराच्या बाबतीत नादारी सुरू २५.०७.२०१९ (आदेशाची प्रत २६.०७.२०१९ रोजी प्राप्त)

नादारी निर्णय प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख | २१.०१.२०२० (नादारी सुरू होण्याच्या तारखेपासून १८०

अंतरिम निर्णय व्यावसायिकांशी दळणवळण **पत्ता**: सी-१२४, तळमजला, लजपत नगर, नवी दिल्ली-११०

गद्वारे सूचना देण्यात येते की, सन्मा. राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, २५.०७.२०१९ रोजी झालेल्या सुनावणी मध्ये

डिसेंट डाया ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड लि., विरुद्ध एक निगमीय नादारी निर्णय प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले.

डिसेंट डाया ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकोंना याद्वारे अंतरिम निर्णय व्यावसायिकांकडे बाब १० समोरील पत्त्यावर

वित्तीय धनकोंनी पुराव्यांसह त्यांचे दावे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनच सादर करावेत. अन्य सर्व धनकोंनी पुराव्यांसह

इन्सॉलव्हन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्व्हन्सी रिझॉल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स,

२०१६ च्या रेग्युलेशन ७,८,९ आणि ९ए अन्वये प्रचालन धनको, वित्तीय धनको, कामगार किंवा कर्मचारी, कामगार आणि

कर्मचाऱ्यांचे संघाचे अधिकृत प्रतिनिधी आणि इतर धनको, त्यांना लागू असलेल्या निर्दिष्ट प्रपत्र बी, सी, डी, ई आणि एफ प्रत्येकी

त्यांचे दावे करू शकतात. युआरएल https://ibbi.gov.in/home/downloads मधून प्रत्येकी प्रपत्र डाऊनलोड करू शकतात.

(सन्माननीय एनसीएलटी यांच्या आदेशाची प्रमाणित प्रत आयआरपी द्वारे २६.०७.२०१९ रोजी प्राप्त)

०८.०८.२०१९

करणाऱ्या नादारी व्यावसायिकाचे नाव आणि नों. क्र.ः आयबीबीआय/आयपीए-००३/आयपी-

डिसेंट डाया ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड

एन०००६९/२०१७-१८/१०५४७

ईमेलः kapildtaneja@gmail.com

ईमेलः decentdia.ip@gmail.com

निगम व्यवहार मंत्रालय, कंपनी निबंधक - मुंबई

कार्यालय क्र.२ए, ८वा मजला, बी-विंग, लक्ष्मी टॉवर्स,

बीकेसी, वांद्रे पूर्व, मुंबई, मुंबई शहर, एमएच-४०० ०५१,

पत्ताः ५६-सी/बीबी, जनकपुरी, नवी दिल्ली-११० ०५८,

ए) संबंधित प्रपत्र पुढील वेब लिंक वरून डाऊनलोड करू शकताः

https://ibbi.gov.in/home/downloads

श्री. समीर खत्री सभेकरिता नियुक्त अध्यक्ष

NOTICE

Shri Jayant Chintamani Tipnis, the member of Golden Heights 'B' Co-op. Hsg. Soc. Ltd., having address at Plot No. 707, Anant Patil Marg, Dadar (West), Mumbai - 400 028, and holding Flat No. B-9/13 on Ninth Floor in the building of the society, died on 21/02/2019 without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

> For and on behalf of Golden Heights 'B' Co-op. Hsg. Soc. Ltd.

> > Hon. Chairman/Secretary

फॉर्म क्र. सीएए. २ (अनुच्छेद २३०(३) व नियम ६ व ७ अंतर्गत) कंपनी योजना अर्ज क्र. २२०३/२०१९

कंपनी कायदा, २०१३ च्या अन्च्छेद ५२ व ६६ सहवाचन अन्च्छेद २३० ते

२३२ च्या प्रकरणी व अन्य लागु तरतुद व कंपनी कायदा, २०१३ च्या तरतूदीअंतर्गत कंपनी (तडजोड, व्यवस्था व एकत्रिकरण) नियम २०१६ सहवाचन

यूटी वर्ल्डवाईड (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक कंपनी) यांच्यासह डीएसव्ही एअर ॲन्ड सी प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरिती कंपनी) व त्यांचे संबंधित भागधारक (योजना) यांच्या व्यवस्थेच्या संयुक्त योजनेच्या प्रकरणी

यूटी वर्ल्डवाईड (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (यूटी इंडिया) कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत खाजगी मर्यादित कंपनी समाविष्ट व सीआयएन : यु६३०११एमएच१९९३पीटीसी१२९८५८ व त्यांचे

Place: Mumbai

Date: 29/07/2019

नोंदणीकृत कार्यालय ए-२०३, दी क्यूब, सीटीएस क्र. १४८९ए/२, एम. व्ही. रोड, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०५९, महाराष्ट्र

... हस्तांतरक/ अर्जदार कंपनी भागधारक यांच्या सभेच्या सूचनेची सूचना व जाहिरात

सूचना याद्वारे देण्यात येते की, दि. २५ जुलै, २०१९ रोजीच्या आदेशान्वये मुंबई खांडपीठ येथे राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण मुंबई खांडपीठ (न्यायाधिकरण) यांनी अर्जदार कंपनी यांच्या इक्विटी भागधारकांकरिता सभा आयोजित केली होती व अर्जदार कंपनी व त्यांचे व्यवस्थेच्या प्रस्तावित संयुक्त योजनेच्या संबंधित भागधारक एकत्रिकरणाच्या योजना यांच्या दरम्यान एकत्रिकरणाच्या योजनेच्या प्रस्तावानुसार प्रस्तावित कराराच्या योजनेच्या विचारविनीमय, मान्यता देणे व सुधारणा करून त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. सदर आदेशाअंतर्गत पुढील सूचना याद्वारे देण्यात येते की, अर्जदार कंपनीच्या इक्विटी भागधारक यांची सभा

अर्जदार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता दी क्यूब, सीटीएस क्र. १४८९ए/२, एम. व्ही. रोड, मरोळ, अंधेरी

पूर्व, मुंबई - ४०० ०५९, महाराष्ट्र, भारत येथे दि. ५ सप्टेंबर, २०१९ रोजी स. ११.०० वा. अर्जदार कंपनीच्या सदर सभेमध्ये इच्छुक राहण्याकरिता सदर वेळी व ठिकाणी भागधारकांना विनंती करण्यात येत आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद २३०(३) अंतर्गत अहवाल व व्यवस्थेच्या संयुक्त योजनेची प्रत अर्जदार कंपनी यांच्या नोंद्णीकृत कार्यालय येथे सर्व कार्यदिवशी ए २०३, दी क्यूब, सीटीएस क्र. १४८९ए/२, एम. व्ही. रोड, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०५९, महाराष्ट्र, भारत येथून निशुल्क प्राप्त करता येतील. सदर आदेशाअंतर्गत पुढील सूचना याद्वारे देण्यात येते की, अर्जदार कंपनी च्या इक्विटी भागधारक यांची सभा अर्जदार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता ए-२०३, दी क्यूब, सीटीएस क्र. १४८९ए/२, एम. व्ही. रोड, मरोळ, अंधेरी

पूर्व, मुंबई - ४०० ०५९, महाराष्ट्र, भारत येथे सदर सभेमध्ये इच्छुक राहण्याकरिता सदर वेळी व ठिकाणी भागधारकांना विनंती करण्यात येत आहे. ज्या व्यक्तींना सभेमध्ये उपस्थित राहून मतदान करण्याची इच्छा असेल अशा व्यक्ती व्यक्तीश: वा प्रॉक्सीद्वारे मतदान करू शकतात व अर्जदार कंपनी च्या नोंदणीकृत कार्यालय येथे सभेच्या ४८ तासांच्या आत सादर करावी. प्रॉक्सी प्रपत्र अर्जदार कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय येथून प्राप्त वरील नमूद योजना सदर न्यायाधिकरणाच्या एनसीएलटीच्या मान्यतेवरून मान्यतेकरिता आयोजित करण्यात येत

सही/-

दि. २९ जुलै, २०१९

श्री. संदीप ताटके सभेकरिता नियुक्त अध्यक्ष

कश्यप टेली-मेडिसिन्स लिमिटेड

सीआयएन : एल२९११०एमएच१९९५पीएलसी०८५७३८ नों. कार्यालय: २ रा मजला, पुष्पावती बिल्डिंग नं. २, चंदनवाडी, गिरगाव रोड, मुंबई - ४००००२. कॉर्पो. कार्यालय: ''सुर्यरथ'', १ ला मजला, पंचवटी, १ ली लेन, अंबावाडी, अहमदाबाद - ३८०००६. ई-मेल : investor.ralations@jindalonline.com, दु: +९१-६३५९६३७७८८, वेबसाईट: www.kashyaptele-medicines.com

२५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रिमोट ई-व्होटिंग ची माहिती आणि बुक क्लोजर

याद्वारे सूचना देण्यांत येते की १. एजीएम ची तारीख आणि वेळ

कंपनीची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') ज्वेल ऑफ चेंबुर हॉटेल, १ ला रोड, बी. एम. सी. ऑफिस समोर, चेंबुर, मुंबई - ४०००७१ येथे **बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९** रोजी स. ११.३० वा. एजीएमच्या सूचनेत मांडलेले सामान्य कामकाज करण्यासाठी होणार आहे.

एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०१८–२०१९ साठीच्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रत्यक्ष प्रती कंपनी/आरटीएकडे ज्यांनी त्यांचे ई-मेल आयडीज नोंदवले आहेत त्या सर्व सभासदांना आणि अन्य सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर संमत माध्यमातून अनुक्रमे शुक्रवार, २६ जुलै, २०१९ व शनिवार, २७ जुलै, २०१९ रोजी पाठवल्या आहेत. एखादा सभासद स्टॉक एक्स्चेंज व कंपनीची वेबसाईट म्हणजेच अनुक्रमे "www.bseindia.com" व "www.kashyptele-medicines.com" वरून सूचना डाऊनलोड करू शकतो आणि 'investor.relations@jindalonline.com" वर लिह्न देखील ती मिळवू शकतो.

कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९ पासून बुधवार, २१ **ऑगस्ट, २०१९** (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील जी आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी रेकॉर्ड डेट आहे.

बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९ ह्या कट-ऑफ डेट रोजीस एकतर प्रत्यक्ष पद्धतीने किंवा डिमटेरिअलाईज्ड पद्धतीने शेअर्स धारण करणारे सभासद एजीएमच्या ठिकाणापेक्षा एका वेगळ्या जागेमधून सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या व्होटिंग सिस्टीम मार्फत एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सामान्य कामकाजावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतील (''रिमोट ई-व्होटिंग'') सर्व सभासदांना कळविण्यात येते की:i. एजीएमच्या सूचनेत मांडलेले सामान्य कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाद्वारे करता येईल. ii. रिमोट ई-व्हाटिंगची सुरुवात रविवार, १८ ऑगस्ट, २०१९ रोजी स. ९.०० वा. होईल आणि ते मंगळवार,

२० ऑगस्ट, २०१९ रोजी सं. ५.०० वा. संपेल. iii. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा मत पत्रिकेमार्फत एजीएम मध्ये मत देण्यासाठी सभासदांची पात्रता ठरविण्याकरिता

कट-ऑफ डेट आहे बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९.

iv. कोणत्याही व्यक्तीने एजीएम ची सूचना पाठवल्यानंतर आणि **बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९** ह्या कट-ऑफ डेट पर्यंत कंपनीचे शेअर्स संपादित करून ती कंपनीची सभासद बनल्यास ती "helpdesk.evoting@cdslindia.com" वर किंवा "investor.relations@jindalonline.com" वर एक विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकेल. जर एखादी व्यक्ती ई-व्होटिंग साठी आधीच सीडीएसएलकडे नोंदणीकृत असेल तर ती मत देण्यासाठी सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकेल.

v. मतपत्रिकेमार्फत मतदानाची सुविधा एजीएम मध्ये उपलब्ध केली जाईल. vi. सभासदांनी ध्यानांत ठेवावे की :

ए) मतदानासाठी उपरोल्लेखित तारीख आणि वेळेनंतर सीडीएसएलकडून रिमोट ई-व्होटिंग मॉड्युल निष्क्रीय केलं जाईल आणि सभासदांनी एकदा का एखाद्या ठरावावर मत दिले की, त्यानंतर ते बदलण्याची अनुमती सभासदाला बी) ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत दिले असेल ते सुद्धा एजीएमला हजर राहू

शकतात, परंतु त्यांना पुन्हा त्यांचे मत देण्याचा हक्क नसेल, आणि सी) केवळ कट-ऑफ डेट रोजीस एक सभासद असणारेच रिमोट ई-व्होटिंगची सुविधा वापरण्यास किंवा सर्वसाधारण सभेत मत देण्यास हक्कदार असतील.

vii. चौकशी करायची असल्यास, सभासद हेल्प सेक्शन अंतर्गत "www.evotingindia.com" वर उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (''एफएक्युज'') आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाह् शकतात किंवा एक ई-मेल helpdesk.evoting@cdsl.com" किंवा "investor.relations@jindalonline.com" वर लिह् शकतात.

संचालक मंडळाच्या आदेशावरून कश्यप टेली-मेडिसिन्स लि. साठी दिनाके : २७ जुलै, २०१९

सही/- (अमित अग्रवाल) व्यवस्थापकीय संचालक - डीआयएन : ००१६९०६१

मागणी

इण्डियन ओवरसीज बैंक Indian Overseas Bank सियाल्दह शाखा, १४६/१, बी. बी. गांगुली स्ट्रीट कोलकाता-७०००१२. फोन- २२२७ ०३१६

सूचना सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट) च्या कलम १३(२) अंतर्गत सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ३(१) (रुल्स) अन्वये

१) ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी इंडियन ओव्हरसीज बँकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सरफैसी ॲक्ट आणि कलम १३(१२) अंतर्गत सहवाचता नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील दिलेल्या तपशिलानुसार सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी येथील खालील सूचीबध्द कर्जदार/गहाणवटदार/हमीदार यांना (यापुढे सदर कर्जदार म्हणून उल्लेखित) बोलाविण्यासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी केली होती.

सदर सचना टपाल प्राधिकरणादारे एकतर परत आल्या किंवा कर्जदार /गहाणवटदार /हमीदार यांनी रितसत पोच दिलेली नाही. *त्यामळे बँकेने परेशी काळजी घेऊन मागणी सचनेचे प्रकाशन केले आहे. निम्नस्वाक्षरीकार त्यामळे. सदर सूचना ॲक्टनुसार सदर कर्जदार/गहाणवटदार/हमीदारांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर जागेवर चिटकविण्यात आली आहे. सदर सूचनेची प्रत निम्नस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध आहे आणि कर्जदार/गहाणवटदार/हमीदार यांची इच्छा असल्यास सर्वसाधारण कामकाजाच्या वेळेत प्राप्त करु शकतात.

३. वरील संदर्भानुसार, कर्ज आणि अन्य दस्तावेजांन्वये देय/ नमूद केली रक्कम सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ६० दिवसांत इंडियन ओव्हरसीज बँकेला प्रदान करण्यासाठी कर्जदार/गहाणवटदार/हमीदार यांना पुन्हा एकदा याद्वारे सूचना देण्यात येत आहे. कर्जाचा थकीत परतावा सुरक्षित करण्यासाठी खालील मत्ता खालीलनुसार संबंधित पक्षकारांना इंडियन ओव्हरसीज बँकेकडे गहाण ठेवल्या आहेत.

तारखेरोजीस ए) मागणी सचना कर्जतार /गहाणवटतार /हमीतार यांची नावे व पत्ता

(कपिल देव तनेजा)

अंतरिम निर्णय व्यवसायिक

ı	कजदार/ गहाणवटदार/ हमादार याचा नाव व पत्ता	रारखराजास एकूण थकीत रक्कम * (रु.)	तारण मत्तच विवरण	तारीख बी) एनपीएची तारीख
ı	श्री. पुर्बा माझी, श्री. श्रीमंता माझी यांची पत्नी,	रु. ३,५९,४१५.००	सामायिक क्षेत्र आणि सुविधेच्या लाभासह एकत्रित परिसर क्र. ६८/एच/४७३,	ए) ०६.०३.२०१९
ı	(कर्जदार आणि हमीदार)	(रुपये तीन लाख	राजा सुबोध चंद्र मल्लिक रोड, पी.एस. जडावपूर, ''श्री निकेतन'' असे ज्ञात	बी) २८.०२.२०१९
ı	राहणार फ्लॅट क्र. जी-२, तळ मजला, प्रिमायसेस क्र. ६८/एच/४७३, राजा सुबोध चंद्र	एकोणसाठ हजार चारशे	(टपाल पत्ता एच/४२, बघाजितन पल्ली कॉलनी) कोलकाता-७०० ०९२ येथील	
ı	मिल्लिक रोड, पी.एस. जडावपूर, ''श्रीनिकेतन'' असे ज्ञात (टपाली पत्ता एच/४२,	पंधरा मात्र)	जिमनीच्या प्रमाणशीर अविभक्त शेअरसह एकत्रित २ बेड रूम्स, १ डायनिंग रूम,	
ı	बघाजितन पल्ली, रिजंट इस्टेट) कोलकाता-७०० ०९२.	०६.०३.२०१९ रोजी	१ किचन, १ ठाकूर, १ घर, १ टॉयलेट, समाविष्ट मोजमापित ४२० चौ. फू. च्या	
ı	येथे सुद्धाः इतर ज्ञात/नोंदविलेला पत्ताः		सुपर बिल्टअप क्षेत्र थोडे जास्त किंवा कमी (दक्षिण पूर्व बाजू) तळ मजल्यावरील	
ı	ए) परिसर क्र. ३८/२सी, गरिआहाट रोड, २रा मजला, (राम क्रिश्न मिशन) वॉर्ड क्र. ९०,		फ्लॅट क्र. जी-२, तळ मजला, अशा फ्लॅटचे सर्व ते भाग आणि विभाग.	
ı	कोलकाता-७०० ०२९, पश्चिम बंगाल.		सदर मिळकत परिसर क्र. ६८/एच/४७३, राजा एस. सी. मल्लिक रोड (टपाल	
ı	बी) आधार नुसार पत्ताः फ्लॅट क्र. २०१, ''श्री शक्ती अपार्टमेंट'' प्लॉट क्र. १३७, उल्वे		पत्ता एच/४२, बघाजितन कॉलनी, कोलकाता, पिन-७०० ०९२) अशा आणि	
ı	नोडे, सेक्टर क्र. २०, वहाळ, रायगड, वहाळ, महाराष्ट्र-४१० २०६		कोलकाता, महानगरपालिका, वॉर्ड क्र. ९९ च्या हद्दीतील मौजा, रोयपूर चा	
ı	सी) इ-८०३, भूमी गार्डेनिया, प्लॉट क्र. ७, सेक्टर-१७, रोड पाली, नवी मुंबई-४१०		सी.एस. दाग क्र. ८३६ (बी) जे.एल. क्र. ३३ च्या भागातील इ.पी. प्लॉट क्र.	
ı	288		२०, सर्व्हे प्लॉट क्र. ५२४ येथील त्यावर स्थित तीन मजली इमारतीसह एकत्रित	
ı	श्री. श्रीमंता माझी, श्री. श्रचिंद्र कुमार माझी यांचा मुलगा		मोजमापित ३ कोटासह २ चित्तक, ० चौ.फू. अधिक किंवा कमी बास्तू जिमनीच्या	
ı	(वैयक्तिक हमी फक्त)		सर्व त्या भाग आणि विभागावर स्थित आहे.	
ı	फ्लॅट क्र. जी-२, तळ मजला, प्रिमायसेस क्र. ६८/एच/४७३, राजा सुबोध चंद्र मलिक		द्वारे सीमाबद्धः उत्तरेलाः ई.पी. क्र. ८६८, दक्षिणेलाः ई.पी. २१, पूर्वेलाः कॉलनी	
ı	रोड, पी.एस. जडावपूर, ''श्रीनिकेतन'' असे ज्ञात (टपाली पत्ता एच/४२, बघाजितन		बाऊंड्री, पश्चिमेलाः सी/एस ८३२ रोड.	
I	पल्ली रिजंट इस्टेट) कोलकाता-७०० ०९२.		(फ्लॅट श्रीम. पुर्बा माझी यांच्या मालकीचा अभिहस्तांतरण नोंदणी क्र.	
ı	येथे सुद्धाः परिसर क्र. ३८/२सी, गरिआहाट रोड, २रा मजला, (राम क्रिश्न मिशन) वॉर्ड		०३०६४ सन २०११ द्वारे (अनु. क्र. ०३९९२ सन २०११) अभिहस्तांतरण	
I	क्र. ९०, कोलकाता-७०० ०२९, पश्चिम बंगाल.		विलेखामध्ये वर्णिलेला अधिक तपशील)	

* वरील नमूद तारखोपासून भरणा होईपर्यंत मान्य केलेला कंत्राटी दराने/संपूर्ण पुढील व्याजासह भरणा करावा. ४. जर सदर कर्जदार/गहाणवटदार/हमीदार यांनी इंडियन ओव्हरसीज बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा भरणा करण्यास कसूर केल्यास इंडियन ओव्हरसीज बँक सरफैसी कायदा व नियमाच्या अनुच्छेद १३(४) अंतर्गत वरील तारण मालमत्तेची प्रक्रिया पूर्ण करेल व याची जबाबदारी, मूल्य व परिणाम सदर कर्जदार/गहाणवटदार/हमीदार यांना भोगावे लागतील.

्पुढील, ॲक्टचे कलम १३ च्या पोट कलम (८) च्या तरतुर्दीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये तारण मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदार/गहाणवटदार/हमीदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे. सदर कर्जदार/गहाणवटदार/हमीदार हे तारण मालमत्तेच्या हस्तांतरणाकरिता सरफैसी ॲक्ट अंतर्गत प्रतिबंधित आहेत व तरीही, त्यांनी विक्री, भाडेपट्टा वा अन्य काही असल्यास त्याकरिता इंडियन ओव्हरसीज बँकेकडे लेखी स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे. कोणाही व्यक्तीने कायद्याच्या तरतुदीअंतर्गत उल्लंघन केल्यास वा वरील कायद्याचे पालन न केल्यास सदर कायद्याच्या अनुच्छेद २९ अंतर्गत ती व्यक्ती कारावासास व/वा दंडास जबाबदार असेल. प्राधिकृत अधिकारी दि. २९.०७.२०१९ ठिकाण: कोलकाता इंडियन ओव्हरसीज बँक

NOTICE

TATA CHEMICALS LIMITED

Reg. Office: Bombay House, 24 Homi Mody Street, Fort, Mumbai, Maharashtra, 400001 NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the

holder[s] of the said securities/applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s]. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate

certificate[s] withou	u iuriner miimaii	OH.	
Name[s] of holder[s] [and jt. holder[s], if any]	Kind of Securities and face value	No. of Securities	Distinctive number[s]
LEENA JANAK AMIN	RS. 10/-	97	137528179-137528228 137528229-137528238 137528239-137528248 137528249-137528258 137528259-137528268 137528269-137528273 137528274-137528274 137528275-137528275
Place : Mumbai			LEENA JANAK AMIN

Public Notice

Date: 26/07/2019

Notice is hereby given that Mr. Madhav Narayan Patil alias Bhoir is the owner of TDR admeasuring about 4970.70 Sq. Mtrs. of the DRC having TDR certificate no.201, O/W No.T.P./DRC/4587, dated 28/12/2019 issued bu B.N.C.M.C is lieu of land bearing survey no. 30/6, situate, lying and being at Village Pogaon, Taluka Bhiwandi, Dist. Thane; within the limits of Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, Bhiwandi, Dist. Thane My clients 1)M/s. Shubh Enterprises through its Partner Mr. Vikrant Dinesh Gupta have agreed to purchase part of the above mentioned TDR admeasuring about 1790 Sq. Mtrs & 2)M/s. Silver Realtors through its partner Mr. Jay Chandrashekhar Gupta have agreed to purchase part of the above mentioned TDR admeasuring about 1904.70 Sq. Mtrs of ALL THAT PARTS AND PARCELS of above F.S.I. Credit (TDR). All persons having any claim, right, title or interest in the said above mentioned properties by way of sale, mortagage, charge, lien, gift, use, trust, possession, inheritance or whatsoever are hereby requested to make the same known in writing with supportive proofs of documents to the under-signed at their office at Gala No. 1, Narayani Apartments, Kap Kaneri, Near Torrent Power Office, Bhiwandi, Dist. Thane & Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, Town Planning Department, Bhiwandi; within 14 days from the date hereof otherwise the investigation shall be completed without any reference to such claim and the same if any shall be considered as waived.

Signature/-Adv. Hanuman N. Bhoir



Gandhi Chhaya Building, LBS Road, Ghatkopar West-400086 Land Line No.: 2514 0903, Mob.: 99207 58547 Email: bmmsro0594@cetralbank.co.in

POSSESSION NOTICE [See Rule 8(1)] [For Immovable Property]

Whereas, The undersigned being the Authorized Officer of Central Bank of India, under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notice dated 06.05,2019 calling upon the borrowers/Mortgagor Mr. Rafiq Ahmed to repay the amount mentioned in the notice being Rs 28,23,837.44 (Rs. Twenty Eight Lakh Twenty Three Thousand Eight hundred and Thirty Seven & paisa forty four only) due as on 30.04.2019 with further interest thereon, within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property owned by Mortgagor Mr.Rafiq Ahmed described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 9 of the said Rules on this 20" day of July 2019.

The borrower/Mortgagor/guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Central Bank Of India for an amount Rs.28,23,837.44 (Rs.Twenty Eight Lakh Twenty Three Thousand Eight hundred and Thirty Seven & paisa forty four only) as on 30.04.2019 together with interest thereon

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that part and parcel of the property at plot of Land on Survey No.294/3, Plot No.30B, Sector A of Vibhag No.2 At Village Pelhar, Taluka Vasai, Dist Palghar Admeasuring 115.24 Sq.mt Standing in the name of mortgagor

The Borrower's/Mortgagors/Guarantors attention is invited to Provisions of Section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured

Date: 20.07.2019 Place: Ghatkopar

(AUTHORISED OFFICER) CENTRAL BANK OF INDIA

Government of India Ministry of Finance and Company Affairs Department of Economic Affairs, (Banking Division) MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO.2 5th Floor, Scindia House, N. M. Marg, Ballard Pier, Mumbai - 400 038.

presently at 2nd Floor, Telephone Bhavan, Colaba, Mumbai - 400 005. **DEMAND NOTICE**

RECOVERY PROCEEDING NO. 468 OF 2017 EXHIBIT NO.

Corporation Bank

NEXT DATE: 13/08/2019 ... Certificate Holder

M/s. Trimurti Enterprises & Ors. ... Certificate Debtors

In a view of the Recovery Certificate issued in T.O.A No. 1729 of 2016, passed by the Presiding Officer an amount of Rs. 9,24,53,782/- (Rupees Nine crore twenty four lakhs fifty three thousand seven hundred eighty two) plus future interest and cost in due against you.

In addition to the sum aforesaid you, will be liable to pay:

You are hereby called upon to deposit the above sum within 15 days of

the receipt of the notice, failing which the Recovery shall be made as per

(A) Such interest as in payable for the period commencing immediately after this notice of the execution proceedings. (B) All costs, charges and expenses incurred in respect of the service of this notice and other process that may be taken for recovering the

amount due. Given under the seal of this Tribunal this 18th day of July, 2019.



Sujeet Kumar Recovery Officer, DRT - II, Mumbai

having its address at Shop No. 5 & 6, Saraswati Apartment, Shivaji Road, Opp. Rekhi Hotel, Panvel - 410206, and at BSEL TECH PARK, G-12 & B-110, Plot No. 39/5 & 39/5-A, Sector No. 30-A, Vashi, Navi Mumbai 400 705 and its Factory premises/godown at Plot bearing Gut No. 194/2, at Village Nandani, Taluka South Solapur, Dist. Solapur. 2. Mr. Kapil D. Rajput (Partner)

address at Shop No. 5 & 6, Saraswati Apartment, Shivaji Road, Opp. Rekhi Hotel, Panvel - 410206, and also at BSEL TECH PARK, G-12 & B-110, Plot No. 39/5 & 39/5-A, Sector No. 30-A, Vashi, Navi Mumbai - 400 705 and Factory premises/godown at Plot bearing Gut No. 194/2, Village Nandani, Taluka South Solapur, Dist. Solapur and residing at ROSE, Flat No. 703, Plot No. 10, Sector No. 6, Kharghar, Navi Mumbai - 410210. 3. Mr. Mithilesh D. Rajput (Partner)

having address at Shop No. 5 & 6, Saraswati Apartment, Shivaji Road, Opp. Rekhi Hotel, Panvel - 410206, and at BSEL TECH PARK, G-12 & B-110, Plot No. 39/5 & 39/5-A, Sector No. 30-A, vashi, Navi Mumbai - 400 705 and its Factory premises/godown at Plot bearing Gut No. 194/2, at Village Nandani, Taluka South Solapur, Dist. Solapur and residing at Flat No. B-603, Neelkanth Garden, Plot No. 29/5, Bhoomi Construction,

Panvel - 410206. 4. Mr. Murugesan Adimoolan (Partner)

having address at Shop No. 5 & 6, Saraswati Apartment, Shivaji Road, Opp. Rekhi Hotel, Panvel - 410206, and at BSEL TECH PARK, G-12 & B-110, Plot No. 39/5 & 39/5-A, Sector No. 30-A, Vashi, Navi Mumbai - 400 705 and its Factory premises/godown at Plot bearing Gut No. 194/2, at Village Nandani, Taluka South Solapur, Dist. Solapur and residing at GRH - 5/3, Plot No. 23, Sector No. 7, Airoli, Thane- 400 708. 5. Mr. Hemal N. Jobanputra, (Partner)

having address at Shop No. 5 & 6, Saraswati Apartment, Shivaji Road, Opp. Rekhi Hotel, Panvel - 410206 and at BSEL TECH PARK, G-12 & B 110, Plot No. 39/5 & 39/5-A, Sector No. 30-A, Vashi, Navi Mumbai - 400 705 and Factory premises/godown at Plot bearing Gut No. 194/2, at Village Nandani, Taluka South Solapur, Dist. Solapur and residing at 4/12, Satyam Nath, Pai Nagar, Ghatkopar(E), Mumbai - 400 077. 6. M/s. Magictime Trading Co. Pvt. Ltd.

having its address at No.1308,13th Floor, Mayuresh Cosmos Tower, Sector No. 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614. 7. M/s. IconTrading Co. Pvt. Ltd. having its address at No. 1308,13th Floor, Mayuresh Cosmos Tower,

Sector No. 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614. 8. M/s. Whitegold Mercantile Co. Pvt. Ltd.

having its address at No. 1308,13th Floor, Mayuresh Cosmos Tower, Sector No. 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614. 9. M/s. Honey Taste Pvt. Ltd.

having its address at No. 1308,13th Floor, Mayuresh Cosmos Tower, Sector No. 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614. ..Defendants

CIN: L29110MH1995PLC085738

Regd. Off.: 2" Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-02
Corp. Off.: "Suryarath", 1" Floor, Panchwati, 1" Lane, Ambawadi, Ahmedabad-06
Phone: +91-6359637788 • Email: investor.relations@jindalonline.com
Website: www.kashyaptele-medicines.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 2nd August, 2019 at "Suryarath" 1" Floor, Panchvati 1" Lane, Ambawadi, Ahmedabad-06, inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the first quarter ended 30° June, 2019 as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and to transact any other businesses as per the agenda items of the Meeting.

By Order of the Board of Directors For Kashyap Tele-Medicines Limited

Date: 25th July, 2019 Vace: Ahmedabad

(APPLICANT)

(Amit Agrawal) Managing Director - DIN:0016906

Centbank Financial Services Ltd. Registered Office: Central Bank of India - MMO Building, 3rd Floor (East Wing), 55, M. G. Road, Centbank Financial Services Limited Fort, Mumbai- 400 001. Tel: 022 2261 6217 • Fax: 022 2261 6208 • E-mail: communication@cfsl.in CIN: U67110MH1929GOI001484

Website: www.cfsl.in

NOTICE NOTICE is hereby given that the share certificate for 10664 Equity Shares held under folio No. N000349 and distinctive nos. 5382249-5387580 & its Bonus of Mahindra & Mahindra Ltd standing in the name of Kaity Sam Nariman (represented by Executor "CENTBANK FINANCIAL SERVICES LTD") has/have been lost or mislaid and the undersigned have applied to the company to issue Duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the company at its Registered office: Gateway Building, Apollo Bunder, Mumbai 400 001 within 15 days from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).

Date: 25th July, 2019

Name of the Shareholder Centbank Financial Services Limited as the Executor of the Estate of Late Mrs. Kaity Sam Nariman

Acrysil Limited

Registered Office: B-307, Citi Point, J.B. Nagar, Andheri – Kurla Road, Andheri (East), Mumbai – 400 059. Tel.: 022-4015 7817/ 18 Website: www.acrysil.com, www.acrysilcorporateinfo.com, Email id : cs.al@acrysil.com CIN: L26914MH1987PLC042283

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listin Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of Acrysil Limited will be held on Friday, August 2, 2019 inter-alia, to transact the following: . To consider and approve the Un-audited Financial Results for the Quarter (Q1) ended on June 30, 2019. 2. To fix the date of the ensuing Annual General Meeting of the Company and the Book Cicsure date.

3. Any other matter as the Board of Directors of the Company may decide during the course of the meeting. This intimation will be available on the Company's website at www.acrysilcorporateinto.com and website of BSE Limited at www.bseindia.com By Order of the Board of Directors For Acrysil Limited

Place : Mumbai



Government of India
BHABHA ATOMIC RESEARCH CENTRE
Technical Services Division North Site, Trombay, Mumbai-85

Notice Inviting e-Tenders

The Supdt. Engineer, Technical Services Division, Bhabha Atomic Research Centre, North Site, BARC, Trombay, Mumbai - 400 085, on behalf of the President of India invites online item rate tenders on two bid system for following work :-

NIT No. BARC/TSD/52/2019-20, Name of work - Comprehensive maintenance contract for eighteen months for various split type air conditioners installed in different buildings at South Site inside BARC premises including Central Complex, Trombay, Mumbai 400 085.; **Estimated cost** - ₹19,50,000/-; **Earnest Money** - ₹39,000/-; Period of completion – 18 months; Last date and time of submission of bid - 28.08.2019 (23:59 Hrs.).

The bid forms and other details can be obtained from the Website www.tenderwizard.com/DAE or www.barc.gov.in Contact for assistance / clarifications 24x7 @ 9969395522 Shri. Rudresh, email: twhelpdesk231@gmail.com

Supdt. Engineer

Damodar H. Sejpal

Company Secretary

PIDILITE INDUSTRIES LTD.

Regd. Office: 208, 7th Floor, Regent Chambers, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai. Maharashtra - 400021

Notice is hereby given that the certificates for the under mentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holder(s) of the said shares have applied to the company to issue duplicate certificate(s). Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificates without further intimation.

Name of Holder(s) Kind of Securities No. of Distinctive No. & Face Value Securities Surendra Kumar Equity Shares & 4000 253527946 to Bansal 253531945 @ Rs.1/-Place: Mumbai Name of Holder (s) Date: 25-7-19 Surendra Kumar Bansal

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO PUBLIC AT LARGE that my clients are negotiating with M/s. Universal Solitaire Ventures, a partnership firm, having its registered office at – 912, Real Tech Park, Sector 30A, Vashi, Navi Mumbai – 400705 represented through its partners 1) Mr. Prakash Pandurang Prabhu, 2) Mrs. Reshma Prakash Prabhu, 3) Mrs. Priya Sopan Prabhu, 4) Mr. Sakib Shaikh Ahmed Mukadam and 5) Mr. Ashraf Idris Pawaskar in respect of Plot No. 22, admeasuring about 549.53 square meters, at Sector 56, Dronagiri Node, Taluka Uran, District Raigad.

The afore stated Plot was originally allotted to 1) Mahamad Hanif Mahamad Ali Nalkhande, 2) Gulam Mahamad Mahamad Ali Nalkhande, 3) Smt. Mirajkhatun Mahamad Akabar Nalkhande, 4) Aminabibi Mahamad Anwar Mukari and 5) Smt. Maryambibi Mahamad Salim Tungekar, having address at – 150, Zakaria, Masajid Street, 2nd floor, Mumbai 400009 by executing Agreement to Lease dated 14.09.2011 (CIDCO File No. 115).

Any person having any objection/s in respect of the negotiations between my client and M/s. Universal Solitaire Ventures, a partnership firm, and / or having any claim against 1) Mahamad Hanif Mahamad Ali Nalkhandi and 5 Ors and / or having any interest in Plot No. 22, admeasuring about 549.53 square meters, at Sector 56, Dronagiri Node, Taluka Uran, District Raigad, shall file their written objection/s within a period of 14 days of date of publication of this notice with the undersigned If no claims in writing are received by the undersigned within the stipulated period as stated hereinabove, as otherwise the negotiation and / or assignment and / or transfer in respect of the above referred plot shall be completed, without any reference or regard to such claim which shall be deemed to have been waived.

> Chambers: 203, 2nd floor, Prabhat Center Annex, Sector 1A, C.B.D., Belapur, Navi Mumbai 400614 M: 9819013200 E: jks@jslegal.com

State Bank of India

SARB THANE (11697)1st Floor, Kerom, Plot No 112, Circle Road No 22, Wagle Industrial Estate, Thane (W) 400604 E- mail ID of Branch: sbi11697@sbi.co.in, Landline No. (Office):- 022-25806863

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the constructive / physical/ Symbolic possession of which has been taken by the Authorised Officer of State Bank Of India, the Secured Creditor, will be sold on "As is Where is", As is What is and Whatever there is basis on 26.08.2019.

Sr. No of Property NAME C		OF THE AUTHORISED OFFICER	MOB. NOS.	-1
1 to14		Sanjiva Dekatey	9833568275	ı
Name of Borrower(s)	Name of the Guarantor(s)	Outstanding Dues for Property/ies is/ar		
Mr. Bhairu Tukaram Patil		Outstanding: Rs.11,98,397.35 + In Demand Notice Date: - 30.06.2017	tt. & Charges w.e.f. 01.06.2017.	1

Property No 1 - Flat No 202, 2nd Floor, A-Wing, Bhorai Complex Chl Ltd, Survey No 164/6B, Village & Post - Pali, Taluka Sudhagad, Dist Raigad, Maharashtra – 410205 in the name of Shri Bhairu Tukaram Patil,

Built-up Area: 591 Sq. Ft. Reserve Price: Rs.16,00,000.00, EMD = Rs.1,60,000.00

Status of Possession: Symbolic

Earnest Money Deposit (EMD) = 10% of the Reserve Price Bid Increment Amount = Rs.50,000/-

Date & Time of e-Auction = Date:- 26.08.2019 Time:- From 10.00 a.m. To 11.00 a.m with unlimited extensions of 5 Minutes each. Date and time for submission of request letter of participation / KYC Documents/ Proof of EMD etc. =

on or before 23.08.2019, upto 5.00 p.m. Date & Time of inspection of the properties: 20.08.2019 from 11.00 A.M. to 1.00 P.M.

(Contact = Mrs. Kasturi Murthy: (9820594238)

Name of Borrower(s)	Name of the Guarantor(s)	Outstanding Dues for Recovery of which Property/ies is/are Being Sold			
Mr. Dinesh Avakram Lilhare		Outstanding: Rs.19,11,089.14 + Intt. & Charges w.e.f. 16.11.2018 Demand Notice Date:-15.11.2018			
	Property No.2.: Flat No.21, Fourth Floor, Gokuldham Apartment, S. No. 81/21, Dattanagar, Panchvati, lashik – 422003 measuring 1016.50 Sq. Mtrs. in the name of Shri Dinesh Avakram Lilhare.				

Reserve Price: Rs.21,42,000.00, EMD = Rs.2,14,200.00 Status of Possession : Symbolic Earnest Money Deposit (EMD) = 10% of the Reserve Price Bid Increment Amount = Rs.50,000/-

Date and time for submission of request letter of participation / KYC Documents/ Proof of EMD etc. = on or before

23.08.2019, up to 5.00 p.m. Date & Time of e-Auction = Date: - 26.08.2019 Time: - From 10.00 a.m. To 11.00 a.m. with unlimited extensions

of 5 Minutes each. Date & Time of inspection of the properties: 20.08.2019 from 11.00 A.M. to 1.00 P.M.

(Contact = Mrs. Kas	sturi murtny : (982	(0594238)
Name of	Name of the	Outstanding Dues for Recovery of
Borrower(s)	Guarantor(s)	which Property/ies is/are Being Sold
Mr. Pawankumar	Shri Avinash	Outstanding:Rs.31,12,000.00 + Intt. & Charges w.e.f. 28.11.2017
Surendra Dhand	Shinde	Demand Notice Date:-28.11.2017

Property No 3:- Plot of Land Bearing Survey No. 855/4A (Old Survey No. 1144), Plot No. 06, Unit No. 2, Ground Floor + First Floor, Dokhe Nagar, Tal. Sinner, Dist - Nashik - 422 103 in the name of Mr. Pawankumar Surendrapa Dhand. Built up Area - 1274.00 sq ft (118.36 Sq mtrs)

Reserve Price: Rs.31,78,000.00, EMD = 3,17,800.00 Status of Possession: Symbolic

Earnest Money Deposit (EMD) = 10% of the Reserve Price Bid Increment Amount = Rs.50,000/-Date and time for submission of request letter of participation / KYC Documents/ Proof of EMD etc. = on or before 23.08.2019, up to 5.00 p.m.

Date & Time of e-Auction = Date: - 26.08.2019 Time: - From 10.00 a.m. To11.00 a.m. with unlimited extensions of 5 Minutes each Date & Time of inspection of the properties: 20.08.2019 from 11.00 A.M. to 1.00 P.M.

(contact = Mrs. Kasturi Murthy: (9820594238)

Name of Borrower(s)	Name of the Guarantor(s)	Outstanding Dues for Recovery of which Property/ies is/are Being Sold		
Mrs. Bharti Deepaksingh Pardeshi		Outstanding: Rs.22,72,259.00 + Intt. & Charges w.e.f. 18.11.2017. Demand Notice Date:-17.11.2017		
Property No 4 - Flat No. 302, 3rd Floor, C-Wig, Ekta Greenville Housing Project, Behind Express Inn, Pathardi Shiwar, Nashik in the name of Mrs. Bharti Deepaksingh Pardeshi . Built Up Area: 1165 Sq ft				
Reserve Price: Rs.40,15,	000.00,	EMD = Rs.4,01,500.00		

Status of Possession: Symbolic Earnest Money Deposit (EMD) = 10% of the Reserve Price | Bid Increment Amount = Rs.50,000/-Date & Time of e-Auction = Date: - 26.08.2019 Time: - From 10.00 a.m. To 11.00 a.m with unlimited extensions

of 5 Minutes each. Date and time for submission of request letter of participation / KYC Documents/ Proof of EMD etc. = on or before 23.08.2019, upto 5.00 p.m.

Date & Time of inspection of the properties: 20.08.2019 from 11.00 A.M. to 1.00 P.M. (Contact = Mrs. Kasturi Murthy: (9820594238)

Outstanding Dues for Recovery of which Name of the Name of Property/ies is/are Being Sold Borrower(s) Guarantor(s) Outstanding: Rs.3,24,40,169.00 + Intt. & Charges M/s. Ashish Ajinkya Enterprises Mrs Seema Shri Harishchandra Dagadu Patil | Harishchandra | w.e.f. 03.01.2015. Demand Notice Date: - 03.01.2015

Property No 05: Shop No.1 at ground floor, building No.3 of Amrut Aangan CHS, at plot bearing Gut No 121/1, 121/5, 129, Village- Parsik Nagar, Near Reliance Market, Kalwa, Thane (west) in the name of Mr H.D. Patil and Mrs. Seema H Patil built up Area: 310 Sq.ft. Reserve Price: Rs.19,76,000.00, EMD Rs.1,97,600.00 Status of Possession: Symbolic

Property No 06: Shop No.2 at ground floor, building No.3 of Amrut Angan Complex at plot bearing Gut no. 121/1,121/5, 129, Village - Parsik Nagar, Near Reliance Market, Kalwa, Thane(W) in the name of Mr H.D. Patil. Bult up Area: 390 Sq.ft. Reserve Price: Rs.24,86,000.00, EMD Rs.2,48,600.00 Status of Possession: Symbolic

Earnest Money Deposit (EMD) = 10% of the Reserve Price Bid Increment Amount = Rs.50,000/-Date and time for submission of request letter of participation / KYC Documents/ Proof of EMD etc. = on or

before 23.08.2019, up to 5.00 p.m. Date & Time of e-Auction = Date: 26.08.2019 Time:- From 10.00 a.m. To11.00 a.m. with unlimited extensions of 5 Minutes each

Date & Time of inspection of the properties: 19.08.2019 from 11.00 A.M. to 1.00 P.M. (contact = Shri Bhagirathi Sahu - Mob. No. 9920793524)

Name of the

Guarantor(s)

Dollowella		Tropertynes island being cold
M/s. Global Logistics Pvt. Ltd. Shri Nandlal M Thakkar Shri. Paras Thakkar Ms Nidhi Thakkar		Outstanding: Rs.7,83,55,113 + Intt. & Charges as on 30.11.2014. Demand Notice Date:- 05.05.2015
	, Village Vashivali, Post Pata	11, S No: 47/2A1, 47/2A2, 28F/16A1, 28F/16A2 alganga, Taluka Khalapur, Dist Raigad 410 220 i trs. and Construction thereon.
	#### D 0 05 00 000 00	

Outstanding Dues for Recovery of which

Property/ies is/are Being Sold

Pro 28F the Reserve Price: Rs.32.52,00,000.00, EMD Rs.3,25,20,000.00

Status of Possession: Symbolic Earnest Money Deposit (EMD) = 10% of the Reserve Price

Bid Increment Amount = Rs.5,00,000/-

Name of

Borrower(s)

Date and time for submission of request letter of participation / KYC Documents/ Proof of EMD etc. = on or before 23.08.2019, up to 5.00 p.m.

Date & Time of e-Auction = Date: 26.08.2019 Time: From 10.00 a.m. To11.00 a.m. with unlimited extensions of 5 Minutes each Date & Time of inspection of the properties: 19.08.2019 from 11.00 A.M. to 1.00 P.M. (contact = Shri Bhagirathi Sahu - Mob. No. 9920793524)

Name of	Name of the	Outstanding Dues for Recovery of which
Borrower(s)	Guarantor(s)	Property/ies is/are Being Sold
	Pankaj Prakash Lochan	Outstanding: Rs.85,58,733 + Intt. & Charges as on 16.09.2018. Demand Notice Date:- 01.10.2018

Property No 08: Flat - 1601, 16th Floor, Satguru Sharan - I, CTS Nos. 865, 866 and 869, Mulund East, Chaphekar Bandhu Marg, Mumbai - 400 705. Built up area: 855 Sq.ft. / Saleable area: 1034 Sq.ft.

Reserve Price: Rs.1.67.00.000.00. EMD Rs.16.70.000.00 Status of Possession: Symbolic

Earnest Money Deposit (EMD) = 10% of the Reserve Price

Bid Increment Amount = Rs. 1,00,000/-Date and time for submission of request letter of participation / KYC Documents/ Proof of EMD etc. = on or before 23.08.2019, up to 5.00 p.m.

Date & Time of e-Auction = Date: 26.08.2019 Time: From 10.00 a.m. To11.00 a.m. with unlimited extensions of 5 Minutes each Date & Time of inspection of the properties: 19.08.2019 from 11.00 A.M. to 1.00 P.M.

(contact = Shri Bhagirathi Sahu - Mob. No. 9920793524) Outstanding Dues for Recovery of Name of the Name of which Property/ies is/are Being Sold Guarantor(s) Borrower(s)

Outstanding: Rs.9,74,54,448/- + Intt. & Charges w.e.f. Shri. Ratnakar DnyandeoPawar 12.06.2017. Demand Notice Date: - 01.07.2017 Smt. Manisha Ratnakar Pawar Property No.9: Bungalow named Wagaskar House on Plot bearing S. No. 63/1/A & 63/1/B, Near Navashya Ganpati, Gangapur Road, Anandwalli Shiwar, Nashik. Built-up area 14566 sq. ft.

EMD Rs.1.99.00.000.00 Reserve Price: Rs.19,90,00,000.00, Status of Possession: Symbolic Earnest Money Deposit (EMD) = 10% of the Reserve Price Bid Increment Amount = Rs.5.00.000/-

Date and time for submission of request letter of participation / KYC Documents/ Proof of EMD etc. = on or before 23.08.2019, up to 5.00 p.m.

Date & Time of e-Auction = Date: - 26.08.2019 Time:- From 10.00 a.m. To11.00 a.m. with unlimited extensions of 5 Minutes each Date & Time of inspection of the properties: 19.08.2019 from 11.00 A.M. to 1.00 P.M.

Name of	Name of the	Outstanding Dues for Recovery of
Borrower(s)	Guarantor(s)	which Property/ies is/are Being Sold
M/s. New Leela Readymade Garment Prop. Samadhan Nivrutti Jadhav	Mr.Annasaheb Ganpat Boraste	Outstanding: Rs.26,63,401/- + Intt. & Charges w.e.f. 17.10.2016. Demand Notice Date:-07.12.2016

Property No 10: Shop No.01,02,03 & 04, on ground floor, in Shree Ganesh Complex, Shivaji Nagar, Near Janta English School, Dindori, Dist Nasik.

Built up Area of Shops Shop No.1: 265 sq ft, 2. Shop No.2: 180 sq ft, 3. Shop No.3: 265 sq ft, 4. Shop No.4: 265 sq ft

Reserve Price: Rs.25,70,000.00, EMD Rs.2,57,000.00

(contact = Shri Rohit Burman - Mob. No. 9834282797)

Name of

Status of Possession: Symbolic

(contact = Shri Rohit Burman - Mob. No. 9834282797)

Reserve Price: Rs.44,75,000.00, EMD Rs.4,47,500.00 Status of Possession: Symbolic

Earnest Money Deposit (EMD) = 10% of the Reserve Price | Bid Increment Amount = Rs.50,000/-

Name of the

Date and time for submission of request letter of participation / KYC Documents/ Proof of EMD etc. = on or before 23.08.2019,up to 5.00 p.m. Date & Time of e-Auction = Date: - 26.08.2019 Time: - From 10.00 a.m. To11.00 a.m. with unlimited extensions of 5 Minutes each.

Date & Time of inspection of the properties: 19.08.2019 from 11.00 A.M. to 1.00 P.M. (contact = Shri Rohit Burman - Mob. No. 9834282797)

Guarantor(s) which Property/ies is/are Being Sold Borrower(s) Mr. Sopan Kisan Kawale Outstanding: Rs.18,32,380/- + Intt. & Charges w.e.f. Bapu Bansi Shinde 06.11.2016. Demand Notice Date: - 07.11.2016

Property No.11: Flat No. 4, adm 91.54 Sq. Mtrs (Carpet area 70.417 sq.mtrs) 1st floor, B wing , Shakuntala Heights Apartment, Plot No. 1+2+3+4, S.No. 43/1+2+3+4+5/8/1, Near Dakshin Mukhi Hanuman Mandir, Khutwad Nagar, Kamatwade Shiwar, Tq & Dist Nasik-422008.

Outstanding Dues for Recovery of

Date and time for submission of request letter of participation / KYC Documents/ Proof of EMD etc. = on or before 23.08.2019, up to 5.00 p.m.

Date & Time of inspection of the properties: 19.08.2019 from 11.00 A.M. to 1.00 P.M.

Date & Time of e-Auction = Date: -26.08.2019 Time: - From 10.00 a.m. To11.00 a.m. with unlimited extensions of 5 Minutes each

Earnest Money Deposit (EMD) = 10% of the Reserve Price | Bid Increment Amount = Rs.50,000/-

Name of Name of the Outstanding Dues for Recovery of Guarantor(s) which Property/ies is/are Being Sold Borrower(s) Outstanding: Rs.31,39,920.70/- + Intt. & Charges w.e.f. M/s. Balaji Services 28.10.2016. Demand Notice Date: - 07.12.2016 Prop. Mr.Sachin Gokul Varkhede

Property No.12: N.A Open Plot No. 90, Gat No. 66/1+66/2+66/3, Belgaon Dhaga-Vilholi Road, Mouje Belgaon Dhaga, Tal & Dist. Nashik. 422213. Area 342.55 Sq. Mt. Reserve Price: Rs.26,20,000.00, EMD Rs.2,62,000.00 Property No.13: N.A Open Plot No. 91, Gat No. 66/1+66/2+66/3, Belgaon Dhaga-Vilholi Road, Mouje Belgaon

Dhaga, Tal & Dist. Nashik. 422213. Area 390.65 Sq. Mt. Reserve Price: Rs.29,88,000.00, EMD Rs.2,98,800.00 Status of Possession : Symbolic

Earnest Money Deposit (EMD) = 10% of the Reserve Price Bid Increment Amount = Rs.50,000/-Date and time for submission of request letter of participation / KYC Documents/ Proof of EMD etc. = on or before

23.08.2019, up to 5.00 p.m. Date & Time of e-Auction = Date: 26.08.2019 Time: - From 10.00 a.m. To11.00 a.m. with unlimited extensions

of 5 Minutes each Date & Time of inspection of the properties: 19.08.2019 from 11.00 A.M. to 1.00 P.M.

Name of Borrower(s) Name of the Guarantor(s) Name of the Outstanding Dues for Recovery of which Property/ies is/are Being Sold			
Γ	M/s. Sonu Enterprises Mrs Prop.Mr.Sunil Motiram Jagtap. Suni		Outstanding: Rs. 17,77,120/- + Intt. & Charges w.e.f. 22.02.2017. Demand Notice Date: - 23.02.2017

Property No.14: Row House No.03, Sonu Niwas, A-Wing, Ramkutir Co Op Housing Society Ltd., Gosavi Mala, Near Mhasoba Temple, Old Saikheds Road, Jail Road, Nashik – 422 101. Area 1325 Sq. ft.

Reserve Price: Rs.39,42,000.00, EMD Rs.3,94,200.00 Status of Possession: Symbolic

(contact = Shri Rohit Burman - Mob. No. 9834282797)

Earnest Money Deposit (EMD) = 10% of the Reserve Price Bid Increment Amount = Rs.50,000/-

Date & Time of inspection of the properties: 19.08.2019 from 11.00 A.M. to 1.00 P.M.

Date and time for submission of request letter of participation / KYC Documents/ Proof of EMD etc. = on or before 23.08.2019, up to 5.00 p.m. Date & Time of e-Auction = Date: 26.08.2019 Time: - From 10.00 a.m. To11.00 a.m. with unlimited extensions of 5 Minutes each.

(contact = Shri Rohit Burman - Mob. No. 9834282797) For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India, the Secured Creditor's website

2. http://www.sbi.co.in Date: 26.07.2019

https://www.bankeauctions.com

Place: Thane

AUTHORISED OFFICER, State Bank of India

JS Legal (Advocates)

Dated: 26.07.2019

THE VICTORIA MILLS LIMITED Regd. Office: Victoria House, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai 400013 CIN: L17110MH1913PLC000357. Tel No.: 24971192/93, Fax No.: 24971194 Email ID: vicmil@vsnl.com /

vicmilt2013@gmail.com,

Website: www.victoriamills.in

Notice is hereby given that pursuant provisions of Regulation 47 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligation) and Disclosure Requirements) Regulations. 2015, a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday August 09, 2019 inter-alia to consider, approv and take on record the Un-Audited Financia Results of the Company for the quarter ended

June 30, 2019. Pursuant to Regulation 47(2) of the aforesaid Regulations the information contained in thi notice is also available on the website of the BSI Ltd. www.bseindia.comwhere the Company' securities are listed and also available of Company's website www.victoriamills.in FOR The Victoria Mills Limited

> Nikunj Kanabar Company Secretary

Place : Mumbai Date: July 25, 2019

JAYABHARAT CREDIT LIMITED

22. Rajabahadur Mansion, 4th Floor, Opp. S.B.I. Main Branch, Near Stock Exchange Mumbai Samachar Marg, Fort,

Mumbai - 400023 NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, August 5, 2019, inter alia, to consider, the Unaudited Financial Results (provisional) of the Company for the Quarter ended 30th June, 2019 at 01.00 P.M. at 17-B, Asaf Ali Road, New Delhi 110002.

For JAYABHARAT CREDIT LIMITED Arun Mitter Director

)..... प्रथम याचिकाकर्ती कंपनी

द्वितीय याचिकाकर्ती कंपनी

)..... तृतीय याचिकाकर्ती कंपनी

Place: Mumbai Date: : 26.07.2019

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ यांच्यासमोर सी.पी. (सीएए)/२३२२/एमबी/२०१९

सी.ए. (सीएए) /११४०/एमबी/२०१९ मध्ये

कंपनी कायदा, २०१३ च्या प्रकरणी

कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद २३० ते २३२ व कंपन्या कायदा, २०१३ च्या अन्य लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियमांच्या प्रकरणी

टार-विन ट्रेडिंग ॲन्ड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड (सीआयएन U67120MH1985PTC037555) (प्रथम हस्तांतरक कंपनी) व हॅल्डीन पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड (सीआयएन U26100MH1980PTC023237) (द्वितीय हस्तांतरक कंपनी) यांचे हॅल्डीन कॉर्पोरेशन लिमिटेड (सीआयएन U99999MH1964PLC012913) (हस्तांतरिती कंपनी) व त्यांच्या संबंधित भागधारकांसमवेत समावेशनाद्वारे विलिनीकरण योजनेच्या

टार-विन ट्रेडिंग ॲन्ड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कायदा, १९५६ च्या तरतुदींअंतर्गत संस्थापित एक कंपनी त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : युनिट क्र. २१२, युनिक इंडस्ट्रियल इस्टेट, चकाला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९९. सीआयएन U67120MH1985PTC037555

हॅल्डीन पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कायदा, १९५६ च्या तरतदीं अंतर्गत संस्थापित एक कंपनी. त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : १२०१, बी विंग १२ वा मजला, लोटस कॉर्पोरेट पार्क, ऑफ वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३.

सीआयएन U26100MH1980PTC023237 हॅल्डीन कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी कायदा, १९५६ च्या तरतुदींअंतर्गत संस्थापित एक कंपनी, त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : १२०१, बी विंग

दिनांक : २६.०७.२०१९

१२ वा मजला, लोटस कॉर्पोरेट पार्क, ऑफ वेस्टर्न एक्सप्रेस हायवे,गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३. सीआयएन U99999MH1964PLC012913

(एकत्रितरीत्या याचिकाकर्त्या कंपन्या म्हणून उल्लेखित)

याचिकेच्या सुनावणीची सूचना

टार-विन ट्रेडिंग ॲन्ड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड (प्रथम याचिकाकर्ती कंपनी/प्रथम हस्तांतरक कंपनी) व हॅल्डीन पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड (द्वितीय याचिकाकर्ती कंपनी /द्वितीय हस्तांतरक कंपनी) यांचे हॅल्डीन कॉर्पोरेशन लिमिटेड (तृतीय याचिकाकर्ती कंपनी/हस्तांतरिती कंपनी) व त्यांच्या संबंधित भागधारकांसमवेत समावेशनाद्वारे विलिनीकरण योजनेच्या मंज्रीकरिता कंपन्या कायदा, २०१३ चो अनुच्छेद २३० ते २३२ अंतर्गत याचिकाकर्ती कंपन्यांद्वारे दि. १९ जून, २०१९ रोजी याचिका सादर करण्यात आली होती व ती सदर माननीय न्यायाधिकरणाद्वारे दि. २५ जुलै, २०१९ रोजी दाखल करण्यात आली असून आता कंपनी प्रकरणे हाताळणाऱ्या सन्माननीय न्यायाधिकरणासमोर दि. ८ ऑगस्ट, २०१९ रोजी सुनावणी व अंतिम वासलातीसाठी

सदर याचिकेस समर्थन वा विरोध दर्शव इच्छिणाऱ्या व्यक्तीने त्याच्या हिताचे स्वरूप, त्याच्याद्वारे वा त्याच्या विकलाद्वारे स्वाक्षरी करून, त्याचे संपूर्ण नाव व पत्त्यासह अशा सचनेसमवेत याचिकाकर्त्या कंपन्यांचे वकील व राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण मेंबई खंडपीठ पत्ता ६ वा मजला. फाऊंटन टेलिकॉम बिल्डिंग. महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ येथे याचिकेच्या सुनावणीच्या वरील निर्देशित निश्चित तारखेच्या किमान दोन दिवस अगोदरपर्यंत पाठवावी. एखाद्या व्यक्तीचा याचिकेस विरोध असल्यास विरोधाची पार्श्वभूमी वा प्रतिज्ञापत्राची प्रत अशा सूचनेसमवेत पाठवावी. एखाद्या व्यक्तीस याचिकेची प्रत हवी असल्यास त्याकरिताचे विहित शुल्क प्रदान करून ती अधोहस्ताक्षरितांकडून प्राप्त करता येईल.

अजित सिंग तावर ॲन्ड कं.

१४, राजाबहादूर बिल्डिंग, अंबालाल दोशी मार्ग, बॉम्बे म्युच्युअल चेंबर्सच्या समोर, फोर्ट, मुंबई -४०००२३.

THE MIDDLE INCOME GROUP CO-OPERATIVE HOUSING SOCIETY BANDRA (EAST), GROUP V LTD. (Reg. No. BOM/HSG/8045 of 83)

Office: Shed between D-82/83, MIG Colony, Bandra (East), Mumbai 400 051.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mrs. Dipti Chukerbutti, now deceased, was member of MIG Coop. Hsg. Soc. Bandra (East) Gr. V. Ltd., Gandhi Nagar, Bandra East, Mumbai - 400051. And as such holding five shares bearing nos. 0036 to 0040 (both inclusive) of the society under share certificate no. 0008 issued to her by the Society. She was residing at Flat No. A-75/750.

Mrs. Swati Bhatkal, the first nominee of Mrs. Dipti Chukerbutti residing at Flat No. A-75/750 of the Society has now informed the society that the original share certificate is lost and misplaced by her and is not traceable inspite of diligent search. The other two nominees are Mr. Rajan Chakraverty and Mrs. Suparna Prabhakar.

Mrs. Swati Bhatkal has now applied to the Society under byelaw no. 9 for issuance of duplicate share certificate for the said lost share certificate, with a copy of Praman Patra lodged at Kherwadi Police Station dated 30th May 2019.

Any person having found or having any claim or objection to or against said shares to be transmitted in any manner whatsoever shall bring the same to the notice of the Hon. Secretary of MIG Coop. Hsg. Soc. Bandra (East) Gr. V. Ltd. situated at the plot (Porta Cabin) within 15 days from the date hereof, failing which the society will proceed to issue the duplicate share certificate to the applicant as per the procedure of prescribed Bye-Law.

For MIG CHS Bandra (E) Gr. V. Ltd.

Dated: Place: Mumbai

Dr. S. I. Hussain Hon. Secretary

DNS BANK डोंबिवली नागरी सहकारी बँक लि.

वसुली विभाग: एव्हरेस्ट ॲनेक्स, द्वारका हॉटेलच्या वर, डोंबिवली रेल्वे स्टेशननजीक, डोंबिवली (पश्चिम), जि. ठाणे. दूरध्वनी क्र. (०२५१) २४९४८५३ / २४८०६२६

ताबा नोटीस (नियम ८ (१))

ज्याअर्थी,

खाली सही करणार प्राधिकृत अधिकारी, **होंबिवली नागरी सहकारी बँक लि.** यांनी सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ मधील नियम ३ सहवाचता सदर कायद्याच्या कलम १३ (१२) अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक ३१.०७.२०१७ ची **मागणी नोटीस** जारी करून कुमारी शामल विजय परब प्रोप्रा. मेसर्स श्री. यमाई पिक्चर्स आणि त्यांचे हमीदार, यांना संयुक्तरित्या आणि स्वतंत्ररित्या, दिनांक ३०.०६.२०१७ रोजी बाकी असलेल्या रु. १,९३,५१,३१४.२५ (रुपये एक कोटी त्र्याण्णव लाख एकावन्न हजार तिनशे चौदा आणि **पंचवीस पैसे मात्र)** व त्यावरील व्याज अशी संपूर्ण रक्कम सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांचे आत परत करण्यास सांगितले होते.

कर्जदार/गहाणवटदार/जामीनदारांनी सदर रकमेची परतफेड न केल्यामुळे कर्जदार/ गहाणवटदार/जामीनदार यांना आणि सर्वसामान्य जनतेला ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरी करणार यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्सच्या नियम ८ सहवाचता सदर कायद्याच्या उप-कलम (४) कलम १३ अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मंडल अधिकारी, नंदगाव, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग यांचेद्वारे खाली वर्णन करण्यात आलेल्या मालमत्तांचा दिनांक २३.०७.२०१९ रोजी प्रत्यक्ष ताबा घेतला आहे.

कर्जदार/गहाणवटदार/जामीनदार यांना विशेष करून आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदारीची सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी निम्नलिखित मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेच्या संदर्भातील कोणताही व्यवहार हा **डोंबिवली नागरी** सहकारी बँक लि. यांना रु. १,९३,५१,३१४.२५ (रुपये एक कोटी त्र्याण्णव लाख एकावन्न हजार तिनशे चौदा आणि पंचवीस पैसे मात्र) आणि दि. ३०.०६.२०१७ पासून संपूर्ण थकबाकी पूर्ण

होईपर्यंत त्यावरील व्याज इतकी रक्कम भरण्याच्या अधीन असेल. सुरक्षित मालमत्ता सोडविण्याकरिता उपलब्ध वेळेच्या बाबतीत, कायद्याच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुर्दींकडे कर्जदार/गहाणवटदार/जामीनदारचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचा तपशील

गांव वाघेरी, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग स्थित गट नं. ११९२/बी२, क्षेत्र ०एच - ३२ आर ६३पी (अकृषीक) वर असलेल्या आणि वसलेल्या एकत्रित दोन मजली इमारती असून त्यात मंगळोर शीर्षक छतावरील जांभा दगड बांधण्यात आले आहे. त्याचे सर्व खंड आणि तुकडे आणि

जिमनीच्या चतुःसीमा खालीलप्रमाणे :-|पूर्वेस : गट नं. ११८२

उत्तरेसः गट नं. ११९१, ११८३ दक्षिणेस रस्ता आणि गट नं. ____ पश्चिमेसः गट नं. ११९२ ए

सह सुलभतेने, मार्गाने अधिकार इत्यादी आणि त्यावर सर्व फर्निचर, फिक्चर, इलेक्ट्रिक इंस्टॉलेशन इ.

प्राधिकृत अधिकारी दिनांक : २६.०७.२०१८ डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. दिनांक : कणकवली. * उपरोल्लेखित मराठी मजकुरामध्ये काही संदिग्धता असल्यास / आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा.

PUBLIC NOTICE

West Leisure Resorts Ltd Regd. Off.: Office No. 802, Floor-8, Plot-213, Raheja Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai-400021 Tel. No.: 022-22837614

E-mail Id: ho@hawcoindia.com CIN No.: L55101MH2008PLC177941 Notice is hereby given that the Board of Directors of the Company will meet on 2nd August, 2019 to consider interalia the unaudited financial results for the guarter ended 30th June, 2019.

Also refer: www.westleisureresort.co.in. www.bseindia.com. 25.07.2019

पब्लिक नोटीस

याद्वारे नोटीस देण्यात येते की, गाव मौजे नारिंगी, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील मिळकत.

सर्व्हे.नं. हिस्सा नं. क्षेत्र आका एच.आर. रु.पै. 0-87-80 3-68 200 0-00-70 200 0-88-40 7-48

पो.ख.

0-00-60 0-00-60 0-88 १० पो.ख.

0-00-70 ३ ०-०४-३० १-०६ अशी जमीन मिळकत सुरेश प्राणलाल ठक्कर व दक्ष सुरेश ठक्कर यांचे मालकीची असून सदर जमीन मिळकत त्यांनी माझे अशिलांना विक्री करण्याचे मान्य व कबूल केले आहे. तरी सदर जिमनीवर अगर त्याच्या भागावर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हिस्सा, दावा असल्यास त्यांनी निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या १११. पहिला मजला, कपाडिया हाऊस, गावठण, विरार प., ता. वसई, जि. पालघर येथील कार्यालयात ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत सर्व कागदपत्रासहित लेखी कळवावा, तसे न केल्यास तशा प्रकारचा कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क, हितसंबंध नाही असे समजून किंवा कोणाचा असल्यास तो सोडून देण्यात आला आहे असे समजून सदर

दि. २५.०७.२०१९

करण्यात येईल.

मिळकतीचा विक्री व्यवहार पूर्ण

आर. टी. पाठक वकील

of the Scheduled Property shall be consummated.

bearing No. 423 is bounded as follows:-

On or towards the North

On or towards the South

On or towards the East

On or towards the West

स्थळ: मुंबई

दिनांक: 26-07-2019

Dated this 26th day of July, 2019

E-mail: ajit.mmla@gmail.com

Chamber: Landmark Pllatinum, Office No. 803, 8th Floor,

Mumbai - 400 050, India **Tel.:** +91 022 26486203/04 / 05

Junction of 34th Road & S. V. Road, Bandra (West),

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT, we are instructed and authorized by our client, to investigate the

unencumbered right, title, and interest of CITRON INFRAPROJECTS LIMITED to the

Scheduled Property, who is in the process of selling the Scheduled Property to our

Any person having any claim or right in respect of the Scheduled Property by any way of

inheritance, share, sale, mortgage, assignment, exchange, lease, lien, license, deposit of

title deeds, pledge, gift, occupation, possession, tenancy, sub-tenancy, leave and license,

lease, sub-lease, maintenance, bequest, succession, family arrangement

settlement, litigation, Decree or Court Order of any Court of Law or encumbrance

howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned in writing within 14 days from the date of publication of this Notice of his / her/ its such claim, if any, with all supporting documents duly certified in that regard; failing which the title with respect

to the Scheduled Property shall be deemed to be unencumbered and the claim(s), if any, of such person/entity shall be treated as waived and not binding on our client and the Sale

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

All that Commercial Premises being Shops Nos. 1, 2, 3, and 4 collectively admeasuring 2137 square feet carpet area in Upper Ground Floor of the building known as "Gabbana"

House" belonging to Gabbana Co-operative Housing Society Limited situated at the Corner of 1st and 15th Road, Khar (West), Mumbai 400 050, standing on land bearing Plot No. 423 of S. S. Scheme No. 07 of Khar and bearing C.T.S. No. 1258 of Village Bandra in the Registration District of Bombay City and Bombay Suburban together with all other incidental rights, advantages and benefits appertaining thereto together with the right to exclusively use 4 (four) Nos. of Open Car Parking Spaces situated at the Open Space abutting between the Commercial portion of the Building and 1st and 15th Road. The Plot bearing No. 423 is bounded as follows:-

By Road Known as 01st Road

C.T.S. No.309 of the said village

C.T.S. No.307 of the said Village

By Road known as 15th Road

By Plot No. 425 of the said scheme and bearing

By Plot No.424 of the said scheme and bearing

Advocate Ajit N Makhijani

M M Legal Associates

Advocates & Consultants

नोटीस जाहीर

या जाहीर नोटीसद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, गट नं. ४९ हिस्सा नं. १५, प्लॉट नं. ६ मांजरली, बदलापूर (पूर्व), जि. ठाणे येथील क्षेत्र ४५४.८५ चौ. मी. जमीन श्रीमती सरस्वतीबाई उमाजी सांगळे. श्री शिवाजी उमाजी सांगळे आणि श्री विलास उमाजी सांगळे यांच्या |मालकीची व कब्जा वहिवाटीची असलेली मिळकत असून दि. ११.५.२०१७ रोजी केलेल्या डेव्हल्पमेंट ॲग्रीमेंट द्वारे मे. साई श्रद्धा कन्स्ट्रक्शन्स, बिल्डर्स ॲन्ड डेव्हल्पर्स यांना सदर जमीनीवर तळमजला आणि १ ते ४ मजल्यांच्या बिल्डिंगचे बांधकाम करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

या 'साई सरस्वती अपार्टमेन्ट' बिल्डिंगच्या प्रोजेक्टमध्ये श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड संस्थेने शाखेच्या कामकाजाकरिता संपूर्ण तळमजला व पहिला मजला मे. साई श्रद्धा कन्स्ट्रक्शन्स यांच्याकडून कायम स्वरुपी विकत घेण्याचे ठरविले आहे. सदर जिमनीशी अन्य कोणाचाही, कोणत्याही प्रकारचा हक्क, गहाण, दान, बक्षीस, फरोक्त लीज, दावा, अधिकार, हितसंबंध बोजा वगैरे असल्यास सदर व्यक्तीने आपली हरकत ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत खालील कार्यालयीन पत्त्यावर सर्व पुराव्यानिशी लेखी नोंदवावी. सदर मुंदतीत कोणतीही लेखी तक्रार अगर हरकत न आल्यास हा विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्यात येईल व त्या मुदतीनंतर आलेल्या तक्रारीचा वा हरकतींचा विचार केला जाणार नाही. तसेच ती तक्रार, हरकत आमच्या संस्थेस बंधनकारक राहणार नाही. - सौ. स्वाती आर. पराडकर,

श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड (खादी आणि ग्रामोद्योग आयोग द्वारा मान्य) मुख्य कार्यालय

ओरॅकल पॉईंट, तिसरा मजला, रेल्वे स्टेशनच्या समोर, वांद्रे (प.), मुंबई ५०. संपर्कः (०२२)२६५५४०२१-३१ E-mail: enquiry@lijjat.com

त्रिधातू

अरण्या डेव्हलपर्स एल.एल.पी.

आमच्या प्रस्तावित प्लॉट बिअरींग सीटीएस नं. ४२९ए, ४२९बी, ४२९डी, ४२९/२, ४२१/५ देवदार गांव, देवदार फार्म रोड, M/E वार्ड, चेंबुर, मुंबई, महाराष्ट्र येथील रहिवासी प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून पर्यावरण विषयक मंजुरी

सदर पर्यावरण विषयक मंजुरीची प्रत महाराष्ट्र प्रदुषण मंडळ नियंत्रण यांच्या www.ecmpcb.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

CIN: L29110MH1995PLC085738

Regd. Off.: 2" Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-02
Corp. Off.: "Suryarath", 1" Floor, Panchwati, 1" Lane, Ambawadi, Ahmedabad-06
Phone: +91-6359637788 • Email: investor.relations@jindalonline.com
Website: www.kashyaptele-medicines.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 2" August, 2019 at "Suryarath" 1" Floor, Panchvati 1"Lane, Ambawadi, Ahmedabad-06, inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the first quarter ended 30" June, 2019 as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and to transact any other businesses as per the agenda items of the Meeting. By Order of the Board of Directors

Date: 25th July, 2019 Place: Ahmedabad

(Amit Agrawal) Managing Director - DIN:00169081

For Kashyap Tele-Medicines Limited

my client MR. RAJESH CHENRAJ CHANDALIA If anybody is having any objection, claim, interest, dispute for the above intended sale transaction, he/she/they may contact me with the documentary proof substantiating his/her/their objections/claims/details of dispute/s within fifteen (15) days from the date of this publication, failing which, MR. ALI AKBAR ALI RAZAK GHEEWALA will proceed to complete the sale transaction with my client MR. RAJESH CHENRAJ CHANDALIA as if there are no third party claims/objections/disputes in

PUBLIC NOTICE

The General Public is hereby

informed that MR. ALI AKBAR ALI RAZAK GHEEWALA is owner of

below mentioned property and

willing to sell the said property to

disputes will be entertained. Schedule of Property

respect of the Schedule Property,

thereafter no claims/objections/

ALL THAT piece and parcel of Property Bearing Survey No.23, Hissa No.1, CTS No.502, Area Admeasuring 1.45 Guntahs Equivalent to 146.7 Sq. Meters Situated at Village Madh, Taluka Andheri, Mumbai Suburban District

Address:- A.C.B.A, 3rd Floor, M.M. Court, Andheri (East) Mumbai - 400 069 advarvindtiwarimumbai@gmail.com,

Email Id: Contact No.+91-9930760959

Advocate Mr. Arvind O. Tiwar

या नोटिसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मौजे गोडदेव, ता. व जि. ठाणे येथील जुना

जाहीर नोटीस

सर्व्हे क्र. ७५, नवीन सर्व्हे क्र. ११, हिस्सा क्र. ७, क्षेत्रफळ १२६० चौ. मी. या जमीन मिळकतीमधील १) श्री. वासुदेव भास्कर पाटील, २) श्री. हेमंत भास्कर पाटील व ३) श्री. अनिल भास्कर पाटील यांच्या १/२ हिस्सा, हक्क व अधिकाराची म्हणजेच ६३० चौ. मी. जमीन मिळकत त्यांनी माझे अशिलांना कायमस्वरूपी विक्री करण्याचे मान्य केले आहे. सदर मिळकतीवर अथवा मिळकतीच्या कोणत्याही भागावर कोणाही इसमाचा अथवा संस्थेचा खरेदी, गहाण, दान, बक्षीस, विश्वस्त, वारसा, भाडेपट्टा, ताबा, वहिवाट अशा व अन्य कोणत्याही प्रकारे हक्क, दावा, अधिकार वा हितसंबंध असल्यास तशा व्यक्ती अथवा संस्थेने सदर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या मुदतीत कागदोपत्री पुराव्यासह खालील नमूद पत्त्यावर लेखी कळवावे. विहित मुदतीत कोणाचीही हरकत न आल्यास तसे कोणाचेही, कोणतेही अधिकार नाही असे समजण्यात येऊन, सदर मिळकतीचा व्यवहार पूर्ण केला जाईल. कागदोपत्री पुराव्याविना व विहित मुदतीनंतर दाखल करण्यात आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.

> ॲड. दिलीप वि. पंडित सी/१०४, गावदेवी प्रसाद सोसायटी, गोडदेव, भाईंदर (पूर्व), ता. व जि. ठाणे-४०१ १०५

(1) IDBI BANK

ताबा सूचना

आयडीबीआय बँक लिमिटेड, रिटेल रिकव्हरी डिपार्टमेंट, 2रा मजला, मित्तल कोर्ट, बी विंग, नरीमन पॉईंट, मुंबई - 400021, दूरध्वनी क्र. 022-6127 9342 / 6127 9345 / 6127 9348

निम्नखाक्षरीकार हे आयडीबीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने यांनी दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (सन 2002 चे 54) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, 2002 चा नियम 3 सहवाचता कलम 13(12) अन्वये मिळालेल्या अधिकारांच्या आधारे मागणी सूचना जारी करून कर्जदारांना सूचनेतील नमूद रक्कम चुकती करण्यास सदर सूचना प्राप्त झाल्याच्या ६० दिवसांच्या आत करण्यास सांगितले होते.

सदरह कर्जदार यांनी सदरह रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, 2002 च्या नियम 8 सह वाचता ॲक्टचे कलम 13 चे उप कलम (4) अन्वये त्यांना मिळालेल्या अधिकारांच्या आधारे खाली वर्णन करण्यात आलेला मिळकतीचा कब्जा घेतला.

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम 13 उप कलम (8) च्या तरतुदी नुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

विशेषत: कर्जदार आणि येथे वरील नमूद अन्य आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार खाली नमूद रकमेकरिता आयडीबीआयच्या प्रभाराकरिता आणि त्यावरील व्याज आणि प्रभारा अधीन राहील.

कर्जदाराचे/मालमत्तेच्या मालकाचे नाव आणि कर्ज खाते क्रमांक	मागणी सूचनेची तारीख	ताब्याची तारीख	मालमत्तेचा तपशील	मागणी सूचनेत दावा केलेली रक्कम
कर्जदारः श्री गाबाजी विष्णु गोपाळे हमीदारः सौ संगीता गाबाजी गोपाळे आणि श्री सतीश वामन मोरे कर्ज खाते क्रमांकः 0123675100006784	25.08.2014	23.07.2019	फ्लॅट क्रमांक 204, बी विंग, प्लॉट क्रमांक 146, जी.इ.एस, सेक्टर - 19, खारघर, नवी मुंबई - 410210.	₹3,73,876.33
कर्जदारः श्री सचिन वि. कांबळे सह-कर्जदारः सौ ज्योति विलास कांबळे कर्ज खाते क्रमांकः 0302675100002820	29.12.2018	23.07.2019	फ्लॅट क्रमांक 103, पहिला मजला, राजेश रेसिडेंन्सी, प्लॉट क्रमांक-26, सेक्टर - 36, कामोठे, नवी मुंबई-410206, महाराष्ट्र.	₹44,60,354.70

दिनांक - 26 जुलै, 2019 स्वाक्षरी/-ठिकाण - मुंबई अधिकृत अधिकारी

HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED (FORMERLY KNOWN AS MAFATLAL FINANCE COMPANY LIMITED)

Regd. Office: 35 A-Wing, Raj Industrial Complex Premises Co-operative Society Limited, Military Road, Marol, Andheri (East), Mumbai - 400059 EXTRACT OF THE STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2019 CIN NO. L99999MH1986PLC041277 (Rs. In Lakhs)

Stand-alone

Consolidated

Sr.	Particulars		Stand-alone		Consolidated			
No.	T di todali o	Quarter Ended 30.06.2019 (unaudited)	Quarter Ended 30.06.2018 (unaudited)	Year Ended 31.03.2019 (Audited)	Quarter Ended 30.06.2019 (unaudited)	Quarter Ended 30.06.2018 (unaudited)	Year Ended 31.03.2019 (Audited)	
1	Total Income from Operations and Others	30.11	31.00	154.63	76.85	102.42	371.03	
2	Net Profit for the Period / Year before Tax **	4.06	3.66	37.50	11.22	11.53	73.70	
3	Net Profit for the Period / Year after Tax **	4.06	3.66	37.50	11.22	11.53	70.30	
4	Other Comprehensive Income (OCI) Remeasurement of Gains / (Losses) on Non Current Investments	0.34	(0.09)	0.10	3.66	94.46	(62.57)	
5	Total Comprehensive Income for the period / year [comprising profit for the period / year (after tax) and other comprehensive income (after tax)]	4.40	3.57	37.60	14.88	105.99	7.73	
6	Paid up Equity Share Capital of Rs.5 each	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81	1,471.81	
7	Reserves Excluding Revaluation Reserves as per the Audited Balance Sheet			(1,264.39)		94	373.88	
8	Earning per Share : a) Basic b) Diluted	0.01 (Not annualised) 0.01 (Not annualised)	0.01 (Not annualised) 0.01 (Not annualised)	0.13 0.13	0.04 (Not annualised) 0.04 (Not annualised)	0.04 (Not annualised) 0.04 (Not annualised)	0.24 0.24	

There was no Exceptional / Extraordinary items during the Quarter Ended 30th June 2019 Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June 2019 are available on the Stock Exchange Websites (www.bseindia.com and www.nseindia.com)

Date : 25th July 2019

Place: Mumbai

By order of the Board for HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED

HSBC (X)

दि हाँगकाँग अँड शांघाई बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेड

नेस्को आयटी पार्क, बिल्डिंग नं. 3, 9, 10 आणि 11वा मजला, नेस्को काँप्लेक्स, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई-400063. सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्सच्या कलम 13(2) आणि एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट 2002 अंतर्गत सूचना

आम्ही एचएसबीसी बँकेमधून आमच्या मुंबई शाखेद्वारे/मी, अधिकृत अधिकारी म्हणून, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्सच्या कलम 13(2) आणि एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट 2002 अंतर्गत मागणी सूचना जारी करत आहोत. त्यात भांडवल, व्याज इत्यादीचा भरणा करण्यास तुमच्याकडून कसूर झाला आहे हे सांगण्यात आलं आहे. शिल्लक रक्कम खाली दिल्यानुसार आहे:

अ.क्र	कर्जदाराचं नाव	कर्ज खाते क्रमांक	13(2) सूवनेची तारीख	मर्यादा	एनपीए तारीख	व्याज दर	कलम कायदा सूचनेनुसार मागणी रक्कम	पत्रव्यवहाराचा पत्ता	तारण ठेवलेली मालमता
1	प्रेम मार्क सेक्विरा अलिना प्रेम सेक्विरा रोहन सेक्विरा	030084 248220	24/06/2019	₹8,92,400/-	15/02/2019	10.40%	₹8,46,250.74	 ए 3, न्यू ब्लू डायमंड, टॅंक रोड, ओरलेम, मालाड (पश्चिम) 400064 एसएसआयईएमएम ऑटोमेशन सिस्टिम्स, ए 3, न्यू ब्लू डायमंड, टॅंक रोड, ओरलेम, मालाड (पश्चिम) 400064 702, बुएना विस्ता, जे.बी.सी. सुंदर लेन, अंकल्स किंचनच्या वर, ओरलेम, मालाड (प) 400064 निकोलस पिरॅमल इंड. लि., आय निरलॉन कॉंप्लेक्स, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाय पूर्व 400063 	फ्लॅट नं.बी-202/203, 2 रा मजला, लुबना अपार्टमेंट, जनकल्याण नगर, मालाड पश्चिम, मुंबई-400095
2	श्रीमती निकिता मेकर श्री. विनोद मेंघराज मेकर	006175 244221	18/06/2019	₹3,97,706/-	01/03/2018	9.35%	₹3,63,056.85	 कतर एअरवेज, कतर एअरवेज टॉवर, पीओ बॉक्स 22550, दोहा, कतर विनोद मेकर प्रॉप, डी, 19, धनराज महल, सीएसएम मार्ग, कुलाबा, मुंबई-400039 बिल्डिंग नं. 65, झोन 23, स्ट्रीट नं. 980, एएल मगदा स्ट्रीट, बीन महमूद एरिया, कतर-25555 बी 708, महावीर वैभव, सेक्टर 11, प्लॉट नं. 13, कोपरखैराने, नवी मुंबई-400709 	फ्लॅट नं. 404, 4 था मजला, सी विंग, प्लॉट नं. 3ए, सेक्टर 46ए, गहलोत ॲव्हेन्यू, सीवूड, नेरूल, नवी मुंबई-400706
3	शेखर किसान भोर छाया शेखर भोर	006192 652220	14/06/2019	₹20,88,596/-	01/05/2019	9.50%	₹19,67,627.52	 सीएस इन्फोकॉम प्रा.लि., सागर टेक प्लाझा ए 505, साकीनाका, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई 400072 हाउस नं.46 बी टाइप, गणेश रो हाउस, शंकर मंदिराजवळ, अन्नपूर्णा नगर, आधारवाडी चौकाजवळ, कल्याण (प), ठाणे-421301 इन नेट इंडिया प्रा.लि., तळमजला, सायबर वन, प्लॉट नं. 486, सेक्टर 30 ए, वाशी, नवी मुंबई-400703 	फ्लॅट नं. 502, 5 वा मजला, बिल्डिंग टाइप सी 1, निरज सिटी, बारावे गाव, गोदरेज पार्क मागे, खडकपाडा, कल्याण (प), ठाणे-421301
4	यझदी बेहराम पेस्तोनजामास्प होमई यझदी पेस्तोनजामास्प	012419 206001	19/06/2019	₹2,05,00,000/-	16/12/2017	9.35%	₹2,12,94,284.06	 40 मजल्यावर 4004, ऑर्किड एनक्लेव ए विंग, 265 ई, बेलासिस रोड, मुंबई सेंट्रल पूर्व, मुंबई 400008 धून लॉज, 1 ला मजला, 271, ताढदेव रोड, मुंबई 400007 37 मजल्यावर 3704, ऑर्किड एनक्लेव, ए विंग, बेलासिस रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई सेंट्रल बस डेपो समोर, मुंबई 400008 प्रदीव एंटरप्राइजेस, प्लॉट नं. 38, दिवान इंडस्ट्रिअल इस्टेट विलेज, अलियाली, पालघर, मुंबई 401404 एसबीआय कमर्शिअल आणि इंटरनॅशनल बॅंक लि., मेकर चेंबर्स III, 	युनिट बेअरिंग नं. 305, 3 रा मजला, क्रिसेंट बे, टोंवर टी 4, जेराबाई वाडिया रोड, परळ भोईवाडा, मुंबई 400012

आम्हाला कारणासह असं वाटत आहे की तुम्ही मागणी सूचनेची सेवा टाळत आहात. म्हणून मागणी सूचना इथे प्रसिध्द करत आहोत. तुम्हाला ह्याद्वारे सांगण्यात येत आहे की ही मागणी सूचना प्रसारित झाल्यापासून 60 दिवसांमध्ये एचएसबीसी बँकेला वरील रक्कम ही व्याज, शुल्क, आनुषंगिक खर्च, खर्च इत्यादींसोबत भरावी, तसे करण्यात कसूर केला तर एचएसबीसी बैंक सर्व किंवा सदर कायद्याच्या कलम 13(4) अंतर्गत सर्व किंवा कोणत्याही तरतुदींनुसार सर्व किंवा एका किंवा जास्त सुरक्षित मालमत्तेविरुध्द आवश्यक कारवाई करेल, ज्यात एका/अनेक कर्जदारांची मालमत्ता जप्त करण्याचा समावेशही आहे. तसेच,सदर कायद्याच्या कलम 13(13) अंतर्गत वरील सुरक्षित मालमत्ता विकून/लीजवर देऊन हस्तांतरीत करण्यासाठी तुम्हाला प्रतिबंध करण्यात येत आहे. कृपया ह्यापुढे कोणतीही मागणी सूचना जारी करण्यात येणार नाही ह्याची नोंद घ्यावी.

नरिमन पॉइंट, मुंबई 400021

अधिकृत अधिकारी

दि हाँगकाँग अँड शांघाई बँकिंग कॉर्पोरेशनसाठी

 $T\Lambda T\Lambda$

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his /her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants objectors, in the office of the society/with the secretary of the society between 7.00 P.M. to 8.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

The Infant Jesus Co-op. Housing Society Ltd.

Date: 15/ 05/2019

Form 14 Office of the Recovery Officer, DRT-II

Bank of Baroda Certificate Holder.

M/s. Radha Rukmani Spinners Pvt. Ltd.& Ors. **DEMAND NOTICE**

In addition to the aforesaid sum, you shall be liable to pay:

thousand three hundred seventy two only) with interest is due from you

the execution proceedings.

process that may be taken for recovering the sum due

Sujeet Kumar, Recovery Officer, Debts Recovery Tribunal No. - II, Mumbai

Road, Mumbai - 400 002.

- Mrs. Suman P. Goyal, A/3/111, Nilkanth Woods, Mullah Baug, Thane (West).
- Mr. Ramswaroop S. Goyal, Flat No.3, Kailash Bhuwan Co-operative Housing Society Ltd. Plot No. 258, Sion Road . Sion (West), Mumbai-400 022.
- 258, Sion Road, Sion (West), Mumbai-400 022.

Talwalkars Better Value Fitness Ltd. Regd. Off.: 801/813, Mahalaxmi Chambers, 22, Bhulabhai Desai Road, Mumbai-400 026. : 2355 6000, Fax: 2355 6363, Website: www.talwalkars.net CIN: L92411MH2003PLC140134

NOTICE

52 and other applicable provisions of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 including amendments thereof that meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 28th May, 2019 at the Registered Office of the Company inter-alia to consider the following:

- 1. Audited stand-alone and consolidated Financial Results of the Company for the quarter and year ended 31st March, 2019.
- 2. Audited stand-alone and consolidated Financial Statement for the year ended 31st March, 2019 along with the Directors Report and
- 4. To approve the offer or invitation to subscribe to Non-Convertible
- 5. Any other business with the permission of the Board.
- 6. The intimation is also available on the: 1. Company's website www.talwalkars.net
- 3. NSE Limited www.nseindia.com

March, 2019.

Employees and their immediate relatives have been advised not to deal in Securities of the Company from 1st April, 2019 upto the completion of 48 hours after the declaration of audited financial results for the year ended on 31st March, 2019.

For Talwalkars Better Value Fitness Limited

Date: 18th May, 2019 Place : Mumbai

Director DIN: 00324591

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

CIN: L29110MH1995PLC085738 Regd. Off.: 2nd Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-02 Corp. Off.: "Suryarath", 1nd Floor, Panchwati, 1nd Lane, Ambawadi, Ahmedabad-06 Phone: +91-6359637788 • Email: investor.relations@jindalonline.com. Website: www.kashyaptele-medicines.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2019

	5000 WAR WARD	Quarte	r ended (Standa	alone)	Year Ended		
Sr. No.	Particulars	31/03/2019	31/12/2018	31/03/2018	31/03/2019	31/03/2018	
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1.	Total income from Operations	5.90	4.65	4.65	19.85	18.00	
2.	Net Profit /(Loss) for the period (Before Tax Exceptional items and/or Extraordinary items)	0.06	1.05	1.27	3.09	4.93	
3.	Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	0.06	1.05	1.27	3.09	4.90	
4.	Net Profit /(Loss) for the period after tax (after exceptional items and/or Extraordinary items)	0.05	0.77	1.27	2.31	3.99	
5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit /(Loss) for the period after tax and other Comprehensive Income (after tax)]	0.05	0.77	1.27	2.31	3.99	
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)	477.22	477.22	477.22	477.22	477.22	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous financial year		7/21	2 ·	(240.22)	(242.53	
8.	Earnings per share (of Rs. 1/- each) not annualised 1. Basic 2. Diluted	0.000 0.000	0.002 0.002	0.003 0.003	0.005 0.005	0.00	

Date: 20/05/2019

Place: Ahmedabad

- The above is an extract of the detailed format of Annual Financial Results for the guarter and year ended 31st March, 2019. filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the Company (www.kashyaptele-medicines.com).
- The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.
- 3. The above Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31" March, 2019 have been reviewed by
- the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 20th May, 2019. The figures for the corresponding previous periods have been restated/regrouped wherever necessary, to make them comparable.

For, Kashyap Tele-Medicines Limited On behalf of Board of Directors Amit Agrawal

Managing Director - DIN: 00169061

VADILAL DAIRY INTERNATIONAL LIMITED REGD OFFICE: Plot no. M-13, MIDC Ind. Area,

Tarapur, Boisar, Maharashtra Thane: 401506 CIN: L15200MH1997PLC107525

NOTICE

NOTICE pursuant to Regulation 29, 47 (1)(a) and 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015 is hereby given that Meeting of the Board of Directors of the Company will be held at Registered Office of the Company situated at Plot no. M-13, MIDC Ind. Area, Tarapur, Boisar, - 401506, on Tuesday 28th day of May, 2019 at 04.00 P.M. to consider and approve the Audited Financial Results along with Auditor's Report for the Quarter and Year ended 31st March 2019 along with other routine business.

For VADILAL DAIRY INTERNATIONAL LIMITED

Place: Mumbai Date: 21.05.2019

Mr. Shailesh R. Gandhi Managing Director



INDIAN OVERSEAS BANK Opera House Branch

Ground Floor, Star C. J. House (Apsara Cinema Bldg.) Dr. D. B. Marg, Grant Road (E), Mumbai-400 007 Tele: 022-23002788/7700973493, E-mail: iob0140@iob.in

Public Auction Notice A Maruti Swift Dzire LDI Taxi of model 2015 Reg No. MH 03 BC 4163, which is

hypothecated to the bank by the borrower M/s. Amina Tours and Travels(Prop. Mr. Abdul Wafa Khan) and surrendered by the borrower is available for sale on "As is Where is" and "As is what is " basis. EMD: Rs. 15.000/-

Reserve Price: Rs. 1,50,000/-Sealed quotations are invited from the interested parties with ID & Address proof

of the person and EMD of Rs. 15,000/- payable by way of Demand Draft (refundable without interest to unsuccessful bidders) drawn in favor of "Indian Overseas Bank, Opera House Branch Mumbai". Sealed quotations shall be submitted to the Branch Manager, Opera House Branch.

Last date of receipt of sealed quotations: 06.06.2019 The quotations received will be opened at 11:00 AM on 07.06.2019 at Indian

Overseas Bank, Opera House Branch, in presence of all eligible bidders. The successful bidder should pay the balance offer amount by Demand Draft or through RTGS/NEFT within 07 days from the date of intimation, failing which the EMD deposited shall be forfeited.

For inspection of the vehicle and further details, party may contact the branch (7700973493 and 022-23002788/23004288) or the above mentioned branch address. Bank reserves the right to accept or reject any offer/quotations or postpone/cancel the auction without assigning any reason thereof.

Date: 20.05.2019

Indian Overseas Bank Chief Manager

D & H India Limited

CIN: L28900MH1985PLC035822

Regd. Office: A-204, Kailash Esplanade

Opposite Shreyas Cinema, L.B.S Marg,

Ghatkopar (West), Mumbai, 400 086,

Phone: 022-25006441 Fax: 022-25006441E-mail: ho@dnhindia.com

Website: www.dnhindia.com

NOTICE

Notice is hereby given that the

Meeting of Board of Directors of the

Company will be held at the Head

Office of the Company at Indore, on

29th May 2019 at 4:00 P.M. to

consider, approve and take on record

Audited Standalone and Consolidated

Financial Results for the Quarter

ended 31" March 2019 along with the

Auditor Report thereon and to

transact other business as per agenda

Date: 21" May, 2019 Company Secretary

By order of the Board

Rajesh Sen

of the meeting.

9th Floor, Nirmal Building, Nariman Point, Mumbai 400 021 Corporate Identity Number (CIN): L22210MH1995PLC084781 Tel: 91 22 6778 9595 FDUCATION | BUSINESS | ENTERTAINMENT

(Rs. in lakhs)

The spirit of Mumbai is now 91 years old!

FIREE PRESS NATION | WORLD | POLITICS | SPORTS |

The Family Newspaper www.freepressjournal.ir

Place: Mumbai

Date: May 20, 2019

Registered Office:

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH 2019

TATA CONSULTANCY SERVICES LIMITED

mode by Sunday, May 19, 2019.

can be used for casting vote.

NOTICE OF 24TH ANNUAL GENERAL MEETING AND

E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Twenty-Fourth Annual General Meeting (AGM) of the

Company will be held on Thursday, June 13, 2019 at 3.30 p.m. at Birla Matushri

Sabhagar, 19, Sir Vithaldas Thackersey Marg, New Marine Lines, Mumbai 400 020

to transact the business, as set out in the Notice of AGM. The Company has completed

dispatch of the Annual Report for financial year 2018-19 to Members through permitted

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the

Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to

time, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015, Members are provided with the facility to cast their votes on all

resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system provided

by National Securities Depository Limited (NSDL) from a place other than the venue of the

AGM ('remote e-voting') and the business may be transacted through such voting. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Thursday, June 6, 2019 ('cut-off date').

The e-voting period commences on Monday, June 10, 2019 (9.00 a.m. IST) and ends on

Wednesday, June 12, 2019 (5.00 p.m. IST). During this period, Members may cast their

The facility for voting, either through electronic voting system or poll paper, shall also be

made available at the AGM. The Members who have cast their vote by remote e-voting

A person who has acquired shares and become a Member of the Company after the

dispatch of notice of AGM and holding shares as of cut-off date, may obtain the login ID

and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if the person is

already registered with NSDL for remote e-voting then the existing user ID and password

For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM. In case of

any queries relating to voting by electronic means, please refer to the Frequently Asked

Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the downloads

section of www.evoting.nsdl.com or contact at toll free no. 1800-222-990 or send a

request at evoting@nsdl.co.in. In case of any grievances connected with facility for voting

by electronic means, please contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, 4th Floor, 'A'Wing,

Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400

The details of the AGM are available on the website of the Company at

https://on.tcs.com/Annual-Report-2019, NSDL at www.evoting.nsdl.com, BSE Limited at

For TATA CONSULTANCY SERVICES LIMITED

Rajendra Moholkar

Company Secretary

www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

013. Email: evoting@nsdl.co.in/pallavid@nsdl.co.in, Tel: 91 22 2499 4545/1800-222-990.

vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL thereafter.

may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

₹ in Lakhs

Sr.		C	Quarter Ende	d	Year Ended		
No.	Particulars	31.03.2019	31.12.2018	31.03.2018	31.03.2019	31.03.2018	
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
1	Total income from Operations	1,730	1,045	2,337	5,503	7,935	
2	Net Profit / (Loss) for the period (before tax and Exceptional items)	(697)	(777)	127	(2,266)	(1,109)	
3	Net Profit / (Loss) for the period (after tax and Exceptional items)	(689)	(759)	221	(2,216)	(1,085)	
4	Total comprehensive income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(730)	(674)	(194)	(2,237)	(1,441)	
5	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	1,258	1,258	1,258	1,258	1,258	
6	Earnings Per Share (before & after extraordinary items) (of FV ₹ 10/- each) Basic and Diluted	(5.80)	(5.36)	(1.54)	(17.78)	(11.45)	
Note	S:						

- 1 The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Result are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com/www.nseindia.com) and the Company's website www.mukandengineers.com
- 2 The above financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 20th, 2019. The Statutory Auditors of the Company have carried out an audit of the aforesaid results and have expressed an unmodified opinion of the same.
- 3 Ind AS 115-Revenue from Contracts with Customers has been notified by the Minsitry of Corporate Affairs (MCA) on 28th March, 2018 and is effective from accounting period beginning on or after 1st April 2018. The adoption of the Standard did not have any material impact on the financials of the Company.
- 4 The figures for the last quarter March 2019 and March 2018 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published year to date figures upto the third quarter of the respective financial years. Figures for the earlier quarter/year have been regrouped or reclassified wherever necessary.

For and on behalf of the Board

Place: Mumbai Date: 20th May, 2019

Sd/-Rajesh V. Shah Chairman DIN-00021752

MUKAND ENGINEERS LIMITED

CIN: L45200MH1987PLC042378 Regd Office: Bajaj Bhawan, Jamnalal Bajaj Marg, 226 Nariman Point, Mumbai- 400021 Website: www.mukandengineers.com Email ID: mel@mukand.com

THYROCARE TECHNOLOGIES LIMITED

Registered Office: D/37-1, TTC Industrial Area, MIDC Turbhe, Navi Mumbai 400 703 Corporate Office: D/37-3, TTC Industrial Area, MIDC Turbhe, Navi Mumbai 400 703 Tel: (91 22) 2762 2762 | Fax: (91 22) 2768 2409 | Website: www.thyrocare.com | E-mail: ramjee.d@thyrocare.com

Think Thyroid. Think Thyrocare.

Corporate Identity Number: L85110MH2000PLC123882 Extract of Audited Consolidated / Standalone Financial Results for the Quarter and Year ended 31 March 2019

							(₹ in Crores)	
Sr.	Particulars		Consolidated	l	Standalone			
No		Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	
		31.03.2019 Audited	31.03.2019 Audited	31.03.2018 Audited	31.03.2019 Audited	31.03.2019 Audited	31.03.2018 Audited	
1	Total Income from Operations	105.59	402.91	96.66	97.29	370.28	90.03	
2	Net Profit for the period before tax (before Exceptional and Extraordinary items)	29.35	137.51	42.34	33.08	146.86	43.52	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)	29.43	138.17	42.34	33.08	146.86	43.52	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	16.44	85.25	25.13	20.89	95.23	27.66	
5	Total Comprehensive Income for the period	16.47	85.36	25.16	20.92	95.33	27.69	
6	Equity Share Capital (Face Value per Share: ₹ 10/- each)	52.80	52.80	53.72	52.80	52.80	53.72	
7	Basic and Diluted Earnings Per Share (of ₹ 10/- each) (not annualised)							
a	Basic :	3.13	15.99	4.68	3.94	17.86	5.15	
ь	Diluted :	3.11	15.95	4.66	3.94	17.82	5.12	

- 1. The above audited financial results of the Company were reviewed and recommended by the audit committee on 18 May, 2019 and subsequently approved by the board of directors at its meeting held on 18
- 2. The above is an extract of the Audited Consolidated/Standalone Financial Results for the Quarter and Year ended 31 March, 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 47 and Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Year ended Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.nseindia.com and www.bseindia.com. The same is also available on the company website viz. www.thyrocare.com.
- The Company has adopted Indian Accounting Standard (Ind-AS) from 1st April 2017. The figures for the previous quarters are also Ind-AS compliant.

Place: Navi Mumbai Date: 18" May, 2019 By Order of the Board For Thyrocare Technologies Limited A Sundararaju Director DIN: 00003260

NOTICE

Shri Suresh Gangaram Birje a Member of the Infant Jesus CHS Ltd. having address at Sunrise Apartment, Opp. Vahtuk nagar, Kevani Pada, Off Ceaser Road, Amboli, Jogeshwari (West), Mumbai – 400 102 and holding Flat No. B/703 in the building of the society, died on 10/11/2011 by making nomination of Mr. Mandar Suresh Birje.

For and on behalf of sd/-

Place: Jogeshwari (West), Mumbai.

Hon. Secretary

[Regulation 33 (2)] MUMBAI SEBT RECOVERY TRIBUNAL NO. II, AT MUMBAI. 3rd Floor, MTNL Bhawan, Colaba Market, Colaba, Mumbai- 400 005.

RECOVERY PROCEEDING NO.95 of 2018 Exhibit No.9 Next date:13.06.2019

.... Certificate Debtors.

In terms of the Recovery Certificate in O.A. No.617 of 2016 issued by the Honble presiding Officer, D.R.T.-II, a sum of Rs.10,54,82,372/- (Rupees ten crores fifty four lacs eighty two You are hereby called upon to deposit the above sum within fifteen days of the receipt of the notice, failing which the recovery shall be made in a accordance with Law.

(A) Such interest as is payable for the period commencing immediately after this notice of (B) all costs, charges and expenses incurred in respect of the service of this Notice and other

Given under my hand and seal of this Tribunal on this 15th day of May, 2019

M/s. Radha Rukmani Spinners Pvt. Ltd. 384,-L, Dhabolkar Wadi, 2nd Floor, Kalabadev

Mr. Pradeep Goyal A/3/111, Nilkanth Woods, Mullah Baug, Thane (West).

Mrs. Sunita Goyal, Flat No.3, Kailash Bhuwan Co-operative Housing Society Ltd. Plot No.

NOTICE is hereby given pursuant to Regulations 29, 30, 33, 47, 50,

Auditors Report thereon. 3. Decide date, time and venue for the Annual General Meeting of the

Debentures on private placement basis.

2. BSE Limited www.bseindia.com

We further inform you that trading window closure period has been commenced with immediate effect and will end after 48 hours from the declaration of audited financial results for the year ended on 31st

Accordingly all the Directors, their immediate relatives, Designated

By Order of the Board

Vinayak Gawande

Sd/-

SYMBOLIC POSSESSION NOTICE CICI Bank

Registered Office: ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara- 390007, Gujarat. Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No -B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra - 400604

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in

deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to

Sr. No.	_	Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Kedar Suryakant Pataskar/ Suryakant Govind Pataskar/ Rohini Kedar Pataskar- LBNAS00001987083	FI. No. 08, 2nd Floor, Ankur Apartment, Bldg No. 23, P. no. B1 And B2, F. P.no. 434, Next To Akashwani Tower, Karyalay, S.no. 705/1/1 Part, Narsinha Nagar, Gangapur Road, Nr. Atharv Mangal, Nasik- 422005/ May 15, 2019	June 30, 2018 Rs. 8,45,853.00/-	Nasik
2.	Rohidas Hiraman Bhosale/ Rekha Hiraman Bhosale- LBNAS00003769581	Flat No. 23, 4th Floor, Plot No.23, Madhuban Apartment, Next To Cancer Hospital Opp. Ashwamegh Nagar, Makhmalabad Shivar Peth Road, Sr No. 30 1 1a 2 Nasik Panchavati, Nashik- 422003/ May 15, 2019	October 22, 2018 Rs. 26,46,000.00/-	Nasik
3.	Savita Sunil Kholanbe/ Sunil Kachru Kholambe- LBNAS00002608609	Flat/ Pent House No. 19, A Wing, 4th Floor, Terrace Floor, Nirmal Nivara, lonkar Mala, Behind Suman Hospital ,survey No 85/3+ 4/2, (Old Survey No. 85/ 4/2/1), Jai Bhavani Road, Nashik Road, B/h Suman Hospital, Nasik- 422101/ May 15, 2019	October 29, 2018 Rs. 36,36,971.00/-	Nasik
4.	Anand Babulal Rai/ Uma Anand Rai- LBNAS00001187422	Plot No 28, Survey No 954, Sector M.e, Near Bhujbal Farm, Mumbai Agra Highway, Near Haji Mithai Store, Nasik, Maharashtra- 422009/ May 15, 2019	October 31, 2018 Rs. 10,30,525.00/-	Nasik
5.	Shivaji Rajaram Jachak/ Sangita Shivaji Jachak/ Pradip M. Kohok- LBNAS00000912023 Flat No. 02, Ground Floor. "Rohit Aprt." Hissa- 10, Sy No.47, Near Borade Flr. Miil, Pawar Wadipanchak Shiwar, Nasik- 422101/ May 15, 2019		October 31, 2018 Rs. 2,40,910.00/-	Nasik
6.			October 31, 2018 Rs. 4,13,730.00/-	Nasik
7.	Arvind Harischandra Bhuvad/ Arnavi Arvind Bhuvad- LBNAS00003342005/ LBNAS00003342004	Flat No. 5, Stilt Floor, Shri Tirumala Prasad Apartment, S. No. 891/16, Plot No. 16, Chetana Nagar, Tal. & Dist. Nasik, Maharashtra- 422009/ May 15, 2019	December 20, 2018 Rs. 11,26,291.00/-	Nasik
8.	Mantosh Gangadhar Prasad/ Kavita Mantosh Prasad/ Himi International - LBNAS00002050267	Flat No. 6, 1st Floor, Jaysham Apt, P No 12 5b, Final P No 459, Patil Lane No. 4, College Road, Nr Hotel Pancham, S.no. 717/1- B/1- A/1- 1/55 B,nasik- 422005/ May 16, 2019	October 29, 2018 Rs. 24,91,853.00/-	Nasik
9.	Nitin Namdeorao Peshney/ Sarika Nitin Peshney- LBNAG00003789560/ LBNAG00003789559	Property 1) Flat No. 401, Payal Arcade 4th Floor, Nagpur, Kh No. 33/33 Mz, Khamla Sawarkar Nagar, Nagpur 440020. Property 2) Flat No. 403, Payal Arcade 4th Floor, Nagpur, Kh No 33 33 Mz, Khamla Sawarkar Nagar, Nagpur 440020/ May 17, 2019	February 02, 2019 Rs. 1,60,11,984. 00/-	Nagpur

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 days Notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: 21-05-2019 Authorized Officer ICICI Bank Limited Place: NASIK



IDBI Asset Management Limited

CIN: U65100MH2010PLC199319 Registered Office: IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005 Corporate Office: 4th Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005 Tel: (022) 66442800 Fax: (022) 66442801 Website: www.idbimutual.co.in E-mail: contactus@idbimutual.co.in

NOTICE CUM ADDENDUM NO. 2/2019-20

Change in Address of Official Point of Acceptance at Bankura - West Bengal and Mehsana - Gujarat

Investors are requested to take note of the change in address of the official point of acceptance ("POA") of the schemes of IDBI Mutual Fund at Bankura - West Bengal and Mehsana - Gujarat with effect from June 03, 2019 as under:

Location	Current Address	New Address
Bankura, West Bengal	Karvy Fintech Private Ltd., Ambika Market Complex (Ground Floor), Nutanganj, Post & Dist Bankura, Bankura - 722101.	Karvy Fintech Private Ltd., Plot No. 80/1/A, Natunchati Mahalla, 3 rd Floor, Ward No. 24, Opposite P.C Chandra Bankura Town, Bankural - 722101, West Bengal, INDIA.
Mehsana, Gujarat	Karvy Fintech Private Limited UL/47 Apollo Enclave, Opp Simandhar Temple, Modhera Cross Road, Mehsana - 384002.	Karvy Fintech Private Limited FF-21 Someshwar Shopping Mall, Modhera Char Rasta, Mehsana - 384002, Gujarat, INDIA.

This Addendum shall form an integral part of Statement of Additional Information, Scheme Information Document / Key Information Memorandum of all the schemes of IDBI Mutual Fund, as amended from time to time.

> For IDBI Asset Management Limited (Investment Manager to IDBI Mutual Fund)

Head - Compliance and Risk Management

Statutory Details: IDBI Mutual Fund has been set up as a trust sponsored by IDBI Bank Limited with IDBI MF Trustee Company Limited as the Trustee ("Trustee" under the Indian Trusts Act, 1882) and with IDBI Asset Management Limited as the Investment Manager.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

सांकेतिक कब्जा सूचना



नोंदणीकृत कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर, चकली सर्कल जवळ, जुना पादरा रोद, वडोदरा-३९०००७, गुजरात कॉर्पोरेट कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई-४०००५१. **शाखा कार्यालय:** आयसीआयसीआय बँक लिमिटेड, कार्यालय क्र.२०१-बी, २ रा मजला, रोड क्र.१, प्लॉट क्र.- बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल ईस्टेट, ठाणे, महाराष्ट्र- ४००६०४.

ज्याअर्थी आयसीआयसीआय बँक लिमिटेड (''तारण धनको''. या अब्दात त्यांचे उत्तराधिकारी व अभिहस्तांकित समाविष्ट) आणि खालील नमुद कर्जदार '''कर्जदार'' या शब्दात त्याचे/तिचे/त्यांचे संबंधित उत्तराधिकारी, अभिहस्तांकित व वारस समाविष्ट) यांच्यातील कर्ज करारान्सार गृह कर्ज स्विधा मंजुर केली होती. निम्नस्वाक्षरीकारांनी तारण धनकोंचे प्राधिकृत अधिकारी (''प्राधिकृत अधिकारी'') म्हणून सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (''अधिनियम'') अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ (''रुल्स'') च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये मागणी सुचना जारी करून खालील नमुद कर्जदार/सहकर्जदार ह्यांना सदर सुचनेत अधिक विशेषत: नमुद आणि कर्ज करारानुसार देय रकमांची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

सदर सूचनेतील दावा केलेल्या रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/सहकर्जदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार/सहकर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून घेतला. मिळकतींचा कब्जा घेतल्याच्या तारखेसह तपशील खाली दिले आहेत :-

अ. क्र.	कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/ सांकेतिक कब्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/मागणी सूचनेतील रक्कम	शाखेचे नाव
१.	सुभाष नामदेव शिंदे/ सविता सुभाष शिंदे- एलबीएनएएस००००९६७९९४	फ्लॅट क्र. ७, १ ला मजला, प्लॉट क्र. १०, हरिधन पार्क क्र. २४१/१सी+१ए/१/१, स्वामी समर्थ सेंटर जवळ, मौजे म्हसरुल, शिवार, नाशिक- ४३१५१३/ मे १५, २०१९	डिसें. २८, २०१८ रु. ३,१२,७६३.००/-	नाशिक
٦.	विष्णु श्रीहरि अहिरे/ रंजना विष्णु अहिरे एलबीएनएएस०००००३५५१३६	फ्लॅट क्र. ८, जाधव अपार्टमेंट, स. क्र. २३/२ए/१, मौजे अगरतकली, नाशिक-४२२००६/ मे १५, २०१९	जुन ३०, २०१८ रु. २,८८,६३७.००/-	नाशिक
₹.	रविंद्र मानिक गायकवाड/ योगिता रविंद्र गायकवाड- एलबीएनएएस०००००६९९१९२	फ्लॅट क्र. ८, पहिला मजला, कालकृष्ण अपार्टमेंट, स. क्र. ८७५/२- बी/३, प्लॉट क्र. २, इंदिरा नगर/नाशिक, महाराष्ट्र-४२२००९/ मे १६, २०१९	डिसें. १०, २०१८ रु. ६,२६,१४२.००/-	नाशिक

विशेषत: वरील नमूद कर्जदार/सहकर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की त्यांनी तारण मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि तारण मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा मागणी सूचनेत नमुद केलेल्या रक्कम आणि त्यावरील पुढील व्याज आणि खर्चाकरिता तारण धनकोंच्या प्रभाराच्या अधीन राहील. कृपया नोंद घ्यावी की, पढील सूचना जारी करण्यात येणार नाही.

दिनांक: २१-०५-२०१९ ठिकाण: नाशिक

Place: Mumbai Date: May 20, 2019

> प्राधिकृत अधिकारी तारण धनको



अभ्युदय को-ऑप. बँक लिमिटेड (मल्टी-स्टेट शेड्युल्ड बॅंक)

कर्ज वसुली विभाग, श्रमसाफल्य को-ऑप. हौ. सो., ६३ ग. द. आंबेकर मार्ग, परळ गाव,

मुंबई ४०० ०१२. फोन नं. (०२२) २४१५ ३६९४ / ९५, ६५०५ ३७०९.

सोन्याच्या दागिन्यांची विक्री

ज्यांनी सोन्याचे दागिने तारण ठेवून त्यावर घेतलेले कर्ज, त्यांना दिलेली मुदत संपल्यानंतरही/अनुत्पादक कर्जखात्यात वर्गीकरण केल्यानंतर वारंवार विनंत्या करून आणि नोटीस देऊन सुद्धा परतफेड केलेली नाही अशा पुढील कर्जदारांना याद्वारे अंतिम नोटीस देत आहोत.

अ. क्र.	कर्जदाराचे नाव	कर्ज ख	ाते क्र.	शाखा	अ. क्र.	कर्जदाराचे नाव	कर्ज र	ाते क्र.	शाखा
9	शिवदेवी आर. शर्मा			अभ्युदय नगर	₹ 0	सिद्दीकी मोहम्मद अमजद मोहम्मद शरीफ	BGLLN	401481	धारावी
ર	बारहाते मोहन धोंडीबा	BGLLN	403199	अभ्युदय नगर	39	बेहरा रेशमी रमेशचंद्र	BGII N	300925	सीबीडी बेलापुर
3	गवाणे साईनाथ विश्वनाथ	BGLLN	403200	अभ्युदय नगर	-	सुनील गोविंद गुप्ता	SODGLD		भिवंडी
8	कुवळेकर रामदास काशिनाथ	BGLLN	403209	अभ्युदय नगर	-	दसरी नित्यानंद बलेईया	BGLLN	402055	बोरीवली
ч	विश्वकर्मा अरविंद रामलगान	BGLLN	401410	बैल बाजार	38	शेख हसिना तारक	BGLLN	301227	हिल रोड
ξ,	सोनावणे विमल अर्जुन	BGLLN	303700	भांडुप	34	राज बबिता पॉल		301351	नेरूळ
(9	बाईंग सुनिता सुभाना	BGLLN	303713	भांडुप	ξ ξξ	सावंत दीपाली दिलीप		300440	
۷	पुकळे मधुजी ज्ञानोबा	BGLLN	406589	भांडुप	-	मटकर अविता सचिन	BGLLN	300498	दादर
9	बाईंग सुभाना सावजी	BGLLN	406640	भांडुप	<u>ون</u> عد	जाधव कल्पेश राजाराम	BGLLN	400913	दादर
90	येंढे संतोष सिताराम	BGLLN	404557	घाटकोपर	-	सुतार संजय केशव	BGLLN	400917	दादर
99	रांगळे प्रमोद लक्ष्मण	BGLLN	404568	घाटकोपर	80	गौतम उषा जगदिश	BGLLN	302424	भाईंदर
92	करोटीया सुभाष भोलाराम	BGLLN	404569	घाटकोपर	89	भंडारी विवेक घनश्याम		400918	कांदिवली (प)
93	खान तहेरबी कारशिद अहमद	BGLLN	302497	नेहरूनगर	87 82	टीना प्रेरणा प्रशांत	BGLLN	300561	मीरा रोड
98	केसरकर लक्ष्मण सुबाराव	BGLLN	404293	नेहरूनगर	\vdash	धामापुरकर गौरव प्रभात	BGLLN	401878	विरार
94	गवस संजय श्याम	BGLLN	404322	नेहरूनगर	88 84	शेडी दयानंद उगप्पा	BGLLN	401884	विरार
9६	चव्हाण सुगंधा काशिराम	BGLLN	302495	शिवडी	88	म्हाबडी मनोहर शिवाजी		401887	विरार
	अलिशाह तहेरा खातुन			2 (2	४६	शिंदे सतीश गोपाल	BGLLN	401888	विरार
90	मुस्ताक	BGLLN	301447	वडाळा	86	जाधव विनोद अनंत	_	401893	विरार
96	सोलकर रिझवान जिकरिया	BGLLN	402588	वडाळा	86	पाटील निनाल विलास	BGLLN	401904	विरार
98	वर्मा मुन्शीलाल आर.	BGLLN	402595	वडाळा	-	गुजेटी विनोधा श्रीधर	-	300738	ॲन्टॉप हिल
૨૦	कांबळे प्रभाकर तुकाराम	BGLLN	402599	वडाळा	-	जैस्वाल श्याम देवो सादलू	BGLLN	401003	ॲन्टॉप हिल
૨9	पाटील प्रकाश रघुनाथ	BGLLN	402603	वडाळा	\vdash				खांदा कॉलनी
રર	सोनी संतोष रामसागर	BGLLN	402819	वरळी	49	पाटणकर राजकुमार भास्कर	BGLLN	401246	पनवेल
રરૂ	मलिक शबाना सत्तार	BGLLN	301975	मुंब्रा	५ ૨	लापासिया जल्पा दिनेश	BGLLN	300895	डोंबिवली (प)
ર૪	गोवानी कासिम हैदरअली	BGLLN	401956	मुंब्रा	५३	जाधव प्रिया प्रमोद	BGLLN	302524	जोगेश्वरी
૨ૡ	निर्गुण अनिल दत्तु	BGLLN	401963	—- मुंब्रा	५४	कदम सूरज किसन	BGLLN	403093	जोगेश्वरी
રદ્દ	मुल्ला सादतअल्ली मुल्ला	BGLLN	403617	वाशी	५५	म्हात्रे संगीता विष्णू	BGLLN	300680	कल्याण (पूर्व)
રહ	शिंदे संतोष प्रकाश	BGLLN	403625	वाशी	५६	शिंदे सचिन बालकृष्णा	BGLLN	403542	दिवा (पू)
ર૮	सोलंकी दुंगाराम आश्रम	BGLLN	403633	वाशी	५७	सावने दत्ता हरी	BGLLN	400215	विक्रोळी (प)
२९	गायकवाड मच्छिंद्र शामराव	BGLLN	401435	कळंबोली	46	साईल अनिल यशवंत	BGLLN	400416	कौसा मुंब्रा

वरील कर्जदारांना पुन्हा एकदा विनंती करण्यात येते की, त्यांनी दिनांक ०५.०६.२०१९ पूर्वी देणे असलेले थकीत कर्ज रक्कम व्याजासह व चार्जेससह पूर्णतः भरणा करावे. तसे न केल्यास त्यांनी तारण ठेवलेले सोन्याचे दागिने बँकेकडून जाहीर लिलावामार्फत विकण्यात येतील. ही विक्री त्यांच्या जोखमीवर आणि जबाबदारीवर करण्यात येईल आणि सोन्याचे दागिने विकल्यावर कोणत्याही प्रकारच्या हरकती आल्यास, त्या विचारात घेतल्या जाणार नाहीत. याची वरील कर्जदारांनी नोंद घ्यावी. तसेच हे दागिने विकतेवेळी जर सोन्याची शद्धता कमी आढळन सोन्याच्या विक्रीची किंमत कमी आल्यास त्याची सर्व जबाबदारी कर्जदारावर राहील. तसेच दागिन्यांच्या विक्रीनंतर कर्ज येणे शिल्लक राहिल्यास संबंधित कर्जदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

इच्छुकांनी लिलावाच्या अटी व शर्तीकरिता दिनांक १५.०६.२०१९ नंतर संपर्क साधावा. इच्छुक बोलीदारांनी निविदा/देकार विहीत नमुन्यात ₹३,00,000/- अनामत रक्कम **एनईएफटी**द्वारे मोहोरबंद लिफाफ्यात **उपमहाव्यवस्थापक, कर्ज व वसुली विभाग** यांचेकडे दि. २०.०६.२०१९ रोजी **सायं.** ४.०० वाजेपर्यत वरील पत्त्यावर सादर करावेत. सदरह दागिन्यांचा जाहीर लिलाव दिनांक २४.०६.२०१९ रोजी ठीक सकाळी १०.३० वाजल्यापासून वर नमूद केलेल्या कार्यालयीन पत्त्यावर करण्यात येईल.

विशेष सूचना: (१) यशस्वी बोलीदारांनी विक्री किंमतीवरील जीएसटी भरणे आवश्यक आहे. (२) दागिन्यांची विक्री वा लिलाव रद्द करणे/ तहकूब करणे/राखीव किंमतीत बदल करणे याबाबतचा हक्क सुद्धा बँक राखून ठेवीत आहे.

दिनांक - २०.०५.२०१९

उप महाव्यवस्थापक

विधी व कर्ज वसुली विभाग स्थळ - परळ, मुंबई. * उपरोल्लेखित मराठी मजकरामध्ये काही संदिग्धता असल्यास / आढळल्यास इंग्रजी मजकर ग्राह्य मानावा,

PUBLIC NOTICE

NOTICE My client Mrs SHALINI LAXMAN PARKAR, owner of Flat no.908, B WING admeasuring 985 sq.ft. on 9th floor, TWIN TOWER, MANISH PARK, OLD PUMP HOUSE, ANDHERI EAST, MUMBAI 400093 is negotiating to SELL the above FLAT. My client have purchased above flat from M/s. MANISH VIJAY ENTERPRISES, a builder, in the year 1991. Both the SALE AGREEMENT of 1991 alongwith Rectification Deed thereof and SHARE CERTIFICATE No.128 for five fully paid up shares of Rs.50 each bearing numbers from 636 to 640 (both inclusive) issued by the said TWIN TOWER CHS LTD..., to my client, are lost / misplaced / not traceable. My client has made a police complaint of the same.All persons having any claim against or in respect thereof by way of sale, transfer, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise howsoever are hereby requested to inform the same in writing with supporting documents to the undersigned within 15 days from the date hereof, failing which the claim / all claims, if any, of such person or persons will be considered to have been waived and/ or abandoned and my client Mrs Shalini Laxman Parkar will proceed with the SALE of the said FLAT after obtaining duplicate SHARE CERTIFICATE from the SOCIETY .Dated. 20/05/2019, Mumbai. Rahul Nerlekar, Advocate, Kshitij, Ground floor, Shivsena Bhavan Path, Dadar West, Mumbai - 400028. rahulnerlekar@yahoo.com

PUBLIC NOTICE

ADV. PRITI R. MAHAJAN IN THE COURT OF ADHOC. DISTRICT KALYAN AT KALYAN

ARBIRATION NO: 24 OF 2015 EXHIBIT NO: 20 M/s VISIBLE CHITS (MAHARASHTRA) PVT. LTD.

REGULAR DARKHAST NO: 273 OF 2017

Shop No. 224, Second Floor, Shankar Niwas SRA CHS, Maharana Pratap Chowk, L.B.S Road, Mulund West -400080.

... Decree Holder

1. Mr. Rajesh J. Krishnani C/4, Harihar, Flat No.: 1503, Madhay Sankalp Heritage, Godrej Hills,

Khadakpada, Kalyan (West), 421 301

..Judgements Debtors WHEREAS THE Decree Holder above named has filed the above mentioned application Regular Darkhast No : 273 of 2017 against Arbitration Award No: 24 of 2015 the AddIn&Session Judge-5 Hon'ble District Judge Shri K.D.Jadhav- at Kalyan in respect of the Regular Darkhast.

The matter is kept for appearance on 26/06/2019 you, the Judgement Debtor hereby given notice to appear before the Hon'ble Court in person or by pleased duly instructed to show cause on 26/06/2019 at 11.00 am or 30 days from the date of publication of this notice

By Order Superintendent Additional Dist. & Sess Court Kalyan.

श्रीनाथ इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड सीआयएन:एल६७१२०एमएच१९७९पीएलसी०२२०३९

नों. पत्ता : ८०१-८०२, दलामल टॉवर, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. ई-मेल आयडी : sicl2889@gmail.com, वेब : www.shreenathinvestment.in

फोन क्र. : ०२२-६६३८-१८००

सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९ आणि रेग्युलेशन ४७ अनुसार कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ही ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेली तिमाही आणि वित्तीय वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षासह त्यावरील लेखापरीक्षकांचा अहवाल विचारात आणि मंजर करण्यासाठी कंपनीच्या

नोंदणीकृत कार्यालयात गुरुवार ३० मे, २०१९ रोजी सायं. ०४.०० वा. घेण्याचे नियोजित आहे. सदर सूचना कंपनीची वेबसाईट www.shreenathinvestment.in वर आणि स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com वर सुध्दा पाहता येईल.

श्रीनाथ इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड करिता

सही / – विकास मापारा व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ००२११५८० ठिकाण : मुंबई

दिनांक: २० मे, २०१९



Cox & Kings Limited

Registered Office: Turner Morrison Building, 1" Floor, 16, Bank Street, Fort, Mumbai - 400 001.

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 30th May 2019, inter alia to consider and approve the Audited Financial Results and recommend Final Dividend (if any) for the year ended 31" March, 2019.

The notice is also available at investor's relations section of the company's website i.e. www.coxandkings.com and corporate announcement section of nseindia.com and bseindia.com.

Place : Mumbai (Rashmi Jain) Date: 21" May, 2019 Company Secretary

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

CIN: L29110MH1995PLC085738

Regd. Off.: 2rd Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-02 Corp. Off.: "Suryarath", 1st Floor, Panchwati, 1st Lane, Ambawadi, Ahmedabad-06 Phone: +91-6359637788 • Email: investor.relations@jindalonline.com, Website: www.kashyaptele-medicines.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2019

_		Quarte	r ended (Standa	alone)	Year	Ended	
Sr. No.	Particulars	31/03/2019	31/12/2018	31/03/2018	31/03/2019	31/03/2018	
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1.	Total income from Operations	5.90	4.65	4.65	19.85	18.00	
2.	Net Profit /(Loss) for the period (Before Tax Exceptional items and/or Extraordinary items)	0.06	1.05	1.27	3.09	4.9	
3.	Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary Items)	0.06	1.05	1.27	3.09	4.9	
4.	Net Profit /(Loss) for the period after tax (after exceptional items and/or Extraordinary items)	0.05	0.77	1.27	2.31	3.9	
5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit /(Loss) for the period after tax and other Comprehensive Income (after tax)]	0.05	0.77	1.27	2.31	3.9	
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)	477.22	477.22	477.22	477.22	477.2	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous financial year	1.			(240.22)	(242.53	
8.	Earnings per share (of Rs. 1/- each) not annualised 1. Basic 2. Diluted	0.000	0.002 0.002	0.003 0.003	0.005 0.005	0.00	

- The above is an extract of the detailed format of Annual Financial Results for the quarter and year ended 31" March, 2019 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the Company (www.kashyaptele-medicines.com)
- 2. The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.
- The above Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31st March, 2019 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 20th May, 2019.
- The figures for the corresponding previous periods have been restated/regrouped wherever necessary, to make them comparable. For, Kashyap Tele-Medicines Limited On behalf of Board of Directors

Amit Agrawal Date: 20/05/2019 Place: Ahmedabad Managing Director - DIN: 00169061



BLISS GVS PHARMA LIMITED

CIN No.- L24230MH1984PLC034771

Registered Office: 102, Hyde Park, Sakivihar Road, Andheri (East), Mumbai - 400 072.

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2019

STANDALONE

Total Income 49.51% ₹ 46,240.31 vs ₹ 30,928.88

EBITDA 1 5.24% ₹ 9,310 vs ₹ 8,846.52

38.21% ₹ 12,001.33 vs ₹ 8,683.72

PAT **1** 30.55% ₹ 7,443.39 vs ₹ 5,701.46 EPS **1** 30.56% ₹ 7.22 vs ₹ 5.53

(₹ in Lakhs)

		STAND	ALONE		CONSOLIDATED			
Particulars	QUARTER ENDED 31.03.2019 (AUDITED)	YEAR ENDED 31.03.2019 (AUDITED)	YEAR ENDED 31.03.2018 (AUDITED)	QUARTER ENDED 31.03.2018 (AUDITED)	QUARTER ENDED 31.03.2019 (AUDITED)	YEAR ENDED 31.03.2019 (AUDITED)	YEAR ENDED 31.03.2018 (AUDITED)	QUARTER ENDED 31.03.2018 (AUDITED)
Total income from operations (net)	10,614.32	42,659.02	29,829.38	8,331.83	24,405.08	89,824.92	81,514.00	16,710.04
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	463.50	7,443.39	5,701.46	2,031.31	1,810.76	12,372.16	9,298.41	1,988.33
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax, exceptional and extraordinary items	463.50	7,443.39	5,701.46	2,031.31	1,810.76	12,372.16	5,878.53	(-1,431.55)
Total Comprehensive Income for the period	441.26	7,426.03	5,720.51	2,056.47	1,825.71	12,222.20	5,748.68	(-1,437.55)
Equity Share Capital	1,031.47	1,031.47	1,031.47	1,031.47	1,031.47	1,031.47	1,031.47	1,031.47
Other Equity	15	59,295.89	53,110.75	-	-	63,568.39	52,592.46	
Earnings Per Share								
Basic and Diluted (in ₹.)	0.45	7.22	5.53	1.97	1.76	11.99	5.70	(-1.39)

Note:

(1) The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated financial results for the Quarter and Year ended March 31, 2019 and Annual Result for the Year ended March 31, 2019 are filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The figures for the quarter ended March 31, 2019 are the balancing figures between the audited figures in respect of the year ended March 31, 2019 and unaudited figures in respect of the nine months ended December 31, 2018."

(2) The full format of the Standalone and Consolidated financial results for the Quarter and Year ended March 31, 2019 and Annual Result for the Year ended March 31, 2018 are available on the Stock Exchange websites - www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.blissgvs.com. (3) The results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act read with

(4) The Board of Director in their meeting held on May 18, 2019 have recommended dividend of ₹. 1/- per equity share i.e., 100% for the F. Y 2018-19 subject to approval of shareholders in the ensuing Annual General Meeting to be held on 20 September, 2019.

> S. N. KAMATH MANAGING DIRECTOR

For and on behalf of the Board of Directors

Place : Mumbai Date: May 18, 2019

relevant rules issued there under.

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

CIN: L29110MH1995PLC085738

Regd. Off.: 2" Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-02 Corp. Off.: "Suryarath", 1" Floor, Panchwati, 1" Lane, Ambawadi, Ahmedabad-06 Phone: +91-6359637788 • Email: investor.relations@jindalonline.com
Website: www.kashyaptele-medicines.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015, Meeting of the Board of Directors of the

Company will be held on Monday, 20" May, 2019 at "Suryarath" 1" Floor, Panchvati 1" Lane,

Ambawadi, Ahmedabad- 06, interalia, to consider and approve the Audited Financial Results of

the Company for the quarter and year ended 31* March, 2019 as per Regulation 33 of the SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and to transact all such

other businesses as per the agenda items of the Meeting.

PUBLIC NOTICE

I, Mr. Stanly Francis Dsouza s/o. Francis Anthony Dsouza, resident of Vishnu Bldg, 3" floor, Room no. 307, N.M. Joshi Marg, Byculla (West), Mumbai - 400011, Maharashtra, India, present address: P.O. Box no. 126732 Dubai, UAE.

And Miss. Suzana Diana Lobo, Daughter of Stany Lobo, resident of B-302, Sheetal arcade Chs Ltd, behind MTNL Sheetal Nagar, Mira Road East, Thane- 401107, Maharashtra, India, present address: P.O. Box no. 53529, Dubai, UAE.

Above mentioned Indian nationals presently residing in the UAE have given notice of intended marriage between them under the foreign marriages act, 1969. If any one has any objection to the proposed marriage he / she should file the same with the undersigned according to the procedure laid down under the act / rules within thirty days from the date of publication of this notice.

> (Sanjeev Kumar) Marriage Officer & Consul (Consular) Consulate General of India P.O. Box: 737, Dubai (UAE) Fax No. 009714-3970453 Email: cons1.dubai@mea.gov.in, cons3.dubai@mea.gov.in

DUKE OFFSHORE LIMITED 403 - URVASHI, OFF SAYANI ROAD PRABHADEVI, MUMBAI - 400 025

NOTICE Notice is hereby given that the meeting of the Board Of Directors of the Company will be held at Company's Registered Office on Thursday 30" May, 2019, at 12.00 Hrs. inter alia, to consider and approve the following transaction:

*Audited Financial Results of the Company for the Year Ended on 31" March, 2019 pursuant to regulation 47(1) of the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. For Duke Offshore Limited

Managing Director Place: Mumbai.

Homepage: www.cgidubai.in Date: 11" May, 2019. **MAYUR FLOORINGS LIMITED**

(CIN L99999MH1992PLC064993) Regd Off: 4/5A, Nr Advani Oeirlicon, LBS Marg, Bhandup (W) Mumbai 400078 **Standalone Audited Financial Results for the year / quarter**

L	ende	ed as on 3	1.03.2019		. ((Rs. in Lacs)	
Sn.	Particulars	Quarter Ended 31.03.2019	Quarter Ended 31.12.2018	Quarter Ended as on 31.03.2018	Year to date figure for current period ended 31.03.2019	Previous Year Ended as on 31.03.18	
\perp		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
1	Net Sales / Total Income from Operations	104.36	95.65	44.85	307.98	190	
2	Net Profit / Loss from ordinary activities after finance cost but before exceptional items	1.97	1.55	1.64	6.7	5.6	
3	Net Profit for the period before tax (After exceptional items)	1.97	1.55	1.64	6.7	5.6	
4	Net Profit after tax and after exceptional						
1	items.	1.17	1.4	1.53	5.45	4.5	
5 6	Paid-up equity share capital Basic and diluted EPS after Extraordinary	507.12	507.12	507.12	507.12	507.12	
L	items for the period.	0.03	0.03	0.04	0.11	0.09	

The above results were taken on record and approved in the meeting held on 11.05.2019 after review by audit committee.

Previous period figures were regrouped, wherever necessary. Since more than 90% revenue of the Company comes from single segment i.e. marble and mineral processing, segment reporting has not been given. For & on Behalf of the Board

Place: Banswara, Rajasthan Date: 11.05.2019

Managing Director

WALCHAND PEOPLEFIRST LIMITED

CIN: L74140MH1920PLC000791

Regd. Office: 1 Construction House, 5 Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai-400 001. Website: www.walchandpeoplefirst.com, Email: kajal@walchandgroup.com, Tel.: 022-6781 8181, Fax: 022-2261 0574

Sr. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended	Year ended	
		31.03.2019	31.12.2018	31.03.2018	31.03.2019	31.03.2018	
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operations (Net)	551.09	645.46	785.70	2547.55	2681.36	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ Extraordinary items)	(104.68)	33.30	52.25	96.90	282.90	
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(104.68)	33.30	52.25	96.90	282.90	
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(70.81)	35.84	37.15	89.15	211.44	
5	Total Comprehensive income for the period (after tax)	(72.55)	35.53	45.32	86.49	210.21	
6	Paid up Equity Share Capital - Face Value Rs. 10/- each	290.39	290.39	290.39	290.39	290.39	
7	Earnings Per Share (Before extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic & Diluted for the period: (In Rs.)	(2.44)	1.23	1.28	3.07	7.28	
	Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each) Basic & Diluted for the period: (In Rs.)	(2.44)	1.23	1.28	3.07	7.28	

Notes:

Place : Mumbai

Date: May 10, 2019

Branch office: Mumbai

L&T Housing Finance Limited

Kalina, Santacruz (East), Mumbai 400 098

(Formerly known as Indo Pacific Housing Finance Limited

AIG Home Finance India Ltd. and Weizmann Homes Ltd.)

Registered Office: Brindavan, Plot No.177, CST Road

- Thea bove is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results is available on the stock exchange website www.bseindia.com and Company's website www.walchandpeoplefirst.com
- 2 This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- 3 The above results for the quarter and year ended March 31, 2019 have been reviewed by the Audit Committee and were taken on record by the Board of Directors at its meeting held on May 10, 2019.
- The company has a single segment namely "Training". Therefore the company's business does not fall under different operating segments as defined by Ind AS-108.

By the order of the Board

(PALLAVI JHA)

Chairperson & Managing Director DIN No. 00068483

EAST CENTRAL RAILWAY E-Open Tender Notice

E-Tender notice no - CRW-HRT-M-PCS

CAMC-BCP. Date: 09.05.2019 For and on behalf of President of India. Dy. Chief Mechanical Engineer, Carriage Repair Workshop, Harnaut invites open e tender for the following works as detailed:-1. Name of work with its location Comprehensive Annual Maintenance Contract of Bearing Cleaning Plant for 03 years. 2. Approx. cost of the work Rs. 4229385.60 (Rupees Forty Two Lakh Twenty Nine Thousand Three Hundred Eighty Five & sixty paisa only), 3. Earnest Money to be deposited : Rs. 84600.00 (Rupees eighty four thousand six hundred only), 4. Date & Time for submission of tender and opening of Tender: The tender have to be submitted online on www.ireps.gov.in up to 12.00 hrs on 07.06.2019 and it will be opened on the same day at 12.30 hrs., 5. Website particulars, Notice board location where complete details of tender can be seen: Detailed tender notice, eligibility criteria & tender documents can be seen from the CRIS website http://www.ireps.gov.in & full details of notice can be seen on notice board in the Office of Chief Workshop Manager, Administrative Building, Carriage Repair Workshop, Harnaut, Nalanda, Bihar-803110. Any corrigendum will be uploaded

on website if required. Dy. Chief Mechanical Engineer Carriage Repair Workshop/Harnaut PR/261/HRT/Mech./T/19-20/40

PUBLIC NOTICE

The General Public is hereby notified that, vide public notice dated 23-01-2019, published on The Free Press Journal through Adv Vikram N. Walawalkar under instructions of his clients Smita S. Desai, Suchita S. Prabhu Parulekar, Sulekha D. Patkar and Kedamath H. Parulekar public was notified that the referred persons are some legal heirs of Late Tukaram Hari Prabhu Parulekar having equal rights interest in property, more particularly described in the schedule I, therein which is vaguely defined and as such independent of the schedule II property herein below, with further information that any transaction. conveyance, lease lien transfer of property or change in right title or interest in the schedule I property referred therein would not be binding in any manner whatsoever on the undivided share of referred persons and so forth.

Whereas the general public is notified that the said public notice dated 23-01-2019 is erroneous and improper for lack of correct description as the referred persons have suppressed documents which are incumbent in relation to the schedule II property which ascertains unequivocal release of their rights and as such the schedule II property is absolutely owned by Shri, Arvind Tukaram Parulekar free from any encumbrance or charge and accruing absolute right to transact in any manner, independent of schedule I property described in public notice dated 23-01-2019.

Schedule I of Property in Public Notice dated 23-01-2019:

All that piece and parcel of land bearing plot no. 181, along with single storied building thereon and available FSI on CTS No. 1998/94 of Village Dahisar, Abhinav Nagar CHS, Borivali East, Mumbai.

Schedule II Property (Absolute Ownership of Shri. Arvind Tukaram Parulekar):

2nd Floor, Plot No. 181, built up area approx 1150 sq ft., Saraswati Building, on CTS No. 1998/94 of Village Dahisar, Abhinav Nagar CHS, Borivali East, Mumbai.

Sd/- Balkrishna P. Sardessai Advocate

"Nagesh Prasad", Maddant, Cortalim, Goa 403710

L&T Financial Services Housing Finance

POSSESSION NOTICE

[Rule-8(1)] Whereas the undersigned being the authorized officer of L&T Housing Finance Limited (Formerly known as Indo Pacific Housing Finance Limited, AIG Home Finance India Ltd. and Weizmann Homes Ltd.,) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred by Section 13(12) of the said Act read with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notices calling upon the Borrower/Co-borrowers and Guarantors to repay the amount mentioned in the demand notice appended below within 60 days from the date of receipt of the said notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization. The Borrower/ Co-Borrowers/ Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/ Co-Borrowers/ Guarantors and public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein under in exercise of powers conferred on him/her under Section 13 of the said Act read with rule 8 of the said Rules on this notice.

Loan	Borrower/s		Demand Notice		Date and Type
Account Number	Co-borrower/s & Guarantors Name	Description of the Mortgaged Properties	Date	Outstanding Amount (₹)	of Possession Taken
MUMHL17001540 And MUMHL17001841	Amar Purshottam Dakwe Purushottam Shankar Dakave M/S.Aaryas Motors	All The Piece And Parcel Of The Property Address- Flat No.204, 2nd Floor, Vijay Pride, Plot No. 31 Sector 20, Taloja, Navi Mumbai, Mumbai Maharashtra	06.06.2018	Rs 2253930.87/- as on 21/05/2018	07.05.2019 Symbolic Possession
MUMHF12076273, MUMHF12078666 and MUMHF14454290	1. Amitkumar Shashikant Shroff 2. Aarti A Shroff	All the piece and parcel of the Property Address-C/101, 1st Floor, J S Tower, Opp *Uti Bank Mahavir Nagar, Kandivali-W *Mumbai Maharashtra Mumbai	12.112018	Rs 4055107.71/- as on 09/11/2018	07.05.2019 Symbolic Possession
MUMHL17002900	Anandkumar H Shrivastav Sangeeta A Shrivastava Anand Metal Ispat Private Ltd	All the piece and parcel of the Property Address-Bungalow No.2, Cosmos Hawaiian , Phase 4, Pan Khanda Road Off. G.B. Road, Village Ovale, Thane (West) Thane Maharashtra Thane India 400615	17.11.2018	Rs 28385201.43 - as on 24.10.2018	06.05.2019 Symbolic Possession
BBY-933	1. Chandrabhaga Amruta Khorgade 2. Usha Khorgade 3. Shobha-devre	All The Piece And Parcel Of Flat No-403,4th Floor, Admeasuring 39.41 sq Mitr, Pearl behind Diamond Behind Deepak Hospital, Mira Bhayander Road, Thane Maharashtra	03.07.2017	Rs. 298050.81/- as on 27/06/2017	06.05.19 Symbolic Possession
MUMHL17000308/ MUMHL17000788	1. Mohanlal Dagluji Choudhary 2. Durgabai Choudhary Mohanlal Choudhary	All The Piece And Parcel Of The Property Address- Flat No-4, 2nd Floor, Ambedeep Chsl, Plot No-17, Sector 10, Koparkhairane Navi Mumbai, Maharashtra	29.08.2018	Rs. 7454878.24/- as on 06/08/2018	07.05.2019 Symbolic Possession
MUMHL17002102 and MUMHL17002678	Pramod Kumar Mishra Nileshkumar Mishra Maa Kalika Enterprises Satguru General and Kirana Stores	All the piece and parcel of the Property Address-Flat No 102, 1 St Floor, Sai Ram Residency Chsl Pimpri Pada, Off Film City Road, Malad, Mumbai Maharashtra Mumbai India 400097	17.11.2018	Rs 10133849.36/- as on 24/10/2018	07.05.2019 Symbolic Possession
MUMHF12998530 and MUMHF12998599	1. Puroshottam Thakarshi Bhanushali 2. Vanita Puroshottam Bhanushali	All The Piece And Parcel Of The Property Address- Flat No-49, 3rd Floor, Janaradhan Park Chs Ltd, Raghunath Nagar, Mohanji Sudanji Road No-9, Wagle Estate, Thane-W Mumbai Maharashtra	12.09.2018	Rs 1017792.86/- as on 04/09/2018	06.05.2019 Symbolic Possession
BBY-937	 Santosh Pandurang Rane Sudhakar rane Shruti Tawde Ravindra Sonwane 	All The Piece And Parcel Of The Property Address - 403,4th Floor, 'D'Wing, Shailesh Apartment CHS, Near. Sai Krupa Complex, Kashigaon, Thane Maharashtra 401107	11.05.2017	Rs 235086.7/- as on 20/04/2017	07.05.2019 Symbolic Possession
MUMHL18000533	1. Tejes Prakash Jadhav 2. Priyanka Prakash Jadhav	All the piece and parcel of the Property Address - Flat No 302, 3rd Floor, Sai Dwar , Plot No .71D, Sector 04 Nmmt Road, New Panvel Thane Maharashtra Raigarh	24.01.2019	Rs 2229265.64/- as on 07/01/2019	07.05.2019 Symbolic Possession
MUMHL17001781	1. Vinodkumar Ambalal Shah 2. Heena Vinod Shan	All the Piece and Parcel Of The Property Address- Flat No 103 & 104, 1st Floor, Vijay Pride Off, Taloja Phase 1 Road , Taloja, Navi Mumbai 410208 Maharashtra.	13.04.2018	Rs 4234286.03/- as on 10/03/2018	07.05.2019 Symbolic Possession
MUMHF10500484	1. Mr Amjadali Haiderali Khan 2. Shakila Amjad Khan	All Piece And Parcel Of F No B-5 Sweet CHSL N L Cross Road Somwar Bazzar Malad West, Mumbai - 400064 Maharashtra	13.09.2016	Rs 6,14,767.61/- as on 08/09/2016	06.05.2019 Symbolic Possession
MUMHF16120313/ MUMHF16120500	1. Mr Bhushan Ravindra Deshpande 2. Madura Bhushan Deshpande 3. Rohini Ravindra Deshpande	All the piece and parcel of the property address at F No. 1-15 Jai Jawan CHS Sector No 17 Vashi Navi Mumbai Mumbai - 400703 Maharashtra	22.02.2016	Rs.11,96,342.3/- as on 01/03/2016	07.05.2019 Symbolic Possession

would be subject to the charge of L&T Housing Finance Limited for an amount mentioned in the demand notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization.

Date: 12.05.2019 Place: Mumbai

For L&T HOUSING FINANCE LIMITED

EAST CENTRAL RAILWAY

TENDER FOR SIGNALLING WORK Tender Notice No. DNR/S&T/ Sig. 2019/5, Danapur, Dtd. 09.05.2019 Divisional Railway Manager (Signal & Telecom), East Central Railway, Danapur Division, for and on behalf of President of India invites tenders on web portal www.ireps.gov.in for the following work:

. Name of the work with its location Provision of signalling indoor 8 outdoor work for interlocking of Level Crossing gates (13 gates) in Danapur Division. 2. Approximate cost of work: Rs. 5,30,26,164.76, 3. Earnest money: Rs.4,15,100/- 4. Last Date & Time of Submission: Up to 15.00 hrs. on 06.06.2019, 5. Opening of tender: 15.30 hrs. on 06.06.2019 6. Website particulars where details of the work and criteria can be seen: www.ireps.gov.in. 7. Address of the office from where detail information can be obtained : Sr. Divnl. Signal & Telecommunication Engineer, East Central Railway, Danapur. Note: Any corrigendum if required will be uploaded on above website before 14 days.

E.C.Rly., Danapur PR/269/DNR/S&T/T/19-20/36

Divinl. Signal & Telecom Engineer,

North end of PF 6/7 of Vasai Road (Middle) FOB will be remain closed for a period of 15 days from 14.05.2019 for execution of foundation of new FOB on platform No. 6/7 on replacement account. During this period the passengers can use middle FOB spanning from East to West with provision of staircase on all the platforms. Inconvenience will be regretted.

Like us on: f facebook.com/WesternRly &

PUBLIC NOTICE

This public notice published under the instructions of my client Shri. Pradeep K. Mistry and Smt. Kunda M. Keni, residing at Bhandup Village, Bayabai Chawal, Bhandup (East), Mumbai - 400042. That they are holding and possessing the plot along with structure thereon land / situated at Bhandup (Village), Near Friend's Colony, Survey No. 64, CTS No. 762, Village Bhandup, admeasuring about 10 Gunta, Tal. Kurla, Dist - MSD. The said and originally belongs to see Raghunath Pandurang Vatandar by Sale / Purchase Deed 19/10/1958 and he transfer his rights of the said land to the Smt. Bayabai Wagh by Deed of Transfer (without consideration) on dt. 18/01/1963 and said deed was registered before the Registrar of Bandra dt. 28.08.1974 Vide No. 462/1963 Smt. Bayabai Wagh prepared and executed a Will dt. 28.08.1974 during her life time and bequested the said and to her nephews Shri. Pradeep K.Mistry along with structure over the said land / plot and niece Smt. Kunda M. Keni Now both of them are interested to develop the said property with the developer if any. Therefore we are inviting the objection if any from the public, publishing this notice. If any person, institution, trust having any claim/ interest over the said property by sale / mortgage / purchase / transfer / lease / rent / agreement shall raise their objection within a 15 days from the date of publishing this notice to the undersigned if no objection received within a time, the transaction will be completed without any notice.

It is learnt to my client from reliable source that local social leader instigating tenants of the said land/ plot and trying to create third party interest which is illegal and punishable under the law.

SCHEDULE OF PROPERTY Mouje - Bhandup, Survey No. 67, CTS- 762, Area 10 Gunta, Tal. Kurla, Dist - Mumbai Suburban

Date: 11.05.2019

Advocate V. V. Erram 25, Yashwant Smruti, Usha Nagar, Bhandup (W), 400 078 Place : Mumbai

🖊) बैंक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda | Cuffe Parade, Mumbai - 400 005

CUFFE PARADE BRANCH: Ground Floor, MTNL BUILDING, G D Somani Marg,

POSSESSION NOTICE [Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002]

The undersigned being the Authorized Officer of Bank Of Baroda under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Enforcement) Act, 2002 (SARFAESI) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice Dated 10.10.2018 calling upon the borrowers/guarantors to repay the amount mentioned in the notice being Rs.55,61,394.26/-(Rupees Fifty Five Lakh Sixty One Thousand Three Hundred Ninety Four and Paise Twenty Six Only) within 60 days from the date of the receipt of said notice.

The Borrower / guarantors / mortgagers M/s Myoho Enterprise Mrs. Aradhana Sandeep Jain & Miss Esha S. Jain & Mr. Sandeep P. Jainhaving failed to repay the amount, notice is hereby given to the borrower / guarantors and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Sub-Section (4) of section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this the 8th day of May of the year 2019.

The Borrowers attention is invited to the provision of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

The borrower and guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank Of Baroda, Cuffe Parade Branch an amount of Rs. 55,61,394.26/- (Rupees Fifty Five Lakh Sixty One Thousand Three Hundred Ninety Four and Paise Twenty Six Only) and interest thereon

DESCRIPTION OF THE IMMOVABLE / MOVABLE PROPERTY

Security agreement with brief description of securities -

 Composite Hypothecation Agreement dated 14-02-2015 Equitable Mortgage Dated 14-02-2015 of property situated at:

Flat No501 on the 5thfloor,adm 704 sqft built up area in C Wing of the Building no 1 known as Girnar Heights in the group housing scheme Known as Yashwant Viva Township situated at Nalasopara Link Road, Nalasopara East Vasai, constructed on the land bearing Survey No. 49,50,51,52,53,54,55 & 56, sector 6, situate lying and being at Achole, Tal: Vasai, Dist Thane in the Registration Sub District of Vasai and within the Registration District Thane, owned by Miss Esha S Jain and Mr. Sandeep P. Jain

Date: 08-05-2019 Place: Nalasopara, E.

AUTHORIZED OFFICER Bank of Baroda Cuffe Parade Branch

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency

Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF GAJANAN OIL PVT. LTD.

	FOR THE ATTENTION OF THE CREDI	TORS OF GAJANAN OIL PVI. LID.		
Sr. No.	PARTICULARS	DETAILS		
1	Name of corporate debtor	Gajanan Oil Pvt. Ltd.		
2	Date of incorporation of corporate debtor	8th December, 2015		
3	Authority under which corporate debtor is incorporated / registered	The Companies Act 2013		
4	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U74900MH2013PTC248501		
5	Address of the registered office & principal office (if any) of corporate debtor	902, Hubtown Viva Western Express Highway, Jogeshwari (E) Mum -60 MH		
6	Insolvency commencement date in respect of corporate debtor	10-05-2019		
7	Estimated date of closure of insolvency resolution process	05-11-2019		
8	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	CA Naren Sheth, B.Corn(Hons.) F.C.A., DISA (ICAI), (IRP) INSOLVENCY PROFESSIONAL (IP) IP/P-00133-IBBI/IPA-001/2017-18/10275		
9	Address & e-mail of the interim resolution professional, as registered with the Board			
10	Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	CA NAREN SHETH 1014-1015, Prasad Chamber, Tata Road No.1, Opera House, Charni Road (East), MUMBAI 400004 M: 09821133426 / T: 022 6632287		

11 Last date for submission of claims FORM A 23-05-2019 12 Classes of creditors, if any, under clause (b) Not Applicable of sub-section (6A) of section 21,ascertained by the interim resolution professional 13 Names of Insolvency Professionals Not Applicable identified to act as Authorised

Representative of creditors in a class

(Three names for each class)

Date: 11.05.2019

Place : Mumbai

14 (a)Relevant Forms and (b)Details of

authorized representatives are available at: Physical Address: Not Applicable Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the Gajanan Oil Pvt.

The creditors of Gajanan Oil Pvt. Ltd., are hereby called upon to submit their claims with proof on or before 23.05.2019 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other

creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorised representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorised representative of the class [specify class] in Form CA. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Interim Resolution Professional

Email:- nvsheth@mkindia.com

weblink:http://ibbi.gov.in/downloadform.html

PUBLIC NOTICE

Staircase located at the



Notice is hereby given that the Gala No. 5 i.e. 305 (out of Gala

Date: 11" May, 2019

Place: Ahmedabad

No. 2 to 5), 3rd Floor, Swati Sagar Co-op. Premises Society Ltd., Survey No. 34, Part No. 2, Village Panchpakhadi, Pokharan Road No. 2, Majiwade, Thane-400 601 ("the said premises") stands in the name of Mr. Sanjeev Sitaram Singh and Mrs. Sarita Sanjeev Singh and they intend to mortgage the same with our client, Bassein Catholic Co-op. Bank Ltd., Ghodbunder Branch.

PUBLIC NOTICE

Any person, having any right title, share, claim, interest in the said premises of any nature whatsoever, is hereby required to intimate to the undersigned within **fourteen days** from the date of publication of this notice with all supporting documents, failing which all such rights, claims, demand, if any shall be deemed to be waived or abandoned.

Dated this 12th day of May, 2019.

UNISAN & CO. Advocates 406, Morya Estate, New Link Rd., Andheri (W),

Mumbai-400 053

Email: unisan.adv@gmail.com 66970889/98200 98691

EAST CENTRAL RAILWAY TENDER NOTICE Tender Notice No. SNT-RE-DNR-112 Dt. 08.05.2019 Open e-tenders in single packet system are invited by Dy Chief Signal & Telecom, Engineer, Railway Electrification. Danapur for & on behalf of the President of India for the work of -

No. 1, Name of the work with its

Location: Work of trenching & laying of 6 Quad Telecom. Cable, PIJF Cable & OFC Cable, Backfilling, Jointing, Termination and Testing of OFC, 6 quad & PIJF cable etc. and Installation & Commissioning of Way Station Equipments, Head Quarter Control Equipment with Power Supplies, Emergency Sockets etc. in SP/ SSP/TSS/Adjacent Sidings and Adjacent Block Section to provide Communication and to clear Induction Zone in connection with Electrification in Giridih-Nawadih-Koderma section of East Central Railway and some minor signalling modification works at stations to make the section RE fit. 2. Approximate Cost of Work : Rs. 11011556.62 (Rs. One crore ten lakh eleven thousand five hundred fifty six and paise sixty two only), 3. Earnest money: Rs. 205100.00 (Rs. Two lakh five thousand one hundred only), 4. Tender closing date and time: 30.05.2019 up to 12.00 hrs., 5. Website particular and notice board location where complete details of tender can be seen. : (http://www.ireps.gov.in); Notice Board at the office of Chief Project Director, Railway Electrification, Danapur, Near Jagjeevan Stadium, PO Khagaul District Patna, PIN-801105. NOTE :- Original/revised bids are to be

submitted online up to closing date and time on IREPS website only. Manual offers are not allowed against this tender and any such manual offer received shall be summarily rejected. Tenderer should get the digital signing certificate and register them on this website to participate in the tender. Dy. CSTE/RE/Danapur

PR/258/RE/S&T/T/19-20/52

CHITTARANJAN LOCOMOTIVE WORKS

E-TENDER NOTICE Tender Notice No.: PCMM CLW/KOL/E-Procurement/19-20/10 Dated: 09-05-2019. The Principal Chief Materials Manager, CLW on behalf of the President of India invites electronic bids from

established reliable manufacturer for supply of the followings. The following E-Tender/s is/are for supply of materials for manufacture of Electric Locomotive. The Prospective/likely suppliers are requested to look up the website www.ireps.gov.in. For detailed instructions please refer to website. Sl. No.; Tender No.; Description of Stores; Quantity; Due On; Cost of Tender (Rupees): [15]; 34192513; Resistor Harmonic Filter for WAG-9 and WAP-7 loco as per CLW Specn. No. CLW/ES/3/ 0015/B; As per tender doc.; 03.06.2019; 00.00. [16]; 37193828; 1). Gasket [Non-metallic] for WAG-9HC Loco as per CLWs Drg./ Specn. No. CLW/MS/03/062 Alt-10 (One set consists of 16 Items) 2). Gasket [Non-metallic] for WAP-5 Loco as per CLWs Drg./ Specn. No. CLW/MS/10/020 Alt-9 (One set consists of 15 Items); As per tender doc.; 06.06.2019; 00.00. [17]; 37193922; 02 Kgs Portable CO2 Type Fire Extinguisher and BKT ASSLY. as per CLW's Drg. /Specn. No.

Principal Chief Materials Manager CLW/Kolkata ABC-044 Like us on: www.facebook.com/clwrailways

doc.; 07.06.2019; 00.00.

CLW/MS/3/016 ALT-2 and 1209-

13.240-025 Alt-4; As per tender

doc.; 06.06.2019; 00.00. [18];

34192618A; Primary Current

Transformer to CLW Specn. No.

CLW/ES/3/0013/B; As per tender

PUBLIC NOTICE

By Order of the Board of Directors

For Kashyap Tele-Medicines Limited

Sd/- (Amit Agrawal)

Managing Director - DIN:00169061

CLOSURE OF SOUTH FOB AT DADAR STATION

Railway existing South FOB at Dadar Station will be closed from 14.05.2019 condition for basis safety of passengers. Passengers may use other 04 FOBs available Dadar Station. Inconvenience will be regretted.



Like us on: f facebook.com/WesternRly S

PUBLIC NOTICE

Notice is given to public at large that my clients Mrs. Raksha Ramesh Baheti (the "Vendor") and Mr. Kamaraj Pushpalingam & Mrs. Rasavi Kama raj have purchased Flat No. 402 on 4th floor, Building No. 6, A-Wing, admeasuring 525 Sq. ft. Built-up area in the building known as "Alica Nagar Building No. 6 Co-op. Hsg. Soc. Ltd." bearing Plot-C of CTS No. 171/2019 situated at Lokhandwala Township, Akurli Road, Kandivali (E), Mumbai-400 101 from Mrs. Raksha Ramesh Baheti by and under an Agreement for Sale dated 25th April, 2019 and registered in the office of the sub registrar of Assurance under document No. BRL-8-3862-2019 dated 25/04/2019. Whereas one of the chain document being Original Agreement for Removal of Name dated 31/01/1992 executed between Mr. Balkrishna Pandurang Sawant and Mrs. Anjali Balkrishna Sawant party and Mr. Mangesh Balkrishna Sawant has ben lost/misplaced and is not traceable.

Any person having possession of or having any knowledge of having any claim, share, right, title or interest of any nature whatsoever in the afore said flat by way of right or inheritance or otherwise may contact the undersigned within 7 days from the date of this Notice along with documentary proof in support of such claim failing which all such claim received thereafter shall be considered as waived and abandoned.

ANANT NARAYAN Advocate High Court 1-B, Deval Chambers, 3rd Floor, 2nd Nanabhai Lane, Fort, Mumbai-400 001 Mumbai

Dated: 10th May 2019

SOUTH EAST CENTRAL RAILWAY TENDER FOR EXECUTION

OF CIVIL ZONAL WORKS Sr. No. (1) E-Tender No.: DRM-ENGG-BSP-T-38-19-20, Date: 08.05.2019.

Work: Execution of Civil Zonal works including white washing and colour washing from AKT(In.) to SGRD(In.) including office of SSE(P.Way)/CPH under the jurisdication of ADEN/ Central for the period ending 30.06.2020. Tender Value: ₹ 55,48, 739.12. Earnest Money Deposited: ₹ 1,11,000/-. Completion Period: 30.06.2020.

Sr. No. (2) E-Tender No.: DRM-ENGG-BSP-T-39-19-20, Date: 08.05.2019. Work: Execution of Civil Zonal works

including white washing and colour washing from USL(Ex.) to KGS(In.) under the jurisdication of ADEN/ Pendra for the period ending 30.06.2020. Tender Value: ₹ 66,23, 497.68. Earnest Money Deposited: ₹1,32,500/-. Completion Period: 30.06.2020.

Sr. No. (3) E-Tender No.: DRM-ENGG-BSP-T-40-19-20, Date: 08.05.2019.

Work: Execution of Zonal works in connection with repair and maintenance of roads under the jurisdication of ADEN/Pendra for the period ending 30.06.2020. Tender Value: ₹ 55,10,000.00. Earnest Money Deposited: ₹ 1,10,200.00. Completion Period: 30.06.2020. Sr. No. (4) E-Tender No.: DRM-ENGG-BSP-T-41-19-20, Date:

08.05.2019. Work: Execution of Civil Zonal works including white washing and colour washing from USL(In.) to AKT(Ex.) including office of the ADEN/ Central/BSP & SSE(P.Way)/BSP under the jurisdication of ADEN/ Central for the period ending 30.06.2020. Tender Value: ₹ 77,34, 995.54. Earnest Money Deposited: ₹1,54,700.00. Completion Period:

Sr. No. (5) E-Tender No.: DRM-ENGG-BSP-T-42-19-20, Date: 08.05.2019. Work: Execution of Civil Zonal works

including white washing and colour washing between KGS(Ex.) to APR(Ex.) including Amarkantak Rest House & Colony under the jurisdication of ADEN/Pendra for the period ending 30.06.2020. Tender Value: ₹ 80,28,425.65. Earnest Money Deposited: ₹ 1,60,600.00. Completion Period: 30.06.2020. Start Date of Submission of Tender: From 11.00 hours on 20.05.2019. Last Date of Submission of Tender: Upto 11.00

Tender Notices is available over websites: http://www.ireps.gov.in Bids other than e-bids shall not be accepted against above Tenders. Divisional Railway Manager(Engg)

The complete information of above e-

hours on 03.06.2019.

CPR/10/74 S.E.C.Rly., Bilaspur Clean India Drive

Authorized Officer

राजापूर तालुक्यातील रेल्वे स्थानकांतील गैरसोयींमुळे प्रवासी संतप्त

सिंधुदुर्ग, दि. ११ - मुंबईतून गावाकडे आणि गावाकडून परत मुंबईकडे जाताना कोकणी जनतेची ओढाताण होते. पण, आपल्या गावाकडील रेल्वे स्थानकावर उतरल्यावरही त्याचे हाल काही संपत नाहीत. त्यामुळे जनतेमधून संताप व्यक्त होत आहे.

राजापूर तालुक्यात राजापूर, विलवडे आणि नव्याने निर्माण झालेले सौंदळ हॉल्ट स्टेशन अशी तीन रेल्वे स्थानके आहेत. या स्थानकांतील गैरसोयी आणि अनेक समस्या, स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यांची झालेली पुरती दुरवस्था आणि प्रवाशांना काही मोजक्याच थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळेत ये-जा करण्यासाठी नसलेली एसटीची सोय व त्यामुळे खासगी वाहनचालकांकडून होणारी आर्थिक पिळवणूक यामुळे प्रवाशांना गेली कित्येक वर्षे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रेल्वेचे आरक्षण स्विधा केंद्र निर्माण करणे, आरक्षण कोटा लवकरात लवकर सुधारणा करण्याची मागणी

आणि जनशताब्दी एक्स्प्रेससह अन्य काही सुपरफास्ट राजापुर व विलवडे स्थानकावर थांबविणे, यांसारखे प्रश्न सध्या तेथील नागरीकांना व ये-जा करणाऱ्या भेडसावत आहेत.

सावंतवाडी, दिवा व रत्नागिरी मडगाव पॅसेंजर तिन्ही स्थानकांवर थांबतात. तर खास कोकणातील असलेल्या जनतेसाठी सुरू कोकणकन्या एक्स्प्रेस आणि तृतारी एक्स्प्रेस राजापुर आणि विलवडे स्थानकावर थांबतात. तर मांडवी एक्स्प्रेस केवळ राजापुर स्थानकावर थांबते. अन्य कोणतीही एक्स्प्रेस अथवा सुपरफास्ट ट्रेन राजापूर वा विलवडे स्थानकावर थांबत नाही.

या तिन्ही स्थानकांपैकी राजापूर रेल्वे स्थानकाकडे सध्या रेल्वेच्या वेळेत मिनीबस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यातील काही फेऱ्या बंद करण्यात आल्या. मात्र, विलवडे आणि सौंदळकडे जाण्यासाठी व

येण्यासाठी कोणतीही सोय नाही. त्यामुळे मग १५० रुपयात मुंबईतून गावाकडे येणाऱ्या आणि गावाकडून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना २०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत रिक्षा व अन्य खासगी वाहनांना भाडे देऊन घर गाठावे लागत आहे. त्यामुळे मग यापेक्षा एसटी अथवा खासगी बसने आलो असतो, तर बरे झाले असते, अशा प्रतिक्रिया प्रवाशांतून व्यक्त होत आहेत. त्यामुळे हे चित्र कधी बदलणार?

रेल्वे स्थानकांमध्ये अनेक गैयसोयी आहेत. अपुरा प्रकाश, शौचालयांची दुरवस्था, रेल्वे स्थानकावर नसलेले छप्पर या गैरसोयींचा कायमच प्रवाशाना सामना करावा लागतो.

असा जनतेचा सवाल आहे.

त्यामुळे या सर्व समस्यांकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात अशी मागणी स्थानिक व प्रवाशांमधून होत आहे.

श्री देव कुणकेश्वराला ४ हजार आंब्यांची आरास



वार्ताहर

सिंधुदुर्ग, दि. ११ - देवगड येथील श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थानात शनिवारी येथील आंबा व्यावसायिकांच्या वतीने कुणकेश्वराच्या चरणी ४ हजार हापूस आंब्यांची आरास करण्यात आली. यावेळी आंब्यावर येणारे नैसर्गिक आपत्ती, हवामानातील परिणाम जाऊ दे आणि आंबा व्यावसायिकांना चांगले पीक येऊ दे असे गाऱ्हाणे श्रींच्या चरणी घालण्यात आले.

देवस्थान

आंबारुपी प्रसाद भक्तगणांना वाटप करण्यात येणार आहे असे आंबा

लाभ घेतला.

देवस्थानच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.

व्यावसायिकांच्या वतीने

अनोखी पूजा बांधण्याचा निर्णय

आला.

कुणकेश्वराच्या पिंडीभोवती तसेच

बाहेर असलेल्या नंदीभोवती हापूस

आंब्याची आकर्षक आरास

करण्यात आली होती. यावेळी त्या

ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या

भक्तगणांनी या अनोख्या पर्वणीचा

देवाला वाहण्यात आलेला

आंबोली घाट वाहतुकीस धोकादायक

वसंत केसरकर

सावंतवाडी, दि. ११ - सावंतवाडी आंबोली घाटाला पर्यायी मार्ग म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून चर्चेत असणारा आंबोली केसरी फणसवडे हा रस्ता शासनाच्या लालिफतीत अडकून पडला आहे. राज्याचे बांधकाम मंत्री छगन भुजबळ असताना सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेने आणि आंबोली चौकुळ केसरी फणसवडे गावातील शेतकऱ्यांनी ह्या घाटाला पर्याय म्हणून रस्ता काढावा अशी मागणी केली होती. त्या मागणीनुसार तेव्हाच्या मंत्र्यांनी मान्यता देऊन सार्वजनिक बांधकाम खात्याकडून रस्ता पहाणी करुन माहिती घेतली होती व त्याला मंजूरीही दिली होती.

पावसाळ्यात घाटातील दरडी अचानक कोसळत असतात. त्यामुळे कोल्हापूर, बेळगाव, पुणे घाटमाथ्यावरील जिल्ह्यांचा संबंध तुटतो. प्रवाशांची, व्यापारी वर्गाची गैरसोय होते. घाटाला पर्याय नसल्यामुळे आणि घाट दुरुस्ती योग्य प्रकारे केली जात नसल्याने अपघातही होतात. ह्या घाटाने शंभरावी पूर्ण केली असून घाट धोकादायक झालेला आहे. घाटातील मोऱ्यांचे आयुष्य संपले आहे असे ब्रिटीशांचे पत्र ग्रामपंचायत आंबोली यांना प्राप्त झाले आहे. परंतु या पत्राकडे संबंधित खाते गंभीरपणे

पाहताना दिसत नाही. महाराष्ट्र शासनाने ह्या घाटाला पर्यायी रस्ता म्हणून चौकुळ नेनेवाडी फणसवडे केसरी अशी मान्यता दिली. त्यासाठी सर्व्हे करुन त्याचा अहवाल मागविला. सर्व्हे व भूसंपादनासाठी सुमारे ७५ लाख मंजूरही केले. या रस्त्याचा सर्व्हे झाला. पण भूसंपादनाला गती आली नाही. रस्ता वनखात्याच्या जागेतून तीन कि.मी. जाणार आहे. त्यासाठी वनखात्याची परवानगी आवश्यक सा.बां.खात्याने वनविभागाकडे प्रस्ताव पाठवून तो मंजूर करुन घेणे आवश्यक असताना त्यासंबंधी योग्य माहिती दिली जात नाही. तर वनखाते प्रस्ताव नाही म्हणून हात वर करत असल्याचे सांगण्यात येते.

ह्या घाटातून अवजड वाहनाची मोठ्या प्रमणात वाहतुक चालू असते. दिवसाला हजारो लहान-मोठ्या गाड्या ह्या घाटातून वाहत्क करीत असतात. पावसाळ्यात वर्षा पर्यटनाचे आंबोली हे प्रसिद्ध ठिकाण असून गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातील हजारो पर्यटक आपली वाहने घेऊन पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आंबोली घाटात येत असतात. अशावेळी या घाटात दरडी कोसळत असल्यामुळे पर्यटक प्रवाशांच्या

जीवीताला धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी आंबोली घाटाला पर्यायी रस्ता म्हणून केसरी-फणसवडे ते चौकुळ नेनेवाडी असा २७ कि.मी. पर्यायी रस्ता मंजूर आहे.

सर्व्हे झालेल्या खाजगी जमीन मालकांना या भागात कोणतीही लागवड करता येत नाही. वनखाते प्रस्ताव नसल्यामुळे पुढील कोणतीही कार्यवाही करत नाही. पावसाला सुरुवात झाली आणि घाटात दरड कोसळली की सा.बां. खाते रस्ता वाहत्कीस बंद केल्याचा बोर्ड लावून गप्प बसते. आणि वाहतुकदार वाहनचालकांना हा मार्ग बंद होतो. तेव्हा दोन्ही राज्यांचा संपर्क तुटतो. त्यामुळे भाजीपाला, कडधान्य, कोंबडी, दूध अशा सर्व जीवनावश्यक वस्तू पावसाळ्यात सिंधुदुर्गवासीयांना मिळण्यात अडचणी निर्माण होतात.

गेल्या वर्षी राज्याचे महस्रल मंत्री, बांधकाम मंत्री यांनी पावसाळ्यात दरड कोसळली होती तेव्हा पत्रकार परिषद घेऊन पर्यायी रस्ता चालू करुन देऊ अशा घोषणा केल्या होत्या. मात्र त्याचे पुढे काहीच झाले नाही.

आंबोली पंचक्रोशीतील ग्रामस्थ वेळोवेळी घाटरस्ता दुरुस्त करा, पर्यायी मार्गाला चालना द्या अशी मागणी करीत असतात. मात्र त्याकडे कृणीच लक्ष देत नाही.

भाड्याच्या घरात असलेल्या करक कारवली प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांची उत्तम सेवा

वार्ताहर

पाचल, दि. ११ - ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी शासन असल्याच्या कितीही घोषणा शासन करीत असले तरी ग्रामीण भागातील रूग्णालये व प्राथमिक केंद्र आजही विविध समस्यानी ग्रासलेली आहेत. डॉक्टर आहेत तर औषधाचा पुरवठा नाही, औषधे आहेत तर डॉक्टर्स व इतर कर्मचारी नाहीत, रूग्णालयाला स्वतंत्र इमारत नाही, असे अनेक प्रश्न रूग्णांना भेडसावत आहेत. या सर्वाला अपवाद ठरले आहे ते पाचल पूर्व भागातील करक कारवली प्राथमिक आरोग्य केंद्र.

हे प्राथमिक आरोग्य केंद्र गेली अनेक वर्षे एका भाड्याच्या घरात आहे. अनेक समस्यांच्या गर्तेत हे आरोग्य केंद्र सापडले असले तरी या सर्व समस्या, अडचणींवर मात करून येथे कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सायली पाध्ये व

त्यांचे सहकारी कर्मचारी अतिशय दर्जेदार व चांगली सेवा रूग्णांना देत आहेत. उपलब्ध सुविधांमधून जास्तीत जास्त चांगल्या सुविधा रूग्णांना देण्याचा त्यांचा प्रामणिक प्रयत्न आहे. त्यांचा हा प्रयत्न निश्चीतच कौतुकास्पद आहे.

या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्याच्या जागा मज्र असूनही आठ ते दहा गावांचा कार्यभार एकट्याच साभाळत आहेत. अतिशय विनम्र व तप्तर सेवा, अचूक निदान व योग्य उपचार यामुळे अल्पावधितच त्यांनी रूग्णांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे रूग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झालेली आहे. या आरोग्य केंद्राचा लाभ सुमारे आठ ते दहा गावातील रूग्णांना मिळत आहे. या छोट्याशा जागेत रूग्णांना बसण्यासाठी निटनेटकी करण्यात आली असून येथील तर वाखाणण्याजोगी अशीच आहे.

पत्रकारांना घरासाठी शासकीय भूखंड देण्याची मागणी

सावंतवाडी दि. ११ (वार्ताहर) -सर्व तालुक्यांमध्ये पत्रकार कक्ष उपलब्ध करून द्या, पत्रकारांचा महामार्गावरील प्रवास टोल फ्री करणे, पत्रकारांना घरासाठी शासकीय भुखंड उपलब्ध करून देणे यासह पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी गुरूवारी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारणीने जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेतली. या भेटीत जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी विविध प्रश्नावर चर्चा करून त्यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात ४०० पेक्षा अधिक पत्रकार कार्यरत आहेत. सिंधुदुर्गनगरी व सावतवाडी नगरपालिकेत पत्रकार कक्ष आहेत. याच धर्तीवर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पत्रकार कक्षाची निर्मिती करावी, जेणेकरून पत्रकार व शासकीय अधिकारी यांचा सातत्याने संपर्क राहील.

शिवसेनेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना राष्ट्रवादीकडून विधानसभेची ऑफर?

वार्ताहर

सावंतवाडी, ता. ११ -शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक मानले जाणाऱ्या नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना राष्ट्रवादी विधानसभेची कॉग्रेसकडून 'ऑफर' देण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

साळगावकर तिकिटावर शिवसेनेच्या सावंतवाडी शहरात थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. मात्र गेले काही दिवस ते नाराज आहेत. त्यांनी वेळोवेळी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. दरम्यान ते नेमके कुठल्या पक्षाचे असा प्रश्न विचारला जात होता. त्यावेळी साळगावकर हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकड्न निवडण्क लढतील किंवा काँग्रेस- राष्ट्रवादीतून निवडणूक लढतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

मात्र केसरकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर राष्ट्रवादी पुन्हा एकदा बांधण्यासाठी राष्ट्रवादीकडून अनोखी खेळी खेळली जात असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे.

बबन साळगावकर हे स्वच्छ राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो. चार ते पाच महिन्यांपूर्वी बबनव साळगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांची आंबोली भेट घेतली त्यानंतर काल रात्री उशिराही सकारात्मक चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.साळगावकर राष्ट्रवादीत आल्यास त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो.

मुख्यमंत्र्यांच्या नांदेडातील दत्तक गावात शेतकऱ्यांना सहा वर्षांपासून वीज पुरवठा नाही!

वार्ताहर

नांदेड, दि. ११ - नांदेड जिल्ह्यातील गौरी ग्राम पंचायत अंतर्गत चापला नाईक तांडा येथील सहा ६ शेतकऱ्यांनी शेतात वीजपुरवठा मिळावा म्हणून ६ वर्षापूर्वी विद्युत कार्यालयाकडे कोटेशन भरले होते. पंरतु, अद्यापही कोटेशन धारक शेतकऱ्यांना विद्युत कार्यालयाने वीजजोडणी दिलेली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन विद्युत पुरवठचासह नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकतीच एका निवेदनाद्वारे केली आहे. विशेष म्हणजे सदरील गाव हे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेले असतानाही, या गावातील शेतकऱ्यांना तब्बल सहा वर्षापासून शेतीसाठी वीज मिळत नसल्याने हैराण झालेले शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

गौरी ग्राम पंचायत अंतर्गत चापला नाईक तांडा येथील सहा शेतकऱ्यांनी शेतातील वीज पंपासाठी वीज पुरवठा करावा म्हणून दि. २८ जानेवारी २०१३ रोजी किनवट येथील विद्युत वितरण कार्यालयाकडे कोटेशन म्हणून प्रत्येकी ५ हजार ५५० रुपये भरणा केले होते. कोटेशनची रक्कम भरणा केल्यानंतर विद्युत कार्यालयाने

सदर शेतकऱ्यांना तात्काळ वीज जोडणी देणे अपेक्षित होते. मात्र वीज वितरण कार्यालयाने वीज जोडणी करण्यास टाळाटाळ केली. कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी विद्युत कार्यालयाकडे सतत पाठपुरावा केला; मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. आठवडे, महिनेच नव्हेतर आज रोजी तब्बल सहा वर्ष लोटले तरी विद्युत कार्यालयाने सदर शेतकऱ्याना अजूनही वीज कनेक्शन दिले नाही. याबाबत या शेतकऱ्यांनी वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या पण, त्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात विहिरी उपलब्ध असून, विहिरींना मुबलक पाणी सुध्दा आहे. परंतु केवळ शेती पंपाना वीज प्रवठा नसल्याने या शेतकऱ्यांना कोरडवाह शेती करावी लागत आहे. दरम्यान, कोटेशन भरुन वैतागलेल्या शेतकऱ्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करुन विद्युत कार्यालयाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची, तसेच विद्यत प्रवठा देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनात केली आहे.

या निवेदनावर चापला नाईक तांडा येथील शेतकरी दिनेश राठोड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

१०० टक्के शेतकऱ्यांना १५ जूनपूर्वी पीककर्ज वाटप प्रक्रिया पूर्ण करा

वार्ताहर

नागपूर, दि. ११ - अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना हंगामासाठी सर्व बँकांनी १०० टक्के शेतकऱ्यांना १५ जून पूर्वी कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे. यासाठी तहसील कार्यालयातर्फे शेतकऱ्यांच्या याद्या, तसेच सातबारा व आठ अ कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात येतील. शेतकऱ्यांना दिलेल्या लक्ष्याप्रमाणे १०० टक्के पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा सर्व बँकानी संकल्प करावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सर्व विदर्भ व मराठवाडचातील ਕ बॅकांच्या अधिकाऱ्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मागील वर्षी केवळ ३० टक्के पीककर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. परंत यावर्षी १०० टक्के शेतकऱ्यांना खरीपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, अशी सूचना किशोर तिवारी यांनी केली आहे. शासनाने पीककर्जाचे पुनर्गठन

किशोर तिवारी यांचे विदर्भ, मराठवाड्यातील जिल्हाधिकारी व बँक अधिकाऱ्यांना पत्र

करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकानी १५ जुन पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज पुरवठा होईल, यादृष्टीने सकारात्मक भूमिका घ्यावी, कुचराई करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर, बँकांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यासाठी सुमारे २० हजार कोटी रुपये कर्जाचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. परंतु ६० लाख शेतकऱ्यांपर्यंत पीक कर्ज उपलब्ध करून द्यायचे असेल तर ३२ हजार कोटी रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करणे आवश्यक आहे. यासाठी तहसीलदारांकडून गावनिहाय शेतकऱ्यांची यादी तसेच त्यासोबत सातबारा व आठ अ हा नमुना बँकाना उपलब्ध करून द्यावा, अशी सूचनाही यावेळी त्यांनी केली.

शेतकऱ्याना कर्जप्रवठ्यासाठी तालुकानिहाय कर्ज मेळावा घेण्याची सूचना करताना तहसीलदार गटविकास अधिकारी, तलाठी व कृषी सहायक यांनी तालुकानिहाय यादी करून शेतकऱ्याना आवश्यक असलेले कागदपत्रे तयार करून बँकाना उपलब्ध

करून द्यावेत. कर्ज मिळण्यासाठी विलंब होणार नाही, यादृष्टीने महसूल यत्रणा व बँकेच्या शाखा प्रमुखांमध्ये समन्वय ठेवावा, कोरडवाह शेतकरी, अल्पभूधारक, सिलिंगमध्ये मिळालेले जमीनधारक तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे असेही यावेळी किशोर तिवारी यांनी सांगितले.

विदर्भ व मराठवाडचातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे पुनर्गठन झाल्यानंतर पूर्ण कर्ज मिळेल, याची हमी घेण्याची सूचना त्यानी केली. तसेच बँकांनी मागेल त्याला पीककर्ज यानुसार जास्तीत जास्त शेतकरी खातेदारांपर्यंत पोहचवून कर्ज पुरवठा करावा. शेतकऱ्यांना १ लाखापेक्षा जास्त कर्ज घेताना कर्जासाठी मॉडगेज करावे लागते, त्यासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांना भूदंंड असल्यामुळे ही मर्यादा १० लाखांपर्यंत वाढवावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांसाठी स्लभ धोरण ठेवण्याचा आग्रह करण्यात येणार असल्याचे

किशोर तिवारी यांनी सांगितले.

मध्यस्थ आणि समुपदेशातून समेट घडविण्यासाठी माहितीपटाची निर्मिती करणार



वार्ताहर

वसई, दि.११ - न्याय पालिकांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले विविध प्रकारचे खटले आणि दावे यांचा न्यायालयावरील सतत वाढता भार कमी करण्यासाठी मध्यस्त आणि समुपदेशातून वादी आणि प्रतिवादी यांच्यात समन्वयाद्वारे समेट घडवून आणणे, हा महत्वाचा पर्याय ठरणार आहे. त्या अनुषंगाने प्रोत्साहन देण्यासाठी आपण लवकरच एका जनजागृतीपर माहितीपटाची निर्मिती करणार असल्याची घोषणा वसईच्या जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एम पी दिवटे यांनी केली.

'वसई तालुका बार असोसीएशन' तर्फे नुकतेच वकील, न्यायाधीश आणि न्यायालयीन अधिकारी-कर्मचारी सहभागातून संयुक्त स्नेहसंमेलनाचे आयोजन म. ग. परुळेकर हायस्कुल सभागृहात करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून न्या.दिवटे बोलत होते.

विकली व्यवसायातील ताण-तणाव सांभाळून वसईतील वकील मंडळी आपापली कला आणि व्यासंग उत्तमरीतीने जोपासत असून, अशा संयुक्त कार्यक्रमामुळे वकील आणि न्यायाधीश यांच्या संबंधातील सौहार्दपणा टिकून राहण्यास हातभार लागेल, असे न्या. दिवटे म्हणाले.

शहापूर तालुक्यातील अनेक नळपाणी पुरवठा योजना पाण्याअभावी बंद!

वार्ताहर

शहापूर, दि. ११ - शहापूर तालुक्यात कधी नव्हे इतकी पाणी टंचाई या वर्षी निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणी टंचाईचे मोठे संकट नागरीकांसमोर उभे आहे. तसेच शहापूर तालुक्यातील अनेक पुरवठा पाण्याअभीवी बंद आहेत.

शहापुर तालुका हा धरणाचा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात भातसा, तानसा, वैतरणा अशी मोठी जलाशये आहेत, मात्र आज याच तालुक्यात कधी नव्हे इतकी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सध्या तालुक्यात ६७० हातपप आहेत. त्या पैकी ८० टक्के हातपंप सध्या पाणी नसल्याने तर काही मोडकळीला आल्याने बंद आहेत. या वर्षी पाऊस लवकर गेला. त्यामुळे परतीचा पाऊस व जमिनीत मुरणारा व नदी नाले ओढे भरून ठेवणारा पाऊसच न झाल्याने उलट जिमनीवरील पाणी लवकर जिमनीत मुरून जमीन कोरडी पडल्याने पाणी पातळी खोलवर गेली. त्यामुळे ना विहिरींना पाणी ना बोअरवेलींना

आज तालुक्यात १५५ पाणी योजना चालू असून त्यापैकी काही पाण्याचा सोर्स नसल्याने तर काही प्रगती पथावर असल्याने बंद आहेत. मात्र शासनाने त्यावर निधी उपलब्ध केल्यास त्या सुरू होण्यास मदत होईल.

> - एम. बी आव्हाड उपअभियंता, पाणी पुरवठा विभाग,

पाणी अशी अवस्था झाली आहे. तालुक्यात ८१२ विहिरी असून आज केवळ जमतेम विहिरींना पाणी आहे. बाकी कोरड्या ठाण पडल्या आहेत. आज तालुक्यात १९३ स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना असून त्यापैकी १५५ पाणी योजना सुरू आहेत. तर ३३ पाणी योजना प्रगती पथावर असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. म्हणजेच ३३ योजना ह्या कोणत्या ना कोणत्या कारणानी बद आहेत. त्या पैकी काही योजना या जुन्या असल्याने डबघाईला आल्या असून काहींचा वीजपुरवठा खंडित केला आहे. काहींची वीज वाहिन्या त्टल्या आहेत. काहींच्या मोटारी नाद्रुस्त आहेत. तर काहींच्या

मेंटनन्स करणे परवडत नसल्याने तर काहींचे पाइपलाइन चोरून नेल्याने तर काही पाणी नसल्याने बंद आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा होणे शक्य होत नाही. वाड्या-वस्त्यांवर पाणी टंचाई अधिक प्रमाणात उग्र रूप धारण करत असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यात प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाच योजना असून त्याद्वारे ३९ गावांना पाणी पुरवठा सुरू आहे.१६ लहानमोठ्या नळ पाणी योजना आहेत. मात्र त्यापैकीही बऱ्याच पाण्या अभावी बंद असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. आज तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अजूनही जून महिना यायचा बाकी आहे जून मध्येही पाऊस पडेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे सध्या तालुक्यात भीषण पाणी टंचाई असून आगामी दिवसात ती अधिक गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

त्यामुळे पुढे पडणाऱ्या पाऊसाचे पाणी साठून कसे ठेवता येईल तसेच तो जिमनीत कसा मुखता येईल याचे नियोजन करणे महत्वाचे आहे.

भाईंदरमध्ये तरुणीची आत्महत्या

भाईंदर, दि. ११ (वार्ताहर) -भाईंदर पूर्वच्या गावात राहणाऱ्या संदीप पाटील यांच्या घरी शुक्रवारी त्यांच्या येथे काम करणाऱ्या प्रतीक्षा चौधरी (२४) रा. तलाव रोड, गायत्री नगर ह्या तरुणीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या मागील कारण रात्री उशीरापर्यंत स्पष्ट झाले नाही.

शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास संदिप पाटील यांच्या घरावरच्या मजल्यावर असलेल्या कारखान्यात काम करणाऱ्या २४ वर्षीय प्रतिक्षाने पाटील यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. तिने गळफास घेतला हे समजल्यानंतर तिला साई गंगा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दहा महिन्यांनंतर नांदेड धान्य घोटाळ्यातील मुख्य आरोपीसह चौघे अटकेत!

नांदेड, दि. ११ - दहा महिन्यांपूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रिकशोर मीना यांनी धाडसी कारवाई करीत शासन वितरण व्यवस्थेतील धान्य घोटाळा उघड केला होता. या प्रकरणात सीआयडीच्या पथकाने मोठी कारवाई करीत मेगा ॲग्रो अनाज कंपनीचे मालक अजयकुमार बाहेती, ललित खुराणा, ठेकेदार राजू पारसेवार आणि कंपनीचा व्यवस्थापक जयप्रकाश तापडिया या चौघांना जेरबंद केले. या कारवाईमळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.

गोरगरिबांसाठी शासन वितरण व्यवस्थेमार्फत धान्य पुरवठा केला जातो. मात्र काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन व्यापाऱ्यांनी या धान्याचा काळाबाजार सुरु केला होता. याची कुणकुण लागल्यानंतर पोलीस अधीक्षक मीना यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकासह स्थानिक गुन्हे शाखेने गह आणि तांदळाचे काळ्या बाजारात जाणारे दहा ट्रक कुंट्रर ठाण्याच्या हद्दीत पकडले. १७ जुलै २०१८ रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली होती. पकडलेल्या या ट्रकमध्ये कोट्यवधी रूपयांचे धान्य आढळून आले. तसेच कृष्णूर आद्योगिक वसाहतीतील मेगा ॲग्रो अनाज लिमिटेड या कंपनीत विविध राज्यातून आणलेले शासकीय धान्यही मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. याप्रकरणी कुंट्रर पोलीस ठाण्यात शिवप्रकाश मुळे

यांच्या तक्रारीवरून कंपनीचे मालक अजय बाहेती, कंपनी व्यवस्थापक प्रकाश तापडीया, दहा ट्रक चालक, प्रवठा ठेकेदार आणि ट्रान्सपोर्टर यांच्याविरोधात नियोजनबद्धरित्या कट करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील दहा महिन्यांपासून सदर प्रकरणातील आरोपी पोलिसांना चकवा देत होते. त्यातच आरोपींना काही अधिकाऱ्यांसह राजकीय पुढारीही पाठीशी घालत असल्याचा आरोप होत होता. दरम्यानच्या काळात सदर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला. तपास सोपवून काही महिने उलटले तरी कारवाई होत नसल्याने उलट-सुलट चर्चा सुरु असतानाच सीआयडीच्या अधीक्षक लता फड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तिघांना नांदेडमधून, तर ललित खुराणा यांना हिंगोलीतून अटक केली. सदर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुरू असून याप्रकरणाच्या तपासाबाबत न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच तपास अधिकाऱ्यांवर गंभीर ताशेरे ओढले होते त्यानंतर काही दिवसांतच सीआयडीकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. लता फड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपअधीक्षक आय.एन.पठाण, आर. के. गुजर, बी. एल. राठोड, पोलीस निरीक्षक बी. एन. आलेवाड, इंगळे, हेकॉ. जमील मिर्झा, आर. आर. सांगळे, आर. एन. स्वामी, एस. व्ही.राचेवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

नाल्यात आढळला शेतकऱ्याचा मृतदेह

नागपूर, दि. ११ (प्रतिनिधी) -आल्याने खळबळ उडाली आहे.

शेतकऱ्याचे नाव असून तो सोनाळा/ येथील रहिवासी आहे. शुक्रवारी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना संतोषचा मृतदेह अरकचेरी नाल्यात आढळून आला. याबाबत माहिती दिल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. सोनाळा पोलीसही दाखल झाले. ओळख पटल्याने करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात 🗸

भिवंडीत द्चाकी चोराला अटक

भिवंडी दि.११ (वार्ताहर) - राहत्या बिल्डिंगच्या पार्किंगमधून चोरून नेलेली दचाकी फिरवत असताना आढळून आल्याने कोनगांव पोलिसांनी द्चाकी चोरट्याला अटक केली आहे. किरण बालाजी मेकाळे (२१) रा.सिद्धेश्वर पार्क, कोनगांव असे

ुद्चाकी चोरी प्रकरणी अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. सदर चोरट्याने तो राहत असलेल्या इमारतीमधील रामेश्वर बारीकराव जोगदंडे यांची दचाकी पार्किंगमधून २८ एप्रिलला चोरून नेली होती. कोनगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED CIN: L29110MH1995PLC085738 Regd. Off.: 2" Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-02 Corp. Off.: "Suryarath", 1" Floor, Panchwati, 1" Lane, Ambawadi, Ahmedabad-06 Phone: +91-6359637788 • Email: investor.relations@jindalonline.com Website: www.kashyaptele-medicines.com

NOTICE Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 20" May, 2019 at "Suryarath" 1" Floor, Panchvati 1"Lane,

Ambawadi, Ahmedabad- 06, inter alia, to consider and approve the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31st March, 2019 as per Regulation 33 of the SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and to transact all such other businesses as per the agenda items of the Meeting. By Order of the Board of Directors For Kashyap Tele-Medicines Limited

Sd/- (Amit Agrawal) Managing Director - DIN:00169061

Date: 11" May, 2019 Place: Ahmedabad

बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पिंगळी शिवारात १० मे रोजी ४० वर्षीय शेतकरी मृतावस्थेत आढळून संतोष वामन नेवारे असे मृत

आला आहे.